



महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक-पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - ७, अंक ३४]

गुरुवार ते बुधवार, ऑगस्ट २३ - २९, २०१८ / भाद्र १ - ७, शके १९४०

[पृष्ठे २१५

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,
Mantralaya, Mumbai-400 032

Dated 2nd August 2018

No. SPP-2016/CR-9/D-XIV.— In view of the letter received from Adv. Vijay Savant, seeking cancellation of his appointment as Special Public Prosecutor for conducting the Sessions Case No. 268/2017 pending before the Sessions Court, Pune for his personal reasons, the Government of Maharashtra hereby cancels the appointment of Adv. Vijay Savant as "Special Public Prosecutor" made *vide* Government Notification No. SPP-2016/C.R. 9/D-XIV, dated 24th April 2017 with immediate effect.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer,
Law and Judiciary Department.

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,
Mantralaya, Mumbai-400 032

Dated 1st August 2018

No. SPP-3718/712/CR-167/D-XIV.— In exercise of the powers conferred by sub-section (8) of the Section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. II of 1974), the Government of Maharashtra is hereby appoints Adv. Santosh V. Nhavkar as "Special Public Prosecutor" for conducting the Sessions Case No. 19/2018 pending before Sessions Court, Barshi, Solapur, which is arising out of C. R. No. 294/2017, registered at Pangri Police Station, District Solapur.

His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.

Adv. Santosh V. Nhavkar will not claim any Remuneration or fees from the Government or applicant in above mentioned case.

The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer,
Law and Judiciary Department.

नगर विकास विभाग

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक २७ जुलै २०१८

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६

क्रमांक टीपीएस-२०१४/६९६/प्र. क्र. १६६/१४/नवि-१३.— ज्याअर्थी, उरुण-इस्लामपूर नगरपरिषद, (जिल्हा सांगली) (यापुढे "उक्त नियोजन प्राधिकरण" म्हणून संबोधलेले आहे) या नियोजन प्राधिकरणाने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम ३७ वा) (यापुढे "उक्त अधिनियम" असा उल्लेख करणेत आलेला आहे) चे कलम २ चे उप-कलम (१९) अन्वयेच्या तरतुदीनुसार त्याचे कार्यक्षेत्रमधील क्षेत्रासाठी प्रारूप विकास योजना (यापुढे "उक्त प्रारूप विकास योजना" असा उल्लेख करणेत आला आहे) तयार करणेचा इरादा उक्त अधिनियमाच्या कलम ३८ सह कलम २३ (१) मधील तरतुदीनुसार सर्वसाधारण सभेच्या ठराव क्रमांक ७२, दिनांक २२ नोव्हेंबर २००७ अन्वये जाहीर केला आहे. सदर इरादा जाहीर करणेबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक १० जानेवारी २००८ रोजी पृष्ठ ३७ ते ३८ वर प्रकाशित करण्यात आली ;

आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने, उक्त अधिनियमाच्या कलम २५ अन्वये त्याचे कार्यक्षेत्रातील संपूर्ण जमिनीचे सर्वेक्षण करून, उक्त प्रारूप विकास योजना तयार करून उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) अन्वये हरकती/सूचना मागविणेसाठी जनतेच्या अवलोकनार्थ प्रसिद्ध केली असून, त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये दिनांक ऑक्टोबर १८ ते २४, २०१२ रोजी पृष्ठ १८ ते १९ वर प्रसिद्ध करण्यात आली ;

आणि ज्याअर्थी, सदरहू प्रसिद्ध झालेल्या उक्त प्रारूप विकास योजनेच्या अनुषंगाने विहित मुदतीत दाखल झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून उक्त अधिनियमाच्या कलम २८ (२) नुसार स्थापन केलेल्या नियोजन समितीने तिचा अहवाल उक्त नियोजन प्राधिकरणाकडे सादर केला ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील कलम ३० मधील उप-कलम (१) मधील तरतुदीनुसार उक्त नियोजन प्राधिकरणाने उक्त प्रारूप विकास योजना शासनास मराठी पत्र क्रमांक ६३६२, दिनांक १७ सप्टेंबर २०१३ अन्वये मंजुरीसाठी सादर केली ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) मधील तरतुदीनुसार शासनाने उक्त भागशः क्षेत्राकरिताची प्रारूप सुधारित विकास योजना अधिसूचना शासन अधिसूचना क्रमांक टीपीएस-१७१४/१५१/प्र. क्र. ४२/१४/वि.यो. मंजुरी/नवि-१३, दिनांक १४ ऑगस्ट २०१५ अन्वये मंजूर केली आणि त्यासह उर्वरित वगळलेल्या सारभूत स्वरूपाच्या फेरबदलावर (यापुढे "उक्त वगळलेले क्षेत्र" असे उल्लेखलेले) जनतेच्या हरकती/सूचना मागविण्यासाठी शासन सूचना क्रमांक टीपीएस-१७१४/१५१/प्र. क्र. ४२/१४/ईपी प्रसिद्धी/नवि-१३, दिनांक १४ ऑगस्ट २०१५ अन्वये शासनाने दिनांक ऑगस्ट १८ ते २४, २०१६ रोजीच्या महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये पृष्ठ ३१ ते ४८ वर प्रसिद्ध केली ;

आणि ज्याअर्थी, सह संचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांची उक्त वगळलेल्या क्षेत्राकरिता ईपी क्रमांक १ ते ईपी क्रमांक ७९ तसेच ईपीआर क्रमांक १ ते ईपीआर क्रमांक १७ चे अनुषंगाने जनतेकडून विहित मुदतीत प्राप्त हरकती/सूचनांबाबत सुनावणी देणेसाठी तसेच त्यावरील अहवाल शासनास सादर करणेसाठी नियुक्ती करणेत आली ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील कलम ३० मधील उप-कलम (१) मधील तरतुदीनुसार उक्त नियुक्त अधिकारी यांनी उक्त वगळलेल्या क्षेत्रासाठीच्या प्रारूप विकास योजनेच्या अनुषंगाने विहित मुदतीत दाखल झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून उक्त वगळलेल्या क्षेत्रासाठीची प्रारूप विकास योजना शासनास मंजुरीस्तव मराठी पत्र प्रारूप वियो/उरुण-इस्लामपूर (दु.सु.)/कलम ३१ (१)/ई.पी. १ ते ७९/ईपीआर १ ते १७/नि.अ. अहवाल/सहसंपुवि-१२६१, दिनांक ३१ जुलै २०१७ अन्वये सादर केली ;

आणि ज्याअर्थी, मा. संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) मधील तरतुदीनुसार तसेच इतर अनुषंगिक असलेल्या शक्तींचा वापर करून शासन खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.--

(अ) उरुण-इस्लामपूर नगरपरिषदेच्या सारभूत स्वरूपाच्या वगळलेल्या क्षेत्रासाठीच्या प्रारूप विकास योजनेस (ई.पी. क्रमांक १ ते ई.पी. क्रमांक ७९ तसेच ईपीआर क्रमांक १ ते ईपीआर क्रमांक १७) सोबतच्या परिशिष्ट-अ मधील बदलासह मंजूरी देण्यात येत आहे.

(ब) उक्त वगळलेल्या क्षेत्रासाठीची मंजूर विकास योजना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून ३० दिवसांनंतरची तारीख ही सदर विकास योजना अमलात आल्याची तारीख म्हणून निश्चित करण्यात येत आहे.

शासनाने मंजूर केलेली उक्त वगळलेल्या क्षेत्रासाठीची विकास योजना (ईपी क्रमांक १ ते ईपी क्रमांक ७९ तसेच ईपीआर क्रमांक १ ते ईपीआर क्रमांक १७) नागरिकांच्या अवलोकनार्क कार्यालयीन वेळेमध्ये, कामकाजाच्या दिवशी सदर अधिसूचना अमलात आल्याच्या तारखेपासून १ वर्षाच्या कालावधीसाठी, मुख्याधिकारी, उरुण-इस्लामपूर नगरपरिषद यांचे कार्यालयामध्ये उपलब्ध राहिल.

सदर अधिसूचना महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in (कायदे व नियम) या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध करण्यात येत आहे.

Schedule-A

Development Plan of Urun-Islampur

Substantial Modifications Sanctioned By the Government under Section 31 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

(Appended to the Government Notification No. TPS-2014/696/CR-166/14/UD-13, dated 27th July 2018)

Sr. No.	EP No.	Proposal as per published plan under Section 26	Proposals as per submitted plan under Section 30	Substantial Modification published by Government under Section 31 of MR and TP Act, 1966	Substantial Modification Sanctioned by Government under Section 31 (1) of the MR and TP Act, 1966
1	2	3	4	5	6
1	EP-1	Site No. I/1- "Children's Playground".	M-1 Area under Site No. I/1- "Children's Playground" is deleted and proposed to be included in Residential Zone.	EP-1 Area under is Site No. I/1- "Children's Play-ground" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	Sanctioned as Proposed.
2	EP-2	Site No. I/2- "Primary School and Playground".	M-2 (A) Land under Site No. I/2- "Primary School and Playground" is deleted and proposed to be included in Residential Zone. (B) 7.5 mtrs. wide East-West road is widened to 9 mtrs. as shown on Plan.	EP-2 (A) Site No. I/2- "Primary School and Playground" is to be deleted and be included in Residential Zone. (B) 7.5 mtrs. wide East-West road is to be widened to 9 mtrs. as shown on Plan.	EP-2 (A) Site No. I/2- "Primary School and Playground" is to be deleted and be included in Residential Zone. (B) Width of Road from C.T.S. No. 3343, 3156 upto C.T.S. No. 3310 is kept as 7.5 mtrs. wide as per submitted Plan under Section 30 and remaining width of the road is kept as 9.00 mtrs. as shown on Plan.
3	EP-3	Site No. I/5- "Primary School".	M-5 Site No. I/5- "Primary School" is deleted and area thereunder is proposed to be included in "Residential Zone."	EP-3 Site No. I/5- "Primary School" is to be deleted and area thereunder is to be included in "Residential Zone."	Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
4	EP-4	Site No. I/7- "Dispensary and Maternity Home".	M-7 Site No. I/7 is deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone.	EP-04 Site No. I/7- "Dispensary and Maternity Home" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-04 Sanctioned as Proposed.
5	EP-5	Site No. I/8- "Children's Playground".	M-8 Site No. I/8 is deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone.	EP-05 Site No. I/8 is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-05 Sanctioned as Proposed.
6	EP-6	Site No. I/9- "Primary School and palyground".	M-9 The area of the land bearing C. T. S. No. 1496 is proposed to be retained as Site No. I/9- "Primary School and Playground and the remaining area occupied by the houses, Cattle shed, and open space is proposed to be deleted from Site No. I/9- and included in Residential Zone.	EP-06 The area of the land bearing C. T. S. No. 1496 is to be retained as Site No. I/9- "Primary School and Playground" and the remaining area occupied by the houses, Cattle shed and open space is to be deleted from Site No. I/9 and be included in Residential Zone as shown on Plan.	EP-06 Sanctioned as Proposed.
7	EP-7	Site No. I/10- "Dispensary"	M-10 Land under Site No. I/10- "Dispensary" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-07 Site No. I/10- "Dispensary" is to be deleted and area there- under is included in Residential Zone.	EP-07 Sanctioned as Proposed.
8	EP-8	Site No. I/11- "Library".	M-11 Total area under Site No. I/11 "Library" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-8 Total area under Site No. I/11 "Library" is to be deleted and included in Residential Zone.	EP-8 Sanctioned as Proposed.
9	EP-9	Site No. I/12- "Primary School"	M-12 Total area under Site No. I/12- "Primary School" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-9 Total area under Site No. I/12- "Primary School" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-9 Site No. I/12-"Primary School" is reinstated as per the Plan published under Section 26.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
10	EP-10	Site No. I/22- "Primary School"	M-17 Site No. I/22- "Primary School" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-10 Site No. I/22- "Primary School" is to be deleted and area thereunder is be included in Residential Zone.	EP-10 Sanctioned as Proposed.
11	EP-11	Site No. I/PL- "Public Latrine".	M-20 Site No. I/PL is proposed to be deleted and area thereunder is partly shown as Existing Public Latrine and % remaining area is included in the Residential Zone.	EP-11 Site No. I/PL is proposed to be deleted and area thereunder is partly shown as Existing Public Latrine and % remaining area is included in the Residential Zone.	EP-11 Sanctioned as Proposed.
12	EP-12	Site No. II/1- "Dispensary".	M-21 Total area under Site No. II/1- "Dispensary" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-12 Total area under Site No. II/1- "Dispensary" is to be deleted and included in Residential Zone.	EP-12 Sanctioned as Proposed.
13	EP-13	Site No. II/3- "Primary School"	M-22 Total area under Site No. II/3- "Primary School" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-13 Total area under Site No. II/3- "Primary School" is to be deleted and included in Residential Zone.	EP-13 Sanctioned as Proposed.
14	EP-14	Site No. II/4- "Children's Playground".	M-23 Area under Site No. II/4- "Children's Playground" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-14 Area under Site No. II/4- "Children's Playground" is to be deleted and included in Residential Zone.	EP-14 Sanctioned as Proposed.
15	EP-15	Site No. II/5- "Primary School"	M-24 The 50 per cent area of the land situated towards Northern side of Site No. II/5 is proposed to be deleted and included in Residential Zone. the remaining Southern portion of	EP-15 The area situated towards Southern side and admeasuring about 4000 sq. mtrs. of the Site No. II/ 5 is to be retained as site No. II/5- "Primary School" and remaining area situated towards Northern side of the Site No. II/5 is	EP-15 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
			the said reservation is retained as site No. II/5- "Primary School".	to be deleted and included in Residential Zone as shown on Plan.	
16	EP-16	Site No. II/6- "Playground"	M-25 The Rectangular area of Site No. II/6 up to 30 mtrs. depth situated towards Northern side of the Site No. II/6 is proposed to be retained as Site No. II/6- "Playground" and remaining portion of the said reservation is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-16 The area which is occupied by existing structures is to be deleted and be included in Residential Zone as shown on Plan and remaining portion of the said reservation is retained as Site No. II/6- "Playground".	EP-16 Sanctioned as Proposed.
17	EP-17	Site No. II/7- "Vegetable Market".	M-26 The land under the Site No. II/7 is from sanctioned layout and the said land is N. A. land, therefore, Site No. II/7- "Vegetable Market" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-17 Site No. II/7- total area is to be deleted and included in Residential Zone as shown on Plan.	EP-17 Sanctioned as Proposed.
18	EP-18	Site No. II/9- "High School and Playground".	M-28 Site No. II/9 is occupied by Existing Structures and religious area of the Muslim Community. Total area of site No. II/9 is proposed to be deleted and included in Residential Zone as shown on Plan.	EP-18 Part portion of the Site No. II/9 is occupied by Existing Structures and religious area of the Muslim Community. The above portion is to be deleted from reservation and included in Residential Zone and remaining land is to be retained in reservation and designated as Site No. II/9- "Parking" as shown on Plan.	EP-18 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
19	EP-19	Site No. II/10- "Parking"	M-29 The land under the Site No. II/10 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-19 Total area of Site No. II/10 is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-19 Sanctioned as Proposed.
20	EP-20	Site No. II/11- "Garden"	M-30 Site No. II/11 is proposed to be deleted and area thereunder included in Residential Zone.	EP-20 Total area of Site No. II/11 is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-20 Sanctioned as Proposed.
21	EP-21	Site No. II/12- "Public Latrine".	M-31 Site No. II/12 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-21 Total area of Site No. II/12 is to be deleted and area thereunder included in Residential Zone.	EP-21 Sanctioned as Proposed.
22	EP-22	Site No. II/13- "Playground"	M-32 Site No. II/13 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-22 Total area of Site No. II/13 is to be deleted and area thereunder included in Residential Zone.	EP-22 Sanctioned as Proposed.
23	EP-23	Site No. II/14- "Garden"	M-33 Site No. II/14 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-23 Total area of Site No. II/14 is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-23 Sanctioned as Proposed.
24	EP-24	Site No. II/15- "Children's Playground".	M-34 Site No. II/15 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-24 The land under the Site No. II/15 is deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-24 Sanctioned as Proposed.
25	EP-25	Site No. II/17- "Primary School and Playground".	M-35 Site No. II/17 is deleted and instead of the said reservation, the	EP-25 Total area of Site No. II/17 is to be deleted and area thereunder is included in the Public/Semi-Public Zone.	EP-25 Sanctioned as Proposed.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
			existing land use of Dnyaneshwar Education Society is proposed to be shown on the Development Plan.		
26	EP-26	Site No. II/19- "Primary School".	M-37 Site No. II/19- "Primary School" is proposed to be deleted and area thereunder is included in the Residential Zone.	EP-26 The land under the Site No. II/19- "Primary School" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-26 Sanctioned as Proposed.
27	EP-27	Site No. III/4- "Dispensary and Maternity Home".	M-41 Site No. III/4 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-27 Site No. III/4- "Dispensary and Maternity Home" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-27 Sanctioned as Proposed.
28	EP-28	Site No. III/6- "Garden"	M-43 The Site No. III/6- "Garden" is proposed to be shifted in land bearing S. No. 118 and area under Original Site No. III/6 is included in Residential Zone.	EP-28 (A) 50 per cent area of the land under Site No. III/6, situated towards the Southern side of the said reservation (under Section 26) is retained as Site No. III/6- "Garden" and remaining area of the said reservation is deleted and included in Residential Zone. (B) Refuse to accord sanction to shifting of reservation.	EP-28 Sanctioned as Proposed.
29	EP-29	Site No. III/7- "Extension to Gurukul Vidyalaya"	M-44 Site No. III/7- "Extension to Gurukul Vidyalaya" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-29 Total area of Site No. III/7- is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-29 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
30	EP-30	Site No. III/15- "High School"	M-48 Site No. III/15- "High School" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-30 Site No. III/15- "High School" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-30 Sanctioned as Proposed.
31	EP-31	Site No. III/16- "Playground"	M-49 Site No. III/16- "Playground" is proposed to be shifted on the land bearing R. S. No. 130 and area under Original Site No. III/16- "Playground" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-31 (A) Original Site No. III/16- "Playground" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone. (B) Refuse to accord sanction to shifting of reservation.	EP-31 Sanctioned as Proposed.
32	EP-32	Site No. III/20- "Dispensary"	M-51 Site No. III/20- "Dispensary" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-32 Land under Site No. III/20- "Dispensary" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-32 Sanctioned as Proposed.
33	EP-33	Site No. IV/1- "Shopping Centre and Vegetable Market".	M-53 Site No. IV/1- is deleted and area thereunder is shown as per the Zoning of Existing Land Use Map.	EP-33 Site No. IV/1- is to be deleted and area thereunder is shown as per the Existing Land Use Map.	EP-33 Sanctioned as Proposed.
34	EP-34	Site No. IV/3- "Playground"	M-54 Site No. IV/3- "Playground" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone. Site for "Playground" is proposed towards the North-West side on the adjacent land.	EP-34 (A) Site No. IV/3- "Playground" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone. (B) Refuse to accord sanction to shifting of reservation.	EP-34 Sanctioned as Proposed.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
35	EP-35	Site No. IV/4- "Public Latrine"	M-55 Land under Site No. IV/4- "Public Latrine" is proposed to be deleted and area there- under is included in Residential Zone.	EP-35 Site No. IV/4- "Public Latrine" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-35 Sanctioned as Proposed.
36	EP-36	Site No. IV/5- "Parking"	M-56 Site No. IV/5- "Parking" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-36 Site No. IV/5 is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-36 Sanctioned as Proposed.
37	EP-37	Site No. IV/10- "Public Latrine"	M-60 Site No. IV/10- "Public Latrine" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-37 Site No. IV/10- is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-37 Sanctioned as Proposed.
38	EP-38	Site No. IV/11- "High School and Playground"	M-61 Site No. IV/11- "High School and Playground" is proposed to be deleted and included in Residential Zone. Original Site No. IV/ 11 is proposed to be shifted on the land bearing R. S. No. 152.	EP-38 (A) Original Site No. IV/11 is to be deleted and area thereunder is included in Residential Zone. (B) Refuse to accord sanction to shifting of reservation.	EP-38 Sanctioned as Proposed.
39	EP-39	Site No. IV/16- "Public Latrine"	M-64 Site No. IV/16- "Public Latrine" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-39 Site No. IV/16- "Public Latrine" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-39 Sanctioned as Proposed.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
40	EP-40	Site No. IV/18- "Dispensary and Maternity Home"	M-65 Land under the Site No. IV/18- "Dispensary and Maternity Home" is proposed to be redesigned as Primary School.	EP-40 Site No. IV/18 is to be deleted and area there under is included in Public-Semi Public Zone.	EP-40 Sanctioned as Proposed.
41	EP-41	Site No. IV/21- "Cultural Centre"	M-66 Site No. IV/21- "Cultural Centre" is proposed to be deleted and area there under is included in Residential Zone.	EP-41 Site No. IV/21- "Cultural Centre" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-41 Sanctioned as Proposed.
42	EP-42	(i) Site No. IV/23- "Burial Ground" (ii) Site No. IV/24- "Burial Ground"	M-68 The new Site for Cremation Ground, Burial Ground and Garden is to be proposed the Site No. IV/23 and IV/24 are retained.	EP-42 (A) Site No. IV/23- "Burial Ground" is to be reinstated as per the plan published under Section 26. (B) Site No. IV/24- "Burial Ground" is to be reinstated as per the plan published under Section 26. (C) The new site for Cremation Ground, Burial Ground and Garden is to be retained as per the plan submitted under Section 30.	EP-42 (A) Site No. IV/23 is retained Northern side of Site No. IV/23 is reserved for Burial Ground and Southern side of Site No. IV/23 is reserved for- "Cremation ground" as shown on Plan. (B) Site No. IV/24- "Burial Ground" is to be reinstated as per the plan published under Section 26. (C) The new site for Cremation Ground, Burial Ground and Garden is to be retained as per the Plan submitted under Section 30.
43	EP-43	(i) Site No. IV/26- "Fire Brigade"	M-69 Municipal Council has developed the reservation of "Fire Brigade" in the land Bearing R. S. No. 129, hence Site No. IV/26 is proposed to be deleted and land thereunder is included in Residential Zone.	EP-43 (A) site No. IV/26- "Fire Brigade" is to be reinstated as per the Plan published under Section 26. (B) Site No. IV/35- "Multipurpose Hall" on the land bearing R. S. No. 129, area 4000 sq. mtrs. is to be retained as per the plan submitted under Section 30.	EP-43 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
			Also two new sites are proposed as given below.		
			(i) Site No. IV/32- "Housing for Dishoused" Area 17900 sq. mtrs.		
			(ii) Site No. IV/35- "Multipurpose Hall" on the land bearing R. S. No. 129, area 4000 sq. mtrs.		
44	EP-44	(i) Site No. V/4- "Dispensary and Maternity Home" (ii) Site No. V/5- "Shopping Centre"	M-73 Part area of the land of Site No. V/4 is proposed to be shown as Mutton Market and Fish market and remaining land is kept for "Shopping Centre" as shown on the Plan. Area under existing Residential Houses of Site No. V/5 is proposed to be deleted and included Residential Zone. Remaining area of Site to re-designated as Shopping Centre and Dispensary.	EP-44 (i) Land under Site No. V/4- "Dispensary and Maternity Home" is to be shown in Commercial Zone instead of the reservation. (ii) Site No. V/5- "Shopping Centre" is to be shown in Commercial Zone instead of the reservation.	EP-44 Sanctioned as Proposed.
45	EP-45	(i) Site No. V/6- "Shopping Centre" (ii) Site No. V/7- "Garden" (iii) Site No. V/8- "Shopping Centre"	M-74 (A) Site No. V/6- "Shopping Centre" is proposed to be deleted and included in Public-Semi Public Zone. (B) Site No. V/7- "Garden" is proposed to be deleted and included in Public-Semi Public Zone.	EP-45 (A) Site No. V/6- "Shopping Centre" is reinstated as per the plan published under Section 26. (B) Site No. V/7- "Garden" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-45 (A) Site No. V/6- "Shopping Centre" is deleted and area thereunder is shown as Existing Playground. (B) Site No. V/7- "Garden" is deleted and area thereunder is shown as Existing Playground.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
			(C) Site No. V/8- "Shopping Centre" proposed to be deleted and included in Public-Semi Public Zone. (D) Also a new site for Shopping Centre is to be proposed for Shopping Centre as shown on the Plan.	(C) Site No. V/8- "Shopping Centre" is reinstated as per the plan published under Section 26. (D) Refuse to accord sanction to shifting of reservation.	(C) Site No. V/8- "Shopping Centre" is deleted and area thereunder is shown as Existing Playground. (D) Refuse to accord sanction to Shifting of Reservation. New site for Shopping Centre is deleted.
46	EP- 46	Site No. V/9- "Library, Gymnasium and Patrakar Bhavan"	M-75 Land under reservation of Site No. V/9 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-46 Site No. V/9 is to be deleted and area there- under is included in Residential Zone.	EP-46 Sanctioned as Proposed.
47	EP- 47	Site No. V/10- "E. W. S. Housing"	M-76 Site No. V/10- "E. W. S. Housing" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-47 Site No. V/10 is to be deleted and area there- under is included in Residential Zone.	EP-47 Sanctioned as Proposed.
48	EP- 48	Site No. V/22 and V/23- "Extension for R. I. T."	M-80 The area the Site No. V/22 and V/23- "Extension for R. I. T." is to be deleted and included in Residential Zone.	EP-48 Total area of Site No. V/ 22 and V/23 is to be deleted and included in Residential Zone.	EP-48 Sanctioned as Proposed.
49	EP- 49	Site No. V/26- "Dispensary and Maternity Home"	M-82 Area under Site No. V/26- "Dispensary and Maternity Home" is proposed to be deleted and included Residential Zone.	EP-49 Site No. V/26- "Dispensary and Maternity Home" is to be deleted and area there- under is to be included in the Residential Zone.	EP-49 Sanctioned as Proposed.
50	EP- 50	Site No. V/30- "Shopping Centre"	M-86 (i) Land under Original Site No. V/ 30 is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-50 (A) Land under original Site No. V/30 is to be deleted and included in Residential Zone.	EP-50 Sanctioned as Proposed.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
			(ii) Original Site No. V/30 is proposed to be shifted adjoining to the 12.0 mtrs. wide D. P. Road as shown on Plan.	(B) Original Site No. V/30 is to be shifted adjoining to the 12.0 mtrs. wide D. P. Road as shown on Plan.	
51	EP-51	Site No. V/31- "Cremation Ground".	M-87 Site No. V/31 is retained as per the Plan published under Section 26 with additional 6000 sq. mtrs. area adjoining to the said reservation. Which is clubbed with the original Site No. V/31.	EP-51 (A) Area and boundary of Site No. V/31 are to be changed. Area of the said reservation is increased up to Northern boundary of Shopping Centre. (B) Additional area of 6000 sq. mtrs. (which is reserved for Cremation Ground) is deleted and included in the Residential Zone.	EP-51 Sanctioned as Proposed.
52	EP-52	Site No. V/34- "Botanical Garden"	M-90 Land under Site No. V/34 is proposed to be shifted in the R. S. No. 130 on the lands owned by Municipal Council with partly proposed 6.0 mtrs. wide North-South roads to the East-West sides of the reservation as shown on the Plan. The land under original Site No. V/34 is proposed to be deleted and area thereunder is included in Green Zone/ No Development Zone.	EP-52 Accord to refuse shifting of Site No. V/34- "Botanical Garden" Original Site No. V/34- "Botanical Garden" is to be deleted and area thereunder is included in the Green Zone / No Development Zone.	EP-52 Sanctioned as Proposed.
53	EP-53	Site No. V/35- "Slaughter House"	M-91 (A) Original Site No. V/35- "Slaughter House" is deleted and area thereunder is included in Agricultural Zone. (B) Original Site No. V/35 is proposed to	EP-53 (A) Original Site No. V/35- "Slaughter House" is to be deleted and area thereunder is included in Agricultural Zone. (B) Shifted reservation of Site No. V/35- "Slaughter House" is to be retained	EP-53 Sanctioned as Proposed.

Schedule-A—contd.

1	2	3	4	5	6
			be shifted on the land owned by Municipal Council (area admeasuring 13 acre) and used for compost depot, as shown on the Plan.	as per the Plan submitted under Section 30 (On the land Owned by Municipal Council, area admeasuring 13 acre).	
54	EP-54	Site No. VI/7- “Dispensary and Maternity Home”.	M-94 Site No. VI/7 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-54 Site No. VI/7- “Dispensary and Maternity Home” is to be deleted and area thereunder is to be included in the Residential Zone.	EP-54 Sanctioned as Proposed.
55	EP-55	Site No. VI/11- “Vegetable Market”	M-95 Original Site No. VI/11 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone. Original Site No. VI/11 is proposed to be shifted on the land bearing S. No. 916 near the Islampur-Sangli State Highway.	EP-55 Original Site No. VI/11 is to be deleted and area thereunder is included in Residential Zone. Shifted reservation of Site No. VI/11- “Vegetable Market” is retained as per the plan submitted under Section 30.	EP-55 Sanctioned as Proposed.
56	EP-56	Site No. VI/12- “Parking”	M-96 Site No. VI/12- “Parking” is proposed to be deleted and area thereunder is included in the Residential Zone.	EP-56 Site No. VI/12- “Parking” is to be deleted and area thereunder is included in the Residential Zone.	EP-56 Sanctioned as Proposed.
57	EP-57	Site No. VI/19- “Cremation Ground”	M-101 Site No. VI/19 is proposed to be deleted and area thereunder is included Residential Zone.	EP-57 Site No. VI/19 is to be deleted and area thereunder is included Residential Zone.	EP-57 Sanctioned as Proposed.
58	EP-58	Site No. VII/1- “Water Supply Centre”.	M-102 Area occupied by Existing Structures	EP-58 (A) Area occupied by Existing Structures from the Site No. VII/1 is to be	EP-58 Sanctioned as Proposed.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
			from the Site No. VII/1 is proposed to be deleted from the said reservation and included in Residential Zone.	deleted from the said reservation and included in Residential Zone.	
			Existing Open Space situated towards Southern side of the said reservation (L-Shape) is clubbed with the remaining area of the said reservation and this clubbed area is shown as Site No. VII/1- "Water Supply Centre"	(B) Existing open space situated towards Southern side of the said reservation (L-Shape) is to be clubbed with the remaining area of the said reservation and this clubbed area is to be shown as Site No. VII/1- "Water Supply Centre"	
59	EP-59	Site No. VII/2- "Shopping Centre".	M-103 Site No. VII/2 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-59 Site No. VII/2 is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-59 Sanctioned as Proposed.
60	EP-60	Site No. VII/3- "Burial Ground"	M-104 Site No. VII/3 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-60 Site No. VII/3 is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-60 Sanctioned as Proposed.
61	EP-61	Site No. VII/6- "Shopping Centre and Vegetable Market"	M-107 Site No. VII/6 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone. This original Site No. VII/6 is proposed to be shifted on the land as per the plan submitted U/s. 30.	EP-61 Original Site No. VII/6 is to be deleted and area thereunder is to be included in the Residential Zone. Refuse to accord sanction to shifting of reservation.	EP-61 Sanctioned as Proposed.
62	EP-62	Site No. VII/8- "Truck Terminus"	M-108 Site No. VII/8 is proposed to be deleted and area thereunder is included in the Residential Zone.	EP-62 Site No. VII/8 is to be deleted and area thereunder is included in the Residential Zone.	EP-62 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
63	EP-63	Site No. VII/9- "Collage"	M-109 Site No. VII/9 is proposed to be deleted. Area occupied by the Educational Trust is deleted from the said Reservation and included in Public-Semi Public Zone and remaining area of the Site No. VII/9 is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-63 Site No VII/9 is to be deleted. Area occupied by the Educational Trust is deleted from the said Reservation and included in Public/Semi Public Zone and remaining area of the Site No. VII/9 is deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-63 Site No VII/9 is deleted. Area occupied by the Educational Trust is deleted from the said Reservation and included in Public/Semi-Public Zone and remaining area of the Site No. VII/9 is deleted and area thereunder is included in Residential Zone.
64	EP-64	(i) Site No. VII/10- "Primary School". (ii) Site No. VII/11- "Garden"	M-110, M-111 Land under Site No. VII/10- "Primary School" is proposed to be deleted and included in Residential Zone. Site No. VII/11 Garden is proposed to be redesignated as Primary School.	EP-64 (i) Site No. VII/10- "Primary School" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone. (ii) Site No. VII/11 "Garden" is to be retained with change in designation as 'Primary School'.	EP-64 Sanctioned as Proposed.
65	EP-65	Site No. VII/12- "Electric Sub-Station".	M-112 Land under Site No. VII/12 in R. S. No. 58 is proposed to be deleted and shifted in the deleted proportion of Site for HSPG in R. S. No. 24 as shown on the plan. Also the remaining site for HSPG in the S. No. 24 is proposed to be redesignated.	EP-65 Original Site No. VII/12 is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone. Refuse to accord sanction to shifting of reservation.	EP-65 Sanctioned as Proposed.
66	EP-66	Site No. VII/13- "Primary School".	M-113 Area under Site No. VII/13 Primary School is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-66 Site No. VII/13 is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-66 Sanctioned as Proposed.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
67	EP-67	Site No. VII/16- "Garden"	M-116 Area under Site No. VII/16- "Garden" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-67 Site No. VII/16 is to be deleted and area there-under is included in Residential Zone.	EP-67 Sanctioned as Proposed.
68	SM-68	Site No. VII/17- "Dispensary and Maternity Home".	M-117 Area under Site No. VII/17- "Dispensary and Maternity Home" is proposed to be deleted and included in Residential Zone.	SM-68 Site No. VII/17- "Dispensary and maternity Home" is to be deleted and area there-under is included in Residential Zone.	SM-68 Sanctioned as Proposed.
69	EP-69	EP-69 is deleted <i>vide</i> corrigendum No. TPS-2016/CR-610/16/UD-13, dated 4th October 2016.			
70	EP-70	Site No. VII/19- "Shopping Centre and Vegetable Market".	M-119 Area under Site No. VII/19- "Shopping Centre and Vegetable Market" is proposed to be shifted on the adjoining land bearing R. S. No. 971 along the Kameri Road. The area under Original Site No. VII/19 is to be included in Residential Zone. Also the new site for Garden and Water Tank is proposed along the shifted Site No. VII/19 with 9.0 mtrs. wide road.	EP-70 Original Site No. VII/19- is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone. Refuse to accord sanction to shifting of reservation.	EP-70 Sanctioned as Proposed.
71	EP-71	Site No. VII/20- "Hospital"	M-120 Area under Site No. VII/20- "Hospital" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-71 Site No. VII/20- is deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-71 Sanctioned as Proposed.
72	EP-72	Site No. VII/21- "Primary School"	M-121 Area under Site No. VII/21- "Primary School" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-72 Site No. VII/21 - is to be deleted and area there-under is included in Residential Zone.	EP-72 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
73	EP-73	Site No. VII/29- "Stadium".	M-127 (i) Original Site No. VII/29 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone. (ii) Original Site No. VII/29 is proposed to be shifted on the land bearing R. S. No. 46 near Datta Hill.	EP-73 (i) Original Site No. VII/29- is to be deleted and area there under is included in Reservation Zone. (ii) Original Site No. VII/29 is to be shifted on the land bearing R. S. No. 46 near Datta Hill.	EP-73 (i) Original Site No. VII/29- "Stadium" is retained as per the plan published under Section 26 with modified boundaries, with area 4.00 Hact. as shown on Plan. (ii) Shifted Reservation is deleted.
74	EP-74	Site No. VII/30- "Burial Ground".	M-128 Area under the Site No. VII/30 is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-74 Site No. VII/30- is to be deleted and area there- under is included in Residential Zone.	EP-74 Sanctioned as Proposed.
75	EP-75	Site No. VII/31- "Playground".	M-129 Land under proposed site is fully occupied by Gunthewari hence Site No. VII/31 is proposed to be deleted and land thereunder is to be included in Residential Zone.	EP-75 Site No. VII/31 is to be deleted and area there- under is included in Residential Zone.	EP-75 Sanctioned as Proposed.
76	EP-76	Proposed Elevated Water Storage Tanks at various places Site No. IV/31, V/38, VII/33, VII/19-C, III/22, IV/33, VII/34, V/36.	M-130 Elevated Water Storage Tanks at various places are proposed by the Planning Authority as given below :— (i) R. S. No. 130 at village Islampur near Islampur-Kapuskhed Road (Area 1000 sq. mtrs.) (ii) Layout of Harijan Co-op. Hsg. Soc. at village Islampur near Takari Road (Area 900 sq. mtrs.)	EP-76 (i) Site No. IV/31 For E. W. S. T. on the R. S. No. 130 at village Islampur, near Islampur-Kapuskhed Road (Area 1000 sq. mtrs.) is to be sanctioned as per the plan submitted under Section 30. (ii) Site No. V/38 for E. W. S. T. on the Lay out of Harijan Co-op. Hsg. Soc. at village Islampur, near Takari Road (Area 900 sq. mtrs.) is to be sanctioned as per the plan submitted under Section 30.	EP-76 (i) to (viii) Sanctioned as Proposed.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
			(iii) R. S. No. 971 at village Urun. (iv) R. S. No.46 at village Islampur. (v) R. S. No. 112 at village Islampur. (vi) R. S. No. 162 land of Sadguru Jungli Maharaj Education Trust. (vii) R. S. No. 55 at village Islampur. (viii) R. S. No. 112 at village Islampur.	(iii) Site No. VII/19-C, for E. W. S. T. (R. S. No. 971 at village Urun) is to be sanctioned as per the plan submitted under Section 30. (iv) Site No. VII/33 for E. W. S. T. (R. S. No. 46 at village Islampur) is to be sanctioned as per the plan submitted under Section 30. (v) Site No. III/22 for E. W. S. T. (R. S. No. 112 at village Islampur) is to be sanctioned as per the plan submitted under Section 30. (vi) Site No. IV/33 Site for E. W. S. T. R.S. (On the land bearing R. S. No. 162 of Sadguru Jungli Maharaj Education Trust) is to be deleted and area thereunder is to be included in the Residential Zone. (vii) Site No. VII/34 for E. W. S. T. (R. S. No. 55 at village Islampur) is to be sanctioned as per the plan submitted under Section 30. (viii) Site No. V/36 for E. W. S. T. (R. S. Nos. 21, 47, 48 at NINAINAGAR Islampur) is to be sanctioned as per the plan submitted under Section 30.	
77	EP-77	Residential Zone	M-131	EP-77	EP-77
			(i) Site No. IV/22- W. T. P. is to be proposed as shown on the Plan. (ii) Site No. IV/34-S. T. P. is to be	(i) Site No. IV/22- W. T. P. is to be deleted and area thereunder is included in the Residential Zone. (ii) Site No. IV/34- S. T. P. is to be deleted and area	(i) Site No. IV/22- W. T. P. is retained as per the Plan submitted under Section 30. (ii) Site No. IV/34- S. T. P. is retained as per the Plan

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
			proposed as shown on the Plan.	thereunder is included in the Residential Zone.	submitted under Section 30.
			(iii) Site No. V/37-S.T.P is to be proposed as shown on the Plan.	(iii) Site No. V/37-S. T. P. is to be retained as per the plan submitted under Section 30.	(iii) Site No. V/37-S. T. P. is retained as per the Plan submitted under Section 30.
78	EP-78	Site No. IV/32- "Housing for Dishoused"	M-132 R.S. No. 162, (admeasuring about 900 sq. mtrs.) and land owned by Dindayal and Jayprakash Housing Society is proposed to be clubbed together and this clubbed area is proposed to be reserved for Site No. IV-33- "Housing for Poor Civilians".	EP-78 Site No. IV/32- "Housing for Dishoused" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-78 Sanctioned as Proposed.
79	EPR-1	Proposed 24.0 mtrs. road widening in R. S. Nos. 111, 118, 119, 127, 108, 110, C. T. S. No. 752, Residential Zone.	MR-2 (i) The road width is proposed to be reduced to 12.0 mtrs. from Peth Naka to Kapuskhed Road. (ii) Remaining portion of road widening is proposed to be deleted due to Residential Development.	EPR-1 (i) The road width is to be reduced to 12.0 mtrs. from Peth Naka to Kapuskhed Road portion. (ii) Remaining portion of road widening is to be deleted due to Residential Development.	EPR-1 (i) The proposed Road Widening in R.S.Nos. 111, 118, 119, 127, 108, 110, C.T.S. No. 752 as per Plan published under Section 26 is deleted, however considering the surrounding road network and to maintain continuity of the adjoining roads, directives are given to Municipal Council that the Council shall proposed the road network under Section 173 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 as shown on Plan. (ii) Remaining portion of the said road widening is to be deleted due to residential development.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
80	EPR-2	Proposed 18 mtrs. road widening.	MR-10 (i) The road widening in the land Bearing S. Nos. 16 and 17 is proposed to be reduced 18 mtrs. to 12.0 mtrs in Nana Patil Nagar. (ii) The road widening between Peth Road to Takari Road is proposed to be reduced from 18 mtrs. to 9.0 mtrs. width. (iii) The alignment of proposed road is slightly changed because of existing road as shown on Plan.	EPR-02 Width of 12 mtrs. wide D. P. Road is to be reduced from 12 mtrs. to 9.0 mtrs.	EPR-02 Sanctioned as Proposed.
81	EPR-3	Proposed 12.0 mtrs. road widening.	MR-12 The road widening of 12.0 mtrs. in S. Nos. 126 and 128 is proposed to be reduced to 9.0 mtrs. as per the site situations.	EPR-3 Width of 12 mtrs. wide D. P. Road is to be reduced from 12 mtrs. to 9.0 mtrs.	EPR-3 Sanctioned as Proposed.
82	EPR-4	Proposed 12.0 mtrs. road widening.	MR-32 The road widening of 12 mtrs. is proposed to be reduced up to 6 mtrs. as shown on Plan.	EPR-4 12.0 mtrs. road widening is to be deleted and 6 mtrs. road widening is sanctioned with equal widening on both sides as shown on Plan.	EPR-4 Sanctioned as Proposed.
83	EPR-5	Proposed 18.0 mtrs. road widening.	MR-51 The 18 mtrs. road widening is to be reduced to 12 mtrs. and area thereunder is proposed to be included in Residential Zone as shown on Plan.	EPR-5 The 18 mtrs. road widening is to be reduced to 12 mtrs. and area released is included in Residential Zone as shown on Plan.	EPR-5 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
84	EPR-6	Proposed 12.0 mtrs. road widening, Residential Zone.	MR-57 (i) The 12.0 mtrs. road widening in S. Nos. 69-A, 69-B, 62, 63, 64 is proposed to be deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone as shown on Plan. (ii) The North-South Road is proposed to be continued up to 4.5 mtrs. of S. No. 16.	EPR-6 (i) 12 mtrs. road widening is to be deleted and area under road widening is included in Residential Zone as shown on Plan. (ii) North-South road is to be cancelled and area under road widening is included in Residential Zone as shown on Plan.	EPR-6 (i) 12 mtrs. road Widening is to be deleted and area thereunder is included in the Residential Zone as shown on Plan. However Municipal Council should propose winding to the existing road on South side as 12.0 mtrs. as shown on Plan under Section 173 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965. (ii) North-South Road is cancelled and area thereunder is included in Residential Zone as shown on Plan.
85	EPR-7	Proposed 18 mtrs. road widening.	MR-61 (i) The 18 mtrs. road between Shivpuri Road to old Kameri road is proposed to be deleted an land thereunder is proposed to be included in Residential Zone as shown on Plan. (ii) Two 6.0 mtrs. new North-South roads are proposed along the barrage.	EPR-7 (i) Proposed 18 mtrs. road widening is to be deleted and area under road widening is included in Residential Zone as shown on Plan. (ii) 2 new 6 mtrs. road alignments are to be cancelled and area under these 2 roads is to be included in Residential Zone as shown on Plan.	EPR-7 Sanctioned as Proposed.
86	EPR-8	Residential Zone.	MR-70 The proposed East-West 4.5 mtrs. wide New road behind Anant Ganga is proposed as per the existing site situation and as per the existing land use plan.	EPR-8 Alignment of 4.5 mtrs. road is to be sanctioned as per the plan submitted under Section 30.	EPR-8 Alignment of 4.5 mtrs. Road is to be sanctioned as per the Plan submitted under Section 30.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
87	EPR-9	Residential Zone	MR-71 The approach road from Nagesh Jadhav House to Revenue road is widened (East-West) to 6 mtrs. as shown on Plan.	EPR-9 The approach road from Nagesh Jadhav House to Revenue Road is to be widened (East-West) to 6 mtrs. as shown on Plan.	EPR-9 The proposed Road widening is deleted and area under proposed Road widening is included in the Residential Zone.
88	EPR-10	Residential Zone, Site No. III/11.	MR-72 The approach road from Ghanasham Jadhav House to land bearing C. T. S. No. 3912 and R. S. No. 115 is widened to (upto Kapuskhed boundary) to 6 mtrs. as shown on Plan.	EPR-10 The proposed 6 mtrs. wide new approach road from Ghanasham Jadhav House to land Bearing C. T. S. No. 3912 and R. S. No. 115 is to be deleted.	EPR-10 Sanctioned as Proposed.
89	EPR-11	Residential, Public/Semi-Public Zone.	MR-77 The 6 mtrs. wide New road is proposed in such a way that it should join 12 mtrs. road in the land bearing R. S. No. 8 (Islampur) and Peth-Sangli Road as shown on Plan.	EPR-11 The 6 mtrs. wide New road is to be sanctioned in such a way that it should join 12 mtrs. road in the land bearing R. S. No. 8 (Islampur) and Peth-Sangli Road as shown on Plan.	EPR-11 The 6 mtrs. wide New road is deleted and land thereunder is included in Reservations/Residential use as shown on Plan published under Section 26.
90	EPR-12	Residential Zone.	MR-78 The 6 mtrs. wide New Road passing through the land bearing R. S. No. 88 and joining Pratik Petrol Pump to Crusher road is proposed as shown on Plan.	EPR-12 The 6 mtrs. wide new road passing through the land bearing R. S. No. 88 and joining Pratik Petrol Pump to Crusher Road is to be sanctioned as shown on Plan.	EPR-12 Sanctioned as Proposed.
91	EPR-13	Proposed 12 mtrs. road widening.	MR-80 12 mtrs. road widening near Taluka Sports Centre is be deleted and land thereunder is proposed to be included in the reservation of Site No. I/27-Taluka Sports Centre as shown on Plan.	EPR-13 12 mtrs. road widening near Taluka Sports Centre is to be deleted and land thereunder is included in the reservation of Site No. I/27-Taluka Sports Centre as shown on Plan.	EPR-13 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
92	EPR-14	Proposed 9 mtrs. road widening.	MR-81 Alignment of 9 mtrs. wide D. P. Road is shown as per the existing 4.5 mtrs. wide road which is developed towards Southern side on Development Plan.	EPR-14 Proposed 9 mtrs. road widening is to be deleted.	EPR-14 Sanctioned as Proposed.
93	EPR-15	Residential Zone	MR-86 The 6 mtrs. road between Gawade House to Kameri road is proposed as shown on Plan.	EPR-15 The 6 mtrs. road between Gawade House to Kameri road is to be sanctioned as shown on Plan.	EPR-15 Sanctioned as Proposed.
94	EPR-16	Water Body	MR-97 The Zoning of Water Body at Maner Chowk is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EPR-16 The Zoning of Water body at Maner Chowk is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EPR-16 Sanctioned as Proposed.
95	EPR-17	Proposed 12 mtrs. road widening.	MR-100 (1) The 12 mtrs. road joining Kapuskhed Road to Taklai Nagar is proposed to be deleted and area under 12 mtrs. road is included in Residential Zone as shown on Plan. (2) The new 9 mtrs. road is proposed on the common boundary of the land bearing R. S. Nos. 128 and 130 as shown on Plan.	EPR-17 (1) The 12 mtrs. road joining Kapuskhed Road to Taklai Nagar is to be deleted and area under 12 mtrs. road is included in Residential Zone as shown on Plan. (2) The new 9 mtrs. road on the common boundary of the land bearing R. S. Nos. 128 and 130 is to be deleted.	EPR-17 Sanctioned as Proposed.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

रा. म. पवार,
अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

URBAN DEVELOPMENT DEPARTMENT

Mantralaya, Mumbai - 400 032

dated, 27th August 2018

The Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

No. TPS-2014/696/CR-166/14/UD-13.—Whereas, the Urun-Islampur Municipal Council (District Sangli) (hereinafter referred to as "the Said Planning Authority"), being the Planning Authority within its jurisdiction under clause (19) of Section 2 of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Maharashtra Act No. XXXVII of 1966) (hereinafter referred to as "the said Act"), *vide* its Resolution No. 72, dated the 22nd November 2007, declared its intention under Section 23, read with Section 38 of the said Act to prepare Draft Development Plan (hereinafter referred to as "the said Draft Development Plan") for the area within the limits of the Urun-Islampur Municipal Council and Notice of such declaration was published at Pages 37 to 38 in the Maharashtra Government Gazette, Pune Division Supplement, dated 10th January 2008 ;

and whereas, the said Planning Authority after carrying out Survey of the entire land within its jurisdiction as required under Section 25 of the said Act, published a Notice in Official Gazette, dated the October 18th to 24th, 2012 on Pages. 18 to 19 for inviting objections and suggestions to the said Development Plan of Urun-Islampur Municipal Council, prepared by it under sub-section (1) of Section 26 of the said Act ;

and whereas, after considering the suggestions and objections received in respect of the said Development Plan, within stipulated time limit, the Planning Committee constituted under Section 28 (2) of the said Act, submitted its Report to the said Planning Authority;

and whereas, in accordance with the provisions of sub-section (1) of Section 30 of the said Act, the said Planning Authority has submitted the said Draft Development Plan to the Government of Maharashtra for Sanction *vide* its Marathi letter No. 6362, dated the 17th September 2013 ;

and whereas, in accordance with the amended provisions of Section 31 (1) of the said Act, the Government of Maharashtra *vide* Notification No. TPS-1714/ 151/CR-14/D.P.Sanction/UD-13, dated 14th August 2015 sanctioned a part of the said Draft Development. Plan, excluding modifications of substantial nature which were published as EP-1 to EP-79 and EPR-1 to EPR-17 (hereinafter referred to as "the said Excluded Part") for inviting suggestions and/or objections from the general public, *vide* Notice No. TPS-1714/151/CR-42/14/EP-Publish/UD-13, dated 14th August 2015, published in the Maharashtra Government Gazette, Pune Division Supplement, dated August 18th to 24th, 2016 on pages 31 to 48 ;

and whereas, Joint Director of Town Planning, Pune Division, Pune was appointed as an Officer to give hearing on suggestions and/or objections received from the general public and submit his Report to the Government in respect of the said Excluded Part EP-1 to EP-79 and EPR 1 to EPR-17 ;

and whereas, the Joint Director of Town Planning, Pune Division, Pune after giving hearing in respect of the suggestions and/or objections received from the general public, regarding the said Excluded Part No. EP-1 to EP-79 and EPR 1 to EPR-17, has submitted his Report to the Government *vide* letter No. वियो/उरुण-इस्लामपूर (दु.सु.)/कलम 31 (1)/ईपी १ ते ७९/ईपीआर-१ ते १७/नि.अ. अहवाल/सहसंपुवि/१२६१, दिनांक ३१ जुलै २०१७.

Now therefore, in exercise of the powers conferred by sub-section (1) of Section 31 of the said Act and all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra after consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, hereby.—

(a) Sanctions the said Draft Development Plan of the exculded part area of Urun-IslampurMunicipal Council, (EP-1 to EP-79 and EPR-1 to EPR-17), as specified in Schedule-A appended hereto.

(b) Fixes the date after one month of the publication of this notification in the Maharashtra Government, Gazette to be the date on which the Sanctioned Development Plan of the excluded part area as described in the Schedule-A shall come into force.

Copy of the Plan showing the said Sanctioned Development Plan of excluded part area of Urun-Islampur Municipal council (EP-1 to EP-79 and EPR-1 to EPR-17) as sanctioned by the State Government shall be kept open for inspection by the general public, during working hours for a period of one year in the office of the Chief Officer Urun-Islampur Municipal Council, (Dist. Sangli) on all working days.

This Notification shall also be published on the Government website at www.maharashtra.gov.in (कायदे व नियम).

Schedule-A

Development Plan of Urun-Islampur

Substantial Modifications Sanctioned By the Government under Section 31 (1) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966

(Appended to the Government Notification No. TPS-2014/696/CR-166/14/UD-13, dated 27th July 2018)

Sr. No.	EP No.	Proposal as per published plan under Section 26	Proposals as per submitted plan under Section 30	Substantial Modification published by Government under Section 31 of MR and TP Act, 1966	Substantial Modification Sanctioned by Government under Section 31 (1) of the MR and TP Act, 1966
1	2	3	4	5	6
1	EP-1	Site No. I/1- "Children's Playground".	M-1 Area under Site No. I/1- "Children's Playground" is deleted and proposed to be included in Residential Zone.	EP-1 Area under is Site No. I/1- "Children's Play-ground" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-1 Sanctioned as Proposed.
2	EP-2	Site No. I/2- "Primary School and Playground".	M-2 (A) Land under Site No. I/2- "Primary School and Playground" is deleted and proposed to be included in Residential Zone. (B) 7.5 mtrs. wide East-West road is widened to 9 mtrs. as shown on Plan.	EP-2 (A) Site No. I/2- "Primary School and Playground" is to be deleted and be included in Residential Zone. (B) 7.5 mtrs. wide East-West road is to be widened to 9 mtrs. as shown on Plan.	EP-2 (A) Site No. I/2- "Primary School and Playground" is to be deleted and be included in Residential Zone. (B) Width of Road from C.T.S. No. 3343, 3156 upto C.T.S. No. 3310 is kept as 7.5 mtrs. wide as per submitted Plan under Section 30 and remaining width of the road is kept as 9.00 mtrs. as shown on Plan.
3	EP-3	Site No. I/5- "Primary School".	M-5 Site No. I/5- "Primary School" is deleted and area thereunder is proposed to be included in "Residential Zone."	EP-3 Site No. I/5- "Primary School" is to be deleted and area thereunder is to be included in "Residential Zone."	EP-3 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
4	EP-4	Site No. I/7- "Dispensary and Maternity Home".	M-7 Site No. I/7 is deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone.	EP-04 Site No. I/7- "Dispensary and Maternity Home" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-04 Sanctioned as Proposed.
5	EP-5	Site No. I/8- "Children's Playground".	M-8 Site No. I/8 is deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone.	EP-05 Site No. I/8 is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-05 Sanctioned as Proposed.
6	EP-6	Site No. I/9- "Primary School and palyground".	M-9 The area of the land bearing C. T. S. No. 1496 is proposed to be retained as Site No. I/9- "Primary School and Playground and the remaining area occupied by the houses, Cattle shed, and open space is proposed to be deleted from Site No. I/9- and included in Residential Zone.	EP-06 The area of the land bearing C. T. S. No. 1496 is to be retained as Site No. I/9- "Primary School and Playground" and the remaining area occupied by the houses, Cattle shed and open space is to be deleted from Site No. I/9 and be included in Residential Zone as shown on Plan.	EP-06 Sanctioned as Proposed.
7	EP-7	Site No. I/10- "Dispensary"	M-10 Land under Site No. I/10- "Dispensary" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-07 Site No. I/10- "Dispensary" is to be deleted and area there- under is included in Residential Zone.	EP-07 Sanctioned as Proposed.
8	EP-8	Site No. I/11- "Library".	M-11 Total area under Site No. I/11 "Library" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-8 Total area under Site No. I/11 "Library" is to be deleted and included in Residential Zone.	EP-8 Sanctioned as Proposed.
9	EP-9	Site No. I/12- "Primary School"	M-12 Total area under Site No. I/12- "Primary School" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-9 Total area under Site No. I/12- "Primary School" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-9 Site No. I/12-"Primary School" is reinstated as per the Plan published under Section 26.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
10	EP-10	Site No. I/22- "Primary School"	M-17 Site No. I/22- "Primary School" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-10 Site No. I/22- "Primary School" is to be deleted and area thereunder is be included in Residential Zone.	EP-10 Sanctioned as Proposed.
11	EP-11	Site No. I/PL- "Public Latrine".	M-20 Site No. I/PL is proposed to be deleted and area thereunder is partly shown as Existing Public Latrine and % remaining area is included in the Residential Zone.	EP-11 Site No. I/PL is proposed to be deleted and area thereunder is partly shown as Existing Public Latrine and % remaining area is included in the Residential Zone.	EP-11 Sanctioned as Proposed.
12	EP-12	Site No. II/1- "Dispensary".	M-21 Total area under Site No. II/1- "Dispensary" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-12 Total area under Site No. II/1- "Dispensary" is to be deleted and included in Residential Zone.	EP-12 Sanctioned as Proposed.
13	EP-13	Site No. II/3- "Primary School"	M-22 Total area under Site No. II/3- "Primary School" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-13 Total area under Site No. II/3- "Primary School" is to be deleted and included in Residential Zone.	EP-13 Sanctioned as Proposed.
14	EP-14	Site No. II/4- "Children's Playground".	M-23 Area under Site No. II/4- "Children's Playground" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-14 Area under Site No. II/4- "Children's Playground" is to be deleted and included in Residential Zone.	EP-14 Sanctioned as Proposed.
15	EP-15	Site No. II/5- "Primary School"	M-24 The 50 per cent area of the land situated towards Northern side of Site No. II/5 is proposed to be deleted and included in Residential Zone. the remaining Southern portion of	EP-15 The area situated towards Southern side and admeasuring about 4000 sq. mtrs. of the Site No. II/ 5 is to be retained as site No. II/5- "Primary School" and remaining area situated towards Northern side of the Site No. II/5 is	EP-15 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
			the said reservation is retained as site No. II/5- "Primary School".	to be deleted and included in Residential Zone as shown on Plan.	
16	EP-16	Site No. II/6- "Playground"	M-25 The Rectangular area of Site No. II/6 up to 30 mtrs. depth situated towards Northern side of the Site No. II/6 is proposed to be retained as Site No. II/6- "Playground" and remaining portion of the said reservation is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-16 The area which is occupied by existing structures is to be deleted and be included in Residential Zone as shown on Plan and remaining portion of the said reservation is retained as Site No. II/6- "Playground".	EP-16 Sanctioned as Proposed.
17	EP-17	Site No. II/7- "Vegetable Market".	M-26 The land under the Site No. II/7 is from sanctioned layout and the said land is N. A. land, therefore, Site No. II/7- "Vegetable Market" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-17 Site No. II/7- total area is to be deleted and included in Residential Zone as shown on Plan.	EP-17 Sanctioned as Proposed.
18	EP-18	Site No. II/9- "High School and Playground".	M-28 Site No. II/9 is occupied by Existing Structures and religious area of the Muslim Community. Total area of site No. II/9 is proposed to be deleted and included in Residential Zone as shown on Plan.	EP-18 Part portion of the Site No. II/9 is occupied by Existing Structures and religious area of the Muslim Community. The above portion is to be deleted from reservation and included in Residential Zone and remaining land is to be retained in reservation and designated as Site No. II/9- "Parking" as shown on Plan.	EP-18 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
19	EP-19	Site No. II/10- "Parking"	M-29 The land under the Site No. II/10 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-19 Total area of Site No. II/10 is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-19 Sanctioned as Proposed.
20	EP-20	Site No. II/11- "Garden"	M-30 Site No. II/11 is proposed to be deleted and area thereunder included in Residential Zone.	EP-20 Total area of Site No. II/11 is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-20 Sanctioned as Proposed.
21	EP-21	Site No. II/12- "Public Latrine".	M-31 Site No. II/12 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-21 Total area of Site No. II/12 is to be deleted and area thereunder included in Residential Zone.	EP-21 Sanctioned as Proposed.
22	EP-22	Site No. II/13- "Playground"	M-32 Site No. II/13 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-22 Total area of Site No. II/13 is to be deleted and area thereunder included in Residential Zone.	EP-22 Sanctioned as Proposed.
23	EP-23	Site No. II/14- "Garden"	M-33 Site No. II/14 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-23 Total area of Site No. II/14 is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-23 Sanctioned as Proposed.
24	EP-24	Site No. II/15- "Children's Playground".	M-34 Site No. II/15 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-24 The land under the Site No. II/15 is deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-24 Sanctioned as Proposed.
25	EP-25	Site No. II/17- "Primary School and Playground".	M-35 Site No. II/17 is deleted and instead of the said reservation, the	EP-25 Total area of Site No. II/17 is to be deleted and area thereunder is included in the Public/Semi-Public Zone.	EP-25 Sanctioned as Proposed.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
			existing land use of Dnyaneshwar Education Society is proposed to be shown on the Development Plan.		
26	EP-26	Site No. II/19- "Primary School".	M-37 Site No. II/19- "Primary School" is proposed to be deleted and area thereunder is included in the Residential Zone.	EP-26 The land under the Site No. II/19- "Primary School" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-26 Sanctioned as Proposed.
27	EP-27	Site No. III/4- "Dispensary and Maternity Home".	M-41 Site No. III/4 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-27 Site No. III/4- "Dispensary and Maternity Home" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-27 Sanctioned as Proposed.
28	EP-28	Site No. III/6- "Garden"	M-43 The Site No. III/6- "Garden" is proposed to be shifted in land bearing S. No. 118 and area under Original Site No. III/6 is included in Residential Zone.	EP-28 (A) 50 per cent area of the land under Site No. III/6, situated towards the Southern side of the said reservation (under Section 26) is retained as Site No. III/6- "Garden" and remaining area of the said reservation is deleted and included in Residential Zone. (B) Refuse to accord sanction to shifting of reservation.	EP-28 Sanctioned as Proposed.
29	EP-29	Site No. III/7- "Extension to Gurukul Vidyalaya"	M-44 Site No. III/7- "Extension to Gurukul Vidyalaya" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-29 Total area of Site No. III/7- is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-29 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
30	EP-30	Site No. III/15- "High School"	M-48 Site No. III/15- "High School" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-30 Site No. III/15- "High School" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-30 Sanctioned as Proposed.
31	EP-31	Site No. III/16- "Playground"	M-49 Site No. III/16- "Playground" is proposed to be shifted on the land bearing R. S. No. 130 and area under Original Site No. III/16- "Playground" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-31 (A) Original Site No. III/16- "Playground" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone. (B) Refuse to accord sanction to shifting of reservation.	EP-31 Sanctioned as Proposed.
32	EP-32	Site No. III/20- "Dispensary"	M-51 Site No. III/20- "Dispensary" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-32 Land under Site No. III/20- "Dispensary" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-32 Sanctioned as Proposed.
33	EP-33	Site No. IV/1- "Shopping Centre and Vegetable Market".	M-53 Site No. IV/1- is deleted and area thereunder is shown as per the Zoning of Existing Land Use Map.	EP-33 Site No. IV/1- is to be deleted and area thereunder is shown as per the Existing Land Use Map.	EP-33 Sanctioned as Proposed.
34	EP-34	Site No. IV/3- "Playground"	M-54 Site No. IV/3- "Playground" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone. Site for "Playground" is proposed towards the North-West side on the adjacent land.	EP-34 (A) Site No. IV/3- "Playground" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone. (B) Refuse to accord sanction to shifting of reservation.	EP-34 Sanctioned as Proposed.

Schedule-A—contd.

1	2	3	4	5	6
35	EP-35	Site No. IV/4- "Public Latrine"	M-55 Land under Site No. IV/4- "Public Latrine" is proposed to be deleted and area there- under is included in Residential Zone.	EP-35 Site No. IV/4- "Public Latrine" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-35 Sanctioned as Proposed.
36	EP-36	Site No. IV/5- "Parking"	M-56 Site No. IV/5- "Parking" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-36 Site No. IV/5 is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-36 Sanctioned as Proposed.
37	EP-37	Site No. IV/10- "Public Latrine"	M-60 Site No. IV/10- "Public Latrine" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-37 Site No. IV/10- is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-37 Sanctioned as Proposed.
38	EP-38	Site No. IV/11- "High School and Playground"	M-61 Site No. IV/11- "High School and Playground" is proposed to be deleted and included in Residential Zone. Original Site No. IV/ 11 is proposed to be shifted on the land bearing R. S. No. 152.	EP-38 (A) Original Site No. IV/11 is to be deleted and area thereunder is included in Residential Zone. (B) Refuse to accord sanction to shifting of reservation.	EP-38 Sanctioned as Proposed.
39	EP-39	Site No. IV/16- "Public Latrine"	M-64 Site No. IV/16- "Public Latrine" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-39 Site No. IV/16- "Public Latrine" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-39 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
40	EP-40	Site No. IV/18- "Dispensary and Maternity Home"	M-65 Land under the Site No. IV/18- "Dispensary and Maternity Home" is proposed to be redesigned as Primary School.	EP-40 Site No. IV/18 is to be deleted and area there under is included in Public-Semi Public Zone.	EP-40 Sanctioned as Proposed.
41	EP-41	Site No. IV/21- "Cultural Centre"	M-66 Site No. IV/21- "Cultural Centre" is proposed to be deleted and area there under is included in Residential Zone.	EP-41 Site No. IV/21- "Cultural Centre" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-41 Sanctioned as Proposed.
42	EP-42	(i) Site No. IV/23- "Burial Ground" (ii) Site No. IV/24- "Burial Ground"	M-68 The new Site for Cremation Ground, Burial Ground and Garden is to be proposed the Site No. IV/23 and IV/24 are retained.	EP-42 (A) Site No. IV/23- "Burial Ground" is to be reinstated as per the plan published under Section 26. (B) Site No. IV/24- "Burial Ground" is to be reinstated as per the plan published under Section 26. (C) The new site for Cremation Ground, Burial Ground and Garden is to be retained as per the plan submitted under Section 30.	EP-42 (A) Site No. IV/23 is retained Northern side of Site No. IV/23 is reserved for Burial Ground and Southern side of Site No. IV/23 is reserved for- "Cremation ground" as shown on Plan. (B) Site No. IV/24- "Burial Ground" is to be reinstated as per the plan published under Section 26. (C) The new site for Cremation Ground, Burial Ground and Garden is to be retained as per the Plan submitted under Section 30.
43	EP-43	(i) Site No. IV/26- "Fire Brigade"	M-69 Municipal Council has developed the reservation of "Fire Brigade" in the land Bearing R. S. No. 129, hence Site No. IV/26 is proposed to be deleted and land thereunder is included in Residential Zone.	EP-43 (A) site No. IV/26- "Fire Brigade" is to be reinstated as per the Plan published under Section 26. (B) Site No. IV/35- "Multipurpose Hall" on the land bearing R. S. No. 129, area 4000 sq. mtrs. is to be retained as per the plan submitted under Section 30.	EP-43 Sanctioned as Proposed.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
			Also two new sites are proposed as given below.		
			(i) Site No. IV/32- “Housing for Dishoused” Area 17900 sq. mtrs.		
			(ii) Site No. IV/35- “Multipurpose Hall” on the land bearing R. S. No. 129, area 4000 sq. mtrs.		
44	EP-44	(i) Site No. V/4- “Dispensary and Maternity Home” (ii) Site No. V/5- “Shopping Centre”	M-73 Part area of the land of Site No. V/4 is proposed to be shown as Mutton Market and Fish market and remaining land is kept for “Shopping Centre” as shown on the Plan. Area under existing Residential Houses of Site No. V/5 is proposed to be deleted and included Residential Zone. Remaining area of Site to re-designated as Shopping Centre and Dispensary.	EP-44 (i) Land under Site No. V/4- “Dispensary and Maternity Home” is to be shown in Commercial Zone instead of the reservation. (ii) Site No. V/5- “Shopping Centre” is to be shown in Commercial Zone instead of the reservation.	EP-44 Sanctioned as Proposed.
45	EP-45	(i) Site No. V/6- “Shopping Centre” (ii) Site No. V/7- “Garden” (iii) Site No. V/8- “Shopping Centre”	M-74 (A) Site No. V/6- “Shopping Centre” is proposed to be deleted and included in Public-Semi Public Zone. (B) Site No. V/7- “Garden” is proposed to be deleted and included in Public-Semi Public Zone.	EP-45 (A) Site No. V/6- “Shopping Centre” is reinstated as per the plan published under Section 26. (B) Site No. V/7- “Garden” is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-45 (A) Site No. V/6- “Shopping Centre” is deleted and area thereunder is shown as Existing Playground. (B) Site No. V/7- “Garden” is deleted and area thereunder is shown as Existing Playground.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
			(C) Site No. V/8- "Shopping Centre" proposed to be deleted and included in Public-Semi Public Zone. (D) Also a new site for Shopping Centre is to be proposed for Shopping Centre as shown on the Plan.	(C) Site No. V/8- "Shopping Centre" is reinstated as per the plan published under Section 26. (D) Refuse to accord sanction to shifting of reservation.	(C) Site No. V/8- "Shopping Centre" is deleted and area thereunder is shown as Existing Playground. (D) Refuse to accord sanction to Shifting of Reservation. New site for Shopping Centre is deleted.
46	EP- 46	Site No. V/9- "Library, Gymnasium and Patrakar Bhavan"	M-75 Land under reservation of Site No. V/9 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-46 Site No. V/9 is to be deleted and area there- under is included in Residential Zone.	EP-46 Sanctioned as Proposed.
47	EP- 47	Site No. V/10- "E. W. S. Housing"	M-76 Site No. V/10- "E. W. S. Housing" is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-47 Site No. V/10 is to be deleted and area there- under is included in Residential Zone.	EP-47 Sanctioned as Proposed.
48	EP- 48	Site No. V/22 and V/23- "Extension for R. I. T."	M-80 The area the Site No. V/22 and V/23- "Extension for R. I. T." is to be deleted and included in Residential Zone.	EP-48 Total area of Site No. V/ 22 and V/23 is to be deleted and included in Residential Zone.	EP-48 Sanctioned as Proposed.
49	EP- 49	Site No. V/26- "Dispensary and Maternity Home"	M-82 Area under Site No. V/26- "Dispensary and Maternity Home" is proposed to be deleted and included Residential Zone.	EP-49 Site No. V/26- "Dispensary and Maternity Home" is to be deleted and area there- under is to be included in the Residential Zone.	EP-49 Sanctioned as Proposed.
50	EP- 50	Site No. V/30- "Shopping Centre"	M-86 (i) Land under Original Site No. V/ 30 is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-50 (A) Land under original Site No. V/30 is to be deleted and included in Residential Zone.	EP-50 Sanctioned as Proposed.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
			(ii) Original Site No. V/30 is proposed to be shifted adjoining to the 12.0 mtrs. wide D. P. Road as shown on Plan.	(B) Original Site No. V/30 is to be shifted adjoining to the 12.0 mtrs. wide D. P. Road as shown on Plan.	
51	EP-51	Site No. V/31- "Cremation Ground".	M-87 Site No. V/31 is retained as per the Plan published under Section 26 with additional 6000 sq. mtrs. area adjoining to the said reservation. Which is clubbed with the original Site No. V/31.	EP-51 (A) Area and boundary of Site No. V/31 are to be changed. Area of the said reservation is increased up to Northern boundary of Shopping Centre. (B) Additional area of 6000 sq. mtrs. (which is reserved for Cremation Ground) is deleted and included in the Residential Zone.	EP-51 Sanctioned as Proposed.
52	EP-52	Site No. V/34- "Botanical Garden"	M-90 Land under Site No. V/34 is proposed to be shifted in the R. S. No. 130 on the lands owned by Municipal Council with partly proposed 6.0 mtrs. wide North-South roads to the East-West sides of the reservation as shown on the Plan. The land under original Site No. V/34 is proposed to be deleted and area thereunder is included in Green Zone/ No Development Zone.	EP-52 Accord to refuse shifting of Site No. V/34- "Botanical Garden" Original Site No. V/34- "Botanical Garden" is to be deleted and area thereunder is included in the Green Zone / No Development Zone.	EP-52 Sanctioned as Proposed.
53	EP-53	Site No. V/35- "Slaughter House"	M-91 (A) Original Site No. V/35- "Slaughter House" is deleted and area thereunder is included in Agricultural Zone. (B) Original Site No. V/35 is proposed to	EP-53 (A) Original Site No. V/35- "Slaughter House" is to be deleted and area thereunder is included in Agricultural Zone. (B) Shifted reservation of Site No. V/35- "Slaughter House" is to be retained	EP-53 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
			be shifted on the land owned by Municipal Council (area admeasuring 13 acre) and used for compost depot, as shown on the Plan.	as per the Plan submitted under Section 30 (On the land Owned by Municipal Council, area admeasuring 13 acre).	
54	EP-54	Site No. VI/7- "Dispensary and Maternity Home".	M-94 Site No. VI/7 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-54 Site No. VI/7- "Dispensary and Maternity Home" is to be deleted and area thereunder is to be included in the Residential Zone.	EP-54 Sanctioned as Proposed.
55	EP-55	Site No. VI/11- "Vegetable Market"	M-95 Original Site No. VI/11 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone. Original Site No. VI/11 is proposed to be shifted on the land bearing S. No. 916 near the Islampur-Sangli State Highway.	EP-55 Original Site No. VI/11 is to be deleted and area thereunder is included in Residential Zone. Shifted reservation of Site No. VI/11- "Vegetable Market" is retained as per the plan submitted under Section 30.	EP-55 Sanctioned as Proposed.
56	EP-56	Site No. VI/12- "Parking"	M-96 Site No. VI/12- "Parking" is proposed to be deleted and area thereunder is included in the Residential Zone.	EP-56 Site No. VI/12- "Parking" is to be deleted and area thereunder is included in the Residential Zone.	EP-56 Sanctioned as Proposed.
57	EP-57	Site No. VI/19- "Cremation Ground"	M-101 Site No. VI/19 is proposed to be deleted and area thereunder is included Residential Zone.	EP-57 Site No. VI/19 is to be deleted and area thereunder is included Residential Zone.	EP-57 Sanctioned as Proposed.
58	EP-58	Site No. VII/1- "Water Supply Centre".	M-102 Area occupied by Existing Structures	EP-58 (A) Area occupied by Existing Structures from the Site No. VII/1 is to be	EP-58 Sanctioned as Proposed.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
			from the Site No. VII/1 is proposed to be deleted from the said reservation and included in Residential Zone.	deleted from the said reservation and included in Residential Zone.	
			Existing Open Space situated towards Southern side of the said reservation (L-Shape) is clubbed with the remaining area of the said reservation and this clubbed area is shown as Site No. VII/1- "Water Supply Centre"	(B) Existing open space situated towards Southern side of the said reservation (L-Shape) is to be clubbed with the remaining area of the said reservation and this clubbed area is to be shown as Site No. VII/1- "Water Supply Centre"	
59	EP-59	Site No. VII/2- "Shopping Centre".	M-103 Site No. VII/2 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-59 Site No. VII/2 is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-59 Sanctioned as Proposed.
60	EP-60	Site No. VII/3- "Burial Ground"	M-104 Site No. VII/3 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-60 Site No. VII/3 is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-60 Sanctioned as Proposed.
61	EP-61	Site No. VII/6- "Shopping Centre and Vegetable Market"	M-107 Site No. VII/6 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone. This original Site No. VII/6 is proposed to be shifted on the land as per the plan submitted U/s. 30.	EP-61 Original Site No. VII/6 is to be deleted and area thereunder is to be included in the Residential Zone. Refuse to accord sanction to shifting of reservation.	EP-61 Sanctioned as Proposed.
62	EP-62	Site No. VII/8- "Truck Terminus"	M-108 Site No. VII/8 is proposed to be deleted and area thereunder is included in the Residential Zone.	EP-62 Site No. VII/8 is to be deleted and area thereunder is included in the Residential Zone.	EP-62 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
63	EP-63	Site No. VII/9- "Collage"	M-109 Site No. VII/9 is proposed to be deleted. Area occupied by the Educational Trust is deleted from the said Reservation and included in Public-Semi Public Zone and remaining area of the Site No. VII/9 is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-63 Site No VII/9 is to be deleted. Area occupied by the Educational Trust is deleted from the said Reservation and included in Public/Semi Public Zone and remaining area of the Site No. VII/9 is deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-63 Site No VII/9 is deleted. Area occupied by the Educational Trust is deleted from the said Reservation and included in Public/Semi-Public Zone and remaining area of the Site No. VII/9 is deleted and area thereunder is included in Residential Zone.
64	EP-64	(i) Site No. VII/10- "Primary School". (ii) Site No. VII/11- "Garden"	M-110, M-111 Land under Site No. VII/10- "Primary School" is proposed to be deleted and included in Residential Zone. Site No. VII/11 Garden is proposed to be redesignated as Primary School.	EP-64 (i) Site No. VII/10- "Primary School" is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone. (ii) Site No. VII/11 "Garden" is to be retained with change in designation as 'Primary School'.	EP-64 Sanctioned as Proposed.
65	EP-65	Site No. VII/12- "Electric Sub-Station".	M-112 Land under Site No. VII/12 in R. S. No. 58 is proposed to be deleted and shifted in the deleted proportion of Site for HSPG in R. S. No. 24 as shown on the plan. Also the remaining site for HSPG in the S. No. 24 is proposed to be redesignated.	EP-65 Original Site No. VII/12 is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone. Refuse to accord sanction to shifting of reservation.	EP-65 Sanctioned as Proposed.
66	EP-66	Site No. VII/13- "Primary School".	M-113 Area under Site No. VII/13 Primary School is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-66 Site No. VII/13 is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-66 Sanctioned as Proposed.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
67	EP-67	Site No. VII/16- "Garden"	M-116 Area under Site No. VII/16- "Garden" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-67 Site No. VII/16 is to be deleted and area there-under is included in Residential Zone.	EP-67 Sanctioned as Proposed.
68	SM-68	Site No. VII/17- "Dispensary and Maternity Home".	M-117 Area under Site No. VII/17- "Dispensary and Maternity Home" is proposed to be deleted and included in Residential Zone.	SM-68 Site No. VII/17- "Dispensary and maternity Home" is to be deleted and area there-under is included in Residential Zone.	SM-68 Sanctioned as Proposed.
69	EP-69	EP-69 is deleted <i>vide</i> corrigendum No. TPS-2016/CR-610/16/UD-13, dated 4th October 2016.			
70	EP-70	Site No. VII/19- "Shopping Centre and Vegetable Market".	M-119 Area under Site No. VII/19- "Shopping Centre and Vegetable Market" is proposed to be shifted on the adjoining land bearing R. S. No. 971 along the Kameri Road. The area under Original Site No. VII/19 is to be included in Residential Zone. Also the new site for Garden and Water Tank is proposed along the shifted Site No. VII/19 with 9.0 mtrs. wide road.	EP-70 Original Site No. VII/19- is to be deleted and area thereunder is to be included in Residential Zone. Refuse to accord sanction to shifting of reservation.	EP-70 Sanctioned as Proposed.
71	EP-71	Site No. VII/20- "Hospital"	M-120 Area under Site No. VII/20- "Hospital" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-71 Site No. VII/20- is deleted and area thereunder is to be included in Residential Zone.	EP-71 Sanctioned as Proposed.
72	EP-72	Site No. VII/21- "Primary School"	M-121 Area under Site No. VII/21- "Primary School" is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-72 Site No. VII/21 - is to be deleted and area there-under is included in Residential Zone.	EP-72 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
73	EP-73	Site No. VII/29- "Stadium".	M-127 (i) Original Site No. VII/29 is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone. (ii) Original Site No. VII/29 is proposed to be shifted on the land bearing R. S. No. 46 near Datta Hill.	EP-73 (i) Original Site No. VII/29- is to be deleted and area there under is included in Reservation Zone. (ii) Original Site No. VII/29 is to be shifted on the land bearing R. S. No. 46 near Datta Hill.	EP-73 (i) Original Site No. VII/29- "Stadium" is retained as per the plan published under Section 26 with modified boundaries, with area 4.00 Hact. as shown on Plan. (ii) Shifted Reservation is deleted.
74	EP-74	Site No. VII/30- "Burial Ground".	M-128 Area under the Site No. VII/30 is proposed to be deleted and included in Residential Zone.	EP-74 Site No. VII/30- is to be deleted and area there- under is included in Residential Zone.	EP-74 Sanctioned as Proposed.
75	EP-75	Site No. VII/31- "Playground".	M-129 Land under proposed site is fully occupied by Gunthewari hence Site No. VII/31 is proposed to be deleted and land thereunder is to be included in Residential Zone.	EP-75 Site No. VII/31 is to be deleted and area there- under is included in Residential Zone.	EP-75 Sanctioned as Proposed.
76	EP-76	Proposed Elevated Water Storage Tanks at various places Site No. IV/31, V/38, VII/33, VII/19-C, III/22, IV/33, VII/34, V/36.	M-130 Elevated Water Storage Tanks at various places are proposed by the Planning Authority as given below :— (i) R. S. No. 130 at village Islampur near Islampur-Kapuskhed Road (Area 1000 sq. mtrs.) (ii) Layout of Harijan Co-op. Hsg. Soc. at village Islampur near Takari Road (Area 900 sq. mtrs.)	EP-76 (i) Site No. IV/31 For E. W. S. T. on the R. S. No. 130 at village Islampur, near Islampur-Kapuskhed Road (Area 1000 sq. mtrs.) is to be sanctioned as per the plan submitted under Section 30. (ii) Site No. V/38 for E. W. S. T. on the Lay out of Harijan Co-op. Hsg. Soc. at village Islampur, near Takari Road (Area 900 sq. mtrs.) is to be sanctioned as per the plan submitted under Section 30.	EP-76 (i) (viii) Sanctioned as Proposed.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
			(iii) R. S. No. 971 at village Urun. (iv) R. S. No.46 at village Islampur. (v) R. S. No. 112 at village Islampur. (vi) R. S. No. 162 land of Sadguru Jungli Maharaj Education Trust. (vii) R. S. No. 55 at village Islampur. (viii) R. S. No. 112 at village Islampur.	(iii) Site No. VII/19-C, for E. W. S. T. (R. S. No. 971 at village Urun) is to be sanctioned as per the plan submitted under Section 30. (iv) Site No. VII/33 for E. W. S. T. (R. S. No. 46 at village Islampur) is to be sanctioned as per the plan submitted under Section 30. (v) Site No. III/22 for E. W. S. T. (R. S. No. 112 at village Islampur) is to be sanctioned as per the plan submitted under Section 30. (vi) Site No. IV/33 Site for E. W. S. T. R.S. (On the land bearing R. S. No. 162 of Sadguru Jungli Maharaj Education Trust) is to be deleted and area thereunder is to be included in the Residential Zone. (vii) Site No. VII/34 for E. W. S. T. (R. S. No. 55 at village Islampur) is to be sanctioned as per the plan submitted under Section 30. (viii) Site No. V/36 for E. W. S. T. (R. S. Nos. 21, 47, 48 at NINAINAGAR Islampur) is to be sanctioned as per the plan submitted under Section 30.	
77	EP-77	Residential Zone	M-131	EP-77	EP-77
			(i) Site No. IV/22- W. T. P. is to be proposed as shown on the Plan. (ii) Site No. IV/34-S. T. P. is to be	(i) Site No. IV/22- W. T. P. is to be deleted and area thereunder is included in the Residential Zone. (ii) Site No. IV/34- S. T. P. is to be deleted and area	(i) Site No. IV/22- W. T. P. is retained as per the Plan submitted under Section 30. (ii) Site No. IV/34- S. T. P. is retained as per the Plan

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
			proposed as shown on the Plan.	thereunder is included in the Residential Zone.	submitted under Section 30.
			(iii) Site No. V/37-S.T.P is to be proposed as shown on the Plan.	(iii) Site No. V/37-S. T. P. is to be retained as per the plan submitted under Section 30.	(iii) Site No. V/37-S. T. P. is retained as per the Plan submitted under Section 30.
78	EP-78	Site No. IV/32- "Housing for Dishoused"	M-132 R.S. No. 162, (admeasuring about 900 sq. mtrs.) and land owned by Dindayal and Jayprakash Housing Society is proposed to be clubbed together and this clubbed area is proposed to be reserved for Site No. IV-33- "Housing for Poor Civilians".	EP-78 Site No. IV/32- "Housing for Dishoused" is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EP-78 Sanctioned as Proposed.
79	EPR-1	Proposed 24.0 mtrs. road widening in R. S. Nos. 111, 118, 119, 127, 108, 110, C. T. S. No. 752, Residential Zone.	MR-2 (i) The road width is proposed to be reduced to 12.0 mtrs. from Peth Naka to Kapuskhed Road. (ii) Remaining portion of road widening is proposed to be deleted due to Residential Development.	EPR-1 (i) The road width is to be reduced to 12.0 mtrs. from Peth Naka to Kapuskhed Road portion. (ii) Remaining portion of road widening is to be deleted due to Residential Development.	EPR-1 (i) The proposed Road Widening in R.S.Nos. 111, 118, 119, 127, 108, 110, C.T.S. No. 752 as per Plan published under Section 26 is deleted, however considering the surrounding road network and to maintain continuity of the adjoining roads, directives are given to Municipal Council that the Council shall proposed the road network under Section 173 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 as shown on Plan. (ii) Remaining portion of the said road widening is to be deleted due to residential development.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
80	EPR-2	Proposed 18 mtrs. road widening.	MR-10 (i) The road widening in the land Bearing S. Nos. 16 and 17 is proposed to be reduced 18 mtrs. to 12.0 mtrs in Nana Patil Nagar. (ii) The road widening between Peth Road to Takari Road is proposed to be reduced from 18 mtrs. to 9.0 mtrs. width. (iii) The alignment of proposed road is slightly changed because of existing road as shown on Plan.	EPR-02 Width of 12 mtrs. wide D. P. Road is to be reduced from 12 mtrs. to 9.0 mtrs.	EPR-02 Sanctioned as Proposed.
81	EPR-3	Proposed 12.0 mtrs. road widening.	MR-12 The road widening of 12.0 mtrs. in S. Nos. 126 and 128 is proposed to be reduced to 9.0 mtrs. as per the site situations.	EPR-3 Width of 12 mtrs. wide D. P. Road is to be reduced from 12 mtrs. to 9.0 mtrs.	EPR-3 Sanctioned as Proposed.
82	EPR-4	Proposed 12.0 mtrs. road widening.	MR-32 The road widening of 12 mtrs. is proposed to be reduced up to 6 mtrs. as shown on Plan.	EPR-4 12.0 mtrs. road widening is to be deleted and 6 mtrs. road widening is sanctioned with equal widening on both sides as shown on Plan.	EPR-4 Sanctioned as Proposed.
83	EPR-5	Proposed 18.0 mtrs. road widening.	MR-51 The 18 mtrs. road widening is to be reduced to 12 mtrs. and area thereunder is proposed to be included in Residential Zone as shown on Plan.	EPR-5 The 18 mtrs. road widening is to be reduced to 12 mtrs. and area released is included in Residential Zone as shown on Plan.	EPR-5 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
84	EPR-6	Proposed 12.0 mtrs. road widening, Residential Zone.	MR-57 (i) The 12.0 mtrs. road widening in S. Nos. 69-A, 69-B, 62, 63, 64 is proposed to be deleted and area thereunder is proposed to be included in Residential Zone as shown on Plan. (ii) The North-South Road is proposed to be continued up to 4.5 mtrs. of S. No. 16.	EPR-6 (i) 12 mtrs. road widening is to be deleted and area under road widening is included in Residential Zone as shown on Plan. (ii) North-South road is to be cancelled and area under road widening is included in Residential Zone as shown on Plan.	EPR-6 (i) 12 mtrs. road Widening is to be deleted and area thereunder is included in the Residential Zone as shown on Plan. However Municipal Council should propose winding to the existing road on South side as 12.0 mtrs. as shown on Plan under Section 173 of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965. (ii) North-South Road is cancelled and area thereunder is included in Residential Zone as shown on Plan.
85	EPR-7	Proposed 18 mtrs. road widening.	MR-61 (i) The 18 mtrs. road between Shivpuri Road to old Kamari road is proposed to be deleted and land thereunder is proposed to be included in Residential Zone as shown on Plan. (ii) Two 6.0 mtrs. new North-South roads are proposed along the barrage.	EPR-7 (i) Proposed 18 mtrs. road widening is to be deleted and area under road widening is included in Residential Zone as shown on Plan. (ii) 2 new 6 mtrs. road alignments are to be cancelled and area under these 2 roads is to be included in Residential Zone as shown on Plan.	EPR-7 Sanctioned as Proposed.
86	EPR-8	Residential Zone.	MR-70 The proposed East-West 4.5 mtrs. wide New road behind Anant Ganga is proposed as per the existing site situation and as per the existing land use plan.	EPR-8 Alignment of 4.5 mtrs. road is to be sanctioned as per the plan submitted under Section 30.	EPR-8 Alignment of 4.5 mtrs. Road is to be sanctioned as per the Plan submitted under Section 30.

Schedule-A-contd.

1	2	3	4	5	6
87	EPR-9	Residential Zone	MR-71 The approach road from Nagesh Jadhav House to Revenue road is widened (East-West) to 6 mtrs. as shown on Plan.	EPR-9 The approach road from Nagesh Jadhav House to Revenue Road is to be widened (East-West) to 6 mtrs. as shown on Plan.	EPR-9 The proposed Road widening is deleted and area under proposed Road widening is included in the Residential Zone.
88	EPR-10	Residential Zone, Site No. III/11.	MR-72 The approach road from Ghanasham Jadhav House to land bearing C. T. S. No. 3912 and R. S. No. 115 is widened to (upto Kapuskhed boundary) to 6 mtrs. as shown on Plan.	EPR-10 The proposed 6 mtrs. wide new approach road from Ghanasham Jadhav House to land Bearing C. T. S. No. 3912 and R. S. No. 115 is to be deleted.	EPR-10 Sanctioned as Proposed.
89	EPR-11	Residential, Public/Semi-Public Zone.	MR-77 The 6 mtrs. wide New road is proposed in such a way that it should join 12 mtrs. road in the land bearing R. S. No. 8 (Islampur) and Peth-Sangli Road as shown on Plan.	EPR-11 The 6 mtrs. wide New road is to be sanctioned in such a way that it should join 12 mtrs. road in the land bearing R. S. No. 8 (Islampur) and Peth-Sangli Road as shown on Plan.	EPR-11 The 6 mtrs. wide New road is deleted and land thereunder is included in Reservations/Residential use as shown on Plan published under Section 26.
90	EPR-12	Residential Zone.	MR-78 The 6 mtrs. wide New Road passing through the land bearing R. S. No. 88 and joining Pratik Petrol Pump to Crusher road is proposed as shown on Plan.	EPR-12 The 6 mtrs. wide new road passing through the land bearing R. S. No. 88 and joining Pratik Petrol Pump to Crusher Road is to be sanctioned as shown on Plan.	EPR-12 Sanctioned as Proposed.
91	EPR-13	Proposed 12 mtrs. road widening.	MR-80 12 mtrs. road widening near Taluka Sports Centre is to be deleted and land thereunder is proposed to be included in the reservation of Site No. I/27-Taluka Sports Centre as shown on Plan.	EPR-13 12 mtrs. road widening near Taluka Sports Centre is to be deleted and land thereunder is included in the reservation of Site No. I/27-Taluka Sports Centre as shown on Plan.	EPR-13 Sanctioned as Proposed.

Schedule-A--contd.

1	2	3	4	5	6
92	EPR-14	Proposed 9 mtrs. road widening.	MR-81 Alignment of 9 mtrs. wide D. P. Road is shown as per the existing 4.5 mtrs. wide road which is developed towards Southern side on Development Plan.	EPR-14 Proposed 9 mtrs. road widening is to be deleted.	EPR-14 Sanctioned as Proposed.
93	EPR-15	Residential Zone	MR-86 The 6 mtrs. road between Gawade House to Kameri road is proposed as shown on Plan.	EPR-15 The 6 mtrs. road between Gawade House to Kameri road is to be sanctioned as shown on Plan.	EPR-15 Sanctioned as Proposed.
94	EPR-16	Water Body	MR-97 The Zoning of Water Body at Maner Chowk is proposed to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EPR-16 The Zoning of Water body at Maner Chowk is to be deleted and area thereunder is included in Residential Zone.	EPR-16 Sanctioned as Proposed.
95	EPR-17	Proposed 12 mtrs. road widening.	MR-100 (1) The 12 mtrs. road joining Kapuskhed Road to Taklai Nagar is proposed to be deleted and area under 12 mtrs. road is included in Residential Zone as shown on Plan. (2) The new 9 mtrs. road is proposed on the common boundary of the land bearing R. S. Nos. 128 and 130 as shown on Plan.	EPR-17 (1) The 12 mtrs. road joining Kapuskhed Road to Taklai Nagar is to be deleted and area under 12 mtrs. road is included in Residential Zone as shown on Plan. (2) The new 9 mtrs. road on the common boundary of the land bearing R. S. Nos. 128 and 130 is to be deleted.	EPR-17 Sanctioned as Proposed.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

R. M. PAWAR,

Under Secretary to Government.

महापालिका आयुक्त यांजकडून

पुणे महानगरपालिका, पुणे

जाहीर प्रकटन

क्रमांक झोन-२/म.न.पा.पु./३०१७/२०१८.— पुणे शहराच्या नवीन समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यापैकी प्लॅनिंग युनिट क्रमांक ४ मध्ये समाविष्ट असलेल्या पुणे पेट वडगाव बु., स. नं. ४३, ४७, ४८ व ४९ या बी. डी. पी. (बायो डायव्हर्सिटी पार्क) आरक्षणाने बाधित मिळकतीचा समावेश निवासी भागात करणेसाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम अर्थात एम. आर. अँड टी. पी. अँक्ट १९६६ चे कलम ३७ अन्वये फेरबदलाची कार्यवाही करणेस पुणे महानगरपालिका मुख्य सभेने ठराव क्रमांक ८, संदर्भ क्रमांक ६ च्या उप सूचनेनुसार दिनांक २१ एप्रिल २०१६ व मा. महापालिका आयुक्त सभा ठराव क्रमांक ९८७, दिनांक २९ जानेवारी २०१८ अन्वये मान्यता दिली आहे. या ठरावानुसार खालीलप्रमाणे परिशिष्ट-१ नुसार उक्त नवीन समाविष्ट गावांच्या विकास आराखड्यापैकी प्लॅनिंग युनिट क्रमांक ४ मध्ये गौण फेरबदल करण्याचा पुणे महानगरपालिका विचार करीत आहे.

परिशिष्ट-१

पुणे महानगरपालिकेच्या नवीन समाविष्ट गावांचे मंजूर विकास आराखड्यापैकी प्लॅनिंग युनिट क्रमांक ४ मधील वडगाव बुद्रुक या उपविभागातील स. नं. ४३, ४७, ४८ व ४९ या मिळकतीचा समावेश बी.डी.पी. (बायो डायव्हर्सिटी पार्क) तथा जैववैविध्य उद्यान या आरक्षण प्रकारात झालेला आहे. तथापि सदर भागाची भौगोलिक परिस्थिती, जमीन पातळी व लगतचे आंबेगाव बुद्रुक या भागातील असणारी भौगोलिक परिस्थिती, जमीन पातळी व निवासी भागानुसार झालेले विकास या सर्व बाबींत सुसंगतता असणेचे दृष्टीने उपरोक्त नमूद पुणे महानगरपालिकेच्या नवीन समाविष्ट गावांचे मंजूर विकास आराखड्यापैकी प्लॅनिंग युनिट क्रमांक ४ मधील वडगाव बुद्रुक या उपविभागातील स. नं. ४३, ४७, ४८ व ४९ या मिळकतीचा समावेश बी. डी. पी. (बायो डायव्हर्सिटी पार्क) तथा जैववैविध्य उद्यान या आरक्षण प्रकारातून वगळून तो निवासी विभागात करण्याचे प्रयोजन आहे.

उपरोक्त प्रमाणे परिशिष्ट-१ नुसार पुणे महानगरपालिकेच्या नवीन समाविष्ट गावांचे मंजूर विकास आराखड्यापैकी प्लॅनिंग युनिट क्रमांक ४ मध्ये गौण फेरबदल अर्थात फेरफार करणेसाठी पुणे महानगरपालिका सदर बदला बाबत नागरिकांकडून हरकती व सूचना मागवित आहे. नागरिकांनी त्यांच्या हरकती व सूचना मा. शहर अभियंता, पुणे महानगरपालिका, बांधकाम विकास विभाग कार्यालय, महापालिका भवन, शिवाजीनगर, पुणे ४११ ००५ येथे लेखी स्वरूपात दाखल कराव्यात. सदर नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून तीस (३०) दिवसांच्या आत प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचाच विचार केला जाईल. त्याचप्रमाणे सुचविलेल्या बदलामुळे बाधित अथवा प्रभावित होणाऱ्या नागरिकांनी विनंती केल्यास त्यांचे म्हणणे मा. शहर अभियंता, पुणे महानगरपालिका हे कार्यालयीन भेटीचे वेळी एकून घेतील.

सौरभ राव,

महानगर आयुक्त,

पुणे महानगरपालिका, पुणे.

पुणे, १४ ऑगस्ट २०१८.

BY COMMISSIONER

PUNE MUNICIPAL CORPORATION, PUNE

Public Notice

क्रमांक झोन-२/म.न.पा.पु./३०१७/२०१८.— Whereas, the General Body of the Pune Municipal Corporation vide its Resolution No. 8, dated 21st April 2016 reference No. 6 sub-order and Resolution No. 987, dated 29th January 2018 regranted permission to initiate the minor modification procedure regarding the inclusion of land in Vadgaon Bk. bearing S. Nos. 43, 47, 48 and 49 in the Residential Zone from previous B.D.P. (Bio Diversity Park) Reservation Zone. As per the above said resolution Pune Municipal Corporation intends to make the following minor modification in the approved Development Plan for the newly merged villages, planning Unit No. 4, regarding the change the Reservation Zone of above mentioned S. Nos. 43, 47, 48 and 49 of Vadgaon Bk. As per the Appendix-1 below.

Appendix-1

Presently as per the sanctioned Development Plan of newly merged villages, Planning Unit No. 4, S. Nos. 43, 47, 48 and 49, Vadgaon Bk. are shown in B.D.P. (Bio Diversity Park) Reservation Zone. But the geographical conditions and nearly plane ground profile of the said lands resemble to the Ambegaon Bk. Area in the regional plan of Pune District which has already been included in Residential Zone and developed

accordingly. As to correlate the conditions of above mentioned areas it is proposed to redesignate the land under S. Nos. 43, 47, 48 and 49, Vadgaon Bk. In the Planning Unit No. 4 of approved Development Plan of newly merged villages in Pune Municipal Corporation as a Residential Zone and exclude the same from B.D.P. (Bio Diversity Park) Reservation Zone.

On the above grounds and in order to include above S. Nos. 43, 47, 48 and 49, Vadgaon Bk. In the Residential Zone, Pune Municipal Corporation invites suggestions and objections from any person with respect to the said modification in approved Development Plan, Planning Unit No. 4. The suggestions/objections shall be submitted to the office of the City Engineer, Building Development division, P.M.C. Main Building, Shivajinagar, Pune-411 005. Suggestions/objections received within the period of thirty (30) days from the date of publication of this notice will only be considered. Persons affected due to this modification will be heard by the City Engineer, Building Development Section, Pune Municipal Corporation during office hours if requested.

SAURABH RAO,
Municipal Commissioner,
Pune Municipal Corporation, Pune.

Pune, 14th August 2018.

विभागीय आयुक्त तथा मुख्य नियंत्रण अधिकारी (पुनर्वसन) यांजकडून

पुणे विभाग, पुणे

महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ (सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११)

अधिसूचना

क्रमांक पुनर्व/अ.का./आरआर-२९२६/२०१८.— ज्याअर्थी, महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ (सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११) (यापुढे ज्याचा उल्लेख "उक्त अधिनियम" असा केलेला आहे) याचे कलम ११, पोट-कलम (१) अन्वये प्रदान करणेत आलेल्या अधिकाराचा वापर करून विभागीय आयुक्त तथा मुख्य नियंत्रण अधिकारी (पुनर्वसन), पुणे विभाग, पुणे याद्वारे काढणेत आलेली अधिसूचना क्रमांक पुनर्व/कावि-३/१३०७/२०१७, दिनांक २१ ऑगस्ट २०१७ प्रसिद्ध महाराष्ट्र शासन राजपत्र, पुणे विभागीय पुरवणीमध्ये ऑगस्ट ३१ ते सप्टेंबर ६, २०१७ अन्वये उरमोडी प्रकल्पांतर्गत आंबळे, तालुका जिल्हा सातारा येथील पूरक जलाशय या प्रकल्पास उक्त अधिनियमाच्या तरतुदी लागू करण्यात येऊन या प्रकल्पाच्या बाधित किंवा लाभ मिळालेल्या परिमंडळामध्ये जी गावे घेण्याची शक्यता होती ती गावे आणि उक्त गावातील धारण जमिनीच्या क्षेत्राला उक्त अधिनियमाच्या कलम १२ मध्ये विनिर्दिष्ट केलेले निर्बंध उक्त गावातील ज्या धारण जमिनीच्या क्षेत्राला लागू होतील ते क्षेत्र विनिर्दिष्ट केलेले होते ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियम कलम १३, पोट-कलम (१) अन्वये तरतूद केल्यानुसार जिल्हाधिकारी, सातारा यांनी त्यांच्या क्रमांक पुनर्व/उरमोडी/कावि-३७, दिनांक २९ मे २०१८ अन्वये महाराष्ट्र शासन राजपत्र भाग-१, पुणे विभागीय पुरवणीमध्ये दिनांक जून १४ ते २०, २०१८ नुसार जाहीर नोटीस दिलेली होती ;

आणि ज्याअर्थी, उक्त जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालासोबत त्यावरील कोणत्याही हरकती किंवा सूचना प्राप्त झाल्या नाहीत असे कळविले आहे.

त्याअर्थी, आता जिल्हाधिकारी, सातारा यांचा अहवाल आणि सूचना विचारात घेतल्यानंतर उक्त अधिनियमाच्या कलम १३ च्या पोट-कलम (३) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, मी, दिपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त तथा मुख्य नियंत्रण अधिकारी (पुनर्वसन), पुणे विभाग, पुणे याद्वारे पुढील गोष्टी जाहीर करित आहे.

(अ) उरमोडी पाटबंधारे प्रकल्प पूरक जलाशय मौजे आंबळे, तालुका व जिल्हा सातारा या प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात येणाऱ्या क्षेत्राचा तपशील.

अ. क्र.	गावांची नावे	तालुका	जिल्हा	बाधित क्षेत्र
१	२	३	४	५
				हे.
१	मौजे आंबळे	सातारा	सातारा	२७.०४
२	मौजे रायघर	सातारा	सातारा	२७.०७
एकूण २ गावे			एकूण	५४.११

(ब) हा प्रकल्प उरमोडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत पूरक जलाशय असल्यामुळे उरमोडी पाटबंधारे प्रकल्पाचे सातारा. खटाव व माण तालुक्यातील एकूण २७, ७५० हेक्टर आर लाभक्षेत्र हे या प्रकल्पासाठीचे लाभक्षेत्र असेल.

(क) उक्त अधिनियमाला जोडलेल्या अनुसूचीच्या भाग दोनमध्ये नमूद केलेली २ हेक्टर ४२ आर (६एकर) मर्यादा लाभ मिळालेल्या परिमंडळामधील जमीन संपादन करण्याच्या प्रयोजनासाठी आंबळे पूरक जलाशय या प्रकल्पास लागू असेल.

मी, दिपक म्हैसेकर, विभागीय आयुक्त तथा मुख्य नियंत्रण अधिकारी (पुनर्वसन) पुणे विभाग, पुणे असेही निदेश देत आहे की, ही अधिसूचना जी गावे किंवा क्षेत्रे बाधित आणि लाभधारक क्षेत्र असण्याची शक्यता आहे अशा गावांमध्ये किंवा क्षेत्रांमध्ये दवंडी पिटून आणि अशा अधिसूचनेची एक प्रत या परिमंडळात एखाद्या किंवा अनेक ठळक जागी गावच्या चावडीवर आणि कोणतीही ग्रामपंचायत असल्यास, तिच्या कार्यालयात आणि तसेच, तहसीलदारांच्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या, प्रकल्प प्राधिकार्यांच्या आणि विभागीय आयुक्त कार्यालयात लावून जिल्हाधिकारी तथा उपसंचालक, प्रकल्प पुनर्वसन (जमीन), सातारा यांनी प्रसिद्ध करावी किंवा करण्याची व्यवस्था करावी.

दिपक म्हैसेकर,

विभागीय आयुक्त तथा

मुख्य नियंत्रण अधिकारी (पुनर्वसन),

पुणे विभाग, पुणे.

पुणे, १८ ऑगस्ट २०१८.

अध्यक्ष, नगरपंचायत यांजकडून

माढा नगरपंचायत, जिल्हा सोलापूर

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ६० (२) अन्वये उद्घोषणा.

जाहीर नोटीस

क्रमांक न.पं. माढा/नरयो/५०६/२०१८.--माढा नगरपंचायतीने सर्वसाधारण सभा ठराव क्रमांक ८९, दिनांक २६ जुलै २०१८ अन्वये महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ६० (१) मधील तरतुदीनुसार माढा नगरपंचायत हद्दीतील क्षेत्रापैकी नकाशात दाखवलेल्या क्षेत्रासाठी नगर रचना योजना, माढा क्रमांक १ तयार करण्याचा इरादा जाहीर केला आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ६० (३) मधील तरतुदीनुसार इराद्याची नक्कल तसेच या नगर रचना योजना, माढा क्रमांक १ मध्ये अंतर्भूत असलेले क्षेत्र गुलाबी किनारीने दर्शविणाऱ्या नकाशाची प्रत नगरपंचायत कार्यालयात कार्यालयीन वेळेत नागरिकांचे अवलोकनार्थ ठेवण्यात आली आहे. याची कृपया नागरिकांनी नोंद घेऊन नगरपंचायतीस सहकार्य करावे.

प्रस्तुत नगर रचना योजनेमध्ये अंतर्भूत असलेल्या क्षेत्राच्या चतुःसीमा खालीलप्रमाणे आहे.

चतुःसीमा

उत्तरेस :	}	नकाशावर गुलाबी रंगाने दर्शविल्याप्रमाणे
दक्षिणेस :		
पश्चिमेस :		
पूर्वेस :		

गंगाराम प्रल्हाद पवार,

अध्यक्ष,

नगरपंचायत माढा, जिल्हा सोलापूर.

माढा, १३ ऑगस्ट २०१८.

MADHA NAGARPANCHAYAT, DIST. SOLAPUR

Declaration under Section 60 (2) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Public Notice

No. MP/TP/TPS/506/2018.--The Madha Nagarpanchayat, by its General Body Resolution No. 89, dated 26th July 2018 has declared its intention to prepare the Town Planning Scheme, Madha No. 1 for the area shown on the plan and situated within the Nagarpanchayat limits, in accordance with the provisions of Section 60 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

Now, in accordance with the provisions of Section 60 (3) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966, a copy of the declaration along with the plan showing the area to be decided in the said Town Planning Scheme Madha No. 1 (shown in pink verge) is kept open for inspection of the public at the office of Madha Nagarpanchayat during working hours in all working days. Co-Operation in this regards is solicited from the Citizens.

The area included in the said Town Planning scheme is bounded as stated below.—

Boundaries

To the North :	}	As shown pink verge boundary on Plan
To the East :		
To the South :		
To the West :		

GANGARAM P. PAWAR,

President,

Nagarpanchayat Madha, district Solapur.

Madha, 13th August 2018.

अध्यक्षा, नगर परिषद यांजकडून

इंदापूर नगर परिषद, इंदापूर

महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ नुसार इंदापूर शहराच्या मूळ हद्द क्षेत्राची विकास योजना (दुसरी सुधारित).

जाहीर अधिसूचना

क्रमांक इनपड/ठ. नं. ५८८/२०१८.—ज्याअर्थी, इंदापूर नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेच्या ठराव नंबर १५६, दिनांक २७ नोव्हेंबर २०१५ अन्वये नगरपरिषदेच्या मूळ हद्दीच्या क्षेत्राधिकारातील हद्दीसाठी दुसरी सुधारित विकास योजना करण्याचा इरादा, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम २३ (१) अन्वये सुधारित विकास योजना जाहीर केलेली आहे.

याकरिता मा. उपसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांचे पूर्वसंमतीने इंदापूर नगरपरिषदेने नेमलेल्या नगर रचना अधिकारी, बारामती यांनी वरील मूळ हद्दीच्या क्षेत्राधिकारातील दुसरी सुधारित विकास योजनासंबंधी सर्व प्रकारचे सर्वेक्षण पूर्ण करून विकास योजनेचा प्रारूप आराखडा इंदापूर नगरपरिषदेकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केला आहे.

या अधिसूचनेद्वारे असे जाहीर करण्यात येते की, महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम २६ (१) अन्वये इंदापूर नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेच्या ठराव नंबर १५६, दिनांक २७ नोव्हेंबर २०१५ अन्वये तयार केलेली उपरोक्त दुसरी सुधारित प्रारूप विकास योजना, इंदापूर नगरपरिषद सर्वसाधारण सभा दिनांक २८ जून २०१८, ठराव नंबर ५८८ नुसार सुचवलेल्या बदलासह प्रसिद्ध केलेली आहे.

या योजनेसंबंधीचे नकाशे व अहवाल कार्यालयीन वेळेत कामकाजाचे दिवशी जनतेस अवलोकनार्थ इंदापूर नगरपरिषद कार्यालयात खुले ठेवले आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम २६ (२) मध्ये नमूद केल्याप्रमाणे सदर प्रारूप विकास योजनेच्या तपशीलाच्या प्रती अथवा प्रमाणित उतारे योग्य त्या किंमतीत नगरपरिषदेकडे उपलब्ध होऊ शकतील.

तरी या अधिसूचनेद्वारे इंदापूर शहराच्या हद्दीतील तमाम नागरिकांना कळविणेत येते की, वरील विकास योजनेतील तरतुदीसंबंधी कोणाच्या काही सूचना अगर हरकती असल्यास त्यांनी ही अधिसूचना महाराष्ट्र शासनाचे राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे मुदतीत इंदापूर नगरपरिषदेकडे लेखी सादर कराव्यात म्हणजे अशा मुदतीत आलेल्या सूचना व हरकतींचा इंदापूर नगरपरिषद सदरहू प्रारूप विकास योजना महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियमाचे कलम ३० अन्वये महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी सादर करण्यापूर्वी आवश्यक तो विचार करील.

अंकिता मुकुंद शहा,

अध्यक्षा,

इंदापूर नगरपरिषद, इंदापूर,
जिल्हा पुणे.

इंदापूर, १६ ऑगस्ट २०१८.

**INDAPUR MUNICIPAL COUNCIL,
INDAPUR**

Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 (Mah. 26 of 1966) Development Plan of Indapur (Old Limit) and Revised

Notification

क्रमांक इनपड/ठ. नं. ५८८/२०१८.—Indapur Municipal Council by its Resolution No. 156, dated 27th November 2015 declared its intention to prepare the Revised Development Plan of Indapur Municipal Old Limits under the provision of Section 38 read with 23 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966. The Town Planning Officer has appointed by the Indapur Municipal Council with prior approval of the Deputy Director of Town Planning Officer has after carrying out all kinds of surveys, prepared and submitted the revised Draft Development Plan of Indapur to the Indapur Municipal Council.

The notice is hereby given as required under Section 26 (1) of the Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 copy of side Draft Development Plan its report there on are kept open for inspection of the public at the office of Indapur Municipal Council on any working day during the office hours.

Copies or extracts of the Draft Development Plan and particulars mentioned in Section 28 (2) of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 or certified extracts there at reasonable price.

If within 30 (Thirty) days from the date of publication of this notice in the Maharashtra Government gazette any person communicates in writing any suggestion or objections relating to this plan, the Indapur Municipal Council could consider the same before submitting the said plan to Government for sanction under Section 30 of Maharashtra Regional and Town Planning Act, 1966.

ANKITA MUKUND SHAH,

President,

Indapur Municipal Council, Indapur,
District Pune.

Indapur, 16th August 2018.

आदेश (आर १००१)

क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३२८८/१०९८/२०१६-२०१७/सन २०१६.— सहायक निबंधक सहकारी संस्था, तालुका मावळ (वडगाव) जिल्हा पुणे, यांनी आपल्या अधिकारात **निर्वाणा सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ६१/२, प्लॉट ए, बी व सी, माऊलीनगर, मौजे खडकाळे-कामशेत, तालुका मावळ, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३२८८/१०९८/२०१६-२०१७/, दिनांक २७ ऑगस्ट २०१६ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १२(१) व खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, २७ ऑक्टोबर २०१६.

आदेश (आर १००२)

क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३३२५/१६८५/२०१६-२०१७/सन २०१६.— सहायक निबंधक सहकारी संस्था, तालुका मावळ (वडगाव) जिल्हा पुणे, यांनी आपल्या अधिकारात **सिक्स वुडशेस बिल्डींग १ विंग डी सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ७२६, जुना ५३८ हिस्सा नंबर १, २, ३ जिजामाता चौक ज्ञानेश्वर नगर तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३३२५/१६८५/२०१६-२०१७/ दिनांक ६ मार्च २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १२(१) व खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, ६ मार्च २०१७.

आदेश (आर १००३)

क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३३२६/१६८६/२०१६-२०१७/सन २०१६.— सहायक निबंधक सहकारी संस्था, तालुका मावळ (वडगाव) जिल्हा पुणे, यांनी आपल्या अधिकारात **सिक्स वुडशेस बिल्डींग १ विंग सी सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ७२६, जुना ५३८ हिस्सा नंबर १, २, ३ जिजामाता चौक ज्ञानेश्वर नगर तळेगाव दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३३२५/१६८५/२०१६-२०१७/ दिनांक ६ मार्च २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १२(१) व खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

राजेश के. लव्हेकर,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,
तालुका मावळ, जिल्हा पुणे.

पुणे, ६ मार्च २०१७.

आदेश (आर १००४)

क्रमांक कक्ष-३/प्रशा/नोंदणी रद्द/३०४१/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर असा आदेश देत आहे की, **सोलापूर जिल्हा मजूरांची सहकारी पतसंस्था मर्यादित**, सोलापूर १६११/१३ कुचन नगर सोलापूर नोंदणी क्रमांक एसयुआर/आरएसआर/(सीआर)/१०१/१९८५ दिनांक ५ जून १९८५ या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये रद्द करित आहे व या आदेशाच्या दिनांकापासून सदरची संस्था एक व्यक्तीभूती संस्था असल्याचे बंद झाले आहे असे जाहीर करित आहे.

सदरचा आदेश आज दिनांक २४ मार्च २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मोहोर लावून पारित केला असे.

सोलापूर, २४ मार्च २०१७.

आदेश (आर १००५-६)

क्रमांक कक्ष-३/प्रशा/नोंदणी रद्द/३०४०/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर असा आदेश देत आहे की, **सुविधा महिला ग्रामद्योग विविध वस्तु उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, सोलापूर ९१ मुरारजी पेठ, सोलापूर तिचा नोंदणी क्रमांक एसयुआर/पीआर/(आय)/१०२/१९८९ दिनांक ३० सप्टेंबर १९८९ या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये रद्द करित आहे व या आदेशाच्या दिनांकापासून सदरची संस्था एक व्यक्तीभूती संस्था असल्याचे बंद झाले आहे असे जाहीर करित आहे.

सदरचा आदेश आज दिनांक २४ मार्च २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मोहोर लावून पारित केला असे.

सोलापूर, २४ मार्च २०१७.

आदेश (आर १००७-८)

क्रमांक कक्ष-३/प्रशा/नोंदणी रद्द/३०४२/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर असा आदेश देत आहे की, **मार्केडेय रेशीम उत्पादक व प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, सोलापूर सर्व्हे नंबर १५५/२अ/१ अक्कलकोट रोड, सोलापूर नोंदणी क्रमांक एसयुआर/(आय)/१०५/१९९०-१९९१ दिनांक १ ऑक्टोबर १९९० या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये रद्द करित आहे व या आदेशाच्या दिनांकापासून सदरची संस्था एक व्यक्तीभूती संस्था असल्याचे बंद झाले आहे असे जाहीर करित आहे.

सदरचा आदेश आज दिनांक २४ मार्च २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मोहोर लावून पारित केला असे.

सोलापूर, २४ मार्च २०१७.

आदेश (आर १००९-१०)

क्रमांक कक्ष-३/प्रशा/नोंदणी रद्द/३०४३/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या

सोलापूर, २४ मार्च २०१७.

क्रमांक कक्ष-३/प्रशा/नौदणी रद्द/२९३१/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर असा आदेश देत आहे की, **श्री जगदंबा महिला रेडिमेड ड्रेसेस औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, सोलापूर (अवसायनात) नौदणी क्रमांक एसयुआर/एमएसआर/पीआरडी/आय/६६९/२००६ दिनांक १७ मार्च २००६ या संस्थेची नौदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये रद्द करित आहे व या आदेशाच्या दिनांकापासून सदरची संस्था एक व्यक्तीभूती संस्था असल्याचे बंद झाले आहे असे जाहीर करित आहे.

सोलापूर, २४ मार्च २०१७.

क्रमांक कक्ष-३/प्रशा/नौदणी रद्द/२९३०/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर असा आदेश देत आहे की, **दि महाराष्ट्र चर्मोद्योग सहकारी वसाहत लि.** सोलापूर (अवसायनात) नौदणी क्रमांक एसयुआर/पीआरडी/आय/१०३/१९९० दिनांक १३ फेब्रुवारी १९९० या संस्थेची नौदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये रद्द करीत आहे व या आदेशाच्या दिनांकापासून सदरची संस्था एक व्यक्तीभूती संस्था असल्याचे बंद झाले आहे असे जाहीर करीत आहे.

सोलापूर, २४ मार्च २०१७.

क्रमांक कक्ष-३/प्रशा/नौदणी रद्द/२९२९/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर असा आदेश देत आहे की, **विदु माऊली इंडस्ट्रीयल को-ऑप**

सोसायटी लि. सोलापूर (अवसायनात) नोंदणी क्रमांक एसयुआर/पीआरडी/आय/१२०/२०११ दिनांक ३० ऑगस्ट २०११ या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये रद्द करित आहे व या आदेशाच्या दिनांकापासून सदरची संस्था एक व्यक्तीभूती संस्था असल्याचे बंद झाले आहे असे जाहीर करित आहे.

सोलापूर, २४ मार्च २०१७.

क्रमांक कक्ष-३/प्रशा/नौदणी रद्द/२९२८/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर असा आदेश देत आहे की, **सोलापूर निलगिरी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, सोलापूर (अवसायनात) नौदणी क्रमांक एसयुआर/एजीआर १०२/१९८६ दिनांक १६ जून १९८६ या संस्थेची नौदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये रद्द करित आहे व या आदेशाच्या दिनांकापासून सदरची संस्था एक व्यक्तीभूती संस्था असल्याचे बंद झाले आहे असे जाहीर करित आहे.

सोलापूर, २७ मार्च २०१७.

क्रमांक कक्ष-३/प्रशा/नौदणी रद्द/२९२७/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर असा आदेश देत आहे की, **लोकमंगल सहकारी मोटार वाहतूक संस्था मर्यादित**, सोलापूर (अवसायनात) नौदणी क्रमांक एसयुआर/एमएसआर/जीएनएल/सी/१०४/१९९८ दिनांक २१ जुलै १९९८ या संस्थेची नौदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये रद्द करित आहे व या आदेशाच्या दिनांकापासून सदरची संस्था एक व्यक्तीभूती संस्था असल्याचे बंद झाले आहे असे जाहीर करित आहे.

सोलापूर, २७ मार्च २०१७.

क्रमांक कक्ष-३/प्रशा/नौदणी रद्द/२६२६/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर असा आदेश देत आहे की, **सोलापूर जिल्हा सहकारी मोटार वाहतूक संघ मर्यादित**, सोलापूर (अवसायनात) नौदणी क्रमांक एसयुआर/एमएसआर/जीएनएल/११८/१९७४ दिनांक ८ जुलै १९७४ या संस्थेची नौदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये रद्द करित आहे व या आदेशाच्या दिनांकापासून सदरची संस्था एक व्यक्तीभूती संस्था असल्याचे बंद झाले आहे असे जाहीर करित आहे.

आदेश (आर १०६३-६४)

क्रमांक कक्ष-३/प्रशा/नौदणी रद्द/२९२३/सन २०१७.-महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नारायण आघाव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर असा आदेश देत आहे की, **चंद्रकांती मागासवर्गीय विविध अल्युमिनियम विकास उत्पादक औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित** सोलापूर (अवसायनात) नोंदणी क्रमांक एसयुआर/पीआरडी/आय/११३/२००८ दिनांक १७ नोव्हेंबर २००८ या संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम २१ अन्वये रद्द करीत आहे व या आदेशाच्या दिनांकापासून सदरची संस्था एक व्यक्तीभूती संस्था असल्याचे बंद झाले आहे असे जाहीर करित आहे.

सदरचा आदेश आज दिनांक २७ मार्च २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मोहोर लावून पारित केला असे.

एन. व्ही आघव,
जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, सोलापूर.

सोलापूर, २७ मार्च २०१७.

अधिसूचना (आर-१०६७)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८३९/३८७०/२०१६-१७/सन २०१७.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपले अधिकारात **राजेश लॅंडमार्क सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ५२, हिस्सा नंबर १/५+११८, खराडी, पुणे ४११०१४ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहिर केले आहे. सदर संस्था नोंदणी जा. क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८३९/२०१६-१७ दिनांक १७ मार्च २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्या खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, १७ मार्च २०१७.

अधिसूचना (आर-१०६८)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८३८/३८६९/२०१६-१७/सन २०१७.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपले अधिकारात **रतन प्रेस्टीज सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर २७, हिस्सा नंबर १०, खराडी, पुणे ४११०१४ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहिर केले आहे. सदर संस्था नोंदणी जा. क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८३८/२०१६-१७ दिनांक १७ मार्च २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्या खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, १७ मार्च २०१७.

अधिसूचना (आर-१०६९)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८४०/३८७३/२०१६-१७/सन २०१७.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात **पंचम ईलाट सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**,

सर्व्हे नंबर १६१, १९६/२/२ सिटीएस नंबर २२४४, २२४५, प्लॉट नंबर ३०, ३१, विश्रान्तवाडी पुणे ४११०१५ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी जा. क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८४०/२०१६-१७ दिनांक १७ मार्च २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्या खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, १७ मार्च २०१७.

अधिसूचना (आर-१०७०)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८३६/३८३४/२०१६-१७/सन २०१७.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात **मयुरी इन्वलेव्ह सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, गट क्रमांक १०९६, १०९७ व १०९८ मौजे वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे ४१२२०७ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी जा. क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८३६/२०१६-१७ दिनांक १५ मार्च २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्या खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, १५ मार्च २०१७.

आदेश (आर-१०७१)

क्रमांक उनि(५)/नापत/३५७४/क.१०२(२)/अंतिम आदेश/३७४६/२०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी शुभांगी जोशी, उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर (५) पुणे असा आदेश देत आहे की, **शैलजा मजूर सहकारी संस्था मर्यादित**, कळस, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. तसेच सदरहू संस्थेचे या आदेशाच्या दिनांकापासून विसर्जन झाले असे समजण्यात येईल व ती निगमनिकाय असल्याचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रसह दिला असे.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

आदेश (आर-१०७२)

क्रमांक उनि(५)/नापत/३५७४/क.१०२(२)/अंतिम आदेश/३७४७/२०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी शुभांगी जोशी, उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर (५) पुणे असा आदेश देत आहे की, **चंद्रभागा मजूर सहकारी संस्था मर्यादित**, जुनी पोलीस लाईन, म्हसोबा मंदिरासमोर, खडकी, पुणे या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. तसेच सदरहू संस्थेचे या आदेशाच्या दिनांकापासून विसर्जन झाले असे समजण्यात येईल व ती निगमनिकाय असल्याचे बंद होईल.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

पूणे, २८ फेब्रुवारी २०१७.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

क्रमांक उनि(५)/नापत/३५७४/क.१०२(२)/अंतिम आदेश/३७५१/२०१७.-
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

क्रमांक उनि(५)/नापत/३५७४/क.१०२(२)/अंतिम आदेश/३८२२/२०१७.-
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला
प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी शुभांगी जोशी, उपनिबंधक, सहकारी
संस्था पुणे शहर (५) पुणे असा आदेश देत आहे की, **श्री चिंतामणी ग्रामीण
बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, मांजरी खुर्द, तालुका हवेली,
जिल्हा पुणे या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. तसेच सदरहू
संस्थेचे या आदेशाच्या दिनांकापासून विसर्जन झाले असे समजण्यात
येईल व ती निगमनिकाय असल्याचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

आदेश (आर-१०८०)

क्रमांक उनि(५)/नापत/३५७४/क.१०२(२)/अंतिम आदेश/३८२३/२०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी शुभांगी जोशी, उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर (५) पुणे असा आदेश देत आहे की, **इंद्रायणी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, भावडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. तसेच सदरहू संस्थेचे या आदेशाच्या दिनांकापासून विसर्जन झाले असे समजण्यात येईल व ती निगमनिकाय असल्याचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

आदेश (आर-१०८१)

क्रमांक उनि(५)/नापत/३५७४/क.१०२(२)/अंतिम आदेश/३८२४/२०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी शुभांगी जोशी, उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर (५) पुणे असा आदेश देत आहे की, **लोककल्याण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, येरवडा, पुणे ४११००६ या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. तसेच सदरहू संस्थेचे या आदेशाच्या दिनांकापासून विसर्जन झाले असे समजण्यात येईल व ती निगमनिकाय असल्याचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

आदेश (आर-१०८२)

क्रमांक उनि(५)/नापत/३५७४/क.१०२(२)/अंतिम आदेश/३८२५/२०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी शुभांगी जोशी, उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर (५) पुणे असा आदेश देत आहे की, **संजिवनी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, नंबर १६१५, उबाळेनगर, वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. तसेच सदरहू संस्थेचे या आदेशाच्या दिनांकापासून विसर्जन झाले असे समजण्यात येईल व ती निगमनिकाय असल्याचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

आदेश (आर-१०८३)

क्रमांक उनि(५)/नापत/३५७४/क.१०२(२)/अंतिम आदेश/३८२६/२०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी शुभांगी जोशी, उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर (५) पुणे असा आदेश देत आहे की, **संत तुकाराम**

सहकारी पतसंस्था मर्यादित, चंदननगर खराडी, पुणे ४११०१४ या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. तसेच सदरहू संस्थेचे या आदेशाच्या दिनांकापासून विसर्जन झाले असे समजण्यात येईल व ती निगमनिकाय असल्याचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

आदेश (आर-१०८४)

क्रमांक उनि(५)/नापत/३५७४/क.१०२(२)/अंतिम आदेश/३८२७/२०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी शुभांगी जोशी, उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर (५) पुणे असा आदेश देत आहे की, **यशराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, वडगावशेरी पुणे ४११०१५ या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. तसेच सदरहू संस्थेचे या आदेशाच्या दिनांकापासून विसर्जन झाले असे समजण्यात येईल व ती निगमनिकाय असल्याचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

आदेश (आर-१०८५)

क्रमांक उनि(५)/नापत/३५७४/क.१०२(२)/अंतिम आदेश/३८२८/२०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी शुभांगी जोशी, उपनिबंधक, सहकारी संस्था पुणे शहर (५) पुणे असा आदेश देत आहे की, **डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, येरवडा, पुणे ४११००६ या संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत आहे. तसेच सदरहू संस्थेचे या आदेशाच्या दिनांकापासून विसर्जन झाले असे समजण्यात येईल व ती निगमनिकाय असल्याचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

अधिसूचना (आर-१०८६)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८३५/३७८२/२०१६-१७/सन २०१७.- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपले अधिकारात **शिव हिल्स सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, फ्लॉट नंबर १९ व २०, सर्व्हे नंबर ७४१, हिस्सा नंबर १+२ जुना, सर्व्हे नंबर ७४०, हिस्सा नंबर १+२ नवीन वाघोली, तालुका हवेली, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी जा. क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८३५/२०१६-१७ दिनांक ८ मार्च २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्या खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, ८ मार्च २०१७.

अधिसूचना (आर-१०८७)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८३४/३७६७/२०१६-१७/सन २०१७.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपले अधिकारात **शुभम सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ५१, प्लॉट नंबर १९७, भैरवनगर, धानोरी रोड, विश्रांतवाडी १५ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी जा. क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८३४/२०१६-१७ दिनांक ८ मार्च २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्या खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, ८ मार्च २०१७.

अंतरिम आदेश (आर-१०८८)

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक१०२(१)सी/३७३८/सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या आधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे नियम व १९६१ मधील अधिनियमान्वये नोंदविण्यात आलेली. **न्यू पॅराडाईज सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, पोरवाल पार्क, येरवडा, पुणे ४११००६ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. उमेश हरिश्चंद्र बेंढारी, सहकारी अधिकारी श्रेणी (१) यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ३० मार्च २०१७ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, आर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

अंतरिम आदेश (आर-१०९०)

क्रमांक उनि(५)/मध्यआदेश/काक१०२(१)सी/३७३९/सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम १०२ (१) (क) (दोन) व (चार) व कलम १०३ (१) अन्वये मला प्राप्त झालेल्या आधिकारानुसार मी, शुभांगी जोशी, आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(२)/सीओएन/५९०/२००१-०२ दिनांक २७ एप्रिल २००१ अन्वये नोंदविण्यात आलेली, **सुवर्णकमळ सहकारी ग्राहक संस्था मर्यादित**, वार्ड क्रमांक ८, कस्तुरबावाडी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, विश्रांतवाडी, पुणे ४११०१५ या संस्थेच्या समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून, महाराष्ट्र सहकारी संस्था

अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. राजेंद्र गायकवाड, तिसरे अपर लेखापरिक्षक सहकारी संस्था पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक ३० मार्च २०१७ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, आर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी / तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजी माझ्या सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २८ फेब्रुवारी २०१७.

अधिसूचना (आर-१०८९)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८३३/३७३३/२०१६-१७/सन २०१७.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपले अधिकारात **शामनाथ रेसिडेन्सी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, नवनी गट नंबर ८६२, (जुना गट नंबर ८६३), प्लॉट नंबर ८९ व ९०, वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी जा. क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८३३/२०१६-१७ दिनांक मार्च २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्या खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, २ मार्च २०१७.

अधिसूचना (आर-१०९१)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८४५/५९/२०१६-१७/सन २०१७.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपले अधिकारात **साई कॉर्नर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर २२/८, २२/९, धानोरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी जा. क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८४५/२०१६-१७ दिनांक एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्या खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, ११ एप्रिल २०१७.

अधिसूचना (आर-१०९२)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८४२/६१/२०१७-१८/सन २०१७.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपले अधिकारात **जयश्री बॉलोवार्ड सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, सर्व्हे

नंबर २८४/४, पोरवाल रोड, लोहगाव, पुणे ४११०४७ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी जा. क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८४२/२०१७-१८ दिनांक ५ एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्या खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, ५ एप्रिल २०१७.

अधिसूचना (आर-१०९३)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८४१/३९४८/२०१६-१७/सन २०१७.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपले अधिकारात **एरंडे पार्क सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ५६, हिस्सा नंबर २/१, (पार्ट) व ३/३२, वडगावशेरी, पुणे ४११०१४ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी जा. क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८४१/२०१६-१७ दिनांक २९ मार्च २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्या खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, २९ मार्च २०१७.

अधिसूचना (आर-१०९४)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८४४/५७/२०१७-१८/सन २०१७.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपले अधिकारात **समृद्धी अपार्टमेंट सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ५५/१+६७/१बी/२/१ व २, प्लॉट नंबर ४९, धानोरी, तालुका हवेली, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी जा. क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएससी/(टीसी)/१७८४४/२०१७-१८ दिनांक एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्या खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

शुभांगी जोशी,

उपनिबंधक, सहकारी संस्था,

पुणे शहर (५), पुणे.

पुणे, ११ एप्रिल २०१७.

आदेश (आर ११२१)

क्रमांक कक्ष-उनिमि/अवसायन/नोंदणी रद्द/४५१९/सन २०१६.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, असा आदेश देते की, **सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सांगली या संस्थेची येणी/देणी, प्रलंबित अथवा चालू न्यायालयीन दावे, दृश्य व अदृश्य स्वरूपात असलेली येणी / देणी उक्त संस्थेच्या शेवटच्या तत्कालीन संचालक मंडळावर निश्चित करून संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करीत आहे.

सदर आदेशाचे तारखेपासून सदरची संस्था निगमनिकाय असण्याचे बंद होईल व तिचे व्यक्तिभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व कायमचे बंद झाले आहे असे समजणेत येईल, सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे. सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे.

मिरज, २१ मार्च २०१७.

आदेश (आर ११२२)

क्रमांक कक्ष-उनिमि/अवसायन/नोंदणी रद्द/४५१४/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, असा आदेश देते की, **राजर्षी शाहू मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेची येणी/देणी, प्रलंबित अथवा चालू न्यायालयीन दावे, दृश्य व अदृश्य स्वरूपात असलेली येणी/देणी उक्त संस्थेच्या शेवटच्या तत्कालीन संचालक मंडळावर निश्चित करून संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करीत आहे.

सदर आदेशाचे तारखेपासून सदरची संस्था निगमनिकाय असण्याचे बंद होईल व तिचे व्यक्तिभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व कायमचे बंद झाले आहे असे समजणेत येईल. सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे. सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे.

मिरज, २१ मार्च २०१७.

आदेश (आर ११२३)

क्रमांक कक्ष-उनिमि/अवसायन/नोंदणी रद्द/४४८७/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, असा आदेश देते की, **नवभारत स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेची येणी/देणी, प्रलंबित अथवा चालू न्यायालयीन दावे, दृश्य व अदृश्य स्वरूपात असलेली येणी/देणी उक्त संस्थेच्या शेवटच्या तत्कालीन संचालक मंडळावर निश्चित करून संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करीत आहे.

सदर आदेशाचे तारखेपासून सदरची संस्था निगमनिकाय असण्याचे बंद होईल व तिचे व्यक्तिभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व कायमचे बंद झाले आहे असे समजणेत येईल. सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे. सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे.

मिरज, २१ मार्च २०१७.

आदेश (आर ११२४)

क्रमांक कक्ष-उनिमि/अवसायन/नोंदणी रद्द/४४८६/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था,

मिरज, २१ मार्च २०१७.

मिरज, २१ मार्च २०१७.

मिरज, २१ मार्च २०१७.

मिरज, २१ मार्च २०१७.

मिरज, २१ मार्च २०१७.

सदर आदेशाचे तारखेपासून सदरची संस्था निगमनिकाय असण्याचे बंद होईल व तिचे व्यक्तिभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व कायमचे बंद झाले आहे असे समजणेत येईल. सदरचा आदेश आज दिनांक २९

मिरज, २१ मार्च २०१७.

मिरज, २१ मार्च २०१७.

मिरज, २१ मार्च २०१७.

मिरज, २१ मार्च २०१७.

मिरज, २१ मार्च २०१७.

सदर आदेशाचे तारखेपासून सदरची संस्था निगमनिकाय असण्याचे बंद होईल व तिचे व्यक्तिभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व कायमचे बंद झाले आहे असे समजणेत येईल. सदरचा आदेश आज दिनांक २९

मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे. सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे.

मिरज, २१ मार्च २०१७.

आदेश (आर ११४२)

क्रमांक कक्ष-उनिमि/अवसायन/नौदणी रद्द/४४९८/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, असा आदेश देते की, **शिवाजी गृहतारण को-ऑप हौसिंग सोसायटी लि.** सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेची येणी/देणी, प्रलंबित अथवा चालू न्यायालयीन दावे, दृश्य व अदृश्य स्वरूपात असलेली येणी/देणी उक्त संस्थेच्या शेवटच्या तत्कालीन संचालक मंडळावर निश्चित करून संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करीत आहे.

सदर आदेशाचे तारखेपासून सदरची संस्था निगमनिकाय असण्याचे बंद होईल व तिचे व्यक्तिभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व कायमचे बंद झाले आहे असे समजणेत येईल. सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे. सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे.

मिरज, २१ मार्च २०१७.

आदेश (आर ११४३)

क्रमांक कक्ष-उनिमि/अवसायन/नौदणी रद्द/४४९७/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, असा आदेश देते की, **जय योगेश्वरी महिला स्वयंरोजगार सहकारी संस्था लि.** सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेची येणी/देणी, प्रलंबित अथवा चालू न्यायालयीन दावे, दृश्य व अदृश्य स्वरूपात असलेली येणी/देणी उक्त संस्थेच्या शेवटच्या तत्कालीन संचालक मंडळावर निश्चित करून संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करीत आहे.

सदर आदेशाचे तारखेपासून सदरची संस्था निगमनिकाय असण्याचे बंद होईल व तिचे व्यक्तिभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व कायमचे बंद झाले आहे असे समजणेत येईल. सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे. सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे.

मिरज, २१ मार्च २०१७.

आदेश (आर ११४४)

क्रमांक कक्ष-उनिमि/अवसायन/नौदणी रद्द/४४८८/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, असा आदेश देते की, **वनश्री टेक्सटाईल को-ऑप सोसायटी लि.** मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेची येणी/देणी, प्रलंबित अथवा चालू न्यायालयीन दावे, दृश्य व अदृश्य स्वरूपात असलेली येणी/देणी उक्त संस्थेच्या शेवटच्या तत्कालीन संचालक मंडळावर निश्चित करून संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करीत आहे.

सदर आदेशाचे तारखेपासून सदरची संस्था निगमनिकाय असण्याचे बंद होईल व तिचे व्यक्तिभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व कायमचे बंद झाले आहे असे समजणेत येईल. सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे. सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे.

मिरज, २१ मार्च २०१७.

आदेश (आर ११८५)

क्रमांक कक्ष-उनिमि/अवसायन/नौदणी रद्द/४४८४/सन २०१७.—महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, असा आदेश देते की, **विद्यानगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित** सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेची येणी/देणी, प्रलंबित अथवा चालू न्यायालयीन दावे, दृश्य व अदृश्य स्वरूपात असलेली येणी/देणी उक्त संस्थेच्या शेवटच्या तत्कालीन संचालक मंडळावर निश्चित करून संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करीत आहे.

सदर आदेशाचे तारखेपासून सदरची संस्था निगमनिकाय असण्याचे बंद होईल व तिचे व्यक्तिभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व कायमचे बंद झाले आहे असे समजणेत येईल. सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे. सदरचा आदेश आज दिनांक २१ मार्च २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे.

डॉ. प्र. अ. बागल,

उपनिबंधक,

सहकारी संस्था, मिरज.

मिरज, २१ मार्च २०१७.

नोंदणी प्रमाणपत्र (आर-१०६९)

क्रमांक पीएनए/पीएनए(१)/एचएससी/(टीसी)/१७५७०/२८२८/२०१६-१७/सन २०१७.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (१), पुणे यांनी आपले अधिकारात **निर्माण रेसिडेन्सी बी-७ सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ६७/२+४ ते ७+९ ते ११अ, कोथरुड पुणे-३८, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहिर केले आहे. सदर संस्था नोंदणी जा. क्रमांक पीएनए/पीएनए(१)/एचएससी/(टीसी)/१७५७०/२०१६-१७ दिनांक १७ मार्च २०१७ दिनांक २४ मार्च २०१७ असा आहे. सदर संस्था ही पुणे महानगरपालिकेने मंजूर केलेला बांधकाम नकाशा व त्यास अनुसरून कमेन्समेंट सर्टीफिकेट सीसी नंबर ०४२२/१६, दिनांक २६ मे २०१६ रोजी मंजूर केलेल्या ४२ गाळ्यासाठी नोंदविण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्या खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे. पुणे, २४ मार्च २०१७.

नोंदणी प्रमाणपत्र (आर-१०७०)

क्रमांक पीएनए/पीएनए(१)/एचएससी/(टीसी)/१७५७१/२८३१/२०१६-१७/सन २०१७.-- उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (१), पुणे यांनी आपले अधिकारात **निर्माण रेसिडेन्सी बी-८ सहकारी गृहरचना संस्था**

मर्यादित, सर्व्हे नंबर ६७/२+४ ते ७+९ ते ११ अ, कोथरुड पुणे-३८, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहिर केले आहे. सदर संस्था नोंदणी जा. क्रमांक पीएनए/पीएनए(१)/एचएससी/(टीसी)/१७५७१/२०१६-१७ दिनांक १७ मार्च २०१७ दिनांक २४ मार्च २०१७ असा आहे. सदर संस्था ही पुणे महानगरपालिकेने मंजूर केलेला बांधकाम नकाशा व त्यास अनुसरून कमेन्समेंट सर्टीफिकेट सीसी नंबर ०४२२/१६, दिनांक २६ मे २०१६ रोजी मंजूर केलेल्या ४० गाळ्यासाठी नोंदविण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम १९६० चे कलम १२ (१) व त्या खालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

शाहूराज हिरे,
उपनिबंधक, सहकारी संस्था,
पुणे शहर (१), पुणे.

पुणे, २४ मार्च २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर-११५९)

क्रमांक केपीआर/जीएलजे/एजीआर(ओ)/५२२३/(डी)/२०१६-२०१७ सन २०१६.- सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, **ब्रम्हदेव सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित**, नावटेवाडी, तालुका जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आली आहे.

उपरिविर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर, ९ डिसेंबर २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर-११६०)

क्रमांक केपीआर/एसडी/एजीआर(ओ)/५२८०/(डी)/२०१६-२०१७ सन २०१६.- सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, **तुकाईदेवी महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित**, लाळेवाडी, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आली आहे.

उपरिविर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर, ९ मार्च २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर-११६१)

क्रमांक केपीआर/केजीएल/एजीआर(ओ)/५१९६/(डी)/२०१६-२०१७ सन २०१६.- सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, नियोजित, **श्री. बरकत महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित**, हमीदवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आली आहे.

उपरिविर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आले आहे. कोल्हापूर, १४ ऑक्टोबर २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर-११६२)

क्रमांक केपीआर/एसडी/एजीआर(ओ)/५२५६/(डी)/२०१६-२०१७ सन २०१६.- सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, **महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित**, शितूर तर्फ मलकापूर, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आली आहे.

उपरिविर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम अन्वये संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर, १३ जानेवारी २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर-११६३)

क्रमांक केपीआर/सीजीडी/एजीआर(ओ)/५२७७/(डी)/२०१६-२०१७ सन २०१६.- सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, नियोजित, **श्री. सातेरीदेवी सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित**, पार्ले, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आली आहे.

उपरिविर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आले आहे. कोल्हापूर, ६ जून २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर-११६४)

क्रमांक केपीआर/पीएलए/एजीआर(ओ)/५२८३/(डी)/२०१६-२०१७ सन २०१६.-सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, नियोजित, **श्री. केदारलिंग सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित**, बांदीवडे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आली आहे.

उपरिविर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर, १६ मार्च २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर-११६५)

क्रमांक केपीआर/पीएलए/एजीआर(ओ)/५२८२/(डी)/२०१६-२०१७ सन २०१६.- सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, नियोजित, **जिजाऊ महिला सहकारी दूध**

व्यावसायिक संस्था मर्यादित, मल्हारपेठ, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आली आहे.

उपरिविर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर, १६ मार्च २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर-११६६)

क्रमांक केपीआर/एसडी/एजीआर(ओ)/५२८७/(डी)/२०१६-२०१७ सन २०१६.-- सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करित आहे की, नियोजित, **ज्योतीलींग कामधेनू महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित**, पनवाड, तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आली आहे.

उपरिविर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर, २१ मार्च २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर-११६७)

क्रमांक केपीआर/ओएलजे/एजीआर(ओ)/५२३९/(डी)/२०१६-२०१६ सन २०१६.-- सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करित आहे की, नियोजित, **श्री. महादेव सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित**, हेब्बाळ कनूल, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आली आहे.

उपरिविर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आले आहे.

कोल्हापूर, २८ डिसेंबर २०१६.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर-११६८)

क्रमांक केपीआर/केबीआर/एजीआर(ओ)/५२६३/(डी)/२०१६-२०१७ सन २०१७.-- सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करित आहे की, नियोजित, **श्री. जय हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित**, सांगरुळ, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आली आहे.

उपरिविर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आले आहे.

दुर्वाचनीय,

सहाय्यक निबंधक,

सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर.

कोल्हापूर, १४ ऑक्टोबर २०१६.

आदेश (आर ११५६)

क्रमांक जिउनिको/कक्ष-३/अवसायन/नोंदणी रद्द आदेश/१०५६७/सन २०१७.--मी, अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर मला महाराष्ट्र सहकारी अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारानुसार **इंदिरा को-ऑपरेटिव्ह गारमेंट लि.** इचलकरंजी, तालुका हतकणंगले, जिल्हा कोल्हापूर या संस्थेची नोंदणी या आदेशान्वये रद्द करित आहे. संस्था या आदेशाच्या दिनांकापासून विसर्जित झाली असून, तिचे निगमकार्य असण्याचे बंद झालेले आहे.

प्रस्तुतचा आदेश आज रोजी माझे स्वाक्षरी व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला आहे.

पुणे, २७ मार्च २०१७.

आदेश (आर ११५७)

वाचले :-- या कार्यालयाचा विलीनीकरणाचा आदेश जा. क्र.कक्ष-२/पत बुलडाणा अर्बन/कुरुंदवाड धन्वंतरी पतपसंस्था/विलीन/सन २०१७, दिनांक ३० मार्च २०१७.

क्रमांक कक्ष-२/पत/कुरुंदवाड धन्वंतरी पतसंस्था/नोंदणी रद्द/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्रदान करणेत अधिकारानुसार मी, अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर **कुरुंदवाड धन्वंतरी नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था लि.** कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर यासंस्थेची नोंदणी रद्द करित आहे. सदर संस्थेचे या आदेश दिनांकापासून विसर्जन झाले असे समजण्यात येऊन ही सहकारी संस्था यापुढे निगमनिकाय असण्याचे बंद होईल संस्थेच्या मालमत्ता व देयतेबाबत वाचले मधील आदेशामध्ये नमूद केले प्रमाणे कार्यवाही सर्व संबंधीत पक्षांकडून करणेत येईल, त्यासाठी संबंधीत आजी / माजी संस्था व्यवस्थापन यथास्थिती जबाबदार राहील.

सदरचा आदेश दिनांक ३० मार्च २०१७ रोजी माझे सहीने व कार्यालयीन मुद्रेनिशी दिला आहे.

अरुण काकडे,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० मार्च २०१७.

आदेश (आर ११७१)

क्रमांक सनिशि/कक्ष-१/नागरी पत/नोंदणी रद्द/१४३६/सन २०१७.--मी, सुदाम तांदळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिराळा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्र. एसएएन/एसएलए/आरएसआर/सीआर/१३८०/सन १९९२ दिनांक २६ जून १९९२ अन्वये नोंदविण्यात आलेली **श्री शिवशंकर नागरी सहकारी पत संस्था मर्यादित**, देववाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करित आहे आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

शिराळा, ३१ मार्च २०१७.

क्रमांक सनिशि/कक्ष-१/स्वयंरोजगार/नोंदणी रद्द/१४१६/सन २०१७.—
मी, सुदाम तांदळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिराळा, जिल्हा
सांगली मला महाराष्ट्र सहकारी अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये
प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्र. एसएएन/एसएलए
जीएनएल/ओ/१३६७/सन २००४ दिनांक २५ ऑगस्ट २००४ अन्वये नोंदविण्यात
आलेली **अनुराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, तडवळे,
तालुका शिराळा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाच्या
तारखेपासून रद्द करीत आहे आणि या आदेशाचे तारखेपासून सदर
संस्थेचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.—

शिराळा, ३१ मार्च २०१७.

शिराळा, ३१ मार्च २०१७.

शिराळा, ३१ मार्च २०१७.

क्रमांक सनिशि/कक्ष-१/नागरी पत/नौदणी रद्द/१४२६/सन २०१७. मी, सुदाम तांदळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिराळा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्र. एसएएन/एसएलए आरएसआर/सीआर/१३९१/सन १९८८ दिनांक ४ जानेवारी १९९४ अन्वये नोंदविण्यात आलेली **श्री वसंतदादा ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित**, सागाव, तालुका शिराळा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करित आहे. आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

शिराळा, ३१ मार्च २०१७.

शिराळा, ३१ मार्च २०१७.

शिराळा, ३१ मार्च २०१७.

शिराळा, ३१ मार्च २०१७.

कोरेगाव, ३१ मार्च २०१७.

આદેશ (આર ૧૧૦૩)

कोरेगाव, ३१ मार्च २०१७.

આદેશ (આર ૧૧૦૪)

कोरेगाव, ३१ मार्च २०१७.

आदेश (आर ११०६)

कोरेगाव, ३१ मार्च २०१७.

આદેશ (આર ૧૧૦૭)

कोरेगाव, ३१ मार्च २०१७.

આદેશ (આર ૧૧૦૮)

कोरेगाव, ३१ मार्च २०१७.

આદેશ (આર ૧૧૧૦)

कोरेगाव, ३१ मार्च २०१७.

आदेश (आर ११११)

क्रमांक कक्ष-३/अवसायन/नौदणी रद्द आदेश/२४५/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी युसूफ शेख, सहायक निबंधक, सहकारी संस्था, कोरेगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा, **बाळसिद्ध ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, पिंपरी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा या संस्थेचा नौदणी क्रमांक एसएटी/केजीएन/आरएसआर/(सीआर)/१०३८/ सन २००१ दिनांक ११ ऑक्टोबर २००१ रद्द करीत आहे. तसेच सदर संस्थेचे नाव या कार्यालयातील ड रजिस्टर मधून कमी करीत आहे.

सदर आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला आहे.

कोरेगाव, ३१ मार्च २०१७.

अंतिम आदेश (आर ११०५)

क्रमांक कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/२२६/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी युसूफ शेख, सहायक निबंधक, सहकारी संस्था, कोरेगाव, तालुका कोरेगाव, या आदेशान्वये **वसना सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित**, पाडळी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा ही संस्था अवसायनात घेणेबाबत संदर्भ क्रमांक २ अन्वये दिलेला आदेश कायम करीत आहे.

संस्थेचे कामकाज गुंडाळणेसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०३(१) अन्वये श्री. डी. एस. नंदनवार, सहकार अधिकारी श्रेणी-१, अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, कोरेगाव यांची ऋणपरिशोधक म्हणून नेमणूक करीत आहे. ऋणपरिशोधक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० व नियम १९६१ मधील तरतुदीप्रमाणे संस्थेचे कामकाज गुंडाळणेकामी पुढील योग्य ती कारवाई करणेत यावी.

युसूफ शेख,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, कोरेगाव,

तालुका कोरेगाव.

कोरेगाव, २९ मार्च २०१७.

अधिसूचना (आर-१०९५)

क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/ओ/३२३६/(डी)/४७४/सन २०१७.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, (दुग्ध), पुणे यांनी आपले अधिकारात ज्ञापन जा. क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/ओ/३२३६/(डी)/सन २०१७, दिनांक ३१ मार्च २०१७ अन्वये **राहुल सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित**, उरळगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमा खाली कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १० (१) खाली संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे केलेले आहे.

पुणे, ३१ मार्च २०१७.

अधिसूचना (आर-१०९६)

क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/ओ/३२३५/(डी)/४७२/सन २०१७.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, (दुग्ध), पुणे यांनी आपले अधिकारात ज्ञापन जा. क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/ओ/३२३५/(डी)/सन २०१७, दिनांक ३१ मार्च २०१७ अन्वये **साईकृपा सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित**, वडगांव रासाई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमा खाली कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १० (१) खाली संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे केलेले आहे.

पुणे, ३१ मार्च २०१७.

अधिसूचना (आर-१०९७)

क्रमांक पीएनए/डीओडी/एजीआर/ओ/३२३४/(डी)/४७०/सन २०१७.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, (दुग्ध), पुणे यांनी आपले अधिकारात ज्ञापन जा. क्रमांक पीएनए/डीओडी/एजीआर/ओ/३२३४/(डी)/सन २०१७, दिनांक ३१ मार्च २०१७ अन्वये **गंगाई सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित**, मु. एकेरीवाडी, देलवडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमा खाली कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १० (१) खाली संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे केलेले आहे.

पुणे, ३१ मार्च २०१७.

अधिसूचना (आर-१०९८)

क्रमांक पीएनए/डीओडी/एजीआर/ओ/३२३३/(डी)/४६८/सन २०१७.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, (दुग्ध), पुणे यांनी आपले अधिकारात ज्ञापन जा. क्रमांक पीएनए/डीओडी/एजीआर/ओ/३२३३/(डी)/सन २०१७, दिनांक ३१ मार्च २०१७ अन्वये **श्री म्हस्कोबा सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित**, मु. तांबेवाडी, पो. खामगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमा खाली कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १० (१) खाली संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे केलेले आहे.

पुणे, ३१ मार्च २०१७.

अधिसूचना (आर-१०९९)

क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/ओ/३२४०/(डी)/५४६/सन २०१७.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, (दुग्ध), पुणे यांनी आपले अधिकारात ज्ञापन जा. क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/ओ/३२४०/(डी)/सन २०१७, दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये **रुक्मिणी सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित**, मिरगव्हाणवस्ती, विडलवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमा खाली कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम

क्रमांक १० (१) खाली संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे केलेले आहे.

पुणे, १३ एप्रिल २०१७.

अधिसूचना (आर-११००)

क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/ओ/३२३९/(डी)/५४४/सन २०१७.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, (दुग्ध), पुणे यांनी आपले अधिकारात ज्ञापन जा. क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/ओ/३२३९/(डी)/सन २०१७, दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये **ओम शिवाय सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित**, कान्हूरमेसाई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमा खाली कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १० (१) खाली संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे केलेले आहे.

पुणे, १३ एप्रिल २०१७.

अधिसूचना (आर-११००१)

क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/ओ/३२३८/(डी)/५४२/सन २०१७.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, (दुग्ध), पुणे यांनी आपले अधिकारात ज्ञापन जा. क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/ओ/३२३८/(डी)/सन २०१७, दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये **विघ्नहर्ता महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित**, मिडगुलवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमा खाली कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १० (१) खाली संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे केलेले आहे.

पुणे, १३ एप्रिल २०१७.

अधिसूचना (आर-११११)

क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/ओ/३२३०/(डी)/४७५/सन २०१७.- सहायक निबंधक, सहकारी संस्था, (दुग्ध), पुणे यांनी आपले अधिकारात ज्ञापन जा. क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/ओ/३२३०/(डी)/सन २०१७, दिनांक ३० मार्च २०१७ अन्वये **संत कान्हूराम महाराज महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित**, मुक्काम शिळकवाडी, पोस्ट केंदूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमा खाली कलम १२ (१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १० (१) खाली संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे केलेले आहे.

सुदाम चपटे,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, (दुग्ध) पुणे.

पुणे, १३ एप्रिल २०१७.

आदेश (आर ११४५)

क्रमांक सनिपु/समर्थ मजूर/अवसायन/नोंदणीरद्द/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त अधिकारान्वये मी, सतिश ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे **समर्थ मजूर सहकारी संस्था मर्यादित**, सासवड (अवसायनात) तालुका पुरंदर, जिल्हा पुणे नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/पीआरडी/(एल)/८५८ दिनांक ५ मे २०१० या संस्थेची नोंदणी या आदेशान रद्द करित आहे. यापुढे एक व्यक्तीभूती सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ३० मार्च २०१७ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, ३० मार्च २०१७.

आदेश (आर ११४६)

क्रमांक सनिपु/समर्थ मजूर/अवसायन/नोंदणीरद्द/१५०९/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त अधिकारान्वये मी, सतिश ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे **भैरवनाथ मजूर सहकारी संस्था मर्यादित**, सासवड (अवसायनात) तालुका पुरंदर, जिल्हा पुणे नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/पीआरडी/(एल)/७३१ दिनांक २० जानेवारी २००४ या संस्थेची नोंदणी या आदेशान रद्द करित आहे. यापुढे एक व्यक्तीभूती सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ३० मार्च २०१७ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, ३० मार्च २०१७.

आदेश (आर ११४७)

क्रमांक सनिपु/समर्थ मजूर/अवसायन/नोंदणीरद्द/१५११/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त अधिकारान्वये मी, सतिश ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे **शिवल्हार फळे व भाजीपाला बहुउद्देशीय प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, साकुर्डे (अवसायनात) तालुका पुरंदर, जिल्हा पुणे नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/पीआरडी/(एल)/४३४ दिनांक २६ एप्रिल २०११ या संस्थेची नोंदणी या आदेशान रद्द करित आहे. यापुढे एक व्यक्तीभूती सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ३० मार्च २०१७ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, ३० मार्च २०१७.

आदेश (आर ११४८)

क्रमांक सनिपु/आनंद पा.पु./अवसायन/नोंदणीरद्द/१५५२/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त अधिकारान्वये मी, सतिश ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे **श्री आनंद सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित**, गूळूचे (अवसायनात) तालुका पुरंदर, जिल्हा पुणे नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/एलएफटी/२२७५ दिनांक १७ मार्च २००३ या

संस्थेची नोंदणी या आदेशान रद्द करित आहे. यापुढे एक व्यक्तीभूती सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ३० मार्च २०१७ रोजी पारीत केला आहे.

पुरंदर, ३० मार्च २०१७.

आदेश (आर ११४९)

क्रमांक सनिपु/समर्थ मजूर/अवसायन/नोंदणीरद्द/१५१०/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त अधिकारान्वये मी, सतिश ढमाळ, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे **श्री. बाबदेव फळे व भाजीपाला बहुउद्देशिय प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, खंगरेवाडी (अवसायनात) तालुका पुरंदर, जिल्हा पुणे नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/पीआरजी/ (ए)/४४५ दिनांक १२ जुलै २०११ या संस्थेची नोंदणी या आदेशान रद्द करित आहे. यापुढे एक व्यक्तीभूती सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ३० मार्च २०१७ रोजी पारीत केला आहे.

सतिश ढमाळ,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,
पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुरंदर, ३० मार्च २०१७.

आदेश (आर ११९८)

क्रमांक कक्ष-ब/सं.नोंदणी रद्द/२०६७/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी शंकर पाटील, सहायक निबंधक, सहकारी संस्था, तासगाव, तालुका तासगाव, जिल्हा सांगली **ओमशिवपार्वती सहकारी पाणीवापर संस्था मर्यादित**, बस्तवडे ता. तासगाव, जिल्हा सांगली. नोंदणी क्रमांक एसएएन/टीजीएन/एलएफटी/७९५ दिनांक २८ एप्रिल २००३ ने नोंदवलेल्या संस्थेची नोंदणी आदेशान्वये रद्द करित आहे. तसेच सदर संस्था या आदेशाचे तारखेपासून सहकारी संस्था म्हणून अस्तित्वात असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक २७ मार्च २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला.

तासगाव, २७ मार्च २०१७.

अधिसूचना (आर ११९२)

क्रमांक कक्ष-२/एसएटी/पीएलएन/सीओएन/१०९८/१३७३/२०१६-२०१७/ सन २०१७. -- मा सहायक निबंधक सहकारी संस्था फलटण, तालुका फलटण, जिल्हा सातारा या प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करणेत येते की, **अभियांत्रिकी महाविद्यालय शिक्षक विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडार मर्यादित**, ठाकूरकी, तालुका फलटण, जिल्हा सातारा ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील नियम १९६१ या महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली आहे. तिचा नोंदणी क्रमांक एसएटी/पीएलएन/सीओएन/१०९८/२०१६-२०१७/सन २०१७ दिनांक ३० मार्च २०१७ असा आहे.

उपनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२(१) अन्वये संस्थांचे वर्गीकरण **उपभोक्ता संस्था** असून उपवर्गीकरण -- असे आहे.

बाळासाहेब क. पाटील,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, फलटण.

फलटण, २७ मार्च २०१७.

आदेश (आर ११९३-१४)

क्रमांक सनिवि/कक्ष-१/शिवशक्ती/नोंदणी रद्द/७०८/सन २०१७. — मी सौ. विजया बाबर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, विटा, तालुका खानापूर, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्रमांक एसएएन/केएचआर/आरएसआर/(सीआर)/९१६/सन १९८८ दिनांक ४ नोव्हेंबर अन्वये नोंदविण्यात आलेली शिवशक्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाचे तारखेपासून रद्द करित आहे आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

विजया बाबर,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, विटा,

तालुका खानापूर.

खानापूर, ३१ मार्च २०१७.

मध्यंतरीय आदेश (११२०)

क्रमांक सनिमो/अ/अवसायन/मध्य.आदेश/१३३३/२०१७ -- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१)(क)(दोन)(चार) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी जिजबा पां. गावडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, मोहोळ, जिल्हा सोलापूर असे या आदेशान्वये **बळीराजा कालवा पाणीवापर सहकारी संस्था, मर्यादित**, इंचगाव, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या संस्थेचे व्यवहार बंद करणेबाबत मध्यंतरीय आदेश देत आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कलम १०३(१) प्रमाणे संस्थेचे व्यवहार बंद करणेकामी ऋणपरिशोधक म्हणून श्री. सी. बी. माळी, सहकारी अधिकारी श्रेणी-२ अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था. मोहोळ, तालुका मोहोळ यांची नेमणूक करणेत येत आहे.

याबाबत संस्थेस काही स्पष्टीकरण करावयाचे असल्यास या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत खाली सही करणार यांचेकडे समक्ष किंवा लेखी स्वरूपात सादर करावे. अथवा या कार्यालयात समक्ष हजर राहून दिनांक २९ एप्रिल २०१७ रोजी खुलासा सादर करावा. विहीत मुदतीत खुलासा सादर न केल्यास किंवा केलेला खुलासा अथवा स्पष्टीकरण योग्य न वाटल्यास संस्थेवर पुढील कारवाई केली जाईल.

जे. पी. गावडे,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, मोहोळ,

मोहोळ, ३१ मार्च २०१७.

BY DISTRICT AND SESSION JUDGE**ORDER - 1150**

No. Adm./B-23/2347/2017.— 4 (Four) days Earned Leave *i.e.* from 20th March 2017 to 23rd March 2017 is granted to Shri. D. V. Kute, Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class (Mun.), Solapur, on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981 that Shri. D. V. Kute, would have continued to Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class (Mun.), Solapur, had he not proceed on leave.

During the absence of Shri. D. V. Kute, charge of the court of Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class (Mun.), Solapur, is kept with Smt. S. S. Mane, Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class (Mun.), Solapur.

Solapur, 21st March 2017.

ORDER - 1151

No. Adm./B-23/2346/2017.—*Ex-post-fact* sanction is hereby accorded for grant Earned Leave for 2 (Two) days *i.e.* from 17th March 2017 to 18th March 2017 with suffixing holiday on 19th March 2017 to Shri. P. V. Kulkarni, Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class Mohol on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981 that Shri. P. V. Kulkarni, would have continued to Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class Mohol, had he not proceed on leave.

Ex-post-fact sanction for holding additional charge of the court of Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class Mohol during the above period by Smt. L. H. Jadhav, 2nd Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class Mohol, is hereby accorded.

Solapur, 21st March 2017.

ORDER - 1152

No. Adm./B-23/2392/2017.— 2 (Two) days Earned Leave *i.e.* from 21st March 2017 to 22nd March 2017 is granted to Smt. S. M. Joshi, 10th Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class, Solapur, on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981 that Smt. S. M. Joshi, would have continued to 10th Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class, Solapur, had she not proceed on leave.

During the absence of Smt. S. M. Joshi, charge of the court of 10th Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class, Solapur, is kept with Shri. P. M. Bidada, 9th Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 22nd March 2017.

ORDER - 1153

No. Adm./B-23/2517/2017.— 4 (Four) days Earned Leave *i.e.* from 29th March 2017 to 1st April 2017 with prefixing holiday on 28th March 2017 and suffixing holiday on 2nd April 2017 alongwith permission to leave headquarter from 27th March 2017 (After office hours) to 3rd April 2017 (Before office hours). is granted to Shri. S. T. Shinde, 5th Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class Pandharpur, on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981 that Shri. S. T. Shinde, would have continued to 5th Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class Pandharpur, had he not proceed on leave.

During the absence of Shri. S. T. Shinde, charge of the court of Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class Pandharpur, is kept with Smt. B. A. Kaduskar, 6th Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class Pandharpur.

Solapur, 27th March 2017.

ORDER - 1154

No. Adm./B-23/2518/2017.— 4 (Four) days Earned Leave *i.e.* from 27th March 2017 to 30th March 2017 alongwith permission to leave headquarter from 27th March 2017 to 31st March 2017 (Before office hours). is granted to Shri. J. M. Dalvi, Civil Judge, Senior Division, Barshi, on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981 that Shri. J. M. Dalvi, would have continued to Civil Judge, Senior Division, Barshi, had he not proceed on leave.

During the absence of Shri. J. M. Dalvi, charge of the court of Civil Judge, Senior Division, Barshi, is kept with Shri. V. U. Misal, Joint Civil Judge, Senior Division, Barshi,

Solapur, 27th March 2017.

ORDER - 1155

No. Adm./B-23/2519/2017.-- *Ex-post-facto* sanction is hereby accorded for grant of Commuted Leave for 3 (Three) days *i.e.* from 20th March 2017 to 22nd March 2017 on the ground of illhealth to Shri. J. M. Dalvi, Civil Judge, Senior Division, Barshi,

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981 that Shri. J. M. Dalvi, would have continued to Civil Judge, Senior Division, Barshi, had he not proceed on leave.

Ex-post-facto sanction for holding addition charge of the Court of Civil Judge Senior Division, Barshi, during the above period by Shri. V. U. Misal, Joint Civil Judge, Senior Division, Barshi, is hereby accorded.

Vibha Kankanwadi,
Principal District Judge,
Solapur.

Solapur, 27th March 2017.

Order (1115)

Order No. Adm. 36/102/2017.-- The Principal District and Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial officers leave for the period mentioned against his names :—

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	
1.	Smt. V. V. Joshi, District Judge-2, Kolhapur.	Earned leave for 2 days with effect from 31st March 2017 to 1st April 2017 is granted with suffixing holiday on 2nd April 2017.
2.	Shri. S. M. Kochey Adhoc District Judge-1, Kolhapur.	Earned leave for 3 days with effect from 5th April 2017 to 7th April 2017 is granted as prayed.

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1.	Smt. V. V. Joshi, District Judge-2, Kolhapur.	Shri. S. P. Kulkarni, District Judge-1, Kolhapur.
2.	Shri. S. M. Kochey Adhoc District Judge-1, Kolhapur.	Shri. K. R. Jogalekar, Adhoc District Judge-2, Kolhapur.

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule-39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

R. G. Avachat,
Principal District and Sessions Judge,
Kolhapur.

Kolhapur, 1st April 2017.

Order (1116)

Order No. Adm. 36/119/2017.-- The District Judge-4 and Additional Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial officers leave for the period mentioned against their names :-

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1		2
1.	Shri. S. D. Chavan, 2 nd Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.	Earned Leave for 3 days with effect from 11th April 2017 to 11th April 2017 is granted with suffixing holiday on 14th April 2017 with permission to leave headquarter from 10th April 2017 (After office hours) till 14th April 2017 (After office hours).
2.	Shri. M. S. Gade, 4th Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.	Earned Leave for 3 days with effect from 10th April 2017 to 12th April 2017 is granted with prefixing holiday on 9th April 2017 with permission to leave headquarter from 8th April 2017 (After office hours) till 13th April 2017 (Before office hours).
3.	Shri. S. B. Kale, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Earned Leave for 4 days with effect from 10th April 2017 to 13th April 2017 is granted with suffixing holiday on 14th April 2017 with permission to leave headquarter from 9th April 2017 (After office hours) till 15th April 2017 (Before office hours).
4.	Shri. J. M. Ambodkar, Civil Judge, Junior Division, Pethvadgaon.	Earned Leave for 4 days with effect from 15th April 2017 to 18th April 2017 is granted with prefixing holiday on 14th April 2017 with permission to leave headquarter from 13th April 2017 (After office hours) till 19th April 2017 (Before office hours).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1.	Shri. S. D. Chavan, 2 nd Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.	Shri. A. M. Fadatore, Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.
2.	Shri. M. S. Gade, 4th Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.	Shri. A. P. Kokate, 3rd Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.
3.	Shri. S. B. Kale, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Shri. A. B. Hodawadekar, Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.
4.	Shri. J. M. Ambodkar, Civil Judge, Junior Division, Pethvadgaon.	Shri. S. M. Jadhav, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Pethvadgaon 13rd April 2017 (After office hours) till 17th April 2017 (Before office hours). Shri. M. R. Sowani, Joint Civil Judge, Junior Division, Pethvadgaon 17th April 2017 (Before office hours) till 19th April 2017 (Before office hours).

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule-39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

K. D. Boche,
District Judge-4 and Additional Sessions Judge,
Kolhapur.

Kolhapur, 13rd April 2017.

Order (1117)

Order No. Adm. 36/99/2017.-- The I/c District Judge-4 and Additional Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial officers leave for the period mentioned against their names :-

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	
1.	Shri. U. B. Kalapagar, 6th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 5th April 2017 to 7th April 2017 is granted with prefixing holiday on 4th April 2017 with permission to leave headquarter from 3rd April 2017 (After office hours) till 8th April 2017 (Before office hours).
2.	Sou. V. V. Patil, 7th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 4 days with effect from 29th March 2017 to 1st April 2017 is granted with suffixing holiday on 2nd April 2017 with permission to leave headquarter from 27th April 2017 (After office hours) till 3rd April 2017 (Before office hours).
3.	Smt. M. S. Nikam, 10th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 4 days with effect from 29th March 2017 to 1st April 2017 is granted with suffixing holiday on 2nd April 2017 with permission to leave headquarter from 28th April 2017 (After office hours) till 3rd April 2017 (Before office hours).
4.	Shri. P. B. Remane, Civil Judge, Junior Division, Panhala.	Earned Leave for 4 days with effect from 3rd April 2017 to 6th April 2017 is granted with prefixing holiday on 2nd April 2017 with permission to leave headquarter from 1st April 2017 (After office hours) till 7th April 2017 (Before office hours).
5.	Shri. A. P. Kokate, 3rd Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.	Commutated Leave for 3 days with effect from 20th March 2017 to 22nd March 2017 is granted as ex post facto.

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1.	Shri. U. B. Kalapagar, 6th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. S. D. Patil, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.

Sr. No. 1	Name of the Judicial Officers 2	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties 3
2.	Sou. V. V. Patil, 7th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Smt. U. T. Musale, 5th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.
3.	Smt. M. S. Nikam, 10th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. V. C. Joshi, 9th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur. 29th March 2017. Smt. A. A. Patil, 11th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur. 30th March 2017 to 2nd April 2017.
4.	Shri. P. B. Remane, Civil Judge, Junior Division, Panhala.	Shri. V. A. Awaghade, Civil Judge, Junior Division, Panhala.
5.	Shri. A. P. Kokate, 3rd Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.	Shri. A. P. Kokate, 4th Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule-39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Sd/-

I/c District Judge-4 and Additional Sessions Judge,
Kolhapur.

Kolhapur, 31st March 2017.

Order (1118)

Order No. Adm. 36/110/2017.-- The Principal District and Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial officers leave for the period mentioned against their names :-

- I -

Sr. No. 1	Name of the Judicial Officers 2	Period
1.	Shri. K. D. Boche, District Judge-4, Kolhapur,	Commuted Leave for 6 days with effect from 27th March 2017 to 1st April 2017 is granted as ex post facto with prefixing holiday on 26th March 2017 and suffixing holiday on 2nd April 2017.
2.	Smt. A. U. Kadam, District Judge-4, Kolhapur,	Earned Leave for 3 days with effect from 15th April 2017 to 17th April 2017 is granted with prefixing holiday on 14th April 2017 with permission to leave headquarter from 13rd April 2017 (After office hours) till 10th April 2017 (Before office hours).
3.	Shri. K. R. Joglekar, Adhoc District Judge-2, Kolhapur,	Earned Leave for 4 days with effect from 12th April 2017 to 15th April 2017 is granted with suffixing holiday on 16th April 2017 with permission to leave headquarter from 11th April 2017 (After office hours) till 17th April 2017 (Before office hours).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1.	Shri. K. D. Boche, District Judge-4, Kolhapur.	Shri. S. G. Vedpathak, District Judge-3, Kolhapur.
2.	Smt. A. U. Kadam, District Judge-4, Kolhapur,	Shri. L. D. Bile, District Judge-6, Kolhapur.
3.	Shri. K. R. Joglekar, Adhoc District Judge-2, Kolhapur,	Shri. S. M. Kochey, Adhoc District Judge-1, Kolhapur,

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule-39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

R. G. Avachat,
Principal District and Sessions Judge,
Kolhapur.

Kolhapur, 10th April 2017.

जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे आर (९६)

राअवि/३/२०१५.--मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ. क्र.	न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायीक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. व्ही. आर. जगदाळे, ३ रे सहकारी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पुणे.	२६ डिसेंबर २०१७	दिनांक १६ डिसेंबर २०१७ ते २२ डिसेंबर २०१७ रोजीची ७ दिवसांची अर्जित रजा दिनांक १७ डिसेंबर २०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्रीमती व्ही. एस. मलकलपट्टे-रेड्डी, ४ थे सहकारी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर, पुणे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ३९ (२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्रमांक २ मधील न्यायिक अधिकारी रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

दुर्वाचनिय,
जिल्हा न्यायाधीश-३, पुणे.

पुणे, २ जानेवारी २०१८.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

क्रमांक सनिसा/सनॉरद्व/कलम २१/४३४/सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ मधील तरतूदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नानासाहेब कृ. रुपनवर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर आदेश देण्यात येते आहे की, **योगेश पेंटींग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, सांगोला.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

क्रमांक सनिसा/सनॉरेंद्र/कलम २१/३८३/सन २०१६.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ मधील तरतूदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नानासाहेब कृ. रुपनवर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर आदेश देण्यात येते आहे की, **लोकसेवा स्वयंरोजगार आय.टी.आय. सहकारी संस्था मर्यादित**, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या नावाने नोंदणी

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

क्रमांक सनिसा/सनोन्नद/कलम २१/३९७/सन २०१६.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ मधील तरतूदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नानासाहेब कृ. रुपनवर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर आदेश देण्यात येते आहे की, **शिवकृपा शेतीसाधन पुरवठा सहकारी संस्था मर्यादित,**

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

क्रमांक सनिसा/सनोर्द/कलम २१/४१९/सन २०१६.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ मधील तरतूदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नानासाहेब कृ. रुपनवर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर आदेश देण्यात येते आहे की, **सिद्धनाथ पाणीवापर सहकारी संस्था मर्यादित**, सावे, तालुका

तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या नावाने नोंदणी क्रमांक एसयुआर/एसएलए/एसआरआर/आर/१३६४/सन २००५, दिनांक ३१ मार्च २००५ ने नोंदविलेल्या संस्थेची नोंदणी रद्द करून ड रजिस्टर वरील नाव कमी करण्यात येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३० मार्च २०१६ रोजी माझे शिक्क्यासह पारीत करित आहे.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

नोंदणी रद्द आदेश (१३३२)

क्रमांक सनिसा/सनॉरद/कलम २१/४१२/सन २०१६.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ मधील तरतुदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नानासाहेब कृ. रुपनवर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर आदेश देण्यात येते आहे की, **ज्ञानप्रबोधन संगणक प्रशिक्षण व दुरस्ती विषयक सेवा स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित**, घेरडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या नावाने नोंदणी क्रमांक एसयुआर/एसएलए/एसआरआर/आर/१३१२/सन २००६, दिनांक २८ फेब्रुवारी २००६ ने नोंदविलेल्या संस्थेची नोंदणी रद्द करून ड रजिस्टर वरील नाव कमी करण्यात येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३० मार्च २०१६ रोजी माझे शिक्क्यासह पारीत करित आहे.

नानासाहेब कृ. रुपनवर,
सहायक निबंधक, सहकारी संस्था,
तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर.

सांगोला, २२ एप्रिल २०१७.

अंतिम आदेश (१२३५)

वाचले :- या कार्यालयाचा मध्यंतरीय आदेश क्रमांक कक्ष-४/अवसायन/अंतिम आदेश/सन २०१७, दिनांक १३ फेब्रुवारी २०१७.

क्रमांक कक्ष-४/अवसायन/अंतिम आदेश/६४९/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस.जी. गावडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा या आदेशान्वये **जोतिर्लिंग कालवा पाणी वापर सहकारी संस्था मर्यादित**, लोधवडे, तालुका माण, जिल्हा सातारा या संस्थेचे व्यवहार बंद करणेबाबत संदर्भ क्रमांक २ अन्वये आलेला अवसायनाचा मध्यंतरीय आदेश कायम करित आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) प्रमाणे संस्थेचे व्यवहार बंद करणेकामी अवसायक म्हणून श्री. शिंदे, कनिष्ठ लिपिक, अधिन लेखापरिक्षक, सहकारी संस्था, दहिवडी यांची नेमणूक करणेत येत आहे. अवसायक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार संस्थेचे कामकाज गुंडाळणेकामी पुढील योग्य ती कार्यवाही करावी.

दहिवडी, २० मार्च २०१७.

अंतिम आदेश (१२३६)

वाचले :- या कार्यालयाचा मध्यंतरीय आदेश क्रमांक कक्ष-४/अवसायन/अंतिम आदेश/सन २०१७, दिनांक २० मार्च २०१७.

क्रमांक कक्ष-४/अवसायन/अंतिम आदेश/६४५/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस.जी. गावडे, सहायक निबंधक,

सहकारी संस्था, दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा या आदेशान्वये **महात्मा फुले सहकारी पाणी पुरवठा संस्था लिमिटेड**, वर-मलवडी, तालुका माण, जिल्हा सातारा या संस्थेचे व्यवहार बंद करणेबाबत संदर्भ क्रमांक २ अन्वये आलेला अवसायनाचा मध्यंतरीय आदेश कायम करित आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) प्रमाणे संस्थेचे व्यवहार बंद करणेकामी अवसायक म्हणून श्री. ए. आर. यलमार, सहकारी सहकारी अधिकारी, अधिन सहायक निबंधक, सहकारी संस्था, दहिवडी यांची नेमणूक करणेत येत आहे. अवसायक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार संस्थेचे कामकाज गुंडाळणेकामी पुढील योग्य ती कार्यवाही करावी.

दहिवडी, २० मार्च २०१७.

अंतिम आदेश (१२३७)

वाचले :- या कार्यालयाचा मध्यंतरीय आदेश क्रमांक कक्ष-४/अवसायन/अंतिम आदेश/सन २०१७, दिनांक २० मार्च २०१७.

क्रमांक कक्ष-४/अवसायन/अंतिम आदेश/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस.जी. गावडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा या आदेशान्वये **हाश्मीसाहेब मायनॉरिटी गारमेंट औद्योगिक को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड**, म्हस्वड, तालुका माण, जिल्हा सातारा या संस्थेचे व्यवहार बंद करणेबाबत संदर्भ क्रमांक २ अन्वये आलेला अवसायनाचा मध्यंतरीय आदेश कायम करित आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) प्रमाणे संस्थेचे व्यवहार बंद करणेकामी अवसायक म्हणून श्री. सुधीर पवार, सहकारी अधिकारी (श्रेणी-२) अधिन सहायक निबंधक सहकारी संस्था, दहिवडी यांची नेमणूक करणेत येत आहे. अवसायक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार संस्थेचे कामकाज गुंडाळणेकामी पुढील योग्य ती कार्यवाही करावी.

दहिवडी, २० मार्च २०१७.

अंतिम आदेश (१२३८)

वाचले :- या कार्यालयाचा मध्यंतरीय आदेश क्रमांक कक्ष-४/अवसायन/अंतिम आदेश/सन २०१७, दिनांक १३ फेब्रुवारी २०१७.

क्रमांक कक्ष-४/अवसायन/अंतिम आदेश/६३३/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस.जी. गावडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा या आदेशान्वये **कै. बाबुरावदादा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, गोदवले बु., तालुका माण, जिल्हा सातारा या संस्थेचे व्यवहार बंद करणेबाबत संदर्भ क्रमांक २ अन्वये आलेला अवसायनाचा मध्यंतरीय आदेश कायम करित आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) प्रमाणे संस्थेचे व्यवहार बंद करणेकामी अवसायक म्हणून श्री. एस. डब्ल्यू कांबळे, लेखापरिक्षक, सहकारी संस्था, दहिवडी यांची नेमणूक करणेत येत आहे. अवसायक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार संस्थेचे कामकाज गुंडाळणेकामी पुढील योग्य ती कार्यवाही करावी.

दहिवडी, २० मार्च २०१७.

अंतिम आदेश (१२३९)

वाचले :- या कार्यालयाचा मध्यंतरीय आदेश क्रमांक कक्ष-४/अवसायन/ अंतिम आदेश/सन २०१७, दिनांक १३ फेब्रुवारी २०१७.

क्रमांक कक्ष-४/अवसायन/अंतिम आदेश/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस.जी. गावडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा या आदेशान्वये **भैरवनाथ सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित**, वावरहिरे, तालुका माण, जिल्हा सातारा या संस्थेचे व्यवहार बंद करणेबाबत संदर्भ क्रमांक २ अन्वये आलेला अवसायनाचा मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) प्रमाणे संस्थेचे व्यवहार बंद करणेकामी अवसायक म्हणून श्री. एस. डब्ल्यू कांबळे, लेखापरिक्षक, सहकारी संस्था, दहिवडी यांची नेमणूक करणेत येत आहे. अवसायक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार संस्थेचे कामकाज गुंडाळणेकामी पुढील योग्य ती कार्यवाही करावी. दहिवडी, २० मार्च २०१७.

अंतिम आदेश (१२४०)

वाचले :- या कार्यालयाचा मध्यंतरीय आदेश क्रमांक कक्ष-४/अवसायन/ अंतिम आदेश/सन २०१७, दिनांक १३ फेब्रुवारी २०१७.

क्रमांक कक्ष-४/अवसायन/अंतिम आदेश/६५७/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस.जी. गावडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा या आदेशान्वये **माण तालुका सहकारी गृहतारण सहकारी संस्था मर्यादित**, लोधवडे, तालुका माण, जिल्हा सातारा या संस्थेचे व्यवहार बंद करणेबाबत संदर्भ क्रमांक २ अन्वये आलेला अवसायनाचा मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) प्रमाणे संस्थेचे व्यवहार बंद करणेकामी अवसायक म्हणून सौ. बी. बी. भावेकर, उपलेखापरिक्षक, सहकारी संस्था, दहिवडी यांची नेमणूक करणेत येत आहे. अवसायक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार संस्थेचे कामकाज गुंडाळणेकामी पुढील योग्य ती कार्यवाही करावी. दहिवडी, २० मार्च २०१७.

अंतिम आदेश (६५३)

वाचले :- या कार्यालयाचा मध्यंतरीय आदेश क्रमांक कक्ष-४/अवसायन/ अंतिम आदेश/सन २०१७, दिनांक १३ फेब्रुवारी २०१७.

क्रमांक कक्ष-४/अवसायन/अंतिम आदेश/६३५/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस.जी. गावडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा या आदेशान्वये **विकास पाणी पुरवठा सहकारी संस्था मर्यादित**, वरकुटे मलवडी, तालुका माण, जिल्हा सातारा या संस्थेचे व्यवहार बंद करणेबाबत संदर्भ क्रमांक २ अन्वये आलेला अवसायनाचा मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) प्रमाणे संस्थेचे व्यवहार बंद करणेकामी अवसायक म्हणून श्री. शिंदे, लिपिक, अधिन लेखापरिक्षक, सहकारी संस्था, दहिवडी यांची नेमणूक करणेत

येत आहे. अवसायक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ मधील तरतुदीनुसार संस्थेचे कामकाज गुंडाळणेकामी पुढील योग्य ती कार्यवाही करावी.

दहिवडी, २० मार्च २०१७.

आदेश (१२४२)

क्रमांक कक्ष-४/अवसायन/नौदणी रद्द आदेश/२७/सन २०१७.- मी, सुनील गावडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मिळालेल्या अधिकारानुसार, **राधाकृष्ण महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, बिदाल, तालुका माण, जिल्हा सातारा या संस्थेची नौदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन शिक्क्यानिशी दिला आहे.

दहिवडी, ३१ मार्च २०१७.

आदेश (१२४३)

क्रमांक कक्ष-४/अवसायन/नौदणी रद्द आदेश/३२/सन २०१७.- मी, सुनील गावडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मिळालेल्या अधिकारानुसार, **श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, म्हसवड, तालुका माण, जिल्हा सातारा या संस्थेची नौदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन शिक्क्यानिशी दिला आहे.

दहिवडी, ३१ मार्च २०१७.

आदेश (१२४४)

क्रमांक कक्ष-४/अवसायन/नौदणी रद्द आदेश/२२/सन २०१७.- मी, सुनील गावडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मिळालेल्या अधिकारानुसार, **सिद्धनाथ पाणी पुरवठा सहकारी संस्था मर्यादित**, म्हसवड, तालुका माण, जिल्हा सातारा या संस्थेची नौदणी रद्द करीत आहे.

सदरचा आदेश दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन शिक्क्यानिशी दिला आहे.

सुनील ग. गावडे,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,
दहिवडी, तालुका माण, जिल्हा सातारा.

दहिवडी, ३१ मार्च २०१७.

आदेश (१३३३)

क्रमांक कक्ष-२/अवसायन/नौदणी रद्द आदेश/ना.पत/२२०७/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, अनुराधा पंडितराव, सहायक निबंधक, सहकारी संस्था, कडेगाव **यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था**

सहकारी संस्था, कडेगाव **डोंगराई महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, कडेपूर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली ही कार्यालयाचे क्रमांक एसएसएन/केएसआर/पीआरडी/(आय)/९१७, दिनांक २५ जून १९९३ अन्वये नोंदविण्यात आलेल्या संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करीत आहे आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असणारे आस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझ्या स्वाक्षरी व कार्यालयीन शिक्क्यानिशी दिला आहे.

कडेगाव, ३१ मार्च २०१७.

आदेश (१३४१)

क्रमांक कक्ष-२/अवसायन/नोंदणी रद्द आदेश/ना.पत/२१९५/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, अनुराधा पंडितराव, सहायक निबंधक, सहकारी संस्था, कडेगाव **कै. बळी मारुती पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, शिवाजीनगर, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली ही कार्यालयाचे क्रमांक एसएसएन/केएसआर/आरएसआर/(सीआर)/१०३१, दिनांक २६ फेब्रुवारी १९९९ अन्वये नोंदविण्यात आलेल्या संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करीत आहे आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असणारे आस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझ्या स्वाक्षरी व कार्यालयीन शिक्क्यानिशी दिला आहे.

कडेगाव, ३१ मार्च २०१७.

आदेश (१३४२)

क्रमांक कक्ष-२/अवसायन/नोंदणी रद्द आदेश/प्रक्रिया/२२०१/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, अनुराधा पंडितराव, सहायक निबंधक, सहकारी संस्था, कडेगाव **कोयना शेतीमाल प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित**, हिंणगाव खुर्द, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली ही कार्यालयाचे क्रमांक एसएसएन/केडीआर/पीआरजी/(ए)/९०६, दिनांक १६ नोव्हेंबर २००० अन्वये नोंदविण्यात आलेल्या संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करीत आहे आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असणारे आस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझ्या स्वाक्षरी व कार्यालयीन शिक्क्यानिशी दिला आहे.

अनुराधा पंडितराव,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,
तालुका कडेगाव, जिल्हा सांगली.

कडेगाव, ३१ मार्च २०१७.

आदेश (१४०३)

वाचले :- या कार्यालयाकडील आदेश क्रमांक कक्ष-४/अवसायन/मध्यंतरीय आदेश/सन २०१७, दिनांक १२ जानेवारी २०१७.

क्रमांक कक्ष-४/अवसायन/विलोपित आदेश/२९४९/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कलम १०२ (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, उमेश उंबरदंड, सहायक निबंधक, सहकारी संस्था,

पाटण, तालुका पाटण, जिल्हा सातारा या आदेशान्वये **येराड सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित**, येराड, तालुका पाटण, जिल्हा सातारा या संस्थेचा वाचले क्रमांक २ अन्वये दिलेला मध्यंतरीय आदेश या आदेशान्वये विलोपित करीत आहे.

पाटण, २७ मार्च २०१७.

आदेश (१४०४)

वाचले :- या कार्यालयाकडील आदेश क्रमांक कक्ष-४/अवसायन/मध्यंतरीय आदेश/सन २०१७, दिनांक १२ जानेवारी २०१७.

क्रमांक कक्ष-४/अवसायन/विलोपित आदेश/२९४४/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कलम १०२ (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, उमेश उंबरदंड, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पाटण, तालुका पाटण, जिल्हा सातारा या आदेशान्वये **पश्चिमघाट औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, पाटण, तालुका पाटण, जिल्हा सातारा या संस्थेचा वाचले क्रमांक २ अन्वये दिलेला मध्यंतरीय आदेश या आदेशान्वये विलोपित करीत आहे.

पाटण, २७ मार्च २०१७.

आदेश (१४०४)

वाचले :- या कार्यालयाकडील आदेश क्रमांक कक्ष-४/अवसायन/मध्यंतरीय आदेश/सन २०१७, दिनांक १२ जानेवारी २०१७.

क्रमांक कक्ष-४/अवसायन/विलोपित आदेश/२९४४/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कलम १०२ (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, उमेश उंबरदंड, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पाटण, तालुका पाटण, जिल्हा सातारा या आदेशान्वये **पश्चिमघाट औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था मर्यादित**, पाटण, तालुका पाटण, जिल्हा सातारा या संस्थेचा वाचले क्रमांक २ अन्वये दिलेला मध्यंतरीय आदेश या आदेशान्वये विलोपित करीत आहे.

पाटण, २७ मार्च २०१७.

आदेश (१४०५)

वाचले :- या कार्यालयाकडील आदेश क्रमांक कक्ष-४/अवसायन/मध्यंतरीय आदेश/सन २०१७, दिनांक १२ जानेवारी २०१७.

क्रमांक कक्ष-४/अवसायन/विलोपित आदेश/२९४५/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कलम १०२ (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, उमेश उंबरदंड, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पाटण, तालुका पाटण, जिल्हा सातारा या आदेशान्वये **कोयना विभाग एम्लॉईज व ग्राहक सहकारी संस्था मर्यादित**, कोयनानगर, तालुका पाटण, जिल्हा सातारा या संस्थेचा वाचले क्रमांक २ अन्वये दिलेला मध्यंतरीय आदेश या आदेशान्वये विलोपित करीत आहे.

पाटण, २७ मार्च २०१७.

आदेश (१४४६)

वाचले :- या कार्यालयाकडील आदेश क्रमांक कक्ष-४/अवसायन/मध्यंतरीय आदेश/सन २०१७, दिनांक १२ जानेवारी २०१७.

क्रमांक कक्ष-४/अवसायन/विलोपित आदेश/२९४६/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० कलम १०२ (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार, मी, उमेश उंबरदंड, सहायक निबंधक, सहकारी संस्था,

आदेश (१४२२)

क्रमांक कक्ष-४/अवसायन/अंतिम आदेश/२९३७/सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, उमेश उंबरदंड, सहायक निबंधक, सहकारी संस्था, पाटण, तालुका पाटण, जिल्हा सातारा **कोयना व्हॅली औषधी सुगंधी औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, वांझोळे, तालुका पाटण, जिल्हा सातारा या संस्थेस दिलेला मध्यंतरीय आदेश कायम करित आहे. तसेच सदर संस्थेचा कार्यभाग गुंडाळणेसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) अन्वये श्री. एस. एस. संकपाळ, सहकारी अधिकारी श्रेणी-२, पाटण यांची अवसायक म्हणून नियुक्ती करित आहे.

अवसायक यांनी संबंधीत संस्थेच्या दप्तरी कामकाजाचा व मालमत्तेचा ताबा सत्वर घेऊन अहवाल या कार्यालयास सादर करावा.

उमेश उंबरदंड,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,
तालुका पाटण, जिल्हा सातारा.

पाटण, २७ मार्च २०१७.

नोंदणी रद्द आदेश (१२०३)

क्रमांक सनिइ/कक्ष-१/संनोरद/कलम २१/३६२८/सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ मधील तरतूदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अनिल द. खंडागळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, इंदापूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे आदेश देतो की, **गलांडवाडी नंबर २ सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित**, गलांडवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या नावाने नोंदणी क्रमांक पीएनए/आयएआर/एलएफटी/७७९/सन १९८७-८८, दिनांक २४ डिसेंबर १९८७ ने नोंदलेली नोंदणी रद्द करित आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे शिक्क्यासह पारीत करित आहे.

इंदापूर, ३१ मार्च २०१७.

नोंदणी रद्द आदेश (१२०४)

क्रमांक सनिइ/कक्ष-१/संनोरद/कलम २१/३६२५/सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ मधील तरतूदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, अनिल द. खंडागळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, इंदापूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे आदेश देतो की, **राजेंद्र सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित**, बाभुळगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे या नावाने नोंदणी क्रमांक पीएनए/आयएआर/एलएफटी/सन १९८४, दिनांक ०८ मार्च १९८४ ने नोंदलेली नोंदणी रद्द करित आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे शिक्क्यासह पारीत करित आहे.

इंदापूर, ३१ मार्च २०१७.

अधिसूचना (१४२३)

क्रमांक पीएनए/आयएआर/जीएनएल/(ओ)/३३२६/२०१७.--याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, **आषाढी कार्तिकी सहकारी सेवा संस्था मर्यादित**, कळंब, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४) अन्वये नोंदणी पीएनए/आयएआर/जीएनएल/(ओ)/३३२६/सन २०१७, दिनांक २४ एप्रिल २०१७ अन्वये नोंदण्यात आलेली आहे.

उपरनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **"सर्वसाधारण संस्था"** असे असून उपवर्गीकरण **"इतर संस्था"** असे आहे. इंदापूर, २४ एप्रिल २०१७.

अधिसूचना (१४२४)

क्रमांक पीएनए/आयएआर/जीएनएल/(ओ)/३३२९/२०१७.--याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, **शिंदेवाडी आषाढी कार्तिकी सहकारी सेवा संस्था मर्यादित**, शिंदेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४) अन्वये नोंदणी पीएनए/आयएआर/जीएनएल/(ओ)/३३२९/सन २०१७, दिनांक २४ एप्रिल २०१७ अन्वये नोंदण्यात आलेली आहे.

उपरनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **"सर्वसाधारण संस्था"** असे असून उपवर्गीकरण **"इतर संस्था"** असे आहे. इंदापूर, २४ एप्रिल २०१७.

अधिसूचना (१४२५)

क्रमांक पीएनए/आयएआर/जीएनएल/(ओ)/३३२५/२०१७.--याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, **अंथुर्णे आषाढी कार्तिकी सहकारी सेवा संस्था मर्यादित**, अंथुर्णे, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४) अन्वये नोंदणी पीएनए/आयएआर/जीएनएल/(ओ)/३३२५/सन २०१७, दिनांक २४ एप्रिल २०१७ अन्वये नोंदण्यात आलेली आहे.

उपरनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **"सर्वसाधारण संस्था"** असे असून उपवर्गीकरण **"इतर संस्था"** असे आहे. इंदापूर, २४ एप्रिल २०१७.

अधिसूचना (१४२६)

क्रमांक पीएनए/आयएआर/जीएनएल/(ओ)/३३२७/२०१७.--याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, **अकोले आषाढी कार्तिकी सहकारी सेवा संस्था मर्यादित**, अकोले, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४) अन्वये नोंदणी पीएनए/आयएआर/जीएनएल/(ओ)/३३२७/सन २०१७, दिनांक २४ एप्रिल २०१७ अन्वये नोंदण्यात आलेली आहे.

उपरनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **"सर्वसाधारण संस्था"** असे असून उपवर्गीकरण **"इतर संस्था"** असे आहे. इंदापूर, २४ एप्रिल २०१७.

अधिसूचना (१४२७)

क्रमांक पीएनए/आयएआर/जीएनएल/(ओ)/३३३०/२०१७.--याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, **वालचंदनगर आषाढी कार्तिकी सहकारी सेवा संस्था मर्यादित**, शिंदेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र

अधिनियम, क्रमांक २४) अन्वये नोंदणी पीएनए/आयएआर/जीएनएल/(ओ)/३३३०/सन २०१७, दिनांक २४ एप्रिल २०१७ अन्वये नोंदण्यात आलेली आहे.

उपरनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण "सर्वसाधारण संस्था" असे असून उपवर्गीकरण "इतर संस्था" असे आहे. इंदापूर, २४ एप्रिल २०१७.

अधिसूचना (१४२८)

क्रमांक पीएनए/आयएआर/जीएनएल/(ओ)/३३२८/२०१७. -- याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, **कडबनवाडी आषाढी कार्तिकी सहकारी सेवा संस्था मर्यादित**, शिंदेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४) अन्वये नोंदणी पीएनए/आयएआर/जीएनएल/(ओ)/३३२८/सन २०१७, दिनांक २४ एप्रिल २०१७ अन्वये नोंदण्यात आलेली आहे.

उपनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण "सर्वसाधारण संस्था" असे असून उपवर्गीकरण "इतर संस्था" असे आहे.

अनिलकुमार डी. खंडागळे,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,

तालुका इंदापूर, जिल्हा पुणे.

इंदापूर, २४ एप्रिल २०१७.

आदेश (१४००)

क्रमांक सनिमा/कक्ष-२/प्रशा/इतर संस्था/क-१९/तळेफलोरी/१८२५/सन २०१७. -- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०९ (२) व कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, राजेश लव्हेकर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका मावळ (वडगाव), जिल्हा पुणे असा आदेश देतो की, **वॉटर फ्रंट ऑर्गिड कृषी फल उत्पादक सहकारी पतसंस्था मर्यादित**, जांभूळ, तालुका मावळ, जिल्हा पुणे नोंदणी क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/जीएनएल/(ओ)/१३७९/सन २००८, दिनांक १९ मार्च २०१८ या संस्थेच्या विसर्जनाचे कामकाज समाप्त करून उक्त कायद्यातील कलम २१ अन्वये सदर संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे. तसेच या आदेशाच्या दिनांकापासून सदरची संस्था विघटीत झालेली असल्याने तिथे एक व्यक्तीभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व संपुष्टात आल्याचे जाहीर करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझ्या सही शिक्क्याशी दिला असे.

मावळ, ३१ मार्च २०१७.

अधिसूचना (१२०५)

क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३३९२/२०१६-१७/सन २०१६. -- सहायक निबंधक, सहकारी संस्था, मावळ (वडगाव), जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकार **यशवंतनगर प्लस सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ५९, हिस्सा नंबर ९, १०, १६, १९, २०, यशोधाम हॉलजवळ, यशवंतनगर, वराळे तळेगाव-दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३३९२/२०१६-१७/सन

२०१६, दिनांक ०६ एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) अन्वये व त्याखालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण "गृहनिर्माण संस्था" असे असून उपवर्गीकरण "भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था" असे केलेले आहे.

राजेश लव्हेकर,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,

मुळशी (पौड), जिल्हा पुणे.

मावळ (पुणे), ०६ एप्रिल २०१७.

नोंदणीची अधिसूचना (१२४६)

क्रमांक केपीआर/एआरए/आरएसआर/एसआर/१२५१/२०१७-१८/सन २०१७. -- मी, अनिता शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आजरा, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहे की, **दुर्गामाता विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित**, सरंबळवाडी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमा खालील कलम १२ (१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १० (१) अन्वये खाली संस्थेचे वर्गीकरण "साधन संपत्ती संस्था" असे असून उपवर्गीकरण "कर्ज देणाऱ्या साधन संपत्ती संस्था" असे आहे.

अनिता शिंदे,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,

तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर.

आजरा, १२ एप्रिल २०१७.

अधिसूचना (१३४३)

क्रमांक केपीआर/एसआरएल/जीएनएल/४६०६/सन २०१७. -- सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ तहसिल, जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहे, **उत्कर्ष बेरोजगार स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे मधील कलम ९ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ चा नियम क्रमांक २४ अन्वये नोंदविण्यात आली आहे. तिचा नोंदणी क्रमांक केपीआर/एसआरएल/जीएनएल/४६०६/सन २०१७, दिनांक ०८ मार्च २०१७ असा आहे.

उपनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्थेचे अधिनियम, १९६१ मधील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण "सर्वसाधारण संस्था" असे असून उपवर्गीकरण "इतर सेवा संस्था" असे करण्यात आलेले आहे.

जयसिंगपूर, ०८ मार्च २०१७.

अधिसूचना (१३४४)

क्रमांक कक्ष-२/विकास/नियो.वारणा/दानोळी/नोंदणी/अधिसूचना/५७/सन २०१७. -- सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरोळ तहसिल, जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहे, **वारणा विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित**, दानोळी, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, ही संस्था महाराष्ट्र सहकारी

संस्था अधिनियम, १९६० चे मधील कलम ९ व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ चा नियम क्रमांक २४ अन्वये नोंदविण्यात आली आहे. तिचा नोंदणी क्रमांक केपीआर/एसआरएल/आरएसआर(एसआर)/४६०६/सन २०१७, दिनांक १९ एप्रिल २०१७ असा आहे.

उपनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२ (१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्थेचे अधिनियम, १९६१ मधील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण "सर्वसाधारण संस्था" असे असून उपवर्गीकरण "इतर सेवा संस्था" असे करण्यात आलेले आहे.

प्रदिप मालेगाव,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,

शिराळ तहसिल, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर.

जयसिंगपूर, १९ एप्रिल २०१७.

आदेश (१४०१)

क्रमांक सनिमो/अ/येवती-चर्मकारसामुशे/पुनर्जिवन आदेश/७९/सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १९ मधील तरतूदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, जिजाबा पां. गावडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, मोहोळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या आदेशान्वये, **येवती चर्मकार सहकारी सामुदायीक शेती संस्था मर्यादित**, मोहोळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या संस्थेची पुढील अटीस राहून पुनर्रचना करीत आहे. १. सभासदाकडून अनामत रक्कम गोळा करून संस्थेच्या व्यवस्थापनाचा खर्च भागविणे, २. संस्थेकडे असलेली जमीन जास्तीत जास्त सुपीक करून त्यामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढणे, ३. शेतीसाठी लागणारे शेतीपूरक साधने, बी-बीयणे, पाणी नियोजन करणे, ४. शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढून त्यामध्ये शेतीपूरक यंत्रसामग्री विकत घेणे, ५. शासनाकडून इतर जमिनी खंडाने कसण्यास घेणे, ६. संस्थेची आवश्यक कागदपत्रे, खात्याचे कार्यालयास वेळोवेळी सादर करणे तसेच संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहणेसाठी दिनांक २२ मार्च २०१७ रोजीचे विशेष सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक २ अन्वये निवड केलेल्या हंगामी ११ संचालकाच्या नेमणूकीस एक वर्ष कालावधीकरिता मान्यता देण्यात येत आहे. ते खालीलप्रमाणे १. शिवाजी विठ्ठल राजगुरु, २. शहू अर्जून शिंदे, ३. राजाराम अर्जून शिंदे, ४. दत्तात्रय लव्हा कांबळे, ५. जालिंदर मारुती शिंदे, ६. तुकाराम भिकाजी कांबळे, ७. रामचंद्र भिकाजी, कांबळे, ८. प्रभाकर गर्जेर खंदारे, ९. बाबूराव शिवाजी गाडे, १० लतिका भारत शिंदे, ११. सुजाता विष्णू राजगुरु.

सदरचा आदेश माझ्या सही व शिक्क्यानिशी आज दिनांक २४ एप्रिल २०१७ रोजी पारित केला असे.

जिजाबा पां. गावडे,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,

मोहोळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर.

मोहोळ, २४ एप्रिल २०१७.

उपनिबंधक सहकारी संस्था यांजकडून

आदेश (१२१२)

क्रमांक उनिमि/अवसायन/नोंदणी रद्द/४६२०/सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, आदेश देते की, **सर्वोदय स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित**, सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेची येणी/देणी, प्रलंबित

अथवा चालू न्यायालयीन दावे, दृश्य अदृश्य स्वरूपात असलेली येणी/देणी उक्त संस्थेच्या शेवटच्या तत्कालीन संचालक मंडळावर निश्चित करून संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करीत आहे.

सदर आदेशाचे तारखेपासून सदरची संस्था निगमनिकाय असण्याचे बंद होईल व तिचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व कायमचे बंद झाले आहे असे समजणेत येईल. सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे.

मिरज, ३१ मार्च २०१७.

आदेश (१२१३)

क्रमांक उनिमि/अवसायन/नोंदणी रद्द/४६०२/सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, आदेश देते की, **रत्नाकर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेची येणी/देणी, प्रलंबित अथवा चालू न्यायालयीन दावे, दृश्य अदृश्य स्वरूपात असलेली येणी/देणी उक्त संस्थेच्या शेवटच्या तत्कालीन संचालक मंडळावर निश्चित करून संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करीत आहे.

सदर आदेशाचे तारखेपासून सदरची संस्था निगमनिकाय असण्याचे बंद होईल व तिचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व कायमचे बंद झाले आहे असे समजणेत येईल. सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे.

मिरज, ३१ मार्च २०१७.

आदेश (१२१४)

क्रमांक उनिमि/अवसायन/नोंदणी रद्द/४६००/सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, आदेश देते की, **स्वयंमसिद्धा अपंग स्वयंरोजगार सहकारी सेवा संस्था मर्यादित**, सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेची येणी/देणी, प्रलंबित अथवा चालू न्यायालयीन दावे, दृश्य अदृश्य स्वरूपात असलेली येणी/देणी उक्त संस्थेच्या शेवटच्या तत्कालीन संचालक मंडळावर निश्चित करून संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करीत आहे.

सदर आदेशाचे तारखेपासून सदरची संस्था निगमनिकाय असण्याचे बंद होईल व तिचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व कायमचे बंद झाले आहे असे समजणेत येईल. सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे. मिरज, ३१ मार्च २०१७.

आदेश (१२१५)

क्रमांक उनिमि/अवसायन/नोंदणी रद्द/४६१७/सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, आदेश देते की, **आयेशा महिला मॉयनॉरिटी टेक्स्टाईल को-ऑप. सोसायटी लिमिटेड**, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेची

मिरज, ३१ मार्च २०१७.

आदेश (१२२२)

मिरज, ३१ मार्च २०१७.

आदेश (१२२३)

मिरज, ३१ मार्च २०१७.

આદેશ (૧૨૨૪)

मिरज, ३१ मार्च २०१७.

आदेश (१२२५)

मिरज, ३१ मार्च २०१७.

આદેશ (૧૨૨૬)

मिरज, ३१ मार्च २०१७.

आदेश (१२३३)

क्रमांक उनिमि/अवसायन/नॉदणी रद्द/४६०८/सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, आदेश देते की, **श्री. गणेश सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेची येणी/देणी, प्रलंबित अथवा चालू न्यायालयीन दावे, दृश्य अदृश्य स्वरूपात असलेली येणी/देणी उक्त संस्थेच्या शेवटच्या तत्कालीन संचालक मंडळावर निश्चित करून संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करित आहे.

सदर आदेशाचे तारखेपासून सदरची संस्था निगमनिकाय असण्याचे बंद होईल व तिचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व कायमचे बंद झाले आहे असे समजणेत येईल. सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे. मिरज, ३१ मार्च २०१७.

आदेश (१२३४)

क्रमांक उनिमि/अवसायन/नॉदणी रद्द/४६०९/सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, डॉ. प्र. अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, आदेश देते की, **सुमोद को-ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड**, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेची येणी/देणी, प्रलंबित अथवा चालू न्यायालयीन दावे, दृश्य अदृश्य स्वरूपात असलेली येणी/देणी उक्त संस्थेच्या शेवटच्या तत्कालीन संचालक मंडळावर निश्चित करून संस्थेची नोंदणी या आदेशाच्या तारखेपासून रद्द करित आहे.

सदर आदेशाचे तारखेपासून सदरची संस्था निगमनिकाय असण्याचे बंद होईल व तिचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असलेले अस्तित्व कायमचे बंद झाले आहे असे समजणेत येईल. सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे. मिरज, ३१ मार्च २०१७.

अंतिम आदेश (१२११)

वाचले :- या कार्यालयाकडील क्रमांक उनिमि/मध्यंतरीय आदेश/पत संस्था/ सन २०१७, दिनांक ०७ मार्च २०१७ रोजीचा मध्यंतरीय आदेश.

क्रमांक उनिमि/अवसायन/अंतिम आदेश/८८/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. प्र.अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली वर नमूद केलेल्या कारणास्तव **सम्मद ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, नांदे, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेचा उपरोक्त वाचले क्रमांक अन्वये पारित केलेला मध्यंतरीय आदेश या आदेशान्वये कायम करित आहे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) अन्वये श्री. आर. बी. कांबळे, सहायक निबंधक अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांची प्रस्तुत संस्थेवर अवसायक म्हणून नेमणूक करित आहे. त्यांनी स्वतःचा पदभार सांभाळून संस्थेच्या अवसायनाचे कामकाज पाहणेचे आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ११ एप्रिल २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे. मिरज, ११ एप्रिल २०१७.

अंतिम आदेश (१२४५)

वाचले :- या कार्यालयाकडील क्रमांक उनिमि/मध्यंतरीय आदेश/पत संस्था/ सन २०१७, दिनांक २८ फेब्रुवारी २०१७ रोजीचा मध्यंतरीय आदेश.

क्रमांक उनिमि/अवसायन/अंतिम आदेश/४५९५/सन २०१७.- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. प्र.अ. बागल, उपनिबंधक, सहकारी संस्था, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली वर नमूद केलेल्या कारणास्तव **श्रीमती लिलाताई विश्वनाथ पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, नांदे, तालुका मिरज, जिल्हा सांगली या संस्थेचा उपरोक्त वाचले क्रमांक अन्वये पारित केलेला मध्यंतरीय आदेश या आदेशान्वये कायम करित आहे. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१) अन्वये श्री. आर. बी. कांबळे, सहायक निबंधक अधिन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सांगली यांची प्रस्तुत संस्थेवर अवसायक म्हणून नेमणूक करित आहे. त्यांनी स्वतःचा पदभार सांभाळून संस्थेच्या अवसायनाचे कामकाज पाहणेचे आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी पारित केला असे.

डॉ. प्र. अ. बागल,
उपनिबंधक, सहकारी संस्था
मिरज, जिल्हा सांगली.

मिरज, ३१ मार्च २०१७.

अधिसूचना (१२०६)

क्रमांक पीएनए/पीएनए (४)/जीएनएल/(ओ)/१९४१/२०१७-१८/सन २०१७.--उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (४), पुणे यांनी आपल्या अधिकारात **के. के. मार्केट प्रिमायसेस सहकारी संस्था मर्यादित**, सर्व्हे नंबर ४१, ६७४ व ६७५ (पार्ट), बिबवेवाडी आणि सर्व्हे नंबर १९-अ/३-ब, धनकवडी, पुणे-४११ ०४३ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदरची संस्था पुणे महानगरपालिका / एसआरए प्रधिकरण/असि. डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग यांनी मंजूर केलेल्या बांधकाम आरारखड्याप्रमाणे गाळ्यांच्या संख्ये इतक्याच गाळ्यांकरिताच सहकारी संस्था नोंदणी करण्यात येत आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए (४)/जीएनएल/(ओ)/१९४१/२०१७-१८/सन २०१७, दिनांक १७ एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२ (१) अन्वये व त्याखालील नियम १० (१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **"सर्वसाधारण संस्था"** व उपवर्गीकरण **"इतर सर्वसाधारण संस्था"** असे केलेले आहे.

शाहूराज हिरे,
उपनिबंधक, सहकारी संस्था
पुणे शहर (४), पुणे.

पुणे, १७ एप्रिल २०१७.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांजकडून**आदेश (१२०२)**

क्रमांक जिउनिग्रा/कृषी प्रक्रिया/मेगाउकृप्रसं/संस्था नोंदणी रद्द/१०९१०/ सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये, मी, आनंद अ. कटके, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे (ग्रामीण), **मैत्रेय गहू उत्पादक कृषिमाल**

प्रक्रिया व मार्केटिंग संस्था मर्यादित, आंधळगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे (अवसायनात) नोंदणी क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/(एम)/१०९/सन २००७, दिनांक २० ऑक्टोबर २००७ या संस्थेची नोंदणी या आदेशाने रद्द करित आहे. यापुढे एक व्यक्तीभूत सहकारी संस्था म्हणून या संस्थेचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही.

सदरचा आदेश माझे सही व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी पारित केला आहे.

आनंद अ. कटके,

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था,
पुणे (ग्रामीण), पुणे.

पुणे, ३१ मार्च २०१७.

आदेश (१२०७-१०)

क्रमांक कक्ष-२/पत/बुलढाणा अर्बन/कुरुंदवाडी धन्वंतरी पतसंस्था/विलीन/१०६६१/सन २०१७.-- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १७ (१) अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार, मी, अरुण काकडे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर, **कुरुंदवाड धन्वंतरी नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, कुरुंदवाड, तालुका शिरूर, जिल्हा कोल्हापूर जिचा नोंदणी क्रमांक केपीआर/एसआरएल/आरएसआर/(सीआर)/१९६०/१९४-९५/सन १९९५, असा आहे. या संस्थेची संपूर्ण देयता व मालमत्ता व हक्क **बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड**, बुलढाणा (मल्टीस्टेट) जिचा नोंदणी क्रमांक मल्टीस्टेट र.नं. २६७ असा आहे या पतसंस्थेत दोन्ही संस्थेच्या सर्व संबंधितांना खालील अटी व शर्तीस अधिन राहून (ज्या या आदेशाचा भाग असतील) विलीन करून हस्तांतरित करित आहे. उक्त अधिनियमाचे कलम १७ (२) मधील तरतुदीनुसार, अशावेळी निरनिराळ्या हस्तांतरणाचे दस्तऐवजाच्या भारतीय नोंदणी अधिनियम, १९०८ किंवा संपत्ती हस्तांतर अधिनियम, १८८२ च्या तरतुदी गैर लागू असल्याने त्या जरूरी ठरणार नाहीत.

वरील प्रमाणे विलीनीकरणाची प्रक्रिया ९० दिवसांच्या आत पूर्ण करून तसा अहवाल या कार्यालयास **बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड**, बुलढाणा (मल्टीस्टेट) या संस्थेने सादर करावा.

कुरुंदवाड धन्वंतरी नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, कुरुंदवाड, तालुका शिरूर, जिल्हा कोल्हापूर या पतसंस्थेचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ नुसार अलहिदा स्वतंत्र आदेशाने नोंदणी रद्द करणेत येत आहे.

अटी व शर्ती :

१. सभास, शेअर्स, लाभांश : रक्कम रुपये ६,०१,६७०/-

(अ) कुरुंदवाड धन्वंतरी अर्बन या पतसंस्थेचे लाभांश पात्र अ वर्ग सभासदांचे सर्व हक्क व सभासदत्व हस्तांतरण दिनांकापासून संपुष्टात येईल. ज्या सभासदांनी कर्ज घेतले असेल अशा सभासदांना नाममात्र सभासद करण्यात येईल.

(ब) भाग भांडवल पोटी जमा असलेली सभासदांच्या भाग रकमेचा मूल्य इरोजनपोटी शून्य झालेले आहे.

२. निधी :

राखीव निधी	: रुपये ७,२५,५५३.७०
बुडित / संशयित निधी	: रुपये ९,६४,३७१.४२
धर्मादास निधी	: रुपये २४,७२३.०३
इमारत निधी	: रुपये १३,८८,३५०.२२
	रुपये ३०,९७,९७८.३७

(अ) संस्थेकडे दिनांक ३० नोव्हेंबर २०१६ अखेर विविध प्रकारचे एकूण रुपये ३०,९७,९७८.३७ चे निधी जमा आहेत. मात्र निधीपोटी संस्थेने केडीसीसी बँकेत केवळ रुपये ६,२९,२९९/- ची गुंतवणूक केलेली आहे. उर्वरित निधीची बँकेत गुंतवणूक केली नसल्याने सदर निधी ग्राह्य धरता येत नाही निधीची रक्कम येणे व मालमत्तेवरील झीज (Erosion) म्हणून गोठवण्यात येईल.

२. ठेवी :

ठेवी	: --
बचत ठेवी	: रुपये ३,३३९,७८५
मुदत ठेवी	: रुपये ४०,१३,१९६
दाम दुप्पट ठेवी	: रुपये २,९७,९७८
	रुपये ४६,५०,९५९

(अ) संस्थेकडे दिनांक ३० नोव्हेंबर २०१६ अखेर जमा असलेल्या ठेवीदारांचे ३५ टक्के म्हणजेच रुपये १६,२७,८३६/- (Erosion) करावे लागणार आहे.

(ब) संस्थेचा सध्या असलेला संचित तोटा आणि कर्जाची वाढती थकबाकी विचारात घेत कर्ज वसुलीच्या प्रमाणात ठेवीदारांना समान प्रमाणपत्र ठेवीची मुदल रक्कम टप्पाटप्प्याने जास्तीत जास्त ६५ टक्के पर्यंत म्हणजेच रुपये ३०,२३,१२३/- परत केली जाईल.

(क) संस्थेचा असलेला संचित तोटा तसेच संभाव्य तोटा व कर्ज थकबाकीचे वाढलेले प्रमाण लक्षात घेता ठेवी वरील व्याजाचे रकमेचे पूर्णपणे (Erosion) करावे लागणार आहे.

(ड) संपूर्ण कर्ज वसुली झाल्यानंतर ठेवीदारांच्या उर्वरित ठेवी व ठेवीवरील व्याज देण्याबाबत विचार करण्यात येईल.

४. इतर देण व येणी :

शिक्षण निधी	: रुपये ५,०००
सरचार्ज	: रुपये ३१,५३७

इतर कायदेशीर वैधानिक देणी (शिक्षण निधी व सरचार्ज) या रकमा देण्यासाठी अपेक्षित तरतूद करून त्या त्या वेळी रक्कम न भरल्यामुळे काही रक्कम दंडासह भराव्या लागणार आहे परिणामी खर्च अधिक वाढणार आहे.

कुरुंदवाड धन्वंतरी नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या ताळेबंद पत्रकाप्रमाणे सर्व प्रकारची येणी व देणी, त्या संबंधातील सर्व प्रकारचे दस्तऐवज बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीकडे वर्ग करणे आवश्यक आहे.

५. कर्ज :

असुरक्षित कर्ज	: रुपये ८,४२,०९३
तारणी कर्ज	: रुपये ८,६६,९९४
वाहन तारण कर्ज	: रुपये ३,१६,५०२

(अ) कुरुंदवाड धन्वंतरी नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या कर्ज अर्जाची, दस्तऐवजाची, तारण मालमत्तेची, जामिनकी इत्यादींची संपूर्ण तपासणी करून, वसूल होणारी कर्जे व वसुलीसाठी संशयास्पद असणारी कर्जे अशी विभागणी केली असता सर्वच कर्जे वसुलीसाठी संशयास्पद वाटतात.

(ब) त्याच बरोबर कर्जावरील येणे व्याजाइतकी रक्कम वसूल होणार नाही व ती रक्कम वजावट करावी लागेल.

६. कर्ज वसुली :

कुरुंदवाड धन्वंतरी नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था या संस्थेने सर्व थकीत कर्जदारांविरुद्ध महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा, १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दाखले प्राप्त केलेले आहेत. आज आखेर एकूण २० कर्ज थकबाकीदारांविरुद्ध वसुली दाखल दप्तरा आहेत. तसेच महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा १९६० चे कलम ९१ अन्वये एकूण ११ कर्ज थकबाकीदारांविरुद्ध सहकार न्यायालया-कडून न्याय निवाडे प्राप्त केलेले आहेत. धन्वंतरी पतसंस्थेतील सभासदांच्या कर्जवसुली संदर्भातील सर्व कारवाई फाईल्स, दावे, निवाडे, आदेश, मूळ दस्तऐवज इत्यादी बुलढाणा अर्बनकडे हस्तांतरीत करणे आवश्यक आहे. कर्जाची १०० टक्के वसुली होईपर्यंत संस्थेचे सर्व कर्मचारी, अधिकारी, आजी-माजी संचालक इत्यादींनी बुलढाणा अर्बन संस्थेला सहकार्य करणे आवश्यक आहे.

७. येणे-देणे रकमेतील दुरावा :

येणे-देणे रकमेमध्ये काही पुरावा / फरक असल्यास अथवा भविष्यात निर्दर्शनास आल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी कुरुंदवाड धन्वंतरी पतसंस्थेच्या संचालक मंडळ / अधिकारी / कर्मचारी यांची राहिल. अशा रकमेमधील दुरावा / फरक भरणा करणेबाबतचे हमीपत्र स्टॅप पेपरवर देणे आवश्यक आहे.

८. कार्यालय जागा / मालमत्ता :

- कुरुंदवाड धन्वंतरी नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेची स्व मालकीची कार्यालयाची जागा मूळ दस्त ऐवजासह बुलढाणा अर्बनच्या नावे हस्तांतरण करून देणे आवश्यक आहे. लाईट मिटर बुलढाणा अर्बनचे नावे वर्ग करावे लागले.
- विलीनीकरणाच्या तारखेस कुरुंदवाड धन्वंतरी नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेने सर्व स्थावर व जंगम मालमत्तेची नोंद नगरपालिका इत्यादी प्राधिकृत ठिकाणी बुलढाणा अर्बनच्या नावे करून देणे आवश्यक आहे.
- संस्थेच्या स्वमालकीच्या मिळकतीचे (स्थावर व जंगम मालमत्ता) पुर्नमुल्यांकन करून त्याची किंमत रुपये २० लाख अशी ग्राह्य धरण्यात आली आहे. विलीनीकरणाच्या वेळी लिक्वीड फंडस रुपये ०८.४० लाख आहे व रक्कम रुपये २.०० लाख इतके जागा भाडेपोटी द्यावयाचे आहे. निधीच्या रक्कमेची गुंतवणूक स्वतंत्ररित्या बँकेत नसल्याने सदर निधी ग्राह्य धरता येत नाही. निधीची रक्कम येणी व मालमत्तेवरील झिज (Erosion) म्हणून गोठवण्यात येईल.

९. रोज व बँकेतील शिल्लक / गुंतवणूक :

- दिनांक ३० नोव्हेंबर २०१६ अखेर कुरुंदवाड धन्वंतरी नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडे रोख शिल्लक रुपये १६९४.२० व बँकेतील शिल्लक रुपये २,०६,१८४.२८ इतकी आहे. पैकी कोल्हापूर डी.सी.सी. बँक चालू खात्यात रुपये ६५,९२६.२९ फेडरल बँक चालू खात्यात रुपये ६५,९२६.२९ फेडरल बँक चालू खात्यात रुपये १०,३१५/- व बुलढाणा अर्बन शाखा कुरुंदवाड कडील बचत खात्यात रुपये १,२९,९४३/- इतकी रक्कम शिल्लक आहे.
- गुंतवणूक : कुरुंदवाड धन्वंतरी नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्थेने केडीसीसी बँकेत विना परतीची ठेव रक्कम रुपये ६,२९,२९९/- ची गुंतवणूक केलेली आहे. तसेच संस्थेने महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे रक्कम रुपये १,०००/- तसेच जिल्हा फेडरेशनचे रक्कम रुपये १,०००/- चे शेअर्स घेतलेले आहेत. कुरुंदवाड पतसंस्थेकडील रोख शिल्लक व बँक खाती व गुंतवणूक रक्कम बुलढाणा अर्बनकडे वर्ग करावीत.

१०. कर्मचारी

कुरुंदवाड धन्वंतरी नागरी बिगरशेती सहकारी पतसंस्था लिमिटेड, कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या पतसंस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांना बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बुलढाणा (मल्टीस्टेट) या पतसंस्थेमध्ये सेवेत समाविष्ट करून घेतले जाईल मात्र बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बुलढाणा (मल्टीस्टेट) या पतसंस्थेच्या कर्मचारी नियमावली व अटीनुसार नव्याने नेमणूक केली जाईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३० मार्च २०१७ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिला आहे.

अरुण काकडे,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३० मार्च २०१७.

हस्तांतरण प्रमाणपत्र (१४०२)

क्रमांक ४३१/सन २०१७.-- प्रमुख न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय, सोलापूर, कार्यभाराचे हस्तांतरण ज्या अन्वये केले तो आदेश मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे ई-मेल पत्र दिनांक ५ एप्रिल २०१७ व जिल्हा न्यायालय, सोलापूर यांचे पत्र क्रमांक प्रशा/ब-२३/७६३/२०१७, दिनांक ३० जानेवारी २०१७. हस्तांतरित केलेल स्थायी अग्रीम रुपये ३,३५९/

पदमुक्त अधिकारी

श्री. के. जी. जोशी, प्रभारी प्रमुख न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, सोलापूर व जिल्हा न्यायाधीश-३, सोलापूर.

पदमोचक अधिकारी

श्री. एस. एन. रुकमे, प्रमुख न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, सोलापूर सोलापूर, २७ एप्रिल २०१७.

हस्तांतरण प्रमाणपत्र (१४०३)

क्रमांक ३७९/सन २०१७.-- प्रमुख न्यायाधीश कौटुंबिक न्यायालय, सोलापूर, कार्यभाराचे हस्तांतरण ज्या अन्वये केले तो आदेश, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे ई-मेल पत्र दिनांक ५ एप्रिल २०१७ व जिल्हा न्यायालय, सोलापूर यांचे पत्र क्रमांक प्रशा/ब-२३/७६३/२०१७, दिनांक ३० जानेवारी २०१७. हस्तांतरित केलेल स्थायी अग्रीम रुपये ३,३५९/

पदमुक्त अधिकारी

श्री. एस. एन. रुकमे,

दिनांक १० एप्रिल २०१७ ते २६ एप्रिल २०१७ (दिनांक ०७ एप्रिल २०१७ चेक कार्यालयीन वेळेनंतर ते दिनांक २७ एप्रिल २०१७ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत)

पदमोचक अधिकारी

श्री. के. जी. जोशी, जिल्हा न्यायाधीश-३, सोलापूर

दुर्वाचनिय,

प्रमुख न्यायाधीश,

कौटुंबिक न्यायालय, सोलापूर.

सोलापूर, २७ एप्रिल २०१७.

By Principal District Judge, Solapur

Order (R-1442)

No. Adm/B-23/3584/2017.- 02 (Two) days Earned Leave *i.e.* from 3rd May 2017 to 4th May 2017 alongwith permission to leave from 3rd May 2017 to B.O.H. 5th May 2017 is granted to Shri. S. J. Bondre, 2nd Joint Civil Judge, Junior Division, and Judicial Magistrate, First Class, Sangola on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. S. J. Bondre would have continued to officiate by 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangola had he not proceed on leave.

During the absence of Shri. S. J. Bondre charge of the Court 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangola is kept with Shri. R. B. Khandare, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangola.

Solapur, 28th April 2017.

Order (R-1443)

Read :-1) District Court, Solapur Order No. Adm/B-23/3432/2017, Dated 25th April 2017.

No. Adm/B-23/3576/2017.- Unavailed Earned Leave 3 days *i.e.* from 27th April 2017 to 29th April 2017 which is already granted to Shri. R. S. Sarkale, 2nd Joint Civil Judge, Senior Division, and Additional Court Judicial Magistrate, First Class, Solapur as per order referred at Sr. No. 1 is hereby cancelled.

Solapur, 28th April 2017.

Order (R-1446)

No. Adm/B-23/2800/2017.- 4 (Four) days Earned Leave *i.e.* from 10th April 2017 to 13th April 2017 with prefixing holiday on 9th April 2017, alongwith permission to leave headquarter *i.e.* from after completion of Lok-Adalat on 8th April 2017 to 13th April 2017, is granted to Smt. P. D. More, 3rd Joint Civil Judge, Senior Division, and Additional Court Judicial Magistrate, Solapur on private ground.

Certified under note 2 below, Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. P. D. More would have continued to officiate by 3rd Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur had she not proceed on leave.

During the absence of Smt. P. D. More charge of the Court 3rd Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur is kept with Smt. V. P. Patil, 4th Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur.

Solapur, 6th April 2017.

Order (R-1447)

No. Adm/B-23/2763/2017.- 03 (Three) days Earned Leave *i.e.* from 5th April 2017 to 7th April 2017 with prefixing holiday on 4th April 2017, alongwith permission to leave headquarter from 3rd April 2017 A.O.H. to 8th April 2017 B.O.H. is granted to Shri. A. S. Pratinidhi, District Judge-2 and Additional Sessions Judge, Barshi on private ground.

Certified under note 2 below, Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. A. S. Pratinidhi would have continued to officiate by District Judge-2 and Additional Sessions Judge, Barshi had he not proceed on leave.

During the absence of Shri. A. S. Pratinidhi charge of the Court District Judge-2 and Additional Sessions Judge, Barshi is kept with Shri. B. S. Mahajan, District Judge-2 and Additional Sessions Judge, Barshi.

Solapur, 5th April 2017.

Order (R-1448)

No. Adm/B-23/2764/2017.- 03 (Three) days Earned Leave *i.e.* from 5th April 2017 to 7th April 2017 with prefixing holiday on 4th April 2017, alongwith permission to leave headquarter from 3rd April 2017 A.O.H. to 13th April 2017, is granted to Smt. S. S. Pansare, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. S. S. Pansare would have continued to officiate by 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had she not proceed on leave.

During the absence of Smt. S. S. Pansare charge of the Court 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept with Smt. S. S. Jadhav, 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 5th April 2017.

Order (R-1449)

No. Adm/B-23/2778/2017.- 05 (Five) days Earned Leave *i.e.* from 17th April 2017 to 21st April 2017 with prefixing holiday on 16th April 2017 and suffixing holidays on 22nd April 2017 and 23rd April 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 15th April 2017 to B.O.H. on 24th April 2017 is granted to Shri. S. R. Ugale, District Judge-1 and Additional Sessions Judge, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. S. R. Ugale would have continued to officiate by District Judge-1 and Additional Sessions Judge, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. S. R. Ugale charge of the Court District Judge-1 and Additional Sessions Judge, Solapur is kept with Shri. V. Y. Jadhav, District Judge-1 and Additional Sessions Judge, Solapur.

Solapur, 5th April 2017.

Order (R-1450)

No. Adm/B-23/2777/2017.- 4 (Four) days Earned Leave *i.e.* from 10th April 2017 to 13th April 2017 with prefixing holiday on 9th April 2017 and suffixing holiday on 14th April 2017, alongwith permission to leave headquarter from after completion of Lok-Adalat on 8th April 2017 B.O.H. on 15th April 2017, is granted to Shri. S. T. Tripathi, Joint Civil Judge, Senior Division, and Additional Court Judicial Magistrate, Solapur on private ground.

Certified under note 2 below, Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. S. T. Tripathi would have continued to officiate by Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. S. T. Tripathi charge of the Court Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur is kept with Shri. R. S. Sarkale, 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur.

Solapur, 3rd April 2017.

Order (R-1451)

No. Adm/B-23/2642/2017.- 03 (Three) days Earned Leave *i.e.* from 5th April 2017 to 7th April 2017 with prefixing holiday on 4th April 2017 and suffixing holidays on 8th April 2017 and 9th April 2017 with permission to leave headquarter from

3rd April 2017 A.O.H. to 10th April 2017 B.O.H. is granted to Shri. K. K. Ghule, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. K. K. Ghule would have continued to officiate by 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. K. K. Ghule charge of the Court 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept with Shri. A. R. Shendage, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 31st March 2017.

Order (R-1452)

No. Adm/B-23/2743/2017.-*Ex-post-facto* sanction is hereby accorded for grant of Commuted Leave for 4 (Four) days *i.e.* from 20th March 2017 to 23rd March 2017 on the ground of illhealth to Shri. B. S. Mahajan, District Judge-1 and Additional Sessions Judge, Barshi.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. B. S. Mahajan would have continued to officiate by District Judge-1 and Additional Sessions Judge, Barshi had he not proceed on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court District Judge-1 and Additional Sessions Judge, Barshi during the above period by Shri. S. R. Ugale, District Judge-1 and Additional Sessions Judge, Solapur is hereby accorded.

Solapur, 1st April 2017.

Order (R-1453)

No. Adm/B-23/2872/2017.- 2 (Two) days Earned Leave *i.e.* from 10th April 2017 to 11th April 2017 with prefixing holiday on 9th April 2017 alongwith permission to leave headquarter from after completion of Lok-Adalat on 8th April 2017 to B.O.H. on 12th April 2017 is granted to Shri. A. R. Kolhapure, 8th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. A. R. Kolhapure would have continued to officiate by 8th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. A. R. Kolhapure charge of the Court 8th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept with Shri. P. M. Bidada, 9th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 7th April 2017.

Order (R-1350)

No. Adm/B-23/3283/2017.—*Ex-post-facto* sanction is hereby accorded for grant of Commuted Leave fro 4 (Four) days *i.e.* from 24th March 2017 to 27th March 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 23rd March 2017 B.O.H. on 29th March 2017, on the ground of ill-health to Smt. R. K. Shaikh, *Ad-hoc* District Judge-1 and Assistant Sessions Judge, Pandharpur.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. R. K. Shaikh would have continued to officiate by *Ad-hoc* District Judge-1 and Assistant Sessions Judge, Pandharpur had she not proceed on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court *Ad-hoc* District Judge-1 and Assistant Sessions Judge, Pandharpur during the above period by Shri. R. R. Patare, *Ad-hoc* District Judge-2 and Assistant Sessions Judge, Pandharpur is hereby accorded.

Solapur, 20th April 2017.

Order (R-1351)

No. Adm/B-23/3284/2017.—*Ex-post-facto* sanction is hereby accorded for grant of Commuted Leave fro 2 (Two) days *i.e.* from 29th March 2017 to 30th March 2017, on the ground of ill-health to Smt. R. K. Shaikh, *Ad-hoc* District Judge-1 and Assistant Sessions Judge, Pandharpur.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. R. K. Shaikh would have continued to officiate by *Ad-hoc* District Judge-1 and Assistant Sessions Judge, Pandharpur had she not proceed on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court *Ad-hoc* District Judge-1 and Assistant Sessions Judge, Pandharpur during the above period by Shri. R. R. Patare, *Ad-hoc* District Judge-2 and Assistant Sessions Judge, Pandharpur is hereby accorded.

Solapur, 20th April 2017.

Order (R-1347)

No. Adm/B-23/3381/2017.— 2 (Two) days Earned Leave *i.e.* from 20th April 2017 to 21st April 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 19th April 2017 is granted to Shri. K. K. Ghule, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. K. K. Ghule would have continued to officiate by 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. K. K. Ghule charge of the Court 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept with Shri. A. R. Shendage, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 20th April 2017.

Order (R-1344)

No. Adm/B-23/3380/2017.—*Ex-post-facto* sanction is hereby accorded for grant of Commuted Leave fro 2 (Two) days *i.e.* on 17th April 2017 to 18th April 2017, on the ground of ill-health to Shri. V. N. Thakur, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, (Proh), Solapur.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. V. N. Thakur would have continued to officiate by 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, (Proh), Solapur had he not proceed on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, (Proh), Solapur during the above period by Shri. K. K. Ghule, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is hereby accorded.

Solapur, 20th April 2017.

Order (R-1349)

No. Adm/B-23/3383/2017.— 11 (Eleven) days Earned Leave *i.e.* from 2nd May 2017 to 12th May 2017 with prefixing holiday on 30th April 2017, 1st May 2017 and suffixing holiday on 13th May 2017, 14th May 2017 alongwith permission to leave headquarter from 2nd May 2017 to 14th May 2017

is granted to Shri. P. R. Deshmukh, District Judge-1 and Additional Sessions Judge, Pandharpur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. P. R. Deshmukh would have continued to officiate by District Judge-1 and Additional Sessions Judge, Pandharpur had he not proceed on leave.

During the absence of Shri. P. R. Deshmukh charge of the Court District Judge-1 and Additional Sessions Judge, Pandharpur is kept with Shri. U. M. Mudholkar, District Judge-1 and Additional Sessions Judge, Pandharpur.

Solapur, 24th April 2017.

Order (R-1458)

No. Adm/B-23/3442/2017.- 5 (Five) days Earned Leave *i.e.* from 24th April 2017 to 28th April 2017 alongwith permission to leave headquarter from 24th April 2017 to B.O.H. on 29th April 2017 is granted to Shri. P. B. More, Civil Judge, Senior Division, Solapur on private ground.

Certified under note 2 below, Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. P. B. More would have continued to officiate by Civil Judge, Senior Division, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. P. B. More charge of the Court Civil Judge, Senior Division, Solapur is kept with Shri. S. T. Tripathi, Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur.

Solapur, 25th April 2017.

Order (R-1459)

No. Adm/B-23/3441/2017.- 4 (Four) days Earned Leave *i.e.* from 25th April 2017 to 28th April 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 24th April 2017 to B.O.H. on 29th April 2017 is granted to Shri. K. K. Ghule, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. K. K. Ghule would have continued to officiate by 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. K. K. Ghule charge of the Court 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept with Smt. S. S. Jadhav, 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 25th April 2017.

Order (R-1460)

No. Adm/B-23/3433/2017.- 2 (Two) days Earned Leave *i.e.* from 24th April 2017 and 25th April 2017 with prefixing holiday on 23rd April 2017 alongwith permission to leave headquarter from 22nd April 2017 to B.O.H. on 26th April 2017 is granted to Smt. M. B. Patwari, Chief Judicial Magistrate, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. M. B. Patwari would have continued to officiate by Chief Judicial Magistrate, Solapur had she not proceed on leave.

During the absence of Smt. M. B. Patwari charge of the Court Chief Judicial Magistrate, Solapur is kept with Shri. R. S. Sarkale, 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur.

Solapur, 25th April 2017.

Order (R-1461)

No. Adm/B-23/3432/2017.- 3 (Three) days Earned Leave *i.e.* from 27th April 2017 and 1st May 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 26th April 2017 to B.O.H. on 2nd May 2017 is granted to Shri. R. S. Sarkale, 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. R. S. Sarkale would have continued to officiate by 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. R. S. Sarkale charge of the Court 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur is kept with Smt. P. D. More, 3rd Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur.

Solapur, 25th April 2017.

Order (R-1463)

No. Adm/B-23/3381/2017.- 3 (Three) days Earned Leave *i.e.* from 26th April 2017 to 28th April 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 25th April 2017 to B.O.H. on 29th April 2017 is granted to Shri. A. R. Shendage, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. A. R. Shendage would have continued to officiate by 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. A. R. Shendage charge of the Court 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept with Shri. A. R. Kalhapure, 8th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 26th April 2017.

Order (R-1464)

Read :-1) District Court, Solapur Order No. Adm/B-23/3441/2017, Dated 25th April 2017.

2) District Court, Solapur Order No. Adm/B-23/3443/2017, Dated 25th April 2017.

No. Adm/B-23/3485/2017.- As per order referred at Sr. No. 1, 04 (Four) days Earned Leave *i.e.* from 25th April 2017 to 28th April 2017 is already granted to Shri. K. K. Ghule, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur. During the above period charge of the Court of 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is hereby kept with Shri. A. R. Kalhapure, 8th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur instead of Smt. S. S. Jadhav, 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

As per order referred at Sr. No. 2, 04 (Four) days Earned Leave *i.e.* from 25th April 2017 to 28th April 2017 is already granted to Smt. S. S. Pansare, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur. During the above period charge of the Court of 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is hereby kept with Shri. A. R. Kalhapure, 8th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur instead of Smt. S. S. Jadhav, 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

All the concerned to take note of the change and act accordingly.

Solapur, 26th April 2017.

Order (R-1465)

No. Adm/B-23/3443/2017.- 4 (Four) days Earned Leave *i.e.* from 25th April 2017 to 28th April 2017

alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 24th April 2017 to B.O.H. on 29th April 2017 is granted to Smt. S. S. Pansare, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. S. S. Pansare would have continued to officiate by 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Smt. S. S. Pansare charge of the Court 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept with Smt. S. S. Jadhav, 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur. Solapur, 25th April 2017.

Order (R-1494)

No. Adm/B-23/3619/2017.- 2 (Two) days Earned Leave *i.e.* from 5th May 2017 to 6th May 2017 was sufficing holiday on 7th May 2017, alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 4th May 2017 to B.O.H. on 8th May 2017 is granted to Shri. B. D. Pandit, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Karmala on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. B. D. Pandit would have continued to officiate by Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. B. D. Pandit charge of the Court Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept with Shri. M. D. Joshi, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Karmala. Solapur, 3rd May 2017.

Order (R-1495)

No. Adm/B-23/3620/2017.- 2 (Two) days Earned Leave *i.e.* from 8th May 2017 to 9th May 2017 with prefixing holiday on 7th May 2017 and sufficing holiday on 10th May 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 6th May 2017 to B.O.H. on 11th May 2017 is granted to Shri. V. Y. Jadhav, District Judge-2 and Additional Sessions Junde, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. V. Y. Jadhav would have continued to officiate

by District Judge-2 and Additional Sessions Judge, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. V. Y. Jadhav charge of the Court District Judge-2 and Additional Sessions Judge, Solapur is kept with Shri. K. G. Joshi, District Judge-3 and Additional Sessions Judge, Solapur

Solapur, 3rd May 2017.

Order (R-1496)

No. Adm/B-23/3626/2017.- 3 (Three) days Earned Leave *i.e.* from 2nd May 2017 to 4th May 2017 was sufficing holidays on 30th April 2017 and 1st May 2017, alongwith permission to leave headquarter from 30th May 2017 to B.O.H. on 5th May 2017 is granted to Shri. S. K. Khan, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Barshi on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. S. K. Khan would have continued to officiate by Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Barshi had he not proceed on leave.

During the absence of Shri. S. K. Khan charge of the Court Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Barshi is kept with Sou. J. R. Raut, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Barshi. Solapur, 29th April 2017.

Order (R-1352)

No. Adm/B-23/3392/2017.- 5 (Five) days Earned Leave *i.e.* from 15th May 2017 to 19th May 2017 was prefixing holidays on 13th May 2017 and 14th May 2017, alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 12th May 2017 to B.O.H. on 20th May 2017 is granted to Smt. S. S. Mane, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. S. S. Mane would have continued to officiate by Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had she not proceed on leave.

During the above period charge of the Court Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept as follows :

Sr. No.	Period	Incharge J. O.
1)	13th May 2017 and 14th May 2017	Shri. P. V. Kapadiya, 12th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.
2)	15th May 2017 to 19th May 2017	Smt. S. M. Joshi, 10th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 24th April 2017.

Order (R-1590)

No. Adm/B-23/3835/2017.-*Ex-post-facto* sanction is hereby accorded for grant of Commuted Leave for 5 (Five) days *i.e.* on 4th May 2017 to 8th May 2017, on private ground to Shri. P. R. Choudari, *Ad-hoc* District Judge-3 and Assistant Sessions Judge, Solapur.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. P. R. Choudari would have continued to officiate by *Ad-hoc* District Judge-3 and Assistant Sessions Judge, Solapur had he not proceed on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court of *Ad-hoc* District Judge-3 and Assistant Sessions Judge, Solapur during the above period by Shri. S. M. Patil, *Ad-hoc* District Judge-2 and Assistant Sessions Judge, Solapur is hereby accorded.

Solapur, 12th May 2017.

Order (R-1591)

No. Adm/B-23/3831/2017.-*Ex-post-facto* sanction for holding additional charge of the Court of District Judge-2 and Additional Sessions Judge, Solapur during the above period by Shri. D. K. Anbhule, District Judge-3 and Additional Sessions Judge, Solapur is hereby according.

Solapur, 11th May 2017.

Order (R-1592)

No. Adm/B-23/3793/2017.-*Ex-post-facto* sanction is hereby accorded for grant of Commuted Leave for 3 (Three) days *i.e.* on 8th May 2017 to 10th May 2017, on the ground of ill-health to Shri. P. B. More, Civil Judge, Senior Division, Solapur.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. P. B. More would have continued to officiate by Civil Judge, Senior Division, Solapur had he not proceed on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court of Civil Judge, Senior Division, Solapur during the above period by Shri. S. T. Tripathi, Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur is hereby accorded.

Solapur, 11th May 2017.

Order (R-1593)

No. Adm/B-23/3684/2017.- 2 (Two) days Eamed Leave *i.e.* from 8th May 2017 to 9th May 2017 alongwith prefixing holiday on 10th May 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 6th May 2017 to B.O.H. on 11th May 2017 is granted to Shri. D. V. Kute, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, (Mun.), Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. D. V. Kute would have continued to officiate by Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, (Mun.), Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. D. V. Kute charge of the Court of Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, (Mun.), Solapur is kept with Smt. S. S. Mane, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 5th May 2017.

Order (R-1594)

No. Adm/B-23/3726/2017.- 2 (Two) days Eamed Leave *i.e.* from 8th May 2017 to 9th May 2017 with prefixing holiday on 7th May 2017 and suffixing holiday on 10th May 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 6th May 2017 to B.O.H. on 11th May 2017 is granted to Shri. B. S. Sankpal, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Barshi on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. B. S. Sankpal would have continued to officiate by 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Barshi had he not proceed on leave.

During the absence of Shri. B. S. Sankpal charge of the Court of 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Barshi is kept with Smt. J. R. Raut, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Barshi. Solapur, 6th May 2017.

Order (R-1595)

No. Adm/B-23/3725/2017.- 2 (Two) days Eamed Leave *i.e.* from 8th May 2017 to 9th May 2017 with prefixing holiday on 7th May 2017 and suffixing holiday on 10th May 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 6th May 2017 to B.O.H. on 11th May 2017 is granted to Shri. S. M. Gourgund, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. S. M. Gourgund would have continued to officiate by 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur had he not proceed on leave.

During the absence of Shri. S. M. Gourgund charge of the Court of 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur is kept with Shri. S. S. Aradwad, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur.

Solapur, 6th May 2017.

Order (R-1596)

No. Adm/B-23/3724/2017.-*Ex-post-facto* sanction is hereby accorded for grant of Commuted Leave for 8 (Eight) days *i.e.* on 28th April 2017 to 5th April 2017, on the ground ill-health to Smt. R. K. Shaikh, *Ad-hoc* District Judge-1 and Assistant Sessions Judge, Pandharpur.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. R. K. Shaikh would have continued to officiate by *Ad-hoc* District Judge-1 and Assistant Sessions Judge, Pandharpur had he not proceed on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court of *Ad-hoc* District Judge-1 and Assistant Sessions Judge, Pandharpur during the above period by Shri. R. R. Patore, *Ad-hoc* District Judge-2 and Assistant Sessions Judge, Pandharpur is hereby accorded.

Solapur, 6th May 2017.

Order (R-1597)

No. Adm/B-23/3722/2017.—*Ex-post-facto* sanction is hereby accorded for grant of Extension of Earned Leave for 1 (One) day *i.e.* on 5th May 2017 alongwith permission to leave headquarter on 5th April 2017, on private ground to Shri. S. T. Tripathi, Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. S. T. Tripathi would have continued to officiate by Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur had he not proceed on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court of Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur during the above period by Shri. R. S. Sarkale, 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur is hereby accorded.

Vibha V. Kankanwadi,

Principal District Judge, Solapur.

Solapur, 6th May 2017.

Order (R-1432)

No. Adm/B-23/3156/2017.— 13 (Thirteen) days Earned Leave *i.e.* from 17th April 2017 to 29th April 2017 with prefixing holiday on 16th April 2017 and suffixing holiday on 30th April 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 15th April 2017 to 30th April 2017 is granted to Shri. S. S. Deshmukh, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akkalkot on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. S. S. Deshmukh would have continued to officiate by Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akkalkot had he not proceed on leave.

During the absence of Shri. S. S. Deshmukh charge of the Court of Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akkalkot is kept with Shri. S. N. Gavali, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akkalkot.

Solapur, 6th May 2017.

Order (R-1432)

No. Adm/B-23/3156/2017.— 13 (Thirteen) days Earned Leave *i.e.* from 17th April 2017 to 29th

April 2017 with prefixing holiday on 16th April 2017 and suffixing holiday on 30th April 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 15th April 2017 to 30th April 2017 is granted to Shri. S. S. Deshmukh, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akkalkot on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. S. S. Deshmukh would have continued to officiate by Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akkalkot had he not proceed on leave.

During the absence of Shri. S. S. Deshmukh charge of the Court of Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akkalkot is kept with Shri. S. N. Gavali, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akkalkot.

Solapur, 6th May 2017.

Order (R-1433)

No. Adm/B-23/3157/2017.— 05 (Five) days Earned Leave *i.e.* from 17th April 2017 to 21st April 2017 with prefixing holiday on 16th April 2017 and suffixing holiday on 22nd April 2017 and 23rd April 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 15th April 2017 to B.O.H. on 24th April 2017 is granted to Shri. A. R. Kalhapure, 8th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. A. R. Kalhapure would have continued to officiate by 8th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. A. R. Kalhapure charge of the Court of 8th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept with Shri. P. M. Bidada, 9th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 15th April 2017.

Order (R-1434)

No. Adm/B-23/3158/2017.— 03 (Three) days Earned Leave *i.e.* from 17th April 2017 to 19th April 2017 with prefixing holiday on 16th April 2017 with permission to leave headquarter from A.O.H.

on 15th April 2017 to B.O.H. on 20th April 2017 is granted to Smt. S. S. Jadhav, 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. S. S. Jadhav would have continued to officiate by 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had she not proceed on leave.

During the absence of Smt. S. S. Jadhav charge of the Court of 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept with Shri. P. M. Bidada, 9th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 15th April 2017.

Order (R-1435)

No. Adm/B-23/3093/2017.- 03 (Three) days Earned Leave *i.e.* from 17th April 2017 to 19th April 2017 alongwith permission to leave head-quarter from A.O.H. on 15th April 2017 to B.O.H. on 20th April 2017 is granted to Shri. D. V. Kute, Civil Judge, Junior Division (Mun.) and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. D. V. Kute would have continued to officiate by Civil Judge, Junior Division (Mun.) and Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. D. V. Kute charge of the Court of Civil Judge, Junior Division (Mun.) and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept with Smt. S. S. Mane, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 12th April 2017.

Order (R-1436)

No. Adm/B-23/3094/2017.- 3 (Three) days Earned Leave *i.e.* from 13th April 2017 to 15th April 2017 was sufficing holiday on 16th April 2017 with permission to leave headquarter from A.O.H. on 12th April 2017 to B.O.H. on 17th April 2017 is granted to Smt. S. S. Pansare, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. S. S. Pansare would have continued to

officiate by 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had she not proceed on leave.

During the above period charge of the Court 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept as follows :

Sr. No.	Period	Incharge J. O.
1)	13th April 2017 and 15th April 2017	Smt. S. S. Jadhav, 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.
2)	16th April 2017	Smt. S. S. Mane, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 12th April 2017.

Order (R-1437)

No. Adm/B-23/3038/2017.-*Ex-post-facto* sanction is hereby accorded for grant of Earned Leave for 2 (Two) day *i.e.* on 6th April 2017 and 7th April 2017 to Shri. N. G. Gosavi, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Madha.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. N. G. Gosavi would have continued to officiate by Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Madha had he not proceed on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court of Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Madha during the above period by Shri. S. N. Godbole, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Madha is hereby accorded.

Solapur, 11th April 2017.

Order (R-1438)

No. Adm/B-23/3037/2017.-Unavalied Earned Leave of 4 (Four) days *i.e.* from 10th April 2017 to 13th April 2017 which already granted to Shri. S. T. Tripathi, Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur is hereby according.

Solapur, 11th April 2017.

Order (R-1439)

No. Adm/B-23/3039/2017.— 03 (Three) days Earned Leave *i.e.* from 13th April 2017 to 15th April 2017 with suffixing holiday on 16th April 2017 with permission to leave headquarter from A.O.H. on 12th April 2017 to B.O.H. on 17th April 2017 is granted to Shri. K. K. Ghule, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. K. K. Ghule would have continued to officiate by 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. K. K. Ghule charge of the 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept with Shri. A. R. Shendage, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

S. R. Ugale,

I/c. Principal District Judge, Solapur.

Solapur, 11th April 2017.

Order (R-1430)

No. Adm/B-23/3227/2017.—*Ex-post-facto* sanction is hereby accorded for grant of Commuted Leave for 2 (Two) days *i.e.* on 15th April 2017 and 16th April 2017, on the ground ill-health to Shri. A. A. Khan, District Judge-1 and Additional Sessions Judge, Malshiras.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. A. A. Khan would have continued to officiate by District Judge-1 and Additional Sessions Judge, Malshiras had he not proceed on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court of District Judge-1 and Additional Sessions Judge, Malshiras during the above period by Shri. U. M. Mudholkar, District Judge-1 and Additional Sessions Judge, Malshiras is hereby accorded.

Solapur, 18th April 2017.

Order (R-1431)

No. Adm/B-23/3183/2017.— 3 (Three) days Earned Leave *i.e.* from 19th April 2017 to 21st April 2017 with suffixing holiday on 22nd April 2017 and 23rd April 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 18th April 2017

to B.O.H. on 24th April 2017 is granted to Shri. S. T. Shinde, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. S. T. Shinde would have continued to officiate by 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur had he not proceed on leave.

During the above period charge of the Court of 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur is kept as follows :

Sr. No.	Period	Incharge J. O.
1)	19th April 2017 to 22nd April 2017	Smt. B. A. Kaduskar, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur.
2)	23rd April 2017	Shri. S. S. Aradwad, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur.

Solapur, 17th April 2017.

Order (R-1440)

No. Adm/B-23/3184/2017.—*Ex-post-facto* sanction is hereby accorded for grant of Earned Leave for 3 (Three) days *i.e.* on 11th April 2017 to 13th April 2017 with suffixing holiday on 14th April 2017 alongwith permission to leave headquarter from 11th April 2017 to 13th April 2017 to Smt. Y. G. Deshmukh, *Ad-hoc* District Judge-2 and Additional Sessions Judge, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. Y. G. Deshmukh would have continued to officiate by *Ad-hoc* District Judge-2 and Additional Sessions Judge, Solapur had she not proceed on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court of *Ad-hoc* District Judge-2 and Additional Sessions Judge, Solapur during the above period by Smt. R. V. Sawant-Waghule, *Ad-hoc* District Judge-2 and Additional Sessions Judge, Solapur is hereby accorded.

V. Y. Jadhav,

I/c. Principal District Judge, Solapur.

Solapur, 17th April 2017.

Order (R-1701)

No. Adm/B-23/4466/2017.- 03 (Three) days Earned Leave *i.e.* from 14th June 2017 to 16th June 2017 is granted to Smt. B. A. Kaduskar, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. B. A. Kaduskar would have continued to officiate by 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur had she not proceed on leave.

During the absence of Smt. B. A. Kaduskar charge of the 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur is kept with Shri. S. G. Sarode, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur.

Solapur, 15th June 2017.

Order (R-1702)

No. Adm/B-23/4502/2017.- 03 (Three) days Earned Leave *i.e.* from 19th June 2017 to 21st June 2017 alongwith prefixing holiday on leave headquarter from A.O.H. on 17th June 2017 to B.O.H. on 22nd June 2017 is granted to Shri. A. A. Kulkarni, Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. A. A. Kulkarni would have continued to officiate by Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. A. A. Kulkarni charge of the Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur is kept with Shri. S. P. Dehmukh, 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Court Judicial Magistrate, Solapur

Solapur, 16th June 2017.

Order (R-1703)

No. Adm/B-23/4542/2017.- 04 (Four) days Earned Leave *i.e.* from 27th June 2017 to 30th June 2017 with prefixing holiday from 24th June 2017 to 26th June 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 23rd June 2017 to B.O.H. on 1st July 2017 is granted to Smt. Y. G. Deshmukh, District Judge-5 and Additional Sessions Junde, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. Y. G. Deshmukh would have continued to officiate by District Judge-5 and Additional Sessions Junde, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Smt. Y. G. Deshmukh charge of the District Judge-5 and Additional Sessions Junde, Solapur is kept with Smt. R. V. Sawant-Waghule, *Ad-hoc* District Judge-5 and Additional Sessions Junde, Solapur

Solapur, 19th June 2017.

Order (R-1704)

No. Adm/B-23/4542/2017.- 03 (Three) days Earned Leave *i.e.* from 21st June 2017 to 23rd June 2017 with suffixing holidays on 24th June 2017 to 26th June 2017, alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 20th June 2017 to B.O.H. on 27th June 2017 is granted to Shri. P. M. Bidada, 10th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. P. M. Bidada would have continued to officiate by 10th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceed on leave.

During the absence of Shri. P. M. Bidada charge of the 10th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept with Shri. P. V. Kapadiya, 13th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 17th June 2017.

Order (R-1705)

No. Adm/B-23/4568/2017.- 02 (Two) days Earned Leave *i.e.* from 20th June 2017 and 21st June 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 19th June 2017 to B.O.H. on 22nd June 2017 is granted to Shri. S. J. Bondre, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangola on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. S. J. Bondre would have continued to officiate by Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangola had he not proceed on leave.

During the absence of Shri. S. J. Bondre charge of the Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangola is kept with Shri. R. B. Khandare, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangola.

Solapur, 19th June 2017.

Order (R-1706)

No. Adm/B-23/4567/2017.— 05 (Five) days Earned Leave *i.e.* from 27th June 2017 to 1st July 2017 with prefixing holidays from 24th June 2017 to 26th June 2017 and suffixing holiday on 2nd July 2017, alongwith permission to leave head-quarter from A.O.H. on 23rd June 2017 to B.O.H. on 3rd June 2017 is granted to Shri. S. B. Shaikh, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Malshiras on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. S. B. Shaikh would have continued to officiate by 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Malshiras had he not proceed on leave.

During the absence of Shri. S. B. Shaikh charge of the 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Malshiras is kept with Smt. M. P. Pardeshi, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Malshiras.

Solapur, 19th June 2017.

Order (R-1707)

No. Adm/B-23/4546/2017.—*Ex-post-facto* sanction is hereby accorded for grant of Commuted Leave for 2 (Two) days *i.e.* on 13th June 2017 and 14th June 2017, on the ground ill-health to Smt. Y. G. Deshmukh, District Judge-5 and Additional Sessions Judge, Solapur.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. Y. G. Deshmukh would have continued to officiate by District Judge-5 and Additional Sessions Judge, Solapur had she not proceed on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court of District Judge-5 and Additional Sessions Judge, Solapur during the above period by the following Judicial Officers, is hereby accorded.

Sr. No.	Period	Incharge J. O.
1) 13th June 2017		Shri. D. K. Anbhule, District Judge-4 and Additional Sessions Judge, Solapur.
2) 14th June 2017		Smt. R. V. Sawant-Waghule, <i>Ad-hoc.</i> District Judge-1 and Additional Sessions Judge, Solapur.

U. B. Hejib,
I/c. Principal District Judge,
Solapur.

Solapur, 19th April 2017.

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश (आर-१४६७)

क्रमांक पीएनए/पीएनए(४)/एचएसजी/(टीसी)/१७९७३/४०३२/२०१६-१७/सन २०१७.—उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर(४), पुणे यांनी आपल्या अधिकारात, **सिन्क्रा डिलाईट सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, स.न. ४८/६/२/२, कोंढवा बु., पुणे ४११ ०४८ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदरची संस्था पुणे महानगर पालिका/एमआरए प्राधिकरण/असि.डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग यांनी मंजूर केलेल्या बांधकाम आराखड्याप्रमाणे गाळ्यांच्या संख्ये इतक्याच गाळ्यांकरिताच सहकारी गृहरचना संस्था नोंदणी करण्यात येत आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(४)/एचएसजी/(टीसी)/१७९७३/२०१६-१७, दिनांक १८ मार्च २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम आहे. व उक्त अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, १८ मार्च २०१७.

आदेश (आर-१४६८)

क्रमांक पीएनए/पीएनए(४)/एचएसजी/(टीसी)/१७९७४/४०३४/२०१६-१७/सन २०१७.—उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर(४), पुणे यांनी आपल्या अधिकारात, **दामोदर अशियाना सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, स.न. ६२/३बी/२, ६२/३बी/१०, कोंढवा बु., पुणे ४११ ०४८ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदरची संस्था पुणे महानगर पालिका/एमआरए प्राधिकरण/असि.डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग यांनी मंजूर केलेल्या बांधकाम आराखड्याप्रमाणे गाळ्यांच्या संख्ये इतक्याच गाळ्यांकरिताच सहकारी गृहरचना संस्था नोंदणी करण्यात येत आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(४)/एचएसजी/(टीसी)/१७९७४/२०१६-१७, दिनांक १८ मार्च २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम आहे. व उक्त

अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

शाहुराज हिरे,
उपनिबंधक, सहकारी संस्था,
पुणे शहर (४), पुणे.

पुणे, १८ मार्च २०१७.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश (आर १४७०)

क्रमांक जिउनिपुणेशहर/ना.बँक/क-१५६/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, बी. टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे या आदेशान्वये या कार्यालयाने पारीत केलेल्या दिनांक ६ एप्रिल २०१७ रोजीच्या आदेशातील अटी व शर्तीमध्ये नमूद केले प्रमाणे संबंधित वसुली अधिकारी श्री. आनंद सुरेश विधाते यांनी कर्ज वसुली करताना सहकार कायदा, कायदा नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये प्रदान केलेले अधिकार या आदेशान्वये रद्द करित आहे.

सिद्धार्थ सहकारी बँक मर्यादित, पुणे (अवसायनात) या संस्थेच्या श्री. आनंद सुरेश विधाते या वसुली अधिकाऱ्यास पुणे, हवेली तालुका व पिंपरी-चिंचवड म.न.पा. पुरते मर्यादित कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७अ नुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार दिनांक १ एप्रिल २०१७ ते दिनांक ३१ मार्च २०१८ या कालावधीकरिता प्रदान करण्यात आलेले अधिकार काढून घेण्यात येत आहेत.

बी. टी. लावंड,
जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, पुणे शहर.

पुणे, ६ मे २०१७.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

अधिसूचना (आर-१७०८)

क्रमांक केपीआर/सीजीडी/पीआरजी/१४०७/२६९/२०१७-१८/सन २०१७. — मी, एस. जी. येजरे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, चंदगड, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करतो की, **नियोजित श्री चंदगड तालुका कृषी प्रक्रिया (संस्करण) सहकारी संस्था मर्यादित**, पाटणे-फाटा, तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, क्रमांक २४) कलम ९(१) अन्वये नोंदविणेत आलेली आहे.

ज्याअर्थी उपरिनिर्दिष्ट कलम १२ (१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६१ मधील नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण प्रक्रिया संस्था असे असून उपवर्गीकरण कृषी प्रक्रिया उत्पादन संस्था असे आहे.

एस. बी. येजरे,
सहायक निबंधक, सहकारी संस्था,
तालुका चंदगड, जिल्हा कोल्हापूर.

कोल्हापूर, ३ जून २०१७.

आदेश (आर १५३३)

क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीओ)/१३७३३/२८४/२०१७-१८/सन २०१७. — सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका मावळ (वडगाव), जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात, **हमोक व्हीला सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, सर्व्हे नं. ४२ व ४३-ए-१, सिटी सर्व्हे नं. ५४९, खंडाळा, तालुका मावळ, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीओ)/१३७३३/२०१७-१८, दिनांक ३१ मे २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू मालकी हक्क गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

वडगाव-मावळ, ३१ मे २०१७.

आदेश (आर १३६९)

क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३३९९/१०९/२०१६-१७/सन २०१७. — सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका मावळ (वडगाव), जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात, **समृद्धी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, सर्व्हे नं. ५८/१, कल्पना हौसिंग सोसायटी जवळ, वराळे, तळेगाव-दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३३९९/२०१६-१७, दिनांक २ मे २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

वडगाव-मावळ, २ मे २०१७.

आदेश (आर १५०७)

क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३४२७/१०९/२०१७-१८/सन २०१७. — सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका मावळ (वडगाव), जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात, **श्री स्वामी समर्थ एरंडे कॉम्प्लेक्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, सर्व्हे नं. ९१/१ब, कल्पना हौसिंग सोसायटी जवळ, वराळे, तळेगाव-दाभाडे, तालुका मावळ, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३४२७/२०१७-१८, दिनांक १८ मे २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे

कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

वडगाव-मावळ, १८ मे २०१७.

आदेश (आर १४८९)

क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३४००/१३२/२०१७-१८/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका मावळ (वडगाव), जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात, **ग्रीन व्हीला सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, सर्व्हे नं. १०६ पैकी, प्लॉट नं. १२, वडगाव-मावळ, तालुका मावळ, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३४००/२०१७-१८, दिनांक ५ मे २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

वडगाव-मावळ, ५ मे २०१७.

आदेश (आर १३६८)

क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३३९४/३३/२०१७-१८/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका मावळ (वडगाव), जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात, **श्री विश्वलक्ष्मी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, सिटी सर्व्हे नं. ७१६६ पैकी, सर्व्हे नं. ३५८/१/२, प्लॉट नं. ८९, तळेगाव दाभाडे, मावळ, तालुका मावळ, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमडब्ल्युएल/एचएसजी/(टीसी)/१३३९४/२०१७-१८, दिनांक १७ एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

राजेश लव्हेकर,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,
तालुका मावळ, जिल्हा पुणे.

वडगाव-मावळ, १७ एप्रिल २०१७.

आदेश (आर १४८४)

क्रमांक सनिपु/पीएनए/पीएनआर/एचएसजी/टीसी/१३१८०/३२/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर यांनी आपल्या अधिकारात, **नियोजित गणेश पार्क सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, सर्व्हे नं. ३८१ व ३८२, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/एचएसजी/टीसी/१३१८०/सन २०१७, दिनांक १३ एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१)

अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

वडगाव-मावळ, १३ एप्रिल २०१७.

आदेश (आर १४८३)

क्रमांक सनिपु/पीएनए/पीएनआर/एचएसजी/टीसी/१३१७९/३०/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर यांनी आपल्या अधिकारात, **नियोजित गणेश पुरम सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, सर्व्हे नं. २९९५ व २९९७, सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/एचएसजी/टीसी/१३१७९/सन २०१७, दिनांक १३ एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

वडगाव-मावळ, १३ एप्रिल २०१७.

आदेश (आर १५६७)

क्रमांक सनिपु/पीएनए/पीएनआर/आरएसआर/सीआर/३२७९/१९९/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुरंदर यांनी आपल्या अधिकारात, **देववप्पा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, निरा, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/आरएसआर/सीआर/३२७९/सन २०१७, दिनांक १८ मे २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **साधन संपत्ती संस्था** असून उपवर्गीकरण **कर्ज देणाऱ्या साधन संपत्ती संस्था** असे केलेले आहे.

सतीश अबुशव ढमाळ,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,
पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुरंदर, १८ मे २०१७.

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

अंशतः बदल आदेश (१४८२)

वाचले :-(४) या कार्यालयाकडील जा.क्र. उनिको/कक्ष-६/अवसायन/अंशतः बदल सुव.भारत नापत./२०१६, दिनांक २० जानेवारी २०१७ रोजीचा अंशतः बदल आदेश.

क्रमांक उनिकोश/कक्ष-६/अवसायन/अंशतः बदल आदेश/सुवर्ण भारत ना.पत/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (३) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारात मी, संभाजी निकम, उप निबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर, कोल्हापूर या आदेशान्वये **सुवर्ण भारत सहकारी पतसंस्था मर्यादित**, कोल्हापूर या संस्थेच्या उपरोक्त वाचले क्रमांक ४ चे अवसायन आदेशात अंशतः बदल करुन श्री. एस. एस. शिंदे, सहायक सहकारी अधिकारी यांच्या ऐवजी श्री. एस. एस. कळके, वसुली आधिकारी यांची नेमणूक करीत आहे. तरी अवसायकाने

सुवर्ण भारत सहकारी पतसंस्था मर्यादित, कोल्हापूर या संस्थेचा दफ्तरी, स्थावर व जंगम मालमत्तेचा ताबा घेऊन त्या बाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावा व संस्थेचे अवसायन कामकाज मुदतीत पूर्ण करणेचे आहे.

सदरचा आदेश मी माझे स्वाक्षरीने कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक ३ एप्रिल २०१७ रोजी पारीत केला आहे.

संभाजी निकम,
उपनिबंधक, सहकारी संस्था,
कोल्हापूर शहर, कोल्हापूर.

कोल्हापूर, ३ एप्रिल २०१७.

आदेश (१३५३)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८४३/६४/२०१७-१८/सन २०१७.— उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात, **लाईफ स्क्वेअर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, स.नं. ३००, हिस्सा नं. १, लोहगाव, पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८४३/२०१७-१८/सन २०१७, दिनांक ५ एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, ५ एप्रिल २०१७.

आदेश (१३५४)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८५०/१३९/२०१७-१८/सन २०१७.— उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात, **सिल्व्हर नेस्ट सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, गट.नं. ७४०/१+२, प्लॉट नं. १३, वाघोली, पुणे-४१२२०७ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८५०/२०१७-१८/सन २०१७, दिनांक १९ एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, ५ एप्रिल २०१७.

आदेश (१३५५)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८५१/१४९/२०१७-१८/सन २०१७.— उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात, **श्री स्वामी समर्थ रेसिडेन्सी सहकारी गृह. संस्था मर्यादित**, जुना गट.नं. ८५०, ८५१, ८५२, ८५३, ८५४, ८५५ (नवीन गट नं. ८४९ ते ८५४), प्लॉट नं. १०१, राधेश्वरीनगर सह. गृह. सं.म., वाघोली, तालुका हवेली, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचा

अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८५०/२०१७-१८/सन २०१७, दिनांक २० एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे. पुणे, २० एप्रिल २०१७.

आदेश (१३५६)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८४९/१३६/२०१७-१८/सन २०१७.— उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात, **भार्गव व्हिला सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, स.नं. ४९/५, श्रमिकनगर, रोड नं. ३, विद्यानगर (विश्रांतवाडी) शेवटचा बसस्टॉप, धानोरी, पुणे-४१२२०७ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८४९/२०१७-१८/सन २०१७, दिनांक १९ एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे. पुणे, १९ एप्रिल २०१७.

आदेश (१३५७)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८४७/९३/२०१७-१८/सन २०१७.— उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात, **साई मंगल अपार्टमेंट सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, गट नं. ६३४, पुणे-नगर रोड, वाघोली, तालुका हवेली, पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८४७/२०१७-१८/सन २०१७, दिनांक १५ एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, १५ एप्रिल २०१७.

आदेश (१३५८)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८४६/८९/२०१७-१८/सन २०१७.— उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात, **गेराज ग्रीन्स व्हिला त्रिनीटी टॉवर्स सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, बिल्डिंग नं. १ए, २, १ बी, व कमर्शियल बिल्डिंग १, स. न. ६४ (पार्ट), हिस्सा नं. १ ते ६, खाराडी, तालुका हवेली, पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८४६/२०१७-१८/सन २०१७, दिनांक १४ एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६०

क्रमांक उनि(५)/मध्य.आदेश/काक१०२(१)/सी/४२६२/सन २०१६.—
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१)(क)(दोन)
व (चार) व कलम १०३(१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार
मी, शुभांगी जोशी असा आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(२)/
एचएसजी/(ओएच)/६४८/१९९२-९३, दिनांक १४ ऑगस्ट १९९१ अन्वये

नोंदविण्यात आलेली **अभिनंदन सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, क्रमांक एम-३८, सर्व्हे नं. १९१/ए, येरवडा, पुणे या संस्थेचा समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. उमेश बेंढारी, सहकारी अधिकारी श्रेणी (१), अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक २८ एप्रिल २०१७ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, आर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी/तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक २७ मार्च २०१७ रोजी माझ्या शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २७ मार्च २०१७.

अंतरिम आदेश (१३६३)

क्रमांक उनि(५)/मध्य.आदेश/काक१०२(१)/सी/४२६३/सन २०१६. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१)(क)(दोन) व (चार) व कलम १०३(१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी असा आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(२)/एचएसजी/(ओएच)/५७०/१९८७-८८, दिनांक १९ ऑगस्ट १९९१ अन्वये नोंदविण्यात आलेली **राजदत्त सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, इमारत क्रमांक एम-८, सर्व्हे नं. १९१/१, येरवडा, पुणे या संस्थेचा समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. उमेश बेंढारी, सहकारी अधिकारी श्रेणी (१), अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक २८ एप्रिल २०१७ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, आर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी/तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक २७ मार्च २०१७ रोजी माझ्या शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २७ मार्च २०१७.

अंतरिम आदेश (१३६४)

क्रमांक उनि(५)/मध्य.आदेश/काक१०२(१)/सी/४२६४/सन २०१६. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१)(क)(दोन) व (चार) व कलम १०३(१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार

मी, शुभांगी जोशी असा आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(२)/एचएसजी/(ओएच)/६१६/१९८४-८५, दिनांक ५ ऑक्टोबर १९८५ अन्वये नोंदविण्यात आलेली **सिद्धार्थ हाऊस सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, सर्व्हे नं. १०३, हिस्सा नं. १२६, प्लॉट नं. २, येरवडा, पुणे या संस्थेचा समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. उमेश बेंढारी, सहकारी अधिकारी श्रेणी (१), अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक २८ एप्रिल २०१७ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, आर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी/तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक २७ मार्च २०१७ रोजी माझ्या शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २७ मार्च २०१७.

अंतरिम आदेश (१३६५)

क्रमांक उनि(५)/मध्य.आदेश/काक१०२(१)/सी/४२६४/सन २०१६. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (१)(क)(दोन) व (चार) व कलम १०३(१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी असा आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(२)/एचएसजी/(ओएच)/५८९१/२००२-०३, दिनांक ३० सप्टेंबर २००२ अन्वये नोंदविण्यात आलेली **मंगलम सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, सर्व्हे नं. १६२, हिस्सा नं. २ब/१, येरवडा, पुणे या संस्थेचा समापनाचा अंतरिम आदेश देण्यात येत असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. उमेश बेंढारी, सहकारी अधिकारी श्रेणी (१), अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांची परिसमापक म्हणून नियुक्ती करीत आहे.

सदरचा अंतरिम आदेश कायम का करण्यात येऊ नये याचा लेखी खुलासा या आदेशाचे तारखेपासून एक महिन्याचे आत संबंधितांनी या कार्यालयाकडे सादर करावा. या संदर्भात संस्थेचे काही तोंडी म्हणणे असल्यास ते दिनांक २८ एप्रिल २०१७ रोजी दुपारी १२.३० वाजता या कार्यालयात समक्ष उपस्थित राहून संस्था चालू असलेबाबतचा पुरावा व दप्तर अद्ययावत ठेवून, आर्थिक पत्रके व आवश्यक त्या सर्व कागदपत्रासह सादर करावे. लेखी/तोंडी खुलासा मुदतीत सादर न केल्यास अथवा सादर केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास, सदरचा आदेश कायम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

सदरचा आदेश आज दिनांक २७ मार्च २०१७ रोजी माझ्या शिक्क्यानिशी व कार्यालयीन मुद्रेसह दिला आहे.

पुणे, २७ मार्च २०१७.

अंतिम आदेश (आर-१३६०)

क्रमांक पुणे शहर(५)/ग्राहक/सुवर्णकमळ/...../क१०२/अंतिम आदेश/२१५/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, शुभांगी जोशी असा आदेश देते की, नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(२)/सीओएन/५९०/२००१-०२, दिनांक २७ एप्रिल २००१ अन्वये नोंदविण्यात आलेली **सुवर्णकमळ सहकारी ग्राहक संस्था मर्यादित**, वार्ड क्र. ८, **कस्तुरबावाडी सहकारी गृहचरचना संस्था मर्यादित**, विश्रान्तवाडी, पुणे-४११०१५ या संस्थेचा कारभार गुंडाळण्यात येत असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ प्रमाणे श्री. आर. ए. गायकवाड, तिसरे अपर लेखापरीक्षक, सहकारी संस्था, पुणे यांची विसर्जन अधिकारी म्हणून नियुक्ती करित आहे.

सदरचा आदेश आज दिनांक २७ एप्रिल २०१७ रोजी माझ्या सही व कार्यालयीन मुद्रेसह दिला असे.

शुभांगी जोशी,

उपनिबंधक, सहकारी संस्था,
पुणे शहर (५), पुणे.

पुणे, २७ एप्रिल २०१७.

**जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून
विसर्जक बदलण्याचा आदेश (आर-१४८५)**

क्रमांक कक्ष-३/प्रशा/अवबदल/ईश्रम बँक/३७५०/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३ (४) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एन. व्ही. आघाव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर असा आदेश देते की, **इंदिरा श्रमिक महिला सहकारी बँक लिमिटेड**, सोलापूर (विसर्जित) या बँकेचे विसर्जक डॉ. सौ. वैशाली साळवे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांचे ऐवजी श्री. ए. डी. सातपुते, सहायक निबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांची अवसायक म्हणून नेमणूक करित आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ९ मे २०१७ रोजी माझे सहीने व कार्यालयीन मोहोर लावून निर्गमित केला.

सोलापूर, ९ मे २०१७.

अंतिम विसर्जन आदेश (आर-१४८७)

क्रमांक कक्ष-३/प्रशा/विसर्जन/अंतिम आदेश/४०३९/सन २०१७. — मी, एन. व्ही. आघाव, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१)(सी)(२) चा दोन अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार असा आदेश देतो की, **सोलापूर नागरी औद्योगिक सहकारी बँक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सोलापूर, जिल्हा सोलापूर ही संस्था अंतिम अवसायनात घेण्यात येवून कल १०३ अन्वये विसर्जक म्हणून श्री. डी. जी. मोरे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, अक्कलकोट, तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर (प्रभारी) यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

हा आदेश आज दिनांक १५ मे २०१७ रोजी माझे सहीने व कार्यालयीन मोहोर लावून पारित केला आहे.

नारायण आघाव,
जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, सोलापूर.

सोलापूर, १५ मे २०१७.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश (आर १३६७)

क्रमांक सनिपु/पीएनए/पीएनआर/आरएसआर/सीआर/१३१८१/११७/सन २०१७. — सहायक निबंधक सहकारी संस्था, पुरंदर यांनी आपल्या अधिकारात, **रेणुकामाता सहकारी गृहचरचना संस्था मर्यादित**, सर्व्हे नं. ६१७/१ ब/३ पैकी प्लॉट नं. १, चिंतामणी हॉस्पिटल शेजारी सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम २४) कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनआर/एचएसजी/टीसी/१३१८१/सन २०१७, दिनांक २४ एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

सतीश अबुराव ढमाळ,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,
पुरंदर, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे.

पुरंदर, २७ एप्रिल २०१७.

नोंदणी रद्द आदेश (आर १४४५)

क्रमांक सनिसा/संनोरद/कलम २१/५५३/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ मधील तरतुदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नानासाहेब कृ. रुपनवर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर असा आदेश देतो की, **सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, शिवणे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या नावाने नोंदणी क्रमांक १३५१, दिनांक ३ जून १९९३ ने नोंदविलेल्या संस्थेची नोंदणी रद्द करून ड रजिस्टर वरील नाव कमी करण्यात येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझ्या सही शिक्क्यासह पारित केला असे.

सांगोला, ३१ मार्च २०१७.

नोंदणी रद्द आदेश (आर १४४४)

क्रमांक सनिसा/संनोरद/कलम २१/५५२/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ मधील तरतुदीनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, नानासाहेब कृ. रुपनवर, सहायक निबंधक, सहकारी संस्था, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर असा आदेश देतो की, **संत नामदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, सांगोला, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या नावाने नोंदणी क्रमांक एसयुआर/एसएलआर/आरएसआर/आर/९२६/सन २०१२, दिनांक १८ नोव्हेंबर १९९१ ने नोंदविलेल्या संस्थेची नोंदणी रद्द करून ड रजिस्टर वरील नाव कमी करण्यात येत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझ्या सही शिक्क्यासह पारित केला असे.

नानासाहेब कृ. रुपनवर,
सहायक निबंधक,
सहकारी संस्था, सांगोला, तालुका सांगोला.
सांगोला, ३१ मार्च २०१७.

आदेश (आर १४९३)

क्रमांक पीएनए/केएचडी/एचएसजी/(टिसी)/१३२७३/१८७/सन २०१७.- ज्याअर्थी, **पीआरके मल्हार हाईटस् बी विंग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, स. नं. ५/१०, आळंदीदेवाची, तालुका खेड, जिल्हा पुणे ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग यांनी मंजूर केलेल्या बांधकाम आराखड्याप्रमाणे गाळ्यांच्या संख्ये इतक्याच गाळ्यांकरिताच सहकारी गृहरचना संस्थेची नोंदणी करण्यात येत आहे. सदर संस्थेची नोंदणी पीएनए/केएचडी/एचएसजी/(टिसी)/१३२७३/सन २०१७, दिनांक २७ एप्रिल २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** व उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

हर्षित व. तावरे,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,
खेड (राजगुरुनगर), जिल्हा पुणे.

खेड (राजगुरुनगर), २७ एप्रिल २०१७.

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश (आर १५५६)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८५७/३४२/२०१७-१८/सन २०१७.—उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (५), पुणे यांनी आपल्या अधिकारात, **प्रेसीओसो सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, स. नं. ६२, हिस्सा नं. १/बी, खराडी, पुणे-४११०१४ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८५७/२०१७-१८/सन २०१७, दिनांक ९ मे २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

शुभांगी जोशी,

उपनिबंधक, सहकारी संस्था,
पुणे शहर (५), पुणे.

पुणे, ९ मे २०१७.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

अधिसूचना (आर १४९७)

क्रमांक पीएनए/डीओडी/एजीआर/ओ/३२४३/(डी)/६०३/सन २०१७.— सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), पुणे यांनी आपल्या अधिकारात जापन क्र. पीएनए/डीओडी/एजीआर/ओ/३२४३/(डी)/सन २०१७, दिनांक २७ एप्रिल २०१७ अन्वये **विघ्नहर्ता सहकारी दुध उत्पादक संस्था मर्यादित**, केडगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, २४ कलम ९(१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमाखालील कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १०(१) खाली संस्थेचे वर्गीकरण **कृषि संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषि संस्था** असे केलेले आहे. पुणे, २७ एप्रिल २०१७.

अधिसूचना (आर १४९७)

क्रमांक पीएनए/डीओडी/एजीआर/ओ/३२४३/(डी)/६०३/सन २०१७.— सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), पुणे यांनी आपल्या अधिकारात जापन क्र. पीएनए/डीओडी/एजीआर/ओ/३२४३/(डी)/सन २०१७, दिनांक २७ एप्रिल २०१७ अन्वये **विघ्नहर्ता सहकारी दुध उत्पादक संस्था मर्यादित**, केडगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, २४ कलम ९(१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमाखालील कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १०(१) खाली संस्थेचे वर्गीकरण **कृषि संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषि संस्था** असे केलेले आहे. पुणे, २७ एप्रिल २०१७.

अधिसूचना (आर १४९८)

क्रमांक पीएनए/डीओडी/एजीआर/ओ/३२४२/(डी)/६०१/सन २०१७.— सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), पुणे यांनी आपल्या अधिकारात जापन क्र. पीएनए/डीओडी/एजीआर/ओ/३२४२/(डी)/सन २०१७, दिनांक २७ एप्रिल २०१७ अन्वये **रमेश सहकारी दुध उत्पादक संस्था मर्यादित**, पाटील निबाळकरवस्ती, केडगाव, तालुका दोंड, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, २४ कलम ९(१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमाखालील कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १०(१) खाली संस्थेचे वर्गीकरण **कृषि संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषि संस्था** असे केलेले आहे. पुणे, २७ एप्रिल २०१७.

अधिसूचना (आर १४९९)

क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/ओ/३२४४/(डी)/७२२/सन २०१७.— सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), पुणे यांनी आपल्या अधिकारात जापन क्र. पीएनए/एसआरआर/एजीआर/ओ/३२४४/(डी)/सन २०१७, दिनांक १५ मे २०१७ अन्वये **राजमाता जिजाऊ महिला सहकारी दुध उत्पादक संस्था मर्यादित**, दरेकरवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, २४ कलम ९(१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमाखालील कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १०(१) खाली संस्थेचे वर्गीकरण **कृषि संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषि संस्था** असे केलेले आहे. पुणे, १५ मे २०१७.

अधिसूचना (आर १५००)

क्रमांक पीएनए/एसआरआर/एजीआर/३२४५/(डी)/७२४/सन २०१७.— सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), पुणे यांनी आपल्या अधिकारात जापन क्र. पीएनए/एसआरआर/एजीआर/३२४५/(डी)/सन २०१७, दिनांक १५ मे २०१७ अन्वये **श्री संत तुकराम सहकारी दुध उत्पादक संस्था मर्यादित**, धानोरे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, २४ कलम ९(१) अन्वये नोंदविलेली असून त्या अधिनियमाखालील कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे नियम क्रमांक १०(१) खाली संस्थेचे वर्गीकरण **कृषि संस्था** व उपवर्गीकरण **इतर कृषि संस्था** असे केलेले आहे. पुणे, १५ मे २०१७.

महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ चा नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी सहकारी गृहनिर्माण संस्था** आहे.

सातारा, ७ एप्रिल २०१७.

नॉदणी प्रमाणपत्र (आर १५४५)

क्रमांक २/एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीसी)/१६५३/१२३/२०१६-१७/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, सातारा, तालुका व जिल्हा सातारा यांनी आपल्या अधिकारात **गुरुनंदन रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, करंजे, तालुका व जिल्हा सातारा ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थेचे अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नॉदणी क्रमांक एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीसी)/१६५३/सन २०१७, दिनांक ३० मे २०१७ असा आहे. सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम क्रमांक ९(१) व त्याबरोबर महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ चा नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी सहकारी गृहनिर्माण संस्था** आहे.

सातारा, ३० मे २०१७.

नॉदणी प्रमाणपत्र (आर १५४१)

क्रमांक २/एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीसी)/१६४६/२०१६-१७/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, सातारा, तालुका व जिल्हा सातारा यांनी आपल्या अधिकारात **प्रथमेश वैभव सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, सातारा, तालुका व जिल्हा सातारा ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थेचे अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नॉदणी क्रमांक एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीसी)/१६४६/सन २०१७, दिनांक ९ मे २०१७ असा आहे. सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम क्रमांक ९(१) व त्याबरोबर महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ चा नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी सहकारी गृहनिर्माण संस्था** आहे.

सातारा, ९ मे २०१७.

नॉदणी प्रमाणपत्र (आर १५४२)

क्रमांक २/एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीसी)/१६४५/२०१६-१७/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, सातारा, तालुका व जिल्हा सातारा यांनी आपल्या अधिकारात **रुद्रांश हाईटस् सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, गोडोली, तालुका व जिल्हा सातारा ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थेचे अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नॉदणी क्रमांक एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीसी)/१६४५/सन २०१७, दिनांक ९ मे २०१७ असा आहे. सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम क्रमांक ९(१) व त्याबरोबर महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ चा नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी सहकारी गृहनिर्माण संस्था** आहे.

सातारा, ९ मे २०१७.

नॉदणी प्रमाणपत्र (आर १५४३)

क्रमांक २/एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीसी)/१६४९/१८२/२०१६-१७/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, सातारा, तालुका व जिल्हा सातारा यांनी आपल्या अधिकारात **साईनगरी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, गोडोली-शाहूनगर, तालुका व जिल्हा सातारा ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थेचे अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नॉदणी क्रमांक एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीसी)/१६४९/सन २०१७, दिनांक २४ मे २०१७ असा आहे. सदर संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम क्रमांक ९(१) व त्याबरोबर महाराष्ट्र सहकारी संस्थांचा नियम, १९६१ चा नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी सहकारी गृहनिर्माण संस्था** आहे.

सातारा, २४ मे २०१७.

आदेश (आर ४१५२)

क्रमांक कक्ष/अवसायन/नॉरद/ना.पत/२५३२/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, श्रीकांत श्रीखंडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, सातारा, तालुका सातारा या आदेशान्वये **सागर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, सातारा, तालुका सातारा या संस्थेचा नॉदणी क्रमांक एसएटी/एसएटी/एचएसजी/(टीसी)/४१९/सन १९९३, दिनांक १४ जानेवारी १९९३ अन्वये नॉदविण्यात आलेली संस्था असून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ अन्वये या कार्यालयाकडील अंतिम आदेश क्र. कक्ष-२/अवसायन/अं.आदेश/सन २०१६, दिनांक २५ फेब्रुवारी २०१६ ने गुंडाळण्यात आलेल्या उक्त सहकारी संस्थेचे अवसायन कामकाज संपले असल्याने या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेची नॉदणी रद्द करित आहे.

हा आदेश आज रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिलेला आहे.

श्रीकांत श्रीखंडे,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, सातारा, तालुका सातारा.

सातारा, २४ मार्च २०१७.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

नॉदणीबाबतची अधिसूचना (आर १५०६)

क्रमांक कक्ष-१४/केपीआर/एआरए/आरएसआर/सीआर/२०४/१०६८३/सन २०१७.— जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम, २४) कलम ९ (१) अन्वये **भारत राखीव बटालियन-३ पोलिस कर्मचाऱ्यांची सहकारी पतसंस्था मर्यादित**, कोल्हापूर ही संस्था जा. क्र. केपीआर/एआरए/आरएसआर/सीआर/२०४/सन २०१७, दिनांक २९ मार्च २०१७ ने नॉदणी करणेत आलेचे प्रसिध्द करित आहे. सदर संस्थेचे वर्गीकरण उपनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्थांचे अधिनियम, १९६० चा नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **साधन संस्था** असून उपवर्गीकरण **कर्ज देणारी साधन संस्था** असे करण्यात आलेले आहे.

दूर्वाचनिय,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, कोल्हापूर.

कोल्हापूर, २९ मार्च २०१७.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून**आदेश (आर १५०८)**

क्रमांक पीएनए/एसआरआर/एचएसजी/(टीसी)/१३३७३/६९/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **साई सुरज सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, सीटीएस.नं. १०२५/बी ४२, (प्लॉट नं. ४७), सुरजनगर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/एसआरआर/एचएसजी/(टीसी)/१३३७३/सन २०१७, दिनांक २४ एप्रिल २०१७ असा आहे. सदर संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** आहे.

पुणे, २४ एप्रिल २०१७.

आदेश (आर १५३८)

क्रमांक पीएनए/एसआरआर/एचएसजी/(टीसी)/१३४३९/१४४/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **ग्रीनवूडस सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, गट नं. १३०९, शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/एसआरआर/एचएसजी/(टीसी)/१३४३९/सन २०१७, दिनांक १८ मे २०१७ असा आहे. सदर संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** आहे.

पुणे, १८ मे २०१७.

आदेश (आर १५०९)

क्रमांक पीएनए/एसआरआर/एचएसजी/(टीसी)/१३३७०/१०४५८/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **श्री. आनंद कॉम्प्लेक्स सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, स. नं. २८०/२ब/१ पैकी प्लॉट नं. ३३+२९, महादेवनगर, जोशीवाडा, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/एसआरआर/एचएसजी/(टीसी)/१३३७०/सन २०१७, दिनांक २३ मार्च २०१७ असा आहे. सदर संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** आहे.

पुणे, २३ मार्च २०१७.

आदेश (आर १५१०)

क्रमांक पीएनए/एसआरआर/एचएसजी/(टीसी)/१३३७१/१०५३०/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **श्री प्रेस्टीज सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, सि.सर्व्हे नं. ३०१, प्लॉट नं. अ-१, सि.सर्व्हे नं. २०१७, बागवाननगर, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र

सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/एसआरआर/एचएसजी/(टीसी)/१३३७१/सन २०१७, दिनांक २७ मार्च २०१७ असा आहे. सदर संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** आहे.

पुणे, २७ मार्च २०१७.

मध्यंतरीय आदेश (आर १५११)

क्रमांक सनिशि/प्रशासन/म.आज्ञा/काक.१०२क/१०३/१०४०४/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, गणेश भा. कौटे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे याद्वारे **हनुमान सहकारी पाणी पुरवठा संस्था मर्यादित**, निमोणे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/एसआरआर/आरएसआर/(एलएफटी)/८५३/सन १९८९, दिनांक ३० मार्च १९८९ नुसार नोंदविलेल्या संस्थेचा कारभार कलम १०२(१)क नुसार गुंडाळण्याबाबतचा आदेश देत असून कलम १०३(१) नुसार श्री. बापू चांगदेव धेंडे, विकास अधिकारी, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., शाखा निमोणे, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांची विसर्जन अधिकारी म्हणून नेमणूक करीत आहे.

तसेच यापुढे मी असा आदेश देतो की, सदर संस्थेची मध्यंतरीय (आज्ञा) आदेश कायम का करण्यात येऊ नये? याबाबतचा खुलासा संस्थेचे चेअरमन व संस्थेचे संचालक यांनी या आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत दिनांक ७ एप्रिल २०१७ रोजी पर्यंत अथवा तत्पर्वी लेखी स्वरूपात सादर करावा. विहीत मुदतीत खुलासा प्राप्त न झाल्यास याबाबत आपणास काहीही म्हाणावयाचे नाही असे गृहीत धरून अथवा केलेला खुलासा प्राप्त न झाल्यास याबाबत आपणास काहीही म्हाणावयाचे नाही असे गृहीत धरून अथवा केलेला खुलासा असमाधानकारक वाटल्यास सदर आदेश अंतिम करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

गणेश भा. कौटे,सहायक निबंधक, सहकारी संस्था,
शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे.

पुणे, ९ मार्च २०१७.

आदेश (आर १५१२)

क्रमांक सनिवा/कक्ष-४/पत/नोंदणी रद्द/३५२०/सन २०१७.— मी, अमोल डफळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, वाळवा-इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्र. एसएएन/डब्ल्युव्हीए/आरएसआर/सीआर/१७००, दिनांक १२ सप्टेंबर २००३ अन्वये नोंदविण्यात आलेली **जयहनुमान ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, वाळवा-इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाचे तारखेपासून रद्द करीत आहे. आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

वाळवा-इस्लामपूर, ३१ मार्च २०१७.

आदेश (आर १५१३)

क्रमांक सनिवा/कक्ष-४/औद्योगिक/नॉंदणी रद्द/३५४९/सन २०१७.—
मी, अमोल डफळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, वाळवा-इस्लामपूर,
तालुका वाळवा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,
१९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे
जा. क्र. एसएएन/डब्ल्यूव्हीए/पीआरडी/आय/११९७/सन १९९६, दिनांक ५
नोव्हेंबर १९९६ अन्वये नोंदविण्यात आलेली **श्री स्वामी स्वरूपानंद विविध
उद्योग औद्योगिक ग्रामीण सहकारी संस्था मर्यादित**, चिकुर्डे, तालुका वाळवा,
जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाचे तारखेपासून रद्द करित
आहे. आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे व्यक्तीभूत संस्था
म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

वाळवा-इस्लामपूर, ३१ मार्च २०१७.

आदेश (आर १५१४)

क्रमांक सनिवा/कक्ष-४/पत/नौदणी रद्द/३५३२/सन २०१७.— मी, अमोल डफळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, वाळवा-इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्र. एसएएन/डब्ल्युव्हीए/आरएसआर/सीआर/१२०२/सन १९९०, दिनांक १ फेब्रुवारी १९९० अन्वये नोंदविण्यात आलेली **रेणुका ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, वाळवा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाचे तारखेपासून रद्द करीत आहे. आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

वाळवा-इस्लामपूर, ३१ मार्च २०१७.

आदेश (आर १५१५)

क्रमांक सनिवा/कक्ष-४/पत/नोंदणी रद्द/३५३६/सन २०१७.— मी, अमोल डफळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, वाळवा-इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्र. एसएएन/डब्ल्युव्हीए/आरएसआर/(सीआर)/१६९८/२००३-०४, दिनांक २ जून २००३ अन्वये नोंदविण्यात आलेली **भारतवासी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, महादेवनगर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाचे तारखेपासून रद्द करीत आहे. आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

वाळवा-इस्लामपूर, ३१ मार्च २०१७.

આદેશ (આર ૧૫૧૬)

क्रमांक सनिवा/कक्ष-४/पत/नौदणी रद्द/३५४०/सन २०१७.— मी, अमोल डफळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, वाळवा-इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्र. एसएएन/डब्ल्यूव्हीए/आरएसआर/(सीआर)/१९८४/२००५-०६, दिनांक २९ एप्रिल २००५ अन्वये नोंदविण्यात आलेली **वनश्री महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, वाळवा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाचे तारखेपासून रद्द करित आहे. आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

वाळवा-इस्लामपूर, ३१ मार्च २०१७.

આદેશ (આર ૧૫૧૭)

क्रमांक सनिवा/कक्ष-४/रोहिदास टॅनिंग/नौदणी रद्द/३५२४/सन २०१७. — मी, अमोल डफळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, वाळवा-इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्र. एसएएन/डब्ल्यूव्हीए/पीआरडी/(आय)/१९५७, दिनांक २९ जानेवारी २००४ अन्वये नोंदविण्यात आलेली **रोहिदास टॅनिंग को-ऑप. सोसायटी लिमिटेड**, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाचे तारखेपासून रद्द करित आहे. आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

वाळवा-इस्लामपूर, ३१ मार्च २०१७.

આદેશ (આર ૧૫૧૮)

क्रमांक सनिवा/कक्ष-४/गृहतारण/नौदणी रद्द/३५२५/सन २०१७.—
मी, अमोल डफळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, वाळवा-इस्लामपूर,
तालुका वाळवा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,
१९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे
जा. क्र. एसएएन/डब्ल्युव्हीए/एचएसजी/टीओ/११६५, दिनांक ३० मार्च
१९९५ अन्वये नोंदविण्यात आलेली **गुरुवर्य लालासाहेब पाटील सहकारी**
गृहतारण संस्था, वाळवा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या संस्थेची
नोंदणी या आदेशाचे तारखेपासून रद्द करित आहे. आणि या आदेशाचे
तारखेपासून सदर संस्थेचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असणारे अस्तित्व
असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

वाळवा-इस्लामपूर, ३१ मार्च २०१७.

आदेश (आर १५१९)

क्रमांक सनिवा/कक्ष-४/पत/नौदणी रद्द/३५३२/सन २०१७. — मी, अमोल डफळे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, वाळवा-इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार या कार्यालयाचे जा. क्र. एसएएन/डब्ल्युव्हीए/आरएसआर/(सीआर)/१६५७/सन २००९, दिनांक १५ मार्च २००९ अन्वये नोंदविण्यात आलेली **हनुमान ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, कुरळप, तालुका वाळवा, जिल्हा सांगली या संस्थेची नोंदणी या आदेशाचे तारखेपासून रद्द करीत आहे. आणि या आदेशाचे तारखेपासून सदर संस्थेचे व्यक्तीभूत संस्था म्हणून असणारे अस्तित्व असणेचे बंद होईल.

सदरचा आदेश आज दिनांक ३१ मार्च २०१७ रोजी माझे सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला आहे.

अमोल डफळे,
सहायक निबंधक,
सहकारी संस्था, वाळवा-इस्लामपूर.

वाळवा-इस्लामपूर, ३१ मार्च २०१७.

आदेश (आर १५२१)

क्रमांक पीएनए/एसआरआर/आरएसआर/(एसआर)/३८७८/९७००/सन २०१७. — सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **जय आनंद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित**, निर्वी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/एसआरआर/आरएसआर/(एसआर)/३८७८/सन २०१७, दिनांक २७ जानेवारी २०१७ असा आहे. सदर संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **साधन संपत्ती संस्था** असून उपवर्गीकरण **सेवा साधन संपत्ती संस्था** आहे.

पुणे, २७ जानेवारी २०१७.

आदेश (आर १५२२)

क्रमांक पीएनए/एसआरआर/आरएसआर/(एसआर)/३८७९/९७०२/सन २०१७. — सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **काळभैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित**, तडोबाचीवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/एसआरआर/आरएसआर/(एसआर)/३८७९/सन २०१७, दिनांक २७ जानेवारी २०१७ असा आहे. सदर संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **साधन संपत्ती संस्था** असून उपवर्गीकरण **सेवा साधन संपत्ती संस्था** आहे.

पुणे, २७ जानेवारी २०१७.

आदेश (आर १५२३)

क्रमांक पीएनए/एसआरआर/आरएसआर/(सीआर)/२९९४/९७१०/सन २०१७. — सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **लोकमंगल ग्रामीण बिगरशेती सहकारी संस्था मर्यादित**, मांडवगण फराटा, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/एसआरआर/आरएसआर/(सीआर)/२९९४/सन २०१७, दिनांक ३० जानेवारी २०१७ असा आहे. सदर संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **साधन संपत्ती संस्था** असून उपवर्गीकरण **कर्ज देणाऱ्या साधन संपत्ती संस्था** आहे.

पुणे, २७ जानेवारी २०१७.

आदेश (आर १५२४)

क्रमांक पीएनए/एसआरआर/आरएसआर/(एसआर)/३८७६/९६९८/सन २०१७. — सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात **शिवशंभो विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित**, नागरगाव, तालुका शिरूर, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/एसआरआर/आरएसआर/(एसआर)/३८७६/सन २०१७, दिनांक २५ जानेवारी २०१७ असा आहे. सदर संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **साधन संपत्ती संस्था** असून उपवर्गीकरण **सेवा साधन संपत्ती संस्था** आहे.

पुणे, २५ जानेवारी २०१७.

आदेश (आर १५२५)

क्रमांक सनिशि/प्रशासन/का.क.१०२/१०३/३२/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, गणेश भा. कौटे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे याद्वारे **राजेश्वरी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, पिंपरखेड, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/एसआरआर/आरएसआर/(सीआर)/२८७९/सन २००४, दिनांक २३ फेब्रुवारी २००४ ही संस्था विसर्जित करणेबाबत दिलेली मध्यंतरीय आज्ञा कायम करीत आहे. तसेच सदर संस्थेचा कारभार कलम १०२(१)क नुसार गुंडाळण्याबाबतचा आदेश देत असून कलम १०३(१) नुसार श्री. आर. बी. वाळुंज, सहकारी अधिकारी श्रेणी २, शिरूर, जिल्हा पुणे यांची विसर्जन अधिकारी म्हणून नेमणूक करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक १३ एप्रिल २०१७ रोजी माझ्या स्वाक्षरी व कार्यालयीन मुद्रेनिशी दिला असे.

पुणे, १३ एप्रिल २०१७.

आदेश (आर १५२६)

क्रमांक सनिशि/प्रशासन/का.क.१०२/१०३/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, गणेश भा. कौटे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे याद्वारे **स्वामी समर्थ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित**, विठ्ठलवाडी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/एसआरआर/आरएसआर/(सीआर)/२९६३/सन २००९, दिनांक ७ जुलै २००९ ही संस्था विसर्जित करणेबाबत दिलेली मध्यंतरीय आज्ञा कायम करीत आहे. तसेच सदर संस्थेचा कारभार कलम १०२(१)क नुसार गुंडाळण्याबाबतचा आदेश देत

असून कलम १०३(१) नुसार श्री. आर. बी. वाळुंज, सहकारी अधिकारी श्रेणी २, शिरूर, जिल्हा पुणे यांची विसर्जन अधिकारी म्हणून नेमणूक करीत आहे.

सदरचा आदेश आज दिनांक १३ एप्रिल २०१७ रोजी माझ्या स्वाक्षरी व कार्यालयीन मुद्रेनिशी दिला असे.

गणेश भा. कोंटे,
सहायक निबंधक, सहकारी संस्था,
शिरूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे.

पुणे, १३ एप्रिल २०१७.

By Principal District Judge, Solapur Order (R-1520)

No. 2748/2017.— Shri. V. B. Kakatkar, *Ad-hoc* District Judge-2 and Assistant Sessions Judge, Sangli is granted Earned leave for 3 (Three) days from 23rd May 2017 to 25th May 2017 with permission to leave headquarter from 22nd May 2017 (AOH) till 26th May 2017 (BOH).

Shri. V. P. Desai, District Judge-2 and Assistant Sessions Judge, Sangli shall hold charge of the Court of *Ad-hoc* District Judge-2 and Assistant Sessions Judge, Sangli in addition to his own, during the aforesaid period.

V. G. Bisht,
Principal District and Sessions Judge,
Sangli.

Sangli, 17th May 2017.

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून आदेश (आर-१५३२)

क्रमांक पीएनए/पीएनए(१)/जीएनएल/(ओ)/१८०७/४२७/२०१७-१८/सन २०१७.—उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर(१), पुणे यांनी आपल्या अधिकारात, **वॉल स्ट्रिट २४ प्रिमायसेस को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड**, स.न. ११६/४/३, ४/४, ४/५, वारजे, पुणे ५८ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था पीएनए/पीएनए(१)/जीएनएल/(ओ)/१८०७/२०१७-१८/सन २०१७. दिनांक २१ मे २०१७ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे केलेले आहे.

डॉ. अमोल यादव,
उपनिबंधक, सहकारी संस्था,
पुणे शहर (१), पुणे.

पुणे, २९ मे २०१७.

आदेश (आर-१५६६)

क्रमांक पीएनए/पीएनए(१)/एचएसजी/(टीसी)/१७८६३/४८९/२०१७-१८/सन २०१७.—उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर(१), पुणे यांनी आपल्या

अधिकारात, **वर्धमान स्वचेअर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित**, स.न. ४, हिस्सा नं. १, खराडी, तालुका हवेली, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था पीएनए/पीएनए(१)/एचएसजी/(टीसी)/१७८६३/२०१७-१८/सन २०१७. दिनांक ६ जून २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

दूर्वाचनिय,

उपनिबंधक, सहकारी संस्था,
पुणे शहर (१), पुणे.

पुणे, ६ जून २०१७.

आदेश (आर-१५६१)

क्रमांक पीएनए/पीएनए(१)/एचएसजी/(टीसी)/१७८५८/४२७/२०१७-१८/सन २०१७.—उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर(१), पुणे यांनी आपल्या अधिकारात, **साईधाम डी विंग सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, स.न. २२/१, धानोरी-लोहगाव, धानोरी, पुणे ४११०१५ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था पीएनए/पीएनए(१)/एचएसजी/(टीसी)/१७८५८/२०१७-१८/सन २०१७. दिनांक २३ मे २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, २३ मे २०१७.

आदेश (आर-१५६२)

क्रमांक पीएनए/पीएनए(१)/एचएसजी/(टीसी)/१७८५९/४२५/२०१७-१८/सन २०१७.—उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर(१), पुणे यांनी आपल्या अधिकारात, **ब्यूना विस्टा सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, स.न. १९९, २०४, २०५, २०६ (पार्ट), २०९ (पार्ट), प्लॉट नं. ५८, लोहगाव, विमाननगर, पुणे ४११०१४ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था पीएनए/पीएनए(१)/एचएसजी/(टीसी)/१७८५९/२०१७-१८/सन २०१७. दिनांक २३ मे २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागिदारी गृहनिर्माण संस्था** असे केलेले आहे.

पुणे, २३ मे २०१७.

आदेश (आर-१५६३)

क्रमांक पीएनए/पीएनए(१)/एचएसजी/(टीसी)/१७८६२/४६४/२०१७-१८/सन २०१७.—उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर(१), पुणे यांनी आपल्या अधिकारात, **न्याती एलान (साऊथ ईस्ट) सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, गट न. ७२०, ७२१, ७२३, ७३० (पार्ट) आणि ७३३, वाघोली गाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे ४१२२०७ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था पीएनए/पीएनए(१)/एचएसजी/(टीसी)/१७८६२/२०१७-१८/सन २०१७.

दिनांक ३१ मे २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिमाण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

पुणे, ३१ मे २०१७.

आदेश (आर-१५६४)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८६१/४६६/२०१७-१८/सन २०१७.—उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर(५), पुणे यांनी आपल्या अधिकारात, न्याती एलान (नॉर्थ) सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, गट न. ७२०, ७२१, ७२३, ७३० (पार्ट) आणि ७३३, वाघोली गाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे ४१२२०७ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८६१/२०१७-१८/सन २०१७. दिनांक ३१ मे २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिमाण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

पुणे, ३१ मे २०१७.

आदेश (आर-१५६५)

क्रमांक पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८३०/४५६/२०१७-१८/सन २०१७.—उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर(५), पुणे यांनी आपल्या अधिकारात, रोहन मिथिला-३ सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, स. न. २२७, प्लॉट नं. ८ए+८बी, सीटीएस. नं. २१८, लोहगाव, तालुका हवेली, जिल्हा पुणे ४१२२०७ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्था पीएनए/पीएनए(५)/एचएसजी/(टीसी)/१७८६०/२०१७-१८/सन २०१७, दिनांक ३० मे २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिमाण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

एफ. बी. मुलाणी,

उपनिबंधक, सहकारी संस्था,

पुणे शहर (५), पुणे.

पुणे, ३० मे २०१७.

By Principal District Judge, Solapur

Order (R-1555)

No. Adm/B-23/4159/2017.— 4 (Four) days Earned Leave i.e. from 31st May 2017 to 3rd June 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 30th May 2017 to B.O.H. on 5th June 2017 is granted to Shri. S. J. Bondre, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangola on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. S. J. Bondre would have continued to officiate

by 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangola had he not proceed on leave.

During the absence of Shri. S. J. Bondre charge of the Court of 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangola is kept with Shri. R. B. Khandare, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Sangola.

Vibha Kankanwadi,

Principal District Judge, Solapur.

Solapur, 31st May 2017.

By I/c Principal District Judge, Solapur

Order (R-1649)

No. Adm/B-23/4210/2017.— 4 (Four) days Earned Leave i.e. from 31st May 2017 to 3rd June 2017 with suffixing holiday on 4th June 2017, alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 30th May 2017 to B.O.H. on 5th June 2017 is granted to Smt. S. S. Mane, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. S. S. Mane would have continued to officiate by Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had she not proceed on leave.

During the absence of Smt. S. S. Mane charge of the Court of Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept with Shri. V. N. Thakur, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 3rd June 2017.

Order (R-1650)

No. Adm/B-23/4209/2017.— 9 (Nine) days Earned Leave i.e. from 1st June 2017 to 9th June 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 31st May 2017 to B.O.H. on 12th June 2017 is granted to Shri. B. S. Sankpal, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Barshi on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. B. S. Sankpal would have continued to officiate by 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Barshi had he not proceed on leave.

During the absence of Shri. B. S. Sankpal charge of the Court of 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Barshi is kept with Smt. J. R. Raut, 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Barshi.

Illigible,

I/c Principal District Judge, Solapur.

Solapur, 3rd June 2017.

Order (R-1651)

No. Adm/B-23/4276/2017.- 3 (Three) days Earned Leave i.e. from 7th June 2017 to 9th June 2017 with suffixing holidays on 10th June 2017 and 11th June 2017, alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 6th June 2017 to B.O.H. on 12th June 2017 is granted to Shri. S. S. Deshmukh, Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akkalkot on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. S. S. Deshmukh would have continued to officiate by Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akkalkot had he not proceed on leave.

During the absence of Shri. S. S. Deshmukh charge of the Court of Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akkalkot is kept with Shri. P. P. Pethkar, Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Akkalkot.

Solapur, 6th June 2017.

Order (R-1652)

No. Adm/B-23/4275/2017.-Ex-post-facto sanction is hereby accorded for grant of Commuted Leave for 3 (Three) days i.e. from 31st May 2017 to 2nd June 2017 on the ground of illhealth to Smt. F. T. Shaikh the then, 2nd Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur and at present 2nd Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. F. T. Shaikh would have continued to officiate as the then 2nd Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had she not proceeded on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the Court of 2nd Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur

during the above period by Shri. V. N. Thakur, the then 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class and at present 4th Joint Civil Jundge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is hereby accorded. Solapur, 6th June 2017.

Order (R-1653)

No. Adm/B-23/4390/2017.- 6 (Six) days Earned Leave i.e. from 12th June 2017 to 17th June 2017 with prefixing holidays on 10th June 2017 and 11th June 2017 and suffixing holiday on 18th June 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 9th June 2017 to B.O.H. on 19th June 2017 is granted to Shri. A. S. Pratinnidhi, District Judge-2 and Additional Sessions Judge, Barshi on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. A. S. Pratinnidhi would have continued to officiate by District Judge-2 and Additional Sessions Judge, Barshi had he not proceed on leave.

During the absence of Shri. A. S. Pratinnidhi charge of the Court of District Judge-2 and Additional Sessions Judge, Barshi is kept with Shri. B. S. Mahajan, District Judge-1 and Additional Sessions Judge, Barshi.

U. B. Hejib,

I/c. Principal District Judge,
Solapur.

Solapur, 9th June 2017.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश (आर १५३५)

क्रमांक पीएनए/एमएसआय/एचएसजी/(टीसी)/१३३४८/२०१७-१८/सन २०१७. — सहायक निबंधक, सहकारी संस्था, मुळशी (पौड), तालुका मुळशी, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात, सारथी सॉवनिर सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, सर्व्हे नं. १५/६/१ ते १५/६/२० व १५/३सी (भाग), माहांगळे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदरची संस्था पुणे महानगरपालिका/असि. डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग यांनी मंजूर केलेल्या बांधकाम आराखड्याप्रमाणे गाव्यांच्या संख्ये इतक्याच गाव्यांकरिताच सहकारी गृहरचना संस्था नोंदणी करण्यात येत आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमएसआय/एचएसजी/(टीसी)/१३३४८/सन २०१७-१८, दिनांक २९ मे २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे. पुणे, २९ मे २०१७.

आदेश (आर १५३४)

क्रमांक पीएनए/एमएसआय/एचएसजी/(टीसी)/१३३४७/८१/२०१७-१८/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था, मुळशी (पौड), तालुका मुळशी, जिल्हा पुणे यांनी आपल्या अधिकारात, न्याती पर्ण सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित, सर्व्हे नं. (पर्डे) नं. १४, भुगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदरची संस्था पुणे महानगरपालिका/असि. डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंग यांनी मंजूर केलेल्या बांधकाम आराखड्याप्रमाणे गाळ्यांच्या संख्ये इतक्याच गाळ्यांकरिताच सहकारी गृहचरणा संस्था नोंदणी करण्यात येत आहे. सदर संस्था नोंदणी क्रमांक पीएनए/एमएसआय/एचएसजी/(टीसी)/१३३४७/सन २०१७-१८, दिनांक २६ मे २०१७ असा असून महाराष्ट्र सहकारी संस्थांचा अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था असे केलेले आहे.

प्रविण परब,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, मुळशी (पौड), जिल्हा पुणे

पुणे, २६ मे २०१७.

नोंदणी अधिसूचना (आर १५३६)

क्रमांक केपीआर/एआरए/आरएसआर/एसआर/१२५१/१६/२०१७-१८/सन २०१७.— मी, अनिता शिंदे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, आजरा, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहेत की, दुर्गामाता विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्था मर्यादित, सरंबळवाडी, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व महाराष्ट्र सहकारी संस्था १९६० चे नियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदण्यात आलेली आहे आणि उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था १९६१ नियम क्रमांक १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण साधन संपत्ती संस्था असून उपवर्गीकरण कर्ज देणाऱ्या साधन संपत्ती संस्था असे केलेले आहे.

अनिता शिंदे,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, तालुका आजरा, जिल्हा कोल्हापूर.

आजरा, १२ एप्रिल २०१७.

विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश (आर १५३७)

क्रमांक कक्ष-४/प्रक्रिया/का.क.२१/नोंदणी रद्द/दुधगंगा-ढवळेस्वर/१३५१/सन २०१७.— मी, धनंजय डोईफोडे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर, मला महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार दुधगंगा मका प्रक्रिया खाद्य उत्पादक सहकारी संस्था मर्यादित, ढवळेस्वर, तालुका खानापूर, जिल्हा सांगली याद्वारे नोंदणी क्र. केजेआर/केएसआर/पीआरजी/(ए)-१३/२००७-०८/सन २००७, दिनांक ५ जून २००७ या संस्थेची नोंदणी रद्द करीत आहे व या आदेशावरील दिनांक ५ जून २०१७ पासून सदर संस्थेचे एक व्यक्तिभूत संस्था म्हणून तिचे अस्तित्व बंद होईल.

धनंजय डोईफोडे,

विभागीय सहनिबंधक,

सहकारी संस्था, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर.

कोल्हापूर, ५ जून २०१७.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

नोंदणीची अधिसूचना (आर १५३९)

क्रमांक क्र.-३/ग्राहक/एसएएन/डब्ल्युव्हीए/सीओएन/१९५८/२७५/२०१७-१८/सन २०१७.— याद्वारे अधिसूचित करण्यात येते की, नियोजित स्वातंत्र्य सैनिक विलासराव थोरात (आबाजी) ग्राहक सहकारी होलसेल व रिटेल संस्था मर्यादित, वाळवा, तालुका वाळवा, जिल्हा सांगली ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्थेचे अधिनियम, १९६० मधील (सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आली असून नोंदणी क्रमांक एसएएन/डब्ल्युव्हीए/सीओएन/१९५८/२०१७-१८/सन २०१७, दिनांक १६ मे २०१७ उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम क्रमांक १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण ग्राहक संस्था असून उपवर्गीकरण असे आहे.

अमोल व्ही. डफळे,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, वाळवा-इस्लामपूर.

इस्लामपूर, १६ मे २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर १५३९)

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/२९४९/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहेत की, हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित, सावर्डे तर्फे सातवे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक केपीआर/पीएनए/एजीआर(ओ)/५२९१/(डी)/२०१६-१७/सन २०१७, दिनांक २४ मार्च २०१७ नुसार नोंदण्यात आली आहे.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आलेले आहे.

कोल्हापूर, ३ जून २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर १५६९)

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/२९४८/सन २०१७.— सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहेत की, ओमगणेश सहकारी दूध व्यावसायिक संस्था मर्यादित, पडसाळी पैकी चव्हाणवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक केपीआर/आरएनआय/एजीआर(ओ)/५२९७/(डी)/२०१६-१७/सन २०१७, दिनांक १२ एप्रिल २०१७ नुसार नोंदण्यात आली आहे.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण कृषी संस्था असून उपवर्गीकरण इतर कृषी संस्था असे करण्यात आलेले आहे.

कोल्हापूर, ३ जून २०१७.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आलेले आहे.
कोल्हापूर, २४ मार्च २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर १५८३)

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/६१५/सन २०१७.—सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहेत की, **हेरंब सहकारी दूध व्यावसाईक संस्था मर्यादित**, शिरदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक केपीआर/एसआरएल/एजीआर(ओ)/५२१७/(डी)/२०१६-१७/सन २०१७, दिनांक २०१७ नुसार नोंदण्यात आली आहे.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आलेले आहे.

कोल्हापूर, ४ फेब्रुवारी २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर १५८४)

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/पडळी पैकी गोंधळेवाडी/१५२२/सन २०१७.—सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहेत की, **महादेव सहकारी दूध व्यावसाईक संस्था मर्यादित**, पडळी पैकी गोंधळेवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक केपीआर/आरएनआय/एजीआर(ओ)/५२०५/(डी)/२०१६-१७/सन २०१७, दिनांक २३ नोव्हेंबर २०१७ नुसार नोंदण्यात आली आहे.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आलेले आहे.

कोल्हापूर, ... २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर १५८५)

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/कवठेसार/१२९२/सन २०१७.—सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहेत की, **जयकिसन सहकारी दूध व्यावसाईक संस्था मर्यादित**, कवठेसार, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक केपीआर/एसआरएल/एजीआर(ओ)/५१३८/(डी)/२०१६-१७/सन २०१७, दिनांक १८ जुलै २०१७ नुसार नोंदण्यात आली आहे.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आलेले आहे.

कोल्हापूर, ८ मार्च २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर १५८६)

क्रमांक जिदुविअ/को-४/संस्था नोंदणी/आवळी बू।।/१६२८/सन २०१७.—सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहेत की, **जय हनुमान सहकारी दूध व्यावसाईक संस्था मर्यादित**, आवळी बू।।, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदणी क्रमांक केपीआर/आरएसआय/एजीआर(ओ)/५२२९/(डी)/२०१६-१७/सन २०१७, दिनांक १६ डिसेंबर २०१७ नुसार नोंदण्यात आली आहे.

उपरिनिर्दिष्ट अधिनियमांच्या कलम १२(१) व महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ मधील अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **कृषी संस्था** असून उपवर्गीकरण **इतर कृषी संस्था** असे करण्यात आलेले आहे.

दूर्वाचनिय,

सहायक निबंधक (दुग्ध), कोल्हापूर.

कोल्हापूर, ८ मार्च २०१७.

अधिसूचना (आर १५८७)

क्रमांक पीएनए/बीएआय/एचएसजी/टिसी/१३२९४/२१२/सन २०१७.—सहायक निबंधक, सहकारी संस्था, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे याद्वारे अधिसूचित करीत आहेत की, **श्री. दत्तात्रय हनुमंत बोराडे, मु.प्र. नियोजित ब्लोसम सिटी सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, गट नं. ११८/१, प्लॉट नं. अ, तांबेनगर, तांदुळवाडी, तालुका बारामती, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदणी केली आहे. आणि त्याच अधिनियमातील कलम १२(१) खाली संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** अशी वर्गवारी करण्यात आली आहे.

पुणे, ३१ मे २०१७.

अधिसूचना (आर १५८८)

क्रमांक पीएनए/बीएआय/एचएसजी/टिसी/१३२१५/२३६/सन २०१७.—सहायक निबंधक, सहकारी संस्था, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे याद्वारे अधिसूचित करीत आहेत की, **डॉ. सुजाता चंद्रसेन चव्हाण मु.प्र. नियोजित पार्थ अँव्हेन्यु सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, स. नं. ४०/३/अ/१, प्लॉट नं. ३१ व ३२ कसबा, लक्ष्मी-नारायणनगर, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४ कलम ९ (१) अन्वये नोंदणी केली आहे. आणि त्याच अधिनियमातील कलम १२(१) खाली संस्थेचे वर्गीकरण **गृहनिर्माण संस्था** असून उपवर्गीकरण **भाडेकरू सहभागीदारी गृहनिर्माण संस्था** अशी वर्गवारी करण्यात आली आहे.

दूर्वाचनिय,

सहायक निबंधक, सहकारी संस्था, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे.

पुणे, ३ जून २०१७.

अधिसूचना (आर १५२७-२८)

वाचले :- ६) बांबवडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, बांबवडे, तालुका शाहूवाडी या संस्थेचा श्री कालिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शितुर तर्फे वारुण, तालुका शाहूवाडी ही संस्था समाविष्ट करून घेणेबाबतचा विशेष सर्वसाधारण सभा दिनांक १७ मार्च २०१७ मधील ठराव क्र. २ चे प्रतीसह दिनांक २० मार्च २०१७ रोजीचा प्रस्ताव.

क्रमांक सनिशा/कक्ष-५/विलीनीकरण/कालीका ना.पत-बांबवडे नापत/११६/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १७(१) व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील सन १९६१ नियम १६ मधील तरतुदी व महाराष्ट्र शासन आदेश क्रमांक सीएसएल/१४९३/११६२/सीआर/४७/१५सी, दिनांक ७ ऑगस्ट १९९३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, ए. एम. चोपडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका शाहूवाडी, मलकापूर यांचे आदेशानुसार **श्री कालिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, शितुर तर्फे वारुण, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या संस्थेचा नोंदणी क्रमांक केपीआर/एसडी/आरएसआर/(सीआर)/७१८/सन १९९२, दिनांक ३ जुलै १९९२ ही संस्था **बांबवडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, बांबवडे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या संस्थेचा नोंदणी क्रमांक केपीआर/एसडी/आरएसआर/(सीआर)/७७७/सन २०००, दिनांक ३१ मे २००० या संस्थेकडील वाचले क्रमांक ६ नुसार विशेष सर्वसाधारण सभा दिनांक १७ मार्च २०१७ मधील ठराव क्रमांक २ नुसार **श्री कालिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, शितुर तर्फे वारुण या संस्थेची सर्व येणी व देणी स्विकारणेच मंजुरी दिली असलेने, सदर संस्थेची सर्व दायित्व व मालमत्ता **बांबवडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, बांबवडे या संस्थेत विलीनीकरण करित आहे.

२) **श्री कालीका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, शितुर तर्फे वारुण, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या संस्थेची सर्व मालमत्ता व देयता **बांबवडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, बांबवडे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या संस्थेत हस्तांतरीत झालेले महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ नुसार **श्री कालिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, शितुर तर्फे वारुण या संस्थेचा नोंदणी क्रमांक केपीआर/एसडी/आरएसआर/(सीआर)/७१८/सन १९९२, दिनांक ३ जुलै १९९२ या संस्थेची स्वतंत्र आदेशान्वये नोंदणी रद्द करण्यात येत आहे.

३) **बांबवडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, बांबवडे, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या संस्थेचे कार्यक्षेत्र शाहूवाडी तालुका राहिल.

४) **श्री कालिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, शितुर तर्फे वारुण या संस्थेमधील या आदेशाच्या दिनांकापूर्वीच्या गैरव्यवहाराबाबत सदर संस्थेचे संचालक मंडळ जबाबदार राहिल.

५) मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे-१ यांनी नागरी/ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था विशेष कक्षेतील पतसंस्था, नोंदणी निकष तसेच कार्यक्षेत्र व शाखा विस्ताराबाबतचे सुधारीत निकष याबाबतच्या जा. क्र. ना.बॅक/डी-४/पतसंस्था/नोंदणी/निकष/सन २०१४/३५६, दिनांक ३ फेब्रुवारी २०१४ चे परिपत्रकानुसार विलीनीकरण करून घेणारी **बांबवडे नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, बांबवडे ही पतसंस्था अडचणीतील पतसंस्थेच्या विलीनीकरणाचे वेळी असणाऱ्या शाखा व्यतिरीक्त एक जादा शाखा विलीनीकरण करून घेतलेल्या पतसंस्थेस घेता येईल व निकषास पात्र राहिल.

सदरचा आदेश आज दिनांक २२ मे २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिले असे.

शाहूवाडी (मलकापूर), २२ मे २०१७.

आदेश (आर १५२९)

क्रमांक सनिशा/कक्ष-५/कालीका ना.पत/नों.रद्द/११०/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम २१ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, ए. एम. चोपडे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका शाहूवाडी, मलकापूर. जिल्हा कोल्हापूर या आदेशान्वये **श्री कालिका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, शितुर तर्फे वारुण, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर या संस्थेचे अस्तित्व संपुष्टात आलेले सदर संस्थेची नोंदणी रद्द करण्यात येत असून या आदेशाच्या तारखेपासून सदरची संस्था विघटीत झाली आहे असे समजणेत यावे.

सदरचा आदेश आज दिनांक २२ मे २०१७ रोजी माझे सही व शिक्क्यानिशी दिले असे.

ए. एन. चोपडे,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, तालुका शाहूवाडी, मलकापूर.

शाहूवाडी (मलकापूर), २२ मे २०१७.

आदेश (आर १५८९)

क्रमांक सनिबा/कक्ष-१/आर्य/पुनर्जिवन/आदेश/१४७/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १९ व नियम १८ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. एस. कुंभार, सहायक निबंधक, सहकारी संस्था, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे याद्वारे अधिसूचित करतात की, **आर्य सहकारी गृहचरणा संस्था मर्यादित**, जळोची, बारामती, जिल्हा पुणे यासंस्थेची पुनर्रचना या आदेशाच्या तारखेपासून करणेत येत असून संस्थेचा नोंदणी क्रमांक पीएनए/बीएआय/एचएसजी/(टीसी)/७८९/सन २०००, दिनांक २९ ऑगस्ट २००७ राहिल, असे या निवेदनाद्वारे जाहीर करित आहे.

सदरचा आदेश आज दिनांक ९ मे २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

एस. एस. कुंभार,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,

बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे.

बारामती (पुणे), ९ मे २०१७.

आदेश (आर १६१०)

क्रमांक सनिदौ/कक्ष-१/अवसायन/मध्यंतरीय आदेश/६८/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विकास स. जाधव, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे असे आदेश करतो की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये नोंदविलेल्या **म्हसोबा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, गोपाळवाडी, तालुका दौंड, जिल्हा पुणे या संस्थेचा कारभार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१) (क) (ii) मधील तरतुदीनुसार संस्थेचे कामकाज बंद असलेमुळे संस्थेचा दैनंदिन कारभार गुंडाळण्यात आला असून कलम १०३(१) खाली श्री. पी. सी. शितोळे, सहायक सहकारी अधिकारी, दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे यांची अवसायक अधिकारी म्हणून नियुक्ती करित आहे.

मी यापुढे असा आदेश देतो की, सदर संस्थेने हा मध्यंतरीय आदेश कायम का करणेत येऊ नये ? याबाबतचा खुलासा या आदेशाच्या दिनांकापासून

दौंड, १५ एप्रिल २०१७.

दौंड, १५ एप्रिल २०१७.

क्रमांक सनिदौ/कक्ष-१/अवसायन/मध्यंतरीय आदेश/८८/सन २०१७.—
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ व १०३ अन्वये मला
प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विकास स. जाधव, सहायक निबंधक,
सहकारी संस्था, दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे असे आदेश करतो की,

दौंड, १५ एप्रिल २०१७.

दौंड, १५ एप्रिल २०१७.

क्रमांक सनिदौ/कक्ष-१/अवसायन/मध्यंतरीय आदेश/१०/सन २०१७.—
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ व १०३ अन्वये मला
प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विकास स. जाधव, सहायक निबंधक,
सहकारी संस्था, दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे असे आदेश करतो की,
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये नोंदविलेल्या
अमृत पाणी पुरवठा सहकारी संस्था मर्यादित, वडगावबांडे, तालुका दौंड,
जिल्हा पुणे या संस्थेचा कारभार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६०
चे कलम १०२(१) (क) (ii) मधील तरतुदीनुसार संस्थेचे कामकाज बंद
असलेमुळे संस्थेचा दैनंदिन कारभार गुंडाळण्यात आला असून कलम

दौंड, १५ एप्रिल २०१७.

दौंड, १५ एप्रिल २०१७.

दौंड, १५ एप्रिल २०१७.

दौंड, १५ एप्रिल २०१७.

दौंड, १५ एप्रिल २०१७.

क्रमांक सनिदौ/कक्ष-१/अवसायन/मध्यंतरीय आदेश/७३/सन २०१७.—
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ व १०३ अन्वये मला
प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विकास स. जाधव, सहायक निबंधक,
सहकारी संस्था, दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे असे आदेश करतो की,

सदरचा आदेश आज दिनांक १५ एप्रिल २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

दौंड, १५ एप्रिल २०१७.

आदेश (आर १६३३)

क्रमांक सनिदौ/कक्ष-१/अवसायन/मध्यंतरीय आदेश/६७/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विकास स. जाधव, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे असे आदेश करतो की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये नोंदविलेल्या **आझाद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित**, दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे या संस्थेचा कारभार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क)(ii) मधील तरतुदीनुसार संस्थेचे कामकाज बंद असलेमुळे संस्थेचा दैनंदिन कारभार गुंडाळण्यात आला असून कलम १०३(१) खाली श्री. पी. सी. शितोळे, सहायक सहकारी अधिकारी, दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे यांची अवसायक अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

मी यापुढे असा आदेश देतो की, सदर संस्थेने हा मध्यंतरीय आदेश कायम का करणेत येऊ नये ? याबाबतचा खुलासा या आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत या कार्यालयास सादर करावा. खुलासा मुदतीत प्राप्त न झालेस अथवा दिलेला खुलासा समाधानकारक नसेलतर सदरचा मध्यंतरीय आदेश कायम करणेत येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ एप्रिल २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

दौंड, १५ एप्रिल २०१७.

आदेश (आर १६३४)

क्रमांक सनिदौ/कक्ष-१/अवसायन/मध्यंतरीय आदेश/६५/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ व १०३ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, विकास स. जाधव, सहायक निबंधक, सहकारी संस्था, दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे असे आदेश करतो की, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये नोंदविलेल्या **विष्णुप्रिय सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, केडगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे या संस्थेचा कारभार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क)(ii) मधील तरतुदीनुसार संस्थेचे कामकाज बंद असलेमुळे संस्थेचा दैनंदिन कारभार गुंडाळण्यात आला असून कलम १०३(१) खाली श्री. पी. सी. शितोळे, सहायक सहकारी अधिकारी, दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे यांची अवसायक अधिकारी म्हणून नियुक्ती करीत आहे.

मी यापुढे असा आदेश देतो की, सदर संस्थेने हा मध्यंतरीय आदेश कायम का करणेत येऊ नये ? याबाबतचा खुलासा या आदेशाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत या कार्यालयास सादर करावा. खुलासा मुदतीत प्राप्त न झालेस अथवा दिलेला खुलासा समाधानकारक नसेलतर सदरचा मध्यंतरीय आदेश कायम करणेत येईल.

सदरचा आदेश आज दिनांक १५ एप्रिल २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी निर्गमित करीत आहे.

विकास स. जाधव,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,

दौंड, तालुका दौंड, जिल्हा पुणे.

दौंड, १५ एप्रिल २०१७.

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

नोंदणीबाबत अधिसूचना (आर १६४१)

क्रमांक कक्ष-३/उनिहातकणंगले/नोंदणी/केपीआर/एचएलई/जीएनएल/१७०२/२०१७-१८/सन २०१७.— उपनिबंधक, सहकारी संस्था, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहेत की, **श्री भैरवनाथ स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित**, खोची, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे (महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदणी क्रमांक केपीआर/एचएलई/जीएनएल/१७०२/२०१७-१८/सन २०१७, दिनांक १४ जून २०१७ असा आहे. आणि उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **व्यापार विषयक संस्था** असे करण्यात आलेले आहे.

कोल्हापूर, १४ जून २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर १६४२)

क्रमांक कक्ष-३/उनिहातकणंगले/नोंदणी/केपीआर/एचएलई/जीएनएल/१७०३/२०१७-१८/सन २०१७.— उपनिबंधक, सहकारी संस्था, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर याद्वारे अधिसूचित करीत आहेत की, **जयश्री महिला स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित**, पेटवडगाव, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे (महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४) चे कलम ९(१) अन्वये नोंदणी क्रमांक केपीआर/एचएलई/जीएनएल/१७०३/२०१७-१८/सन २०१७, दिनांक १४ जून २०१७ असा आहे. आणि उपरिनिर्दिष्ट अधिनियमाच्या कलम १२(१) अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १०(१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **व्यापार विषयक संस्था** असे करण्यात आलेले आहे.

दूर्वाचनिय,

उपनिबंधक, सहकारी संस्था,

तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर.

कोल्हापूर, १४ जून २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर १६४४)

क्रमांक पीएनए/पीएनए(१)/जीएनएल/(ओ)/४९१/१८०८/२०१७-१८/सन २०१७.— उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (१) याद्वारे अधिसूचित करीत आहेत की, **सुखवानी प्रेस्टिज प्रिमायसेस सहकारी गृहरचना संस्था मर्यादित**, स.नं. ९१/२, प्लॉट नं. २०, कृष्णा कॉलनी, पौडरोड, कोथरुड, पुणे-३८ ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेची नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(१)/जीएनएल/(ओ)/१८०८/२०१७-१८/सन २०१७, दिनांक ३१ मे २०१७ असा आहे. सदर संस्था १९ व्यापारी गाळ्यांसाठी नोंदविण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे केलेले आहे.

पुणे, ३१ मे २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर १६४५)

क्रमांक पीएनए/पीएनए(१)/जीएनएल/(ओ)/५२२/१८१०/२०१७-१८/सन २०१७.— उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (१) याद्वारे अधिसूचित करीत आहेत की, **श्री विष्णुनारायण कॉम्प्लेक्स सहकारी देखभाल संस्था मर्यादित**, स.नं. ४ व ५, हिस्सा नं. १ व ५, कोंढवे-धावडे, तालुका हवेली, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेची नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(१)/जीएनएल/(ओ)/१८१०/२०१७-१८/सन २०१७, दिनांक १ जून २०१७ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे केलेले आहे.

पुणे, ३१ मे २०१७.

नोंदणीबाबत अधिसूचना (आर १६४६)

क्रमांक पीएनए/पीएनए(१)/जीएनएल/(ओ)/५१४/१८०९/२०१७-१८/सन २०१७.— उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर (१) याद्वारे अधिसूचित करीत आहेत की, **ग्रीनिसटी सहकारी गृहचरणा संस्थांचे फेडरेशन मर्यादित**, स.नं. १-१२(पी) व १३, नवभारत स्कुलजवळ, शिवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम ९(१) अन्वये नोंदणी केल्याचे जाहीर केले आहे. सदर संस्थेची नोंदणी क्रमांक पीएनए/पीएनए(१)/जीएनएल/(ओ)/१८०९/२०१७-१८/सन २०१७, दिनांक ३१ मे २०१७ असा आहे.

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १२(१) व त्याखालील नियम १०(१) अन्वये सदर संस्थेचे वर्गीकरण **सर्वसाधारण संस्था** असून उपवर्गीकरण **इतर संस्था** असे केलेले आहे.

डॉ. अमोल यादव,

उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे शहर (१), पुणे.

पुणे, ३१ मे २०१७.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

विसर्जक बदलण्याचा आदेश (आर १६४७)

क्रमांक कक्ष-३/प्रशा/अव.बदल/आदेश/सोओबॅ./६१०३/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३(४) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, ए. एम. देशमुख, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर असा आदेश देतो की, **सोलापूर जिल्हा औद्योगिक सहकारी बँक लिमिटेड**, सोलापूर (विसर्जित) या बँकेचे विसर्जक श्री. एन. व्ही. आघाव, यांचेएवजी श्री. ए. एम. देशमुख, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सोलापूर यांची अवसायक म्हणून नेमणूक करीत आहे.

सदर आदेश आज दिनांक १४ जून २०१७ रोजी माझे सहीने व कार्यालयीन मोहोर लावून निर्गमित केला.

ए. एम. देशमुख,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, सोलापूर.

सोलापूर १४ जून २०१७.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश (आर १६९०)

क्रमांक सनिबा/कक्ष-१/स्थापत्य/पुनर्जिवन/२२०/आदेश/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १९ व नियम १८ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, एस. एस. कुंभार, सहायक निबंधक, सहकारी संस्था, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे असा आदेश देतो की, **बारामती स्थापत्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था मर्यादित**, बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे या संस्थेची पुनर्रचना या आदेशाच्या तारखेपासून करणेत येत असून, संस्थेचा नोंदणी क्रमांक हा पूर्वीचाच म्हणजे पीएनए/बीएआय/जीएनएल(सी)/१२२१/२००५-०६/सन २००५, दिनांक १४ जून २००५ राहिल. असे या आदेशाद्वारे जाहीर करीत आहे.

सदर आदेश आज दिनांक ३१ मे २०१७ रोजी माझे सही शिक्क्यानिशी दिला असे.

एस. एस. कुंभार,

सहायक निबंधक, सहकारी संस्था,

बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे.

बारामती, ३१ मे २०१७.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

पोटनियम दुरुस्ती आदेश (आर १६७४)

क्रमांक जिउनिपुश/नाबँक/पोनिदु/पुणे सहकारी बँक मर्या./५५०८/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १३(२) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, बी. टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर असा आदेश देतो की, **पुणे सहकारी बँक लिमिटेड**, पुणे या संस्थेच्या झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संमत झालेल्या पोटनियम दुरुस्तीबाबत खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

पोटनियम क्रमांक	तपशील
पोटनियम क्रमांक ८ व पोटनियम क्रमांक १३-अ	पुरवणी चार नुसार मंजूर

हा दाखला बँकेच्या पोटनियमास जोडून ठेवावा. सदर पोटनियम दुरुस्ती या जापनाचे दिनांकापासून अंमलात येईल.

बी. टी. लावंड,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे शहर.

पुणे, ६ जानेवारी २०१७.

उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून

अंतिम आदेश (आर १६७५)

क्रमांक उनिकोश/कक्ष-६/अवसायन/अंतिम आदेश/पार्वती महिला औद्यो./४९४/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क)(ii)(iv) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, संभाजी निकम, उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर, कोल्हापूर सदर अधिनियमाचे कलम १०२ नुसार असा आदेश देतो की, **पार्वती महिला औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित**, कोल्हापूर या संस्थेबाबत पारित केलेला मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३(१) अन्वये सदर संस्थेचे कामकाज गुंडाळणेकरीता

कोल्हापूर, ११ मे २०१७.

अंतिम आदेश (आर १६७५)

कोल्हापूर, ११ मे २०१७.

अंतिम आदेश (आर १६७६)

कोल्हापूर, १७ मे २०१७.

अंतिम आदेश (आर १६७७)

कोल्हापूर, ११ मे २०१७.

अंतिम आदेश (आर १६७८)

कोल्हापूर, ११ मे २०१७.

अंतिम आदेश (आर १६७९)

क्रमांक उनिकोश/कक्ष-६/अवसायम/अंतिम आदेश/कस्तुरबा गृहनिर्माण/
सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२
(१)(क)(ii)(iv) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, संभाजी
निकम, उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर, कोल्हापूर सदर
अधिनियमाचे कलम १०२ नुसार असा आदेश देतो की, **कस्तुरबा सहकारी
गृहनिर्माण संस्था मर्यादित**, कोल्हापूर या संस्थेबाबत पारित केलेला
मध्यंतरीय आदेश कायम करित आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,
१९६० चे कलम १०३(१) अन्वये सदर संस्थेचे कामकाज गुंडाळणेकरीता
अवसायक (ऋणपरिशोधक) म्हणून श्रीमती एम. एस. राठोड, लिपीक,
अधिन द्वितीय अप्पर विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, कोल्हापूर

कोल्हापूर, १७ मे २०१७.

कोल्हापूर, ११ मे २०१७.

कोल्हापूर, ११ मे २०१७.

कोल्हापूर, ११ मे २०१७.

कोल्हापूर, ११ मे २०१७.

क्रमांक उनिकाश/कक्ष-६/अवसायन/अंतिम आदेश/श्री साई हौसिंग/
८२२/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम
१०२(१)(क)(ii)(iv) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, संभाजी
निकम, उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर, कोल्हापूर सदर
अधिनियमाचे कलम १०२ नुसार असा आदेश देतो की, **श्री साई को-
ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड**, कोल्हापूर या संस्थेबाबत पारित केलेला
मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,
१९६० चे कलम १०३(१) अन्वये सदर संस्थेचे कामकाज गंडाळणेकरीता

कोल्हापूर, १७ मे २०१७.

अंतिम आदेश (आर १६९५)

कोल्हापूर, ११ मे २०१७.

अंतिम आदेश (आर १६९६)

कोल्हापूर, १७ मे २०१७.

अंतिम आदेश (आर १६९७)

कोल्हापूर, १७ मे २०१७.

अंतिम आदेश (आर १६९८)

कोल्हापुर, १७ मे २०१७.

अंतिम आदेश (आर १६९९)

क्रमांक उनिकोश/कक्ष-६/अवसायन/अंतिम आदेश/यशवंतनगर हौसिंग/
६४३/सन २०१७.— महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम
१०२(१)(क)(ii)(iv) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, संभाजी
निकम, उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर, कोल्हापूर सदर
अधिनियमाचे कलम १०२ नुसार असा आदेश देतो की, **यशवंतनगर
को-ऑप. सोसायटी लिमिटेड**, कोल्हापूर या संस्थेबाबत पारित केलेला
मध्यंतरीय आदेश कायम करित आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम,
१९६० चे कलम १०३(१) अन्वये सदर संस्थेचे कामकाज गुंडाळणेकरीता

अवसायक (ऋणपरिशोधक) म्हणून श्री. सी. एम. इंगवले, सहकारी अधिकारी श्रेणी-१, अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था. कोल्हापूर शहर, कोल्हापूर यांची नियुक्ती करित आहे. अवसायक यांनी अवसायक पदाचा कार्यभार त्वरीत स्विकारून त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. तसेच त्यांनी त्यांचेकडील नियमित कामकाज सांभाळून अवसायक पदाचा कार्यभार सांभाळण्याचा आहे.

सदरचा आदेश मी माझे स्वाक्षरीने व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १७ मे २०१७ रोजी पारीत केला आहे.

कोल्हापूर, १७ मे २०१७.

अंतिम आदेश (आर १७००)

क्रमांक उनिकोश/कक्ष-६/अवसायन/अंतिम आदेश/कोल्हा.श.अ.को.राय. स्वयं.७८७/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क)(ii)(iv) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, संभाजी निकम, उपनिबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर शहर, कोल्हापूर सदर अधिनियमाचे कलम १०२ नुसार असा आदेश देतो की, कोल्हापूर

शहर अकॉंट रायटिंग व ऑडिटिंग स्वयंरोजगार सहकारी संस्था मर्यादित, कोल्हापूर या संस्थेबाबत पारित केलेला मध्यंतरीय आदेश कायम करित आहे व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३(१) अन्वये सदर संस्थेचे कामकाज गुंडाळणेकरिता अवसायक (ऋणपरिशोधक) म्हणून श्री. एस. व्ही. मसूरकर, मुख्य लिपीक, अधिन उपनिबंधक, सहकारी संस्था. कोल्हापूर शहर, कोल्हापूर यांची नियुक्ती करित आहे. अवसायक यांनी अवसायक पदाचा कार्यभार त्वरीत स्विकारून त्याचा अहवाल या कार्यालयास सादर करावा. तसेच त्यांनी त्यांचेकडील नियमित कामकाज सांभाळून अवसायक पदाचा कार्यभार सांभाळण्याचा आहे.

सदरचा आदेश मी माझे स्वाक्षरीने व कार्यालयीन मुद्रेनिशी आज दिनांक १७ मे २०१७ रोजी पारीत केला आहे.

संभाजी निकम,

उपनिबंधक, सहकारी संस्था,
कोल्हापूर शहर (५), कोल्हापूर.

कोल्हापूर, १७ मे २०१७.

आदेश (आर १६७१)

क्रमांक जिउनिपुणेशहर/ना.बँका/क१५६/१३१८/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, बी. टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे या आदेशान्वये श्री गजानन लोकसेवा सहकारी बँक मर्यादित, पुणे या संस्थेच्या खालील अधिकाऱ्यांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व ९९ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ अ नुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधिन राहून या आदेशाचे दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०१७ या कालावधीकरिता प्रदान करित आहे.

अ.क्र.	अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याचे नाव	अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याचा हुद्दा	शक्तीचा व्याप्ती	कार्यक्षेत्र
१)	श्री. राजेंद्र लक्ष्मण बाबर	वसुली अधिकारी	वसुली अधिकारी	पुणे, हवेली तालुका व पिंपरी-चिंचवड म.न.पा. पुरते मर्यादित.

१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सुचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

२) सदरचे अधिकार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व ९९ अन्वये वसुली दाखल्यांची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

३) वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात 'अ-३', 'अ-४', व 'ब' कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी. तसेच ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील या कार्यालयात सदरची माहिती सादर करावी.

४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवा निवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

५) वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. याबाबतचा नमुना 'अ-१', 'अ-२', 'अ-३', 'अ-४' सोबत जोडलेला आहे.

६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १९४२. २०१३ दि बेसिक कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेल्या आदेश विचारात घेवून वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.

७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करित असल्याचे निदर्शनास आल्यास प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

८) शासन निर्णय, क्र. संकिर्ण-१५०४/प्रक्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

९) वसुली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही “महाराष्ट्र शासन नियुक्त” आणि किंवा “सिव्हिल कोर्ट”, “एक्झिक्युटिव्ह कोर्ट” या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे “वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)” असे लिहावे.

१०) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर “वसुली अधिकारी सहकारी बँक/पतसंस्था” असा फलक लावता येवू शकेल.

११) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयकृत वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचे आदेश देवून परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधीत कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

१२) वसुली अधिकाऱ्यास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

१३) जिल्हा उपनिबंधक यांनी बोलविलेल्या सभेस उपस्थित राहून कर्ज वसुलीची माहिती देणे.

१४) शासनाचा मागील थकीत सरचार्ज व प्रोसेस फी चा भरणा बाकी असल्यास पुढील १५ दिवसात शासनास जमा करून त्याची एक प्रत या कार्यालयास सादर करावी.

१५) सर्व वसुली अधिकाऱ्यांनी उपरोक्त नमूद मा. सहकार आयुक्त यांचे दिनांक २४/०६/२०१६ व दिनांक १/०१/२०१७ रोजीच्या परिपत्रकातील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेकडून वसुली विषयक प्रशिक्षण माहे अखेरची माहिती विहित नमुना ८ क-२ व ३ मध्ये माहिती सादर करावी.

विषय क्रमांक ८(क)-२

वसुली अधिकारी यांचे कामकाजाचा आढावा (रुपये लाखात)

संख्या	जिल्ह्यातील एकूण वसुली अधिकाऱ्यांची संख्या	रकाना ४ मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्या-कडील एकूण संख्या	महिन्याचे सुरवतीस कार्यवाहीचे शिल्लक वसुली दाखले		चालू महिन्यात कार्यवाहीसाठी प्राप्त वसुली दाखले		कार्यवाही-साठीचे एकूण वसुली दाखले		चालू महिना अखेर संपूर्ण वसुल झालेले वसुली दाखले		चालू महिना अखेर प्रलंबित वसुली दाखले		रकाना १४ पैकी प्रलंबित दाखल्यांपैकी कार्यवाही खालील स्थिती					
													जंगम जप्ती करावयाची	स्थावर जप्ती करावयाची	लिलाव करावयाची			
			संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम		
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९

विषय क्रमांक ८(क)-३

वसुली अधिकारी यांचे कामकाजाचा आढावा (प्रलंबित दाखल्यांचा कालावधी)

वसुली अधिकाऱ्याकडील कार्यवाहीचे प्रलंबित दाखले (रुपये लाखात)

माहे-२०१७

अ. क्र.	संख्या प्रकार	जिल्ह्यातील एकूण वसुली अधिकाऱ्यांची संख्या	चालू महिना अखेर अंमलबजावणी साठीचे प्रलंबित दाखले		प्रलंबित दाखल्यांचा कालावधी									
			संख्या	रक्कम	६ महिन्याचे आतील		९ महिन्याचे आतील		१२ महिन्याचे आतील		१ वर्षाचे वरील		२ वर्षाचे वरील	
					संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम
१		४	५	६	७	८	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८

पुणे, २१ जून २०१७.

आदेश (आर १६७२)

क्रमांक जिउनिपुणे/ना.बँका/क१५६/५५३/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, बी. टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे या आदेशान्वये जयहिंद अर्बन को-ऑप. बँक मर्यादित, पुणे या संस्थेच्या खालील अधिकाऱ्यास त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ अ नुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधिन राहून दिनांक एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीकरीता प्रदान करीत आहे.

अ.क्र.	अधिकार प्रदान केलेल्या	अधिकार प्रदान केलेल्या अधिकार्याचे नाव	शक्तीचा व्याप्ती अधिकार्याचा हुद्दा	कार्यक्षेत्र
१)	श्री. दगडे शैलेश उत्तम	वसुली अधिकारी	वसुली अधिकारी	पुणे, हवेली तालुका व पिंपरी-चिंचवड
२)	श्री. गायकवाड विजय दत्तात्रय	वसुली अधिकारी	वसुली अधिकारी	म.न.पा. पुरते मर्यादित.

१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सुचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

२) सदरचे अधिकार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व ९१ अन्वये वसुली दाखल्यांची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

३) वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात 'अ-३', 'अ-४', व 'ब' कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी. तसेच ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील या कार्यालयात सदरची माहिती सादर करावी.

४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवा निवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास अशा अधिकार्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

५) वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. याबाबतचा नमुना 'अ-१', 'अ-२', 'अ-३', 'अ-४' सोबत जोडलेला आहे.

६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १९४२. २०१३ दि बेसिक कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेल्या आदेश विचारात घेवून वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.

७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करित असल्याचे निदर्शनास आल्यास प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

८) शासन निर्णय, क्र. संकिर्ण-१५०४/प्रक्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकार्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

९) वसुली अधिकार्यास त्याच्या नावापुढे कोठेही "महाराष्ट्र शासन नियुक्त" आणि किंवा "सिव्हिल कोर्ट", "एक्झिक्युटिव्ह कोर्ट" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकार्यांनी त्यांच्या नावापुढे "वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)" असे लिहावे.

१०) वसुली अधिकार्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर "वसुली अधिकारी सहकारी बँक/पतसंस्था" असा फलक लावता येवू शकेल.

११) वसुली अधिकार्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयकृत वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचे आदेश देवून परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधीत कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करित आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

१२) वसुली अधिकार्यास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलीपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

१३) जिल्हा उपनिबंधक यांनी बोलविलेल्या सभेस उपस्थित राहून कर्ज वसुलीची माहिती देणे.

१४) शासनाचा मागील थकीत सरचार्ज व प्रोसेस फी चा भरणा बाकी असल्यास पुढील १५ दिवसात शासनास जमा करून त्याची एक प्रत या कार्यालयास सादर करावी.

१५) सर्व वसुली अधिकार्यांनी उपरोक्त नमूद मा. सहकार आयुक्त यांचे दिनांक २४/०६/२०१६ व दिनांक १/०१/२०१७ रोजीच्या परिपत्रकातील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेकडून वसुली विषयक प्रशिक्षण माहे अखेरची माहिती विहित नमुना ८ क-२ व ३ मध्ये माहिती सादर करावी.

विषय क्रमांक ८(क)-२

वसुली अधिकारी यांचे कामकाजाचा आढावा (रुपये लाखात)

संख्या	जिल्ह्यातील एकूण वसुली अधिकार्यांची संख्या	रकाना ४ मध्ये नमूद केलेल्या अधिकार्या-कडील एकूण संख्या	महिन्याचे सुरवतीस कार्यवाहीचे शिल्लक वसुली दाखले		चालू महिन्यात कार्यवाहीसाठी प्राप्त वसुली दाखले		कार्यवाही-साठीचे एकूण वसुली दाखले		चालू महिना अखेर संपूर्ण वसुली झालेले वसुली दाखले		चालू महिना प्रलंबित वसुली दाखले		रकाना १४ पैकी प्रलंबित दाखल्यांपैकी कार्यवाही खालील स्थिती					
			संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	जंगम जप्ती करावयाची	स्थावर जप्ती करावयाची	लिलाव करावयाची	संख्या	रक्कम	संख्या
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९

विषय क्रमांक ८(क)-३

वसुली अधिकारी यांचे कामकाजाचा आढावा (प्रलंबित दाखल्यांचा कालावधी)

वसुली अधिकाऱ्याकडील कार्यवाहीचे प्रलंबित दाखले (रुपये लाखात)

माहे-२०१७

अ. क्र.	संख्या प्रकार	जिल्ह्यातील एकूण वसुली अधिकाऱ्यांची संख्या	चालू महिना अखेर अंमलबजावणी साठीचे प्रलंबित दाखले		प्रलंबित दाखल्यांचा कालावधी									
					६ महिन्याचे आतील		९ महिन्याचे आतील		१२ महिन्याचे आतील		१ वर्षाचे वरील		२ वर्षाचे वरील	
			संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम
१		४	५	६	७	८	११	१२	१३	१४	१५	१६	१५	१६

पुणे, ६ मे २०१७.

आदेश (आर १६७३)

क्रमांक जिउनिपुणेशहर/ना.बँका/क१५६/१३१७/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, बी. टी. लावंड, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे या आदेशान्वये **जयभवानी सहकारी बँक मर्यादित**, पुणे या संस्थेच्या खालील अधिकाऱ्यांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ अ नुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधिन राहून दिनांक जून २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीकरिता प्रदान करित आहे.

अ.क्र.	अधिकार प्रदान केलेल्या	अधिकार प्रदान केलेल्या अधिकाऱ्याचे नाव	शक्तीचा व्याप्ती अधिकाऱ्याचा हुद्दा	कार्यक्षेत्र
१)	श्री. पगारे दत्ता पुंजाजी	वसुली अधिकारी	वसुली अधिकारी	पुणे, हवेली तालुका व पिंपरी-चिंचवड
२)	सौ. कल्पना देवीदास भोंडे	वसुली अधिकारी	वसुली अधिकारी	म.न.पा. पुरते मर्यादित.

१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सुचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

२) सदरचे अधिकार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व ९१ अन्वये वसुली दाखल्यांची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

३) वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात 'अ-३', 'अ-४', व 'ब' कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी. तसेच ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनी देखील या कार्यालयात सदरची माहिती सादर करावी.

४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवा निवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास अशा अधिकाऱ्यास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

५) वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही ठेवण्यात यावी. याबाबतचा नमुना 'अ-१', 'अ-२', 'अ-३', 'अ-४' सोबत जोडलेला आहे.

६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्र. १९४२. २०१३ दि बेसिक कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेल्या आदेश विचारात घेवून वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.

७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करित असल्याचे निदर्शनास आल्यास प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

८) शासन निर्णय, क्र. संकिर्ण-१५०४/प्रक्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकाऱ्यांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

९) वसुली अधिकाऱ्यास त्याच्या नावापुढे कोठेही "महाराष्ट्र शासन नियुक्त" आणि किंवा "सिव्हिल कोर्ट", "एक्झिक्युटिव्ह कोर्ट" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकाऱ्यांनी त्यांच्या नावापुढे "वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)" असे लिहावे.

१०) वसुली अधिकाऱ्यास वसुलीसाठी वापर करण्यात येणाऱ्या वाहनावर "वसुली अधिकारी सहकारी बँक/पतसंस्था" असा फलक लावता येवू शकेल.

११) वसुली अधिकाऱ्याने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयकृत वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचे आदेश देवून परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधीत कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

१२) वसुली अधिकाऱ्यास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलीपात्र रक्कम व सरचार्ज रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

१३) जिल्हा उपनिबंधक यांनी बोलविलेल्या सभेस उपस्थित राहून कर्ज वसुलीची माहिती देणे.

१४) शासनाचा मागील थकीत सरचार्ज व प्रोसेस फी चा भरणा बाकी असल्यास पुढील १५ दिवसात शासनास जमा करून त्याची एक प्रत या कार्यालयास सादर करावी.

१५) सर्व वसुली अधिकाऱ्यांनी उपरोक्त नमूद मा. सहकार आयुक्त यांचे दिनांक २४/०६/२०१६ व दिनांक १/०१/२०१७ रोजीच्या परिपत्रकातील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे व मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेकडून वसुली विषयक प्रशिक्षण माहे अखेरची माहिती विहित नमुना ८ क-२ व ३ मध्ये माहिती सादर करावी.

विषय क्रमांक ८(क)-२

वसुली अधिकारी यांचे कामकाजाचा आढावा (रुपये लाखात)

संख्या	जिल्ह्यातील एकूण वसुली अधिकाऱ्यांची संख्या	रकाना ४ मध्ये नमूद केलेल्या अधिकाऱ्या-कडील एकूण संख्या	महिन्याचे सुरवतीस कार्यवाहीचे शिल्लक वसुली दाखले		चालू महिन्यात कार्यवाहीसाठी प्राप्त वसुली दाखले		कार्यवाही-साठीचे एकूण वसुली दाखले		चालू महिना अखेर संपूर्ण वसुली झालेले वसुली दाखले		चालू महिना अखेर प्रलंबित वसुली दाखले		रकाना १४ पैकी प्रलंबित दाखल्यांपैकी कार्यवाही खालील स्थिती							
															जंगम जप्ती करावयाची		स्थावर जप्ती करावयाची		लिलाव करावयाची	
			संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२	१३	१४	१५	१६	१७	१८	१९		

विषय क्रमांक ८(क)-३

वसुली अधिकारी यांचे कामकाजाचा आढावा (प्रलंबित दाखल्यांचा कालावधी)

वसुली अधिकाऱ्याकडील कार्यवाहीचे प्रलंबित दाखले (रुपये लाखात)

माहे-२०१७

अ. क्र.	संख्या प्रकार	जिल्ह्यातील एकूण वसुली अधिकाऱ्यांची संख्या	चालू महिना अखेर अंमलबजावणी साठीचे प्रलंबित दाखले		प्रलंबित दाखल्यांचा कालावधी									
			संख्या		६ महिन्याचे आतील		९ महिन्याचे आतील		१२ महिन्याचे आतील		१ वर्षाचे वरील		२ वर्षाचे वरील	
			संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम	संख्या	रक्कम
१		४	५	६	७	८	११	१२	१३	१४	१५	१६	१५	१६

बी. टी. लावंड,

जिल्हा उपनिबंधक,

सहकारी संस्था, पुणे शहर.

पुणे, २१ जून २०१७.

सहायक निबंधक, सहकारी संस्था यांजकडून

आदेश (आर १६३५ ते १६३७)

क्रमांक कक्ष-२/अवसायन/बदली आदेश/२८२/सन २०१७. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०३(४) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, बी. एम. तावरे, सहायक निबंधक, सहकारी संस्था, सातारा, तालुका सातारा सोबतच्या परिशिष्टामधील क्रमांक २ मधील सहकारी संस्थांचे अवसायक म्हणून सदर परिशिष्टातील क्रमांक ५ मधील अवसायकाची नियुक्ती करीत आहे.

परिशिष्ट

अ.क्र.	अवसायनातील संस्थेचे नाव	अवसायन अंतिम आदेश व दिनांक	सद्याचे अवसायकाचे नाव	बदली आदेशानंतर अवसायकाचे नाव
१	२	३	४	४
१)	दत्त ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, अतीत.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१६, दि. ३१ मार्च २०१६.	अवसायक मंडळ अध्यक्ष पी. डी. गायकवाड, सह. अधि.-१, महाबळेश्वर, सदस्य, पी. टी. गाढवे, सहा. सहकारी अधिकारी.	अवसायक मंडळ अध्यक्ष, एस. पी. कुलकर्णी, सह. अधि.-१, सातारा सदस्य, पी. टी. गाढवे, सहायक सहकारी अधिकारी.

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	४
२)	विघ्नहर्ता ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्यादित, खेड.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. ३१ मार्च २०१७.	पी. डी. गायकवाड, सह. अधि.-१, महाबळेश्वर.	एस. पी. कुलकर्णी, सहकारी अधिकारी-१, सातारा.
३)	सहकार महर्षी जिजाबा आण्णा जाधव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, गोवे.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १० मार्च २०१७.	पी. डी. गायकवाड, सह. अधि.-१, महाबळेश्वर.	एस. पी. कुलकर्णी, सहकारी अधिकारी-१, सातारा.
४)	विठ्ठलदादा कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित, पेढी.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १० मार्च २०१७.	पी. डी. गायकवाड, सह. अधि.-१, महाबळेश्वर.	एस. पी. कुलकर्णी, सहकारी अधिकारी-१, सातारा.
५)	शिवशंकर कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित, सांबरवाडी.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १० मार्च २०१७.	पी. डी. गायकवाड, सह. अधि.-१, महाबळेश्वर.	एस. पी. कुलकर्णी, सहकारी अधिकारी-१, सातारा.
६)	संपतराव भोसले कृषी प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित, आष्टे.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १० मार्च २०१७.	पी. डी. गायकवाड, सह. अधि.-१, महाबळेश्वर.	एस. पी. कुलकर्णी, सहकारी अधिकारी-१, सातारा.
७)	श्रमिक महिला सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. २७ मार्च २०१७.	पी. डी. गायकवाड, सह. अधि.-१, महाबळेश्वर.	एस. पी. कुलकर्णी, सहकारी अधिकारी-१, सातारा.
८)	जयदिप गणकयंत्र सेवा सहकारी औद्योगिक संस्था मर्यादित, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १० मार्च २०१७.	पी. डी. गायकवाड, सह. अधि.-१, महाबळेश्वर.	एस. पी. कुलकर्णी, सहकारी अधिकारी-१, सातारा.
९)	मेडिको लिगल ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित, गोडोली.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. ४ डिसेंबर २०१७.	पी. डी. गायकवाड, सह. अधि.-१, महाबळेश्वर.	एस. पी. कुलकर्णी, सहकारी अधिकारी-१, सातारा.
१०)	ॲपेक्स टूल्स औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, कोडोली.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १० मार्च २०१७.	पी. डी. गायकवाड, सह. अधि.-१, महाबळेश्वर.	पी. यु. कांबळे, द्वितीय अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
११)	पाटेश्वर सहकारी ग्राहक संस्था मर्यादित, कोडोली.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. २७ मार्च २०१७.	पी. डी. गायकवाड, सह. अधि.-१, महाबळेश्वर.	पी. यु. कांबळे, द्वितीय अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
१२)	अभय सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. २७ मार्च २०१७.	पी. डी. गायकवाड, सह. अधि.-१, महाबळेश्वर.	पी. यु. कांबळे, द्वितीय अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
१३)	जुगाईदेवी सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, अंबवडे बु.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १० मार्च २०१७.	पी. डी. गायकवाड, सह. अधि.-१, महाबळेश्वर.	पी. यु. कांबळे, द्वितीय अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
१४)	श्री गायत्रीदेवी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सदरबझार.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. २७ मार्च २०१७.	एन. एस. पवार, अप्पर लेखापरिक्षक, अधिन जि. वि. लेप., सातारा.	पी. यु. कांबळे, द्वितीय अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
१५)	कोयना अपार्टमेंट सहकारी गृह-निर्माण संस्था मर्यादित, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १४ मार्च २०१७.	एन. एस. पवार, अप्पर लेखापरिक्षक, अधिन जि. वि. लेप., सातारा.	पी. यु. कांबळे, द्वितीय अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
१६)	देवदत्त सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, गोडोली, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १० मार्च २०१७.	एन. एस. पवार, अप्पर लेखापरिक्षक, अधिन जि. वि. लेप., सातारा.	पी. यु. कांबळे, द्वितीय अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
१७)	स्वयंसिद्धा महिला यंत्रमाग औद्योगिक मर्यादित, गोडोली, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. २८ डिसेंबर २०१५.	सी. डी. चव्हाण, व. लि., जि. उ. नि., सातारा.	एस. जी. बनसोडे, अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
१८)	श्री दत्त दर्शन सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, शाहूपुरी, गेंडामाळ.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. ४ डिसेंबर २०१५.	व्ही डी. आगम, सह. अधि.-२, दुग्ध सातारा.	एस. जी. बनसोडे, अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.

परिशिष्ट-- चालू

१	२	३	४	४
१९)	गंगा यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित, अतीत.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. २४ सप्टेंबर २०१५.	सी. डी. चव्हाण, व. लि., जि. उ. नि., सातारा.	एस. जी. बनसोडे, अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
२०)	कृष्णेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. ३० मार्च २०१७.	एन. एस. पवार, अप्पर लेखापरिक्षक, अधिन जि. वि. लेप., सातारा.	एस. जी. बनसोडे, अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
२१)	सुदर्शन अपार्टमेंट सहकारी गृह-निर्माण संस्था मर्यादित, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १४ मार्च २०१७.	एन. एस. पवार, अप्पर लेखापरिक्षक, अधिन जि. वि. लेप., सातारा.	एस. जी. बनसोडे, अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
२२)	शरयु सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. ३० मार्च २०१७.	एन. एस. पवार, अप्पर लेखापरिक्षक, अधिन जि. वि. लेप., सातारा.	एस. जी. बनसोडे, अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
२३)	गोविंदनगर सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १४ मार्च २०१७.	एन. एस. पवार, अप्पर लेखापरिक्षक, अधिन जि. वि. लेप., सातारा.	एस. जी. बनसोडे, अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
२४)	साईलिला अपार्टमेंट सहकारी गृह-निर्माण संस्था मर्यादित, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १४ मार्च २०१७.	एन. एस. पवार, अप्पर लेखापरिक्षक, अधिन जि. वि. लेप., सातारा.	एस. जी. बनसोडे, अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
२५)	मयुर तरंग सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १४ मार्च २०१७.	एन. एस. पवार, अप्पर लेखापरिक्षक, अधिन जि. वि. लेप., सातारा.	एस. जी. बनसोडे, अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
२६)	चैतन्य सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. २७ मार्च २०१७.	एन. एस. पवार, अप्पर लेखापरिक्षक, अधिन जि. वि. लेप., सातारा.	एस. जी. बनसोडे, अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
२७)	राजर्षी शाहू सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १४ मार्च २०१७.	एन. एस. पवार, अप्पर लेखापरिक्षक, अधिन जि. वि. लेप., सातारा.	एस. जी. बनसोडे, अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
२८)	श्री गणेश सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १४ मार्च २०१७.	एन. एस. पवार, अप्पर लेखापरिक्षक, अधिन जि. वि. लेप., सातारा.	एस. जी. बनसोडे, अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.
२९)	विश्वकर्मा अपार्टमेंट सहकारी गृह-निर्माण संस्था मर्यादित, सातारा.	जा.क्र. कक्ष-२/अवसायन/अंतिम आदेश/ सन २०१७, दि. १४ मार्च २०१७.	एन. एस. पवार, अप्पर लेखापरिक्षक, अधिन जि. वि. लेप., सातारा.	एस. जी. बनसोडे, अप्पर लेखापरिक्षक श्रेणी-२, सातारा.

दुर्वाचीचय,

सहायक निबंधक,

सहकारी संस्था, सातारा, तालुका सातारा.

सातारा, १३ जून २०१७.

**By Principal District Judge, Solapur
Order (R-1429)**

Read :- 1) District Court, Solapur Order No. Adm/B-23/2326/2017, dt. 20th March 2017 regarding grant of 1 day C.L. i.e. on 27th March 2017 to Smt. M. P. Pardeshi.

No. Adm/B-23/3300/2017.- 1 (One) day Casual Leave i.e. from 27th March 2017 which is already granted to Smt. M. P. Pardeshi, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Malshiras as per order referred at Sr. No. 1 is hereby cancelled.

Ex-post-facto sanction is hereby accorded for grant of Earned Leave for 6 (Six) days i.e. from 27th March 2017 to 1st April 2017 with suffixing holiday on 2nd April 2017, alongwith permission to leave headquarter from 27th March 2017 to 3rd April 2017 B.O.H. to Smt. M. P. Pardeshi, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Malshiras on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. M. P. Pardeshi would have continued to officiate by 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Malshiras had she not proceed on leave.

Ex-post-facto sanction for holding additional charge of the 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Malshiras during the above period by the following Judicial Officers is hereby accorded.

Sr. No.	Period	Incharge J. O.
1)	27th March 2017 from 29th March 2017 to 1st April 2017.	Shri. J. M. Agnihotri, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Malshiras.
2)	28th March 2017, 2nd April 2017	Shri. N. G. Vyas, 10th Joint Civil Judge, 2nd Joint Junior Division and Judicial Magistrate, First Class, Malshiras.

Solapur, 24th April 2017.

Order (R-1346)

No. Adm/B-23/3382/2017.- 2 (Two) days Earned Leave i.e. from 20th April 2017 to 21st April 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 19th April 2017 to B.O.H.

on 24th April 2017 is granted to Smt. S. S. Pansare, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Smt. S. S. Pansare would have continued to officiate by 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur had she not proceed on leave.

During the above period charge of the Court of 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur is kept as follows :

Sr. No.	Period	Incharge J. O.
1)	20th April 2017 to 14th May 2017	Shri. P. M. Bidada, 9th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.
2)	23rd April 2017	Shri. K. K. Ghule, 4th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Solapur.

Solapur, 20th April 2017.

Order (R-1462)

No. Adm/B-23/3432/2017.- 3 (Three) days Earned Leave i.e. from 27th April 2017 to 29th April 2017 with suffixing holidays on 30th April 2017 and 1st May 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 26th April 2017 to B.O.H. on 2nd May 2017 is granted to Shri. D. U. Rajput, 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. D. U. Rajput would have continued to officiate by 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur had he not proceed on leave.

During the above period charge of the Court of 7th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur is kept as follows :

Sr. No.	Period	Incharge J. O.
1)	27th April 2017 to 30th April 2017	Smt. B. A. Kaduskar, 6th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur.

Sr. No.	Period	Incharge J. O.
2)	1st May 2017	Shri. S. T. Shinde, 5th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pandharpur.

Solapur, 25th April 2017.

Order (R-1441)

No. Adm/B-23/3585/2017.- 3 (Three) days Earned Leave i.e. from 2nd May 2017 to 4th May 2017 with prefixing holidays on 30th April 2017 and 1st May 2017 alongwith permission to leave headquarter from A.O.H. on 29th April 2017 to B.O.H. on 5th May 2017 is granted to Shri. S. T. Tripathi, Joint Civil Judge, Senior Division and Additional Civil Judicial Magistrate, First Class, Solapur on private ground.

Certified under note 2 below Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rule 1981, that Shri. S. T. Tripathi would have continued to officiate by Joint Civil Judge, Senior Division and Additional Civil Judicial Magistrate, First Class, Solapur had he not proceed on leave.

During the above period charge of the Court of Joint Civil Judge, Senior Division and Additional Civil Judicial Magistrate, First Class, Solapur is kept as follows :

Sr. No.	Period	Incharge J. O.
1)	30th April 2017 to 1st May 2017	Smt. P. D. More, 3rd Joint Civil Judge, Senior Division and Additional Civil Judicial Magistrate, First Class, Solapur.
2)	2nd May 2017 to 4th May 2017	Shri. R. S. Sarkale, 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Civil Judicial Magistrate, First Class, Solapur.

Vibha V. Kankanwadi,
Principal District Judge,
Solapur.

Solapur, 28th April 2017.

By District Judge and Additional Sessions Judge

Order (R-1670)

Order No. Adm.36/211/2017.- The District Judge-3 and Additional Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :-

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Shri. S. N. Patil, Civil Judge, Senior Division, Ichalkaranji.	Earned Leave for 3 days with effect from 19th June 2017 to 23rd June 2017 is granted with prefixing holiday on 18th June 2017 and suffixing holiday on 24th, 25th and 26th June 2017 with permission to leave headquarter from 17th June 2017 (AOH) till 27th June 2017 (BOH).
2)	Smt. V. S. Deshmukh, Joint Civil Judge, Senior Division, Ichalkaranji.	Earned Leave for 4 days with effect from 16th June 2017 to 19th June 2017 is granted with permission to leave headquarter from 15th June 2017 (AOH) till 20th June 2017 (BOH).
3)	Smt. V. S. Deshmukh, Joint Civil Judge, Senior Division, Ichalkaranji.	Extention of Earned Leave for 1 day on 20th June 2017 is granted in continuation of previous Earned leave for 4 days from 16th June 2017 to 19th June 2017.
4)	Shri. S. B. Kale, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Earned Leave for 3 days with effect from 19th June 2017 to 21st June 2017 is granted with prefixing holiday on 18th June 2017 with permission to leave headquarter from 17th June 2017 (AOH) till 22nd June 2017 (BOH).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1)	Shri. S. N. Patil, Civil Judge, Senior Division, Ichalkaranji.	Shri. J. S. Mali, Civil Judge, Senior Division, Ichalkaranji.
2)	Smt. V. S. Deshmukh, Joint Civil Judge, Senior Division, Ichalkaranji.	Smt. V. V. Joshi, 4th Joint Civil Judge, Senior Division, Ichalkaranji.
3)	Smt. V. S. Deshmukh, Joint Civil Judge, Senior Division, Ichalkaranji.	Smt. V. V. Joshi, 4th Joint Civil Judge, Senior Division, Ichalkaranji.
4)	Shri. S. B. Kale, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Shri. H. V. Kulkarni, Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule-39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

S. P. Kulkarni,
District Judge-1 and Additional Sessions Judge,
Kolhapur.

Kolhapur, 27th July 2016.

By I/c District Judge and Additional Sessions Judge
Order (R-1648)

Order No. Adm.36/194/2017.- The I/c. District Judge-1 and Additional Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :-

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Shri. B. D. Kulkarni, Civil Judge, Senior Division, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 12th June 2017 to 14th June 2017 is granted with prefixing holiday on 10th and 11th June 2017 with permission to leave headquarter from 9th June 2017 (AOH) till 15th June 2017 (BOH).
2)	Shri. S. B. Munde, Civil Judicial Magistrate, Kolhapur.	Earned Leave for 4 days with effect from 6th June 2017 to 9th June 2017 is granted with suffixing holiday on 10th and 11th June 2017 with permission to leave headquarter from 5th June 2017 (AOH) till 12th June 2017 (BOH).
3)	Shri. P. K. Kharat, Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Commutated Leave for 3 days with effect from 1st June 2017 to 3rd June 2017 is granted as exopto facto.

1	2	3
4)	Shri. B. M. Dafale, 4th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 5 days with effect from 5th June 2017 to 9th June 2017 is granted with prefixing holiday on 4th June 2017 and suffixing holiday on 10th and 11th June 2017 with permission to leave headquarter from 3rd June 2017 (AOH) till 12th June 2017 (BOH).
5)	Shri. H. V. Kulkarni, Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Earned Leave for 3 days with effect from 12th June 2017 to 14th June 2017 is granted with permission to leave headquarter from 6th June 2017 (AOH) till 9th June 2017 (AOH).
6)	Shri. S. B. Kale, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Earned Leave for 3 days with effect from 12th June 2017 to 14th June 2017 is granted with prefixing holiday on 10th and 11th June 2017 with permission to leave headquarter from 9th June 2017 (AOH) till 15th June 2017 (BOH).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1)	Shri. B. D. Kulkarni, Civil Judge, Senior Division, Kolhapur.	Smt. V. S. Deshmukh, Joint Civil Judge, Senior Division, Kolhapur.
2)	Shri. S. B. Munde, Civil Judicial Magistrate, Kolhapur.	Smt. V. S. Deshmukh, Joint Civil Judge, Senior Division, Kolhapur. (Charge of Administrative work) Shri. H. S. Bhure, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur. (Charge of Remand work)
3)	Shri. P. K. Karate, Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. P. M. Unhale, 3rd Joint Civil Judge, Senior Division, Kolhapur.
4)	Shri. B. M. Dafale, 4th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. P. M. Unhale, 3rd Joint Civil Judge, Senior Division, Kolhapur.
5)	Shri. H. V. Kulkarni, Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Shri. S. B. Kale, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.
6)	Shri. S. B. Kale, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Shri. H. V. Kulkarni, Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule-39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Illigible,

I/c District Judge-1 and Additional Sessions Judge, Kolhapur.

Kolhapur, 27th July 2016.

District Judge and Additional Sessions Judge**Order (R-1345)**

Order No. Adm.36/189/2017.- The I/c. District Judge-1 and Additional Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :-

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Shri. U. J. More, Secretary, D.L.S.A., Kolhapur.	Earned Leave for 2 days with effect from 24th April 2017 to 25th April 2017 is granted as <i>expost facto</i> .
2)	Shri. P. M. Unbale, 3rd Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 4th May 2017 to 6th May 2017 is granted with permission to leave head-quarter from 3rd May 2017 (AOH) till 6th May 2017 (AOH).
3)	Shri. B. M. Dafale, 4th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Commuted Leave for 5 days with effect from 17th April 2017 to 21st April 2017 is granted as <i>exopost facto</i> with suffixing holiday on 22nd and 23rd April 2017.
4)	Smt. V. V. Patil, 7th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 24th April 2017 to 26th April 2017 is granted with prefixing holiday on 22nd and 23rd April 2017 with permission to leave head-quarter from 21st April 2017 (AOH) till 27th April 2017 (BOH).
5)	Smt. K. M. Chavan, 8th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 24th April 2017 to 26th April 2017 is granted with permission to leave headquarter.
6)	Shri. V. C. Joshi, 9th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 24th April 2017 to 26th April 2017 is granted with prefixing holiday on 22nd and 23rd April 2017 with permission to leave head-quarter from 21st April 2017 (AOH) till 27th April 2017 (BOH).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1)	Shri. U. J. More, Secretary, D.L.S.A., Kolhapur.	Smt. S. M. Takalikar, Civil Judge, Senior Division, Kolhapur.
2)	Shri. P. M. Unbale, 3rd Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. P. K. Kharate, Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.
3)	Shri. B. M. Dafale, 4th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Smt. K. M. Chavan, 8th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.
4)	Smt. V. V. Patil, 7th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Smt. U. T. Musale, 5th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.
5)	Smt. K. M. Chavan, 8th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. B. M. Dafale, 4th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.

1	2	3
6)	Shri. V. C. Joshi, 9th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. R. V. Sarpate, 12th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Kolhapur, 29th April 2017.

Order (R-1200)

Order No. Adm.36/93/2017.— The District Judge-4 and Additional Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :—

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Shri. U. J. More, Secretary, D.L.S.A., Kolhapur.	Eamed Leave for 3 days with effect from 29th March 2017 to 31st March 2017 is granted with prefixing holiday on 28th March 2017 with permission to leave headquarter from 27th March 2017 (AOH) till 1st April 2017 (BOH).
2)	Smt. G. D. Nirmale, Civil Judge, Junior Division, Kagal.	Extention of Commuted Leave for 4 days from 18th March 2017 to 21st March 2017 is granted in continuation of previous Commuted leave for 3 days from 15th March 2017 to 17th March 2017.
3)	Smt. G. D. Nirmale, Civil Judge, Junior Division, Kagal.	Eamed Leave for 6 days with effect from 27th March 2017 to 1st April 2017 is granted with prefixing holiday on 26th March 2017 and suffixing holiday on 2nd April 2017 with permission to leave headquarter from 25th March 2017 (After completion of seminar) till 3rd April 2017 (BOH).
4)	Shri. A. B. Hodawadekar, Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Eamed Leave for 3 days with effect from 20th March 2017 to 22nd March 2017 is granted with prefixing holiday on 19th March 2017 with permission to leave headquarter from 18th March 2017 (AOH) till 23rd March 2017 (BOH).
5)	Shri. A. B. Hodawadekar, Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Extention of Earned Leave for 2 days from 23rd March 2017 to 24th March 2017 is granted in continuation of previous Earned leave for 3 days from 20th March 2017 to 22nd March 2017.
6)	Shri. S. B. Kale, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Eamed Leave for 3 days with effect from 22nd March 2017 to 24th March 2017 is granted as prayed.
7)	Shri. N. M. Bandgar, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Jaysingpur.	Eamed Leave for 3 days with effect from 21st March 2017 to 23rd March 2017 is granted with permission to leave headquarter from 21st March 2017 (BOH) till 24th March 2017 (BOH).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1)	Shri. U. J. More, Secretary, D.L.S.A., Kolhapur.	Smt. S. M. Takalikar, Civil Judge, Senior Division, Kolhapur.
2)	Smt. G. D. Nirmale, Civil Judge, Junior Division, Kagal.	Shri. C. S. Jagtap, Joint Civil Judge, Junior Division, Kagal.
3)	Smt. G. D. Nirmale, Civil Judge, Junior Division, Kagal.	Shri. C. S. Jagtap, Joint Civil Judge, Junior Division, Kagal.
4)	Shri. A. B. Hodawadekar, Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Shri. S. B. Kale, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj. (20th March to 21st March). Shri. K. K. Khomane, Civil Judge, Junior Division, Ajara. (22nd March 2017).
5)	Shri. A. B. Hodawadekar, Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Shri. K. K. Khomane, Civil Judge, Junior Division, Ajara.
6)	Shri. S. B. Kale, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Shri. K. K. Khomane, Civil Judge, Junior Division, Ajara.
7)	Shri. N. M. Bandgar, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Jaysingpur.	Smt. R. A. Malakolikar, Civil Judge, Junior Division, Kurundwad.

III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Earned leave 4 days from 15th March 2017 to 18th March 2017 is earlier granted *vide* Adm. 36/92, Dt. 18th March 2017 to Shri. S. D. Patil, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur is hereby CANCELLED as per his request application dated 18th March 2017 and only Earned leave for 3 days from 15th March 2017 to 17th March 2017 is granted as prayed.

Kolhapur, 22nd March 2017.

Order (R-1201)

Order No. Adm.36/92/2017.— The District Judge-4 and Additional Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :—

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Shri. S. D. Patil, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 4 days with effect from 15th March 2017 to 18th March 2017 is granted with sufficing holiday on 19th March 2017 with permission to leave headquarter from 15th March 2017 (AOH) till 20th March 2017 (BOH).

1	2	3
2)	Sou. V. V. Patil, 7th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Eamed Leave for 3 days with effect from 14th March 2017 to 16th March 2017 is granted with prefixing holiday on 11th, 12th and 13th March 2017 with permission to leave headquarter from 10th March 2017 (AOH) till 17th March 2017 (BOH).
3)	Smt. M. S. Nikam, 10th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Eamed Leave for 4 days with effect from 20th March 2017 to 23rd March 2017 is granted with prefixing holiday on 19th March 2017 with permission to leave headquarter from 18th March 2017 (AOH) till 24th March 2017 (BOH).
4)	Smt. S. V. Jangamswami, 13th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Eamed Leave for 5 days with effect from 3rd April 2017 to 7th April 2017 is granted with prefixing holiday on 2nd April 2017 and suffixing holiday on 8th and 9th April 2017 with permission to leave headquarter from 1st April 2017 (AOH) till 10th April 2017 (BOH).
5)	Smt. G. D. Nirmale, Civil Judge, Junior Division, Kagal.	Commutated Leave for 3 days with effect from 15th March 2017 to 17th March 2017 is granted in prayed. She should be produce Medical certificate before resuming her duty.
6)	Shri. J. M. Ambodkar, Civil Judge, Junior Division, Pethvadgaon.	Eamed Leave for 2 days with effect from 16th March 2017 to 17th March 2017 is granted as prayed.
7)	Shri. M. T. Patankar, Joint Civil Judge, Junior Division, Jaysingpur.	Eamed Leave for 5 days with effect from 20th March 2017 to 24th March 2017 is granted with prefixing holiday on 19th March 2017 with permission to leave headquarter from 18th March 2017 (AOH) till 25th March 2017 (BOH).
8)	Shri. A. B. Hodawadkar, Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Commutated Leave for 2 days with effect from 14th March 2017 to 15th March 2017 is granted as prayed.

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1)	Shri. S. D. Patil, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. U. B. Kalapagar, 6th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.
2)	Sou. V. V. Patil, 7th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Smt. U. T. Musale, 5th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.
3)	Smt. M. S. Nikam, 10th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Smt. A. A. Patil, 11th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.
4)	Smt. S. V. Jangamswami, 13th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Smt. S. R. Shinde, 14th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.
5)	Smt. G. D. Nirmale, Civil Judge, Junior Division, Kagal.	Shri. C. S. Jagtap, Civil Judge, Junior Division, Kagal.

1	2	3
6)	Shri. J. M. Ambodkar, Civil Judge, Junior Division, Pethvadgaon.	Shri. M. R. Sowani, Civil Judge, Junior Division, Pethvadgaon.
7)	Shri. M. T. Patankar, Joint Civil Judge, Junior Division, Jaysingpur.	Shri. N. M. Bandgar, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Jaysingpur.
8)	Shri. A. B. Hodawadekar, Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.	Shri. S. B. Kale, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.

III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Kolhapur, 22nd March 2017.

Order (R-1399)

Order No. Adm.36/127/2017.- The District Judge-4 and Additional Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :-

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Smt. S. N. Shetty, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 6 days with effect from 24th April 2017 to 29th April 2017 is granted with prefixing holiday on 22 and 23rd April 2017 and suffixing holiday on 30th April 2017 and 1st May 2017 with permission to leave head-quarter from 21st April 2017 (AOH) till 2nd May 2017 (BOH).
2)	Smt. M. S. Nikam, 10th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Commuted Leave for 3 days with effect from 11th April 2017 to 13th April 2017 is granted as prayed.
3)	Shri. A. P. Kokate, 3rd Joint Civil Judge, Junior Division, Icahlkarani.	Earned Leave for 3 days with effect from 17th April 2017 to 19th April 2017 is granted with prefixing holiday on 16th April 2017 with permission to leave headquarter from 15th April 2017 (AOH) till 20th April 2017 (BOH).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1)	Smt. S. N. Shetty, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. A. A. Yadav, 3rd Joint Civil Judge, Senior Division, Kolhapur.
2)	Smt. M. S. Nikam, 10th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. A. A. Patil, 11th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.

1	2	3
3)	Shri. A. P. Kokate, 3rd Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.	Shri. M. S. Gade, 4th Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.

III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Kolhapur, 21st April 2017.

Order (R-1530)

Order No. Adm.36/175/2017.- The District Judge-4 and Additional Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :-

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Shri. S. N. Patil, Civil Judge, Senior Division, Ichalkaranji.	Earned Leave for 5 days with effect from 30th April 2017 to 5th June 2017 is granted with sufficing holiday on 4th June 2017 with permission to leave headquarter from 29th May 2017 (AOH) till 5th June 2017 (BOH).
2)	Shri. P. M. Uahale, 3rd Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 29th May 2017 to 30th May 2017 is granted as prayed.
3)	Shri. B. M. Dafale, 4th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Commutated Leave for 5 days with effect from 22nd May 2017 to 26th May 2017 as <i>expost facto</i> with sufficing holiday on 27th and 28th May 2017.
4)	Shri. A. M. Fadatore, Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.	Earned Leave for 3 days with effect from 3rd May 2017 to 5th May 2017 is granted as <i>expost facto</i> .
5)	Shri. M. D. Thombare, Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.	Earned Leave for 3 days with effect from 15th May 2017 to 17th May 2017 is granted with permission to leave headquarter from 15th May 2017 (7.00 a.m.) till 5th June 18th May 2017 (BOH).
6)	Shri. S. S. Parve, Joint Civil Judge, Junior Division, Gargoti.	Commutated Leave for 2 days with effect from 8th May 2017 to 9th May 2017 as prayed.
7)	Shri. S. S. Parve, Joint Civil Judge, Junior Division, Gargoti.	Commutated Leave for 2 days with effect from 10th May 2017 to 11th May 2017 as <i>expost facto</i> .

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1)	Shri. S. N. Patil, Civil Judge, Senior Division, Ichalkaranji.	Smt. V. V. Joshi, 4th Joint Civil Judge, Senior Division, Kolhapur.

1	2	3
2)	Shri. P. M. Uahale, 3rd Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. P. K. Kharate, Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.
3)	Shri. B. M. Dafale, 4th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Smt. U. T. Musale, 5th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.
4)	Shri. A. M. Fadatare, Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.	Shri. S. D. Chavan, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.
5)	Shri. M. D. Thombare, Joint Civil Judge, Junior Division, Chandgad.	Shri. A. B. Hodawadekar, Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.
6)	Shri. S. S. Parve, Civil Judge, Junior Division, Gargoti.	Smt. A. A. Patil, 11th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.
7)	Shri. S. S. Parve, Civil Judge, Junior Division, Gargoti.	Smt. A. A. Patil, 11th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Kolhapur, 30th May 2017.

Order (R-1531)

Order No. Adm.36/161/2017.— The District Judge-4 and Additional Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :—

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Shri. U. J. More, Secretary, D.L.S.A., Kolhapur.	Earned Leave for 2 days with effect from 19th May 2017 to 20th May 2017 is granted with permission to leave head-quarter from 8th May 2017 (AOH) till 21st May 2017 (AOH).
2)	Shri. P. P. Sharma, Joint Civil Judge, Senior Division, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 4th May 2017 to 6th May 2017 is granted as prayed.
3)	Smt. U. T. Musale, 5th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 4 days with effect from 3rd May 2017 to 6th May 2017 is granted with suffixing holiday on 7th May 2017 with permission to leave headquarter from 2nd May 2017 (AOH) till 8th May 2017 (BOH).
4)	Shri. R. P. Sapate, 12th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 4th May 2017 to 6th May 2017 is granted with suffixing holiday on 7th May 2017 with permission to leave headquarter from 3rd May 2017 (AOH) till 8th May 2017 (BOH).
5)	Smt. R. A. Malakolikar, Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Earned Leave for 5 days with effect from 5th May 2017 to 9th May 2017 is granted with suffixing holiday on 10th May 2017 with permission to leave headquarter from 4th May 2017 (AOH) till 11th May 2017 (BOH).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1)	Shri. U. J. More, Secretary, D.L.S.A., Kolhapur.	Smt. S. M. Takalikar, Civil Judge, Senior Division, Kolhapur.
2)	Shri. P. P. Sharma, Joint Civil Judge, Senior Division, Kolhapur.	Smt. S. N. Shetty, 2nd Joint Civil Judge, Senior Division, Kolhapur.
3)	Smt. U. T. Musale, 5th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Smt. V. V. Patil, 7th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.
4)	Shri. R. P. Sapate, 12th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. V. C. Joshi, 9th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.
5)	Smt. R. A. Malakolikar, 12th Joint Civil Judge, Junior Division, Kolhapur.	Shri. A. M. Patil, Joint Civil Judge, Junior Division, Kurandwad. 4th May 2017 AOH till 6th May 2017 AOH. Shri. M. T. Patankar, Joint Civil Judge, Junior Division, Jaysingpur. 6th May 2017 AOH till 11th May 2017 AOH.

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

K. D. Boche,

District Judge-4 and Additional Sessions Judge,
Kolhapur.

Kolhapur, 6th May 2017.

Order (R-1247)

Order No. Adm.36/125/2017.— The Principal District and Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :—

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Smt. R. S. Nimbalkar, District Judge-8, Kolhapur.	Earned Leave for 3 days with effect from 19th April 2017 to 21st April 2017 is granted with suffixing holiday on 22nd and 23rd April 2017 with permission to leave headquarter from 18th April 2017 (AOH) till 24th April 2017 (BOH).
2)	Shri. S. M. Kochey, Ad-hoc District Judge-1, Kolhapur.	Earned Leave for 4 days with effect from 24th April 2017 to 27th April 2017 is granted is granted with suffixing holiday on 22nd and 23rd April 2017 with permission to leave headquarter from 21st April 2017 (AOH) till 28th April 2017 (BOH).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1)	Smt. R. S. Nimbalkar, District Judge-8, Kolhapur.	Shri. A. M. Shete, District Judge-7, Kolhapur. (18th April 2017 AOH till 20th April 2017 AOH) Shri. S. R. Salunkhe, District Judge-9, Kolhapur. (20th April 2017 AOH till 24th April 2017 AOH)
2)	Shri. S. M. Kochey, Ad-hoc District Judge-1, Kolhapur.	Shri. K. R. Joglekar, Ad-hoc District Judge-1, Kolhapur.

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Kolhapur, 18th April 2017.

Order (R-1199)

Order No. Adm.36/95/2017.—The Principal District and Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :—

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Shri. S. G. Vedpathak, District Judge-3, Kolhapur.	Commutated Leave for 2 days with effect from 17th March 2017 to 18th March 2017 is granted as <i>expost facto</i> .
2)	Shri. K. D. Boche, District Judge-4, Kolhapur.	Commutated Leave for 2 days with effect from 15th March 2017 to 16th March 2017 is granted as <i>expost facto</i> .

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1)	Shri. S. G. Vedpathak, District Judge-3, Kolhapur.	Shri. K. D. Boche, District Judge-4, Kolhapur.
2)	Shri. K. D. Boche, District Judge-4, Kolhapur.	Shri. S. G. Vedpathak, District Judge-3, Kolhapur.

- III -

On return from leave, above Judicial Officer are re-posted their original posts.

Certified under Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Kolhapur, 20th March 2017.

Order (R-1466)

Order No. Adm.36/141/2017.— The Principal District and Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :—

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Shri. K. D. Boche, District Judge-4, Kolhapur.	Commutated Leave for 3 days with effect from 24th April 2017 to 26th April 2017 is granted as <i>expost facto</i> with prefixing holidays on 22nd and 23rd April 2017.
2)	Shri. L. D. Bile, District Judge-6, Kolhapur.	Earned Leave for 2 days with effect from 11th May 2017 to 12th May 2017 is granted with prefixing holiday on 10th May 2017 with permission to leave headquarter from 9th May 2017 (AOH) till 12th May 2017 (BOH).
3)	Shri. A. V. Gujarathi, <i>Ad-hoc</i> District Judge-1, Icahalkaranji.	Earned Leave for 4 days with effect from 2nd May 2017 to 5th May 2017 is granted with prefixing holiday on 30th April 2017 and 1st May 2017 with permission to leave headquarter from 29th April 2017 (AOH) till 6th May 2017 (BOH).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1)	Shri. K. D. Boche, District Judge-4, Kolhapur.	Shri. S. G. Vedpathak, District Judge-3, Kolhapur.
2)	Shri. L. D. Bile, District Judge-6, Kolhapur.	Smt. A. U. Kadam, District Judge-5, Kolhapur.
3)	Shri. A. V. Gujarathi, <i>Ad-hoc</i> District Judge-1, Icahalkaranji.	Shri. S. D. Jagtap, District Judge-1, Jaysingpur. 29th April 2017 (AOH) till 2nd May 2017 (BOH). Shri. R. G. Asmar, District Judge-1, Icahalkaranji. 2nd May 2017 (BOH) till 6th May 2017 (BOH).

- III -

On return from leave, above Judicial Officer are reposted their original posts.

Certified under Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Kolhapur, 3rd May 2017.

Order (R-1709)

Order No. Adm.36/213/2017.— The Principal District and Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :—

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Shri. P. M. Nagarkar, Ad-hoc District Judge-3, Kolhapur.	Earned Leave for 4 days with effect from 27th June 2017 to 30th June 2017 is granted with prefixing holiday on 24th 25th and 26th June 2017 with permission to leave head-quarter from 23rd June 2017 (AOH) till 1st July 2017 (BOH).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duty.
1	2	3
1)	Shri. P. M. Nagarkar, Ad-hoc District Judge-3, Kolhapur.	Shri. S. M. Kochey, Ad-hoc District Judge-3, Kolhapur. 23rd June 2017 AOH to 27th June 2017 BOH. Shri. K. R. Joglekar, Ad-hoc District Judge-2, Kolhapur. 27th June 2017 BOH to 1st July 2017 BOH.

- III -

On return from leave, above Judicial Officer are reposted their original posts.

Certified under Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Kolhapur, 29th June 2017.

Order (R-1540)

Order No. Adm.36/136/2017.— The Principal District and Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :—

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Shri. K. D. Boche, District Judge-4, Kolhapur.	Commutated Leave for 5 days with effect from 8th May 2017 to 12th May 2017 is granted as <i>expost facto</i> with prefixing holiday on 7th May 2017 and prefixing holiday on 13th and 14th May 2017.
2)	Smt. A. U. Kadam, District Judge-5, Kolhapur.	Earned Leave for 2 days with effect from 25th May 2017 to 26th May 2017 is granted with suffixing holiday on 27th and 28th May 2017 with permission to leave headquarter from 24th May 2017 (AOH) till 29th May 2017 (BOH).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1)	Shri. K. D. Boche, District Judge-4, Kolhapur.	Shri. S. G. Vedpathak, District Judge-3, Kolhapur. 7th May 2017 (BOH) till 12th May 2017 (AOH). Shri. S. P. Kulkarni, District Judge-1, Kolhapur. 12th May 2017 (AOH) till 15th May 2017 (AOH).
2)	Smt. A. U. Kadam, District Judge-5, Kolhapur.	Sou. V. V. Joshi, District Judge-2, Kolhapur. 24th May 2017 (AOH) till 26th May 2017 (AOH). Shri. R. G. Avchat, Principal District Judge, Kolhapur. 26th May 2017 (AOH) till 29th May 2017 (BOH).

- III -

On return from leave, above Judicial Officer are reposted their original posts.

Certified under Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

Kolhapur, 3rd June 2017.

Order (R-1643)

Order No. Adm.36/201/2017.— The Principal District and Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :—

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Shri. S. P. Kulkarni, District Judge-1, Kolhapur.	Earned Leave for 4 days with effect from 6th June 2017 to 9th May 2017 is granted with suffixing holidays on 10th and 11th June 2017 with permission to leave headquarter from 5th June 2017 (AOH) till 12th June 2017 (BOH).
2)	Shri. S. M. Kochey, Ad-hoc District Judge-1, Kolhapur.	Earned Leave for 6 days with effect from 16th June 2017 to 21st June 2017 is granted with permission to leave headquarter from 15th June 2017 (AOH) till 22nd June 2017 (BOH).
3)	Shri. P. M. Nagalkar, Ad-hoc District Judge-3, Kolhapur.	Earned Leave for 4 days with effect from 6th June 2017 to 9th May 2017 is granted with suffixing holidays on 10th and 11th June 2017 with permission to leave headquarter from 5th June 2017 (AOH) till 12th June 2017 (BOH).
4)	Shri. P. M. Nagalkar, Ad-hoc District Judge-3, Kolhapur.	Commuted Leave for 2 days with effect from 13th June 2017 to 14th May 2017 is granted as <i>expost facto</i> .

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1)	Shri. S. P. Kulkarni, District Judge-1, Kolhapur.	Smt. V. V. Joshi, District Judge-2, Kolhapur.
2)	Shri. S. M. Kochey, <i>Ad-hoc</i> District Judge-1, Kolhapur.	Shri. K. R. Joglekar, <i>Ad-hoc</i> District Judge-2, Kolhapur.
3)	Shri. P. M. Nagalkar, <i>Ad-hoc</i> District Judge-3, Kolhapur.	Shri. K. R. Joglekar, <i>Ad-hoc</i> District Judge-2, Kolhapur.
4)	Shri. P. M. Nagalkar, <i>Ad-hoc</i> District Judge-3, Kolhapur.	Shri. K. R. Joglekar, <i>Ad-hoc</i> District Judge-2, Kolhapur.

- III -

On return from leave, above Judicial Officer are reposted their original posts.

Certified under Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

R. G. Avachat,

Principal District and Sessions Judge, Kolhapur.

Kolhapur, 16th June 2017.

Order (R-1640)

Order No. Adm.36/199/2017.— The District Judge-1 and Additional Sessions Judge, Kolhapur is pleased to grant the following Judicial Officers leave for the period mentioned against their names :—

- I -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Period
1	2	3
1)	Shri. G. D. Nirmale, Civil Judge, Junior Division, Kagal.	Commutated Leave for 4 days with effect from 9th June 2017 to 12th June 2017 is granted as <i>expost facto</i> .
2)	Shri. M. D. Thombore, Civil Judge, Junior Division, Chandgad.	Commutated Leave for 3 days with effect from 13th June 2017 to 15th June 2017 is granted as prayed.
3)	Shri. S. A. Khalane, Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.	Earned Leave for 3 days with effect from 15th June 2017 to 17th May 2017 is granted with sufficing holiday on 18th June 2017 with permission to leave headquarter from 14th June 2017 (AOH) till 12th June 2017 (BOH).
4)	Shri. M. R. Somani, Joint Civil Judge, Junior Division, Pethvadgaon.	Earned Leave for 8 days with effect from 16th June 2017 to 23rd June 2017 is granted with sufficing holiday on 24th, 25th and 26th June 2017 with permission to leave headquarter from 15th June 2017 (AOH) till 27th June 2017 (BOH).

- II -

Sr. No.	Name of the Judicial Officers	Judicial Officers with whom the charge is/was kept with them during leave period in addition to their own duties
1	2	3
1)	Shri. G. D. Nirmale, Civil Judge, Junior Division, Kagal.	Shri. A. A. K. Shaikh, Joint Civil Judge, Junior Division, Kagal.
2)	Shri. M. D. Thombore, Civil Judge, Junior Division, Chandgad.	Shri. S. B. Kale, Joint Civil Judge, Junior Division, Gadhinglaj.
3)	Shri. S. A. Khalane, Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.	Shri. A. M. Fadatara, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Ichalkaranji.
4)	Shri. M. R. Somani, Joint Civil Judge, Junior Division, Pathvadgaon.	Shri. S. M. Jadhav, 2nd Joint Civil Judge, Junior Division, Pathvadgaon.

- III -

On return from leave, above Judicial Officer are reposted their original posts.

Certified under Rule 39 of Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in the respective posts had they not proceeded on leave during the above period.

S. P. Kulkarni,

District Judge-1 and Additional Sessions Judge, Kolhapur.

Kolhapur, 19th June 2017.

प्रमुख जिल्हा न्यायाधीश, सातारा याजकडून

आदेश (आर-१५४६-४७)

क्रमांक बी/जेओ/२/५१४०/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	रजेचे स्वरूप व कालावधी	कार्यभार संपादन करणारे न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४
१.	श्री. डी. डब्ल्यू. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-१, सातारा.	अर्जित रजा ३ दिवस. दिनांक २७-३-२०१७ ते दिनांक २०-८-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्रीमती व्ही. एम. मोहीते, जिल्हा न्यायाधीश-२, सातारा.
२.	श्री. जी. एम. साधले, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, मेढा	अर्जित रजा ३ दिवस. दिनांक १४-४-२०१७ ते दिनांक १२-४-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, सातारा.
३.	श्री. जे. जी. पांडे सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, मेढा	अर्जित रजा ३ दिवस. दिनांक १०-४-२०१७ ते दिनांक १२-४-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्री. व्ही. एच. चव्हाण, सहदिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, वाई.
४.	श्री. आर. के. मलाबादे, जिल्हा न्यायाधीश-१, वडूज.	अर्जित रजा ३ दिवस. दिनांक १०-४-२०१७ ते दिनांक १२-४-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्री. एन. के. चव्हाण, जिल्हा न्यायाधीश-३, सातारा.
५.	सौ. व्ही. व्ही. चव्हाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, मेढा	अर्जित रजा ३ दिवस. दिनांक १०-४-२०१७ ते दिनांक १२-४-२०१७. (दोन्ही दिवस धरून).	---

परिशिष्ट--चालू

१	२	३	४
६. श्री. व्ही. एच. चव्हाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, वाई	अर्जित रजा ३ दिवस. दिनांक ११-४-२०१७ ते दिनांक १३-४-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्री. आर. के. थोरात, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, वाई.	
	अर्जित रजा ३ दिवस. दिनांक १६-५-२०१७ ते दिनांक १८-५-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्री. जे. जी. पांडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, वाई.	
७. श्री. ए. ए. गोडसे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, सातारा.	अर्जित रजा ३ दिवस. दिनांक १७-४-२०१७ ते दिनांक १९-४-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्री. एस. टी. पवार, ५ वे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, सातारा.	
८. श्री. एन. डी. खोसे दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, वडूज.	अर्जित रजा ५ दिवस. दिनांक १७-४-२०१७ ते दिनांक २१-४-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्री. आर. के. मलाबादे, जिल्हा न्यायाधीश-१, वडूज.	
	वैद्यकीय रजा ५ दिवस. दिनांक १७-४-२०१७ ते दिनांक २१-४-२०१७ (दोन्ही दिवस धरून).		
९. श्री. एस. एस. देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दहिवडी.	अर्जित रजा ५ दिवस. दिनांक १७-४-२०१७ ते दिनांक २१-४-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्री. आर. व्ही. वनवाडी, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दहिवडी.	
१०. श्री. एम. व्ही. पांडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पाटण.	अर्जित रजा ३ दिवस. दिनांक २७-३-२०१७ ते दिनांक २९-३-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्री. एम. पी. शिंदे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पाटण.	
११. श्री. एन. एस. काकडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कोरेगाव.	अर्जित रजा १९ दिवस. दिनांक २२-५-२०१७ ते दिनांक ६-६-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्रीमती एस. जी. डोलारे, २ रे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कोरेगाव.	
१२. श्रीमती ए. पी. दिवाण, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, खंडाळा.	अर्जित रजा ५ दिवस. दिनांक २-५-२०१७ ते दिनांक ६-५-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्री. डी. एम. गिरी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, खंडाळा.	
१३. श्री. आर. टी. घोगले, ३ रे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कराड.	अर्जित रजा ३ दिवस. दिनांक ११-५-२०१७ ते दिनांक १३-५-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्री. पी. सी. बारटक्के, ७ वे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दहिवडी.	
१४. श्री. सी. पी. गड्डम, जिल्हा न्यायाधीश-२, कराड.	अर्जित रजा ३ दिवस. दिनांक १४-५-२०१७ ते दिनांक १३-५-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्री. एम. आर. देशपांडे, जिल्हा न्यायाधीश-१, कराड.	
१५. श्रीमती एस. जे. डोलारे, २ रे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कोरेगाव.	वैद्यकीय रजा २ दिवस. दिनांक २-५-२०१७ ते दिनांक ३-५-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्री. एन. एस. काकडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, कोरेगाव.	
१६. श्रीमती के. एफ. एम. खान, २ रे, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, सातारा.	अर्जित रजा ४ दिवस. दिनांक १५-५-२०१७ ते दिनांक १८-५-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्री. बी. एस. खराडे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, सातारा.	
१७. श्री. डी. एम. झाटे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, वडूज.	अर्जित रजा ६ दिवस. दिनांक २९-५-२०१७ ते दिनांक ३-६-२०१७ (दोन्ही दिवस धरून).	श्री. एस. एम. बोहरा, ४ थे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, वडूज.	

उपरोक्त न्यायिक अधिकारी यांचा रजा कालावधी संपले नंतर, त्यांची नेमणूक त्याच पदावर करणेत आलेली आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, वर निर्दिष्ट केलेले न्यायिक अधिकारी रजेवर गेले नसते तर त्याच पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

दुर्वाचनीय,

प्रमुख जिल्हा न्यायाधीश,

सातारा.

सातारा, ५ जून २०१७.

जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे यांजकडून

आदेश (आर-१५४८)

क्रमांक राअवि/५९/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तीत रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एस. जे. काळे, जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	२९-४-२०१७	दिनांक १७-४-२०१७ ते दिनांक २२-४-२०१७ रोजीची ६ दिवसांची परिवर्तीत रजा दिनांक १६-४-२०१७ तसेच दिनांक २३-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्री. एम. डब्ल्यू. चांदवानी, जिल्हा न्यायाधीश-२, व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १२ मे २०१७.

आदेश (आर-१६०८)

क्रमांक राअवि/७२/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. व्ही. के. कदम, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	८-६-२०१७	दिनांक १२-६-२०१७ ते दिनांक १४-६-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक १०-६-२०१७ ते दिनांक ११-६-२०१७ च्या सुट्टीला जोडून दिनांक ९-६-२०१७ च्या कार्यालयीन वेळेनंतर पासून दिनांक १५-६-२०१७ च्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. आर. बी. आगरवाल, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २ जून २०१७.

आदेश (आर-१३८५)

क्रमांक राअवि/२८/सन २०१७.—मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एस. बी. बहाळकर, जिल्हा न्यायाधीश-१५ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	२०-४-२०१७	दिनांक १७-४-२०१७ ते दिनांक १९-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची परिवर्तित रजा दिनांक १६-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्री. जे. डी. वडणे, जिल्हा न्यायाधीश-१८ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.
२.	श्री. डी. डी. देशमुख, जिल्हा न्यायाधीश-१४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	२०-४-२०१७	दिनांक १०-४-२०१७ ते दिनांक १३-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची परिवर्तित रजा दिनांक ८-४-२०१७ व ९-४-२०१७ तसेच दि. १४-४-२०१७ रोजीची सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्री. एम. आर. पुरवार, जिल्हा न्यायाधीश-१६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २१ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३७९)

क्रमांक राअवि/२९/सन २०१७.—मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एन. के. मणेर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश, पुणे.	१९-४-२०१७	दिनांक २०-४-२०१७ ते दि. २३-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. २३-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्री. एस. एस. गुल्हाने, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २१ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३९८)

क्रमांक राअवि/१३/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तीत रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एल. एल. येनकर, जिल्हा न्यायाधीश-११ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	७-४-२०१७	कार्योत्तर परिवर्तीत रजा दिनांक ४-४-२०१७ ते दिनांक ६-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर झाली आहे.	श्री. एस. एस. मेनजोगे, जिल्हा न्यायाधीश-११ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ११ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३७०)

क्रमांक राअवि/१२/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तीत रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एन. के. मणेर, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-१ व सहायक सत्र न्यायाधीश, पुणे.	७-४-२०१७	कार्योत्तर परिवर्तीत रजा दिनांक २७-३-२०१७ ते दिनांक ३१-३-२०१७ रोजीची ३ दिवसांची परिवर्तीत रजा दिनांक २६-३-२०१७ रोजीच्या मंजूर झाली आहे.	श्री. एस. एस. गुल्हाने, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ८ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३७३)

क्रमांक राअवि/३५/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तीत रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. ए. बी. भिलारे, जिल्हा न्यायाधीश-१२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	२१-४-२०१७	दिनांक २२-३-२०१७ रोजीची १ दिवसाची परिवर्तीत रजा विशेष बाब म्हणून मंजूर झाली आहे.	श्री. पी. बाय. लाडेकर, जिल्हा न्यायाधीश-१३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २४ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३७४)

क्रमांक राअवि/३६/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. व्ही. के. कदम, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	२१-४-२०१७	दिनांक २४-४-२०१७ ते दिनांक २९-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक ३०-४-२०१७ व दिनांक १-५-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून दिनांक २६-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दि. २-५-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. एस. एस. गुल्हाने, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २४ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३८८)

क्रमांक राअवि/१७/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एल. एल. येनकर, जिल्हा न्यायाधीश-२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	१२-४-२०१७	दिनांक १८-४-२०१७ ते दिनांक २०-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक १७-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. ए. बी. भिल्लारे, जिल्हा न्यायाधीश-१२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.
२.	श्री. पी. वाय. लांडेकर, जिल्हा न्यायाधीश-१३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	११-४-२०१७	दिनांक १८-४-२०१७ ते दि. २२-४-२०१७ रोजीची ५ दिवसांची अर्जित रजा दि. २३-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून दि. १७-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २४-४-२०१७ मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. ए. बी. भिल्लारे, जिल्हा न्यायाधीश-१२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ... एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३८९)

क्रमांक राअवि/१८/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. ए. जी. बिलोलीकर, जिल्हा न्यायाधीश-६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	१५-४-२०१७	दिनांक २०-४-२०१७ ते दि. २२-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. २३-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून दि. १९-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २४-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	MCOC Act वगळता श्री. ए. बी. भिल्लारे, जिल्हा न्यायाधीश-१२ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे. MCOC Act वगळता श्री. जे. डी. उत्पात, जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

दुर्वाचनीय,

जिल्हा न्यायाधीश-१, पुणे.

पुणे, १५ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१५४९)

क्रमांक राअवि/६०/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तीत रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एस. एन. भोसले, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर पुणे.	१८-५-२०१७	दिनांक १५-५-२०१७ ते दि. १७-५-२०१७ रोजीची ३ दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर झाली आहे.	श्रीमती एस. एस. पिंपळे, १४ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत कार्योत्तर रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

दुर्वाचनीय,

जिल्हा न्यायाधीश-४, पुणे.

पुणे, २४ मे २०१७.

आदेश (आर-१६०५)

क्रमांक राअवि/६९/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तीत रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती ए. एस. बारुळकर, १६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर पुणे. (कोर्ट नं. ६)	६-६-२०१७	दिनांक २-६-२०१७ ते दि. ३-६-२०१७ रोजीची २ दिवसांची परिवर्तीत रजा दि. ४-६-२०१७ च्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्री. एस. सी. खैरनार, १२ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर पुणे. (कोर्ट नं. २)

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत कार्योत्तर रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २४ मे २०१७.

आदेश (आर-१६०७)

क्रमांक राअवि/७१/सन २०१७.— मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एम. बी. कुलकर्णी, प्रमुख न्यायदंडाधिकारी, बाल न्याय मंडळ, पुणे.	६-६-२०१७	दिनांक ७-६-२०१७ ते दि. ९-६-२०१७ रोजीची २ दिवसांची अर्जित रजा दि. १०-६-२०१७ व दिनांक ११-६-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्रीमती एस. टी. कटारे, मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

दुर्वाचनीय,

जिल्हा न्यायाधीश-५, पुणे.

पुणे, ९ जून २०१७.

आदेश (आर-१४५४)

क्रमांक राअवि/४१/सन २०१७.— मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एम. बी. कुलकर्णी, सह न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, सासवड.	६-६-२०१७	दिनांक २७-४-२०१७ ते दि. २९-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दि. ३०-४-२०१७ व दिनांक २-६-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून दि. २६-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २-५-२०१७ रोजीच्या वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीवह मंजूर झाली आहे.	श्री. व्ही. के. जाधव, न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग, सासवड.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २६ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१६०७)

क्रमांक राअवि/३८/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती पी. डी. शेजवळ-काळे, ९ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे. (कोर्ट नं. ४).	६-६-२०१७	दिनांक २४-४-२०१७ ते दि. २७-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दिनांक २३-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्री. जे. के. नंदनवार, ९ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे. (कोर्ट नं. ५).
२.	श्रीमती डी. पी. कडुसकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.	२२-४-२०१७	दिनांक २४-४-२०१७ ते दि. २६-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक २३-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्रीमती डी. पी. बोस, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २४ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३७८)

क्रमांक राअवि/४०/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तीत रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
२.	श्रीमती डी. पी. कडुसकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.	२२-४-२०१७	दिनांक १२-४-२०१७ ते दि. १९-४-२०१७ रोजीची ८ दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर झाली आहे.	श्रीमती डी. पी. बोस, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत रजा कार्यान्तर् मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २५ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३८६)

क्रमांक राअवि/१५/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तीत रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
२.	श्रीमती ए. एस. बारूळकर, १७ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.	७-४-२०१७	दिनांक ३१-३-२०१७ ते दि. १-४-२०१७ रोजीची २ दिवसांची परिवर्तीत रजा दिनांक २-४-२०१७ च्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्रीमती एन. एस. सराफ, १५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १२ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३७७)

क्रमांक राअवि/३९/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एस. ए. सरदार, १४ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.	२४-४-२०१७	दिनांक २५-४-२०१७ ते दि. २९-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दिनांक ३०-४-२०१७ व दिनांक १-५-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्रीमती व्ही. बी. पाटील, १८ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.
२.	श्रीमती जी. ए. पांडे, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.	२४-४-२०१७	दिनांक २०-४-२०१७ ते दि. २२-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक २३-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्रीमती एम. ए. देशमुख, ७ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.
३.	श्रीमती एस. जे. कातकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, खेड-राजगुरुनगर.	२०-४-२०१७	दिनांक २७-४-२०१७ ते दि. २९-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक ३०-४-२०१७ व दिनांक १-५-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून दि. २६-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर-पासून ते दि. २-५-२०१७ रोजीच्या पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. वाय. जे. तांबोळी, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, खेड-राजगुरुनगर.
४.	श्रीमती जे. जे. माने, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पिंपरी, पुणे.	६-४-२०१७	दिनांक १०-४-२०१७ ते दि. १३-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दि. ९-४-२०१७ तसेच दिनांक १४-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून दि. ८-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर-पासून ते दि. १५-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. व्ही. पी. फडणीस, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पिंपरी, पुणे.

परिशिष्ट--चालू

१	२	३	४	५
५.	श्रीमती जे. एन. कोकटे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, लष्कर, पुणे.	१४-४-२०१७	दिनांक ११-४-२०१७ ते दि. १३-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. १४-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून दि. १०-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १५-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. व्ही. पी. फडणीस, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पिंपरी, पुणे.
६.	श्री. एस. व्ही. थोडगे, २० वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, लष्कर, पुणे.	११-४-२०१७	दिनांक १७-४-२०१७ ते दि. २०-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दि. १६-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून दि. १५-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २१-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. एस. एस. मतकर, २१ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पिंपरी, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १२ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१४५६)

क्रमांक राअवि/४३/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. पी. एन. कुलकर्णी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, इंदापूर, जिल्हा पुणे.	२२-४-२०१७	दिनांक २-५-२०१७ ते दि. ५-५-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दिनांक ३०-४-२०१७ व दिनांक १-५-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून दि. २६-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर-पासून ते दि. ६-५-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. के. एम. सोनावणे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, इंदापूर, जिल्हा पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १२ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१५५०)

क्रमांक राअवि/६१/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एन. एन. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, घोडेगाव, जिल्हा पुणे.	२९-५-२०१७	दिनांक ३०-५-२०१७ ते दि. १-५-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक २९-५-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २-६-२०१७ च्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. बी. बी. चौहाण, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, घोडेगाव, जिल्हा पुणे.
२.	श्री. व्ही. के. जाधव, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, सासवड.	२९-५-२०१७	दिनांक २-६-२०१७ ते दि. ५-६-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दिनांक १-६-२०१७ चे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक ६-६-२०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. ए. आर. दिंडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, सासवड.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २१ मे २०१७.

आदेश (आर-१५५१)

क्रमांक राअवि/५८/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. बी. एस. गायकवाड, २२ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.	१८-५-२०१७	दिनांक १९-५-२०१७ ते दि. २२-५-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दिनांक १८-५-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २३-५-२०१७ च्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह विशेष बाब म्हणून मंजूर झाली आहे.	श्रीमती व्ही. ए. देसाई, २५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.
२.	श्री. ए. आर. दिंडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, सासवड.	१२-५-२०१७	दिनांक २३-५-२०१७ ते दि. २६-५-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दि. २७ व २८-५-२०१७ चे सुट्टीला जोडून दि. २२-५-२०१७ चे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २९-५-२०१७ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. व्ही. बी. साळुंखे, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, सासवड.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरिक सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १८ मे २०१७.

आदेश (आर-१५५३)

क्रमांक राअवि/५७/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तीत रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. बी. एस. गायकवाड, २२ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.	१८-५-२०१७	दिनांक १५-५-२०१७ ते दि. १७-५-२०१७ रोजीची ३ दिवसांची परिवर्तीत रजा दि. २-५-२०१७ ते दि. १४-५-२०१७ रोजीच्या उन्हाळी सुट्टीला जोडून विशेष बाब म्हणून मंजूर झाली आहे.	श्रीमती व्ही. ए. देसाई, २५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरिक सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १८ मे २०१७.

आदेश (आर-१३८१)

क्रमांक राअवि/३१/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एस. पी. राचकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, खडकी-लष्कर, पुणे.	२४-४-२०१७	दिनांक २४-४-२०१७ ते दि. २७-५-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक २४-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २८-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. जे. सी. ढेंगळे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, खडकी-लष्कर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २१ मे २०१७.

आदेश (आर-१३८२)

क्रमांक राअवि/३२/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती पी. डी. शेजवळ-काळे, ९ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे. (कोर्ट नं. ४)	२१-४-२०१७	दिनांक १९-४-२०१७ ते दि. २०-४-२०१७ रोजीची २ दिवसांची वाढीव अर्जित रजा मंजूर झाली आहे.	श्री. जी. के. नंदनवार, ७ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे. (कोर्ट नं. ४)
२.	श्रीमती एस. के. दुगांवकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, बारामती.	२०-४-२०१७	दिनांक २७-४-२०१७ ते दि. २९-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक ३०-४-२०१७ व दि. १-५-२०१७ रोजीच्या सुट्टीस जोडून दिनांक २६-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दि. २-५-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. वाय. जे. तांबोळी, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, बारामती.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २२ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३८४)

क्रमांक राअवि/२६/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. जे. सी. ढेंगळे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, खडकी-लष्कर, पुणे.	१८-४-२०१७	दिनांक ४-४-२०१७ ते दिनांक ७-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची परिवर्तित रजा मंजूर झाली आहे.	श्री. एस. पी. राचकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, खडकी-लष्कर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २० एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३८३)

क्रमांक राअवि/२७/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती ए. डी. बोस, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पुणे.	१८-४-२०१७	वाढीव अर्जित रजा दिनांक १६-४-२०१७ ते दिनांक १७-४-२०१७ रोजीची २ दिवसांची अर्जित रजा मंजूर झाली आहे.	श्री. एस. एस. भोसले, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, पुणे.
२.	श्रीमती एम. ए. आडुके, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, घोडनदी.	१७-४-२०१७	दिनांक २१-४-२०१७ ते दि. २४-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दि. २०-४-२०१७ रोजीच्या सुट्टीस जोडून कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २५-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्रीमती आर. एस. खान, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, घोडनदी.
३.	श्री. एस. पी. खैरनार, १२ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे (कोर्ट नं. ७).	१८-४-२०१७	दिनांक २०-४-२०१७ ते दि. २२-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. २३-४-२०१७ रोजीच्या सुट्टीस जोडून दि. १९-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २४-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्रीमती एन. एस. सराफ, १५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे (कोर्ट नं. ८).

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २० एप्रिल २०१७.

आदेश (आर-१६०२)

क्रमांक राअवि/६६/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एन. एल. गायकवाड, २७ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.	३-६-२०१७	दिनांक २९-५-२०१७ ते दि. ३१-५-२०१७ रोजीची ३ दिवसांची परिवर्तित रजा मंजूर झाली आहे.	श्री. एन. के. खराडे, २८ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ५ जून २०१७.

आदेश (आर-१३९०)

क्रमांक राअवि/१९/सन २०१७.—मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती ए. ए. पांडुळे, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, म.न.पा., पुणे.	१३-४-२०१७	दिनांक १५-४-२०१७ ते दि. १७-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक १४-४-२०१७ च्या सुट्टीला जोडून दिनांक १३-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दि. १८-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. जी. के. नंदनवार, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे (कोर्ट नं. ५).
२.	श्री. डी. पी. खंडेलवार, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.	१३-४-२०१७	दिनांक २७-४-२०१७ ते दि. २९-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक ३०-४-२०१७ व दिनांक १-५-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून दि. २६-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दि. २-५-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्रीमती आर. डी. खराटे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.
३.	श्री. व्ही. बी. साळुंके, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.	१५-४-२०१७	दिनांक २४-४-२०१७ ते दि. २९-४-२०१७ रोजीची ६ दिवसांची अर्जित रजा दि. २३-४-२०१७ तसेच दिनांक १-५-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून दि. २२-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक २-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. ए. आर. दिंडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, सासवड.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २२ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३९१)

क्रमांक राअवि/२०/सन २०१७.—मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एस. के. दुगांवकर, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, बारामती, जिल्हा पुणे.	११-४-२०१७	दिनांक ११-४-२०१७ ते दि. १३-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. १४-४-२०१७ रोजीच्या सुट्टीस जोडून दि. १०-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १५-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्रीमती एस. जे. पाटील, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, बारामती, जिल्हा पुणे.
२.	श्रीमती पी. डी. शेजवळ-काळे, ९ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे. (कोर्ट नं. ४)	१३-४-२०१७	दिनांक १५-४-२०१७ ते दि. १८-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दि. १४-४-२०१७ रोजीच्या सुट्टीस जोडून दि. १५-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वी पासून ते दि. १९-४-२०१७ च्या कार्यालयीन वेळेपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. जी. के. नंदनवार, ७ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे. (कोर्ट नं. ५).

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २२ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३९५)

क्रमांक राअवि/२४/सन २०१७.—मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एस. व्ही. जोशी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दौंड.	१५-४-२०१७	दिनांक २९-३-२०१७ ते दि. १-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची परिवर्तित रजा दिनांक २८-३-२०१७ तसेच दिनांक २-४-२०१७ च्या सुट्टीस जोडून मंजूर झाली आहे.	श्रीमती एम. पी. एखे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, ता. दौंड, जिल्हा पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २१ मे २०१७.

आदेश (आर-१३९४)

क्रमांक राअवि/२३/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. व्ही. एफ. चौगुले, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दौंड.	१५-४-२०१७	दिनांक १०-४-२०१७ ते दि. १३-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दिनांक ९-४-२०१७ तसेच दि. १४-४-२०१७ सुट्टीस जोडून दि. ८-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १५-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. एस. व्ही. जोशी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दौंड.
२.	श्री. एस. ए. सरदार, ९ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.	१७-४-२०१७	दिनांक १९-४-२०१७ ते दि. २२-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दि. २३-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्रीमती व्ही. बी. पाटील, १८ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.
३.	श्री. एन. एन. राव, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.	१७-४-२०१७	दिनांक १८-४-२०१७ ते दि. २०-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. १७-४-२०१७ रोजीच्या रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २१-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. बी. बी. चौहान, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, घोडेगाव, जिल्हा पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

श्री. व्ही. एफ. चौगुले, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दौंड यांनी वरील अनुक्रमांक ४ नुसार दर्शविलेला आदेश रद्द करण्यात येत आहे.

पुणे, १८ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३९७)

क्रमांक राअवि/१४/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एन. एस. सराफ, १५ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.	७-४-२०१७	दिनांक ११-४-२०१७ ते दि. १३-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. १४-४-२०१७ रोजीच्या सुट्टीस जोडून दि. १०-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतर पासून ते दिनांक १५-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्रीमती एस. के. चौधरी, १६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १२ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१४७३)

क्रमांक राअवि/४६/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एम. बी. कुलकर्णी, प्रमुख न्यायदंडाधिकारी, बाल न्याय मंडळ, पुणे.	२१-४-२०१७	दिनांक १९-४-२०१७ ते दि. २१-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा मंजूर झाली आहे.	श्री. एच. एम. भोसले, मुख्य न्यायदंडाधिकारी, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २९ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१४७५)

क्रमांक राअवि/४८/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
२.	श्री. व्ही. एफ. चौगुले, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दौंड.	२८-४-२०१७	दिनांक २-५-२०१७ ते दि. ५-५-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दि. ३०-४-२०१७ तसेच दि. १-५-२०१७ रोजीच्या सुट्टीस जोडून दिनांक २९-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. ६-५-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. ए. टी. मनगिरे, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दौंड.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २९ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१४७८)

क्रमांक राअवि/५१/सन २०१७.—मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तीत रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती डी. पी. कडुसकर, तत्कालीन दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे. (सध्या १६ वे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर).	४-५-२०१७	दिनांक २४-४-२०१७ ते दि. २७-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची परिवर्तीत रजा दि. २३-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्रीमती ए. डी. बोस, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे.
२.	श्री. व्ही. एफ. चौगुले, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दौंड.	२३-४-२०१७	दिनांक २१-३-२०१७ ते दि. २२-३-२०१७ रोजीची ३ दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर झाली आहे. रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्री. एस. व्ही. जोशी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दौंड.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

दुर्वाचनीय,
जिल्हा न्यायाधीश-५,
पुणे.

पुणे, ५ मे २०१७.

आदेश (आर-१४७२)

क्रमांक राअवि/४५/सन २०१७.—मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती व्ही. एन. पत्रावळे, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, बारामती.	२६-४-२०१७	दिनांक २७-४-२०१७ ते दि. २९-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. ३०-४-२०१७ व दि. १-५-२०१७ रोजीच्या सुट्टीस जोडून मंजूर झाली आहे.	श्री. एम. एस. बढे, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, बारामती.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २९ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१४८०)

क्रमांक राअवि/५३/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तीत रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. डी. डी. अलमले, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	५-५-२०१७	दिनांक २-५-२०१७ व दि. ४-५-२०१७ रोजीची ३ दिवसांची परिवर्तीत रजा दि. ३०-४-२०१७ व दिनांक १-५-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्री. जे. जे. मोहिते, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करित राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ६ मे २०१७.

आदेश (आर-१४७६)

क्रमांक राअवि/४९/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करित आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एम. एस. फटागरे, ५ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	२-५-२०१७	दिनांक ४-५-२०१७ ते दि. ६-५-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. ७-५-२०१७ रोजीच्या सुट्टीस जोडून दिनांक ३-५-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. ८-५-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. एम. एस. राव, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ४ मे २०१७.

आदेश (आर-१४७७)

क्रमांक राअवि/५०/सन २०१७.— मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. व्ही. एफ. चौगुले, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दौंड.	२४-४-२०१७	दिनांक २५-४-२०१७ ते दि. २७-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. २४-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २८-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. एस. व्ही. जोशी, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, दौंड.
२.	श्री. एस. एन. पाटील, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, भारे.	२-५-२०१७	दिनांक ४-५-२०१७ ते दि. ६-५-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. ७-५-२०१७ रोजीच्या सुट्टीस जोडून दिनांक ३-५-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. ८-५-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. ए. सी. रोकडे, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, भारे.
३.	श्रीमती पी. टी. शेजवळ-काळे, ९ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर (कोर्ट नं. ४).	२-५-२०१७	दिनांक ४-५-२०१७ ते दि. ६-५-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. ७-५-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्री. के. जी. नंदनवार, ६ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर. (कोर्ट नं. ५).

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ४ मे २०१७.

आदेश (आर-१३९६)

क्रमांक राअवि/२५/सन २०१७.— मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. पी. ए. साबळे, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, खेड-राजगुरुनगर.	१५-४-२०१७	दिनांक २१-४-२०१७ ते दि. २५-४-२०१७ रोजीची ५ दिवसांची अर्जित रजा दि. २०-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २६-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. एस. डी. दाभाडे, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, खेड-राजगुरुनगर.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १९ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३९३)

क्रमांक राअवि/२२/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. वाय. एच. शेख, १३ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	१५-४-२०१७	दिनांक १७-४-२०१७ ते दि. २२-४-२०१७ रोजीची ६ दिवसांची अर्जित रजा दिनांक १६-४-२०१७ तसेच दि. २३-४-२०१७ सुट्टीस जोडून दिनांक ३-५-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २४-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. एस. एच. साळुंखे, ८ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.
२.	श्रीमती एस. वाय. शेख, १५ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	१५-४-२०१७	दिनांक १७-४-२०१७ ते दि. १९-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. १६-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून दि. १५-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २०-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्रीमती एस. एस. पिंगळे, १४ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १८ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१५५४)

क्रमांक राअवि/५६/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एस. आर. यादव, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	८-५-२०१७	दिनांक ५-५-२०१७ ते दि. ६-५-२०१७ रोजीची २ दिवसांची परिवर्तित रजा दिनांक ७-५-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्री. पी. आर. अष्टुरकर, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १८ मे २०१७.

आदेश (आर-१५५२)

क्रमांक राअवि/५५/सन २०१७.— मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तीत रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एन. जी. शुक्ला, २ रे अति. न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.	१९-४-२०१७	दिनांक १५-४-२०१७ ते दि. ११-५-२०१७ रोजीची २७ दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर झाली आहे.	श्री. जे. एच. खोमणे, ३ रे अति. न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, १८ मे २०१७.

आदेश (आर-१३७१)

क्रमांक राअवि/३३/सन २०१७.— मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती टी. एन. जाधव, १२ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	२१-४-२०१७	दिनांक १२-४-२०१७ ते दि. १५-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दि. १६-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला मंजूर झाली आहे.	श्री. वाय. एच. शेख, १३ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.
२.	श्री. डी. डी. अलमले, ३ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	२१-४-२०१७	दिनांक १७-४-२०१७ ते दि. २०-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दि. १६-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला मंजूर झाली आहे.	श्री. जे. जे. मोहिते, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २२ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१३७२)

क्रमांक राअवि/३४/सन २०१७.—मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एच. एम. भोसले, मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, पुणे.	२१-४-२०१७	दिनांक १२-४-२०१७ ते दि. १४-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दिनांक ११-४-२०१७ तसेच रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. १५-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. ए. एम. भांडारवार, अति. मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालय, पुणे. श्री. पी. आर. अष्टुरकर, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे. मनोरुग्ण चार्ज.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २२ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१४५५)

क्रमांक राअवि/४२/सन २०१७.—मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एस. एस. पिंगळे, १२ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	२४-४-२०१७	दिनांक २५-४-२०१७ ते दि. २८-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा मंजूर झाली आहे.	श्रीमती एस. वाय. शेख, १२ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २७ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१६०३)

क्रमांक राअवि/६७/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती यु. व्ही. इंदापुणे, ५ वे अति. न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.	५-६-२०१७	दिनांक ६-६-२०१७ ते दि. ८-६-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा मंजूर झाली आहे.	श्रीमती ए. डी. लोखंडे, ५ वे अति. न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ६ जून २०१७.

आदेश (आर-१३७५)

क्रमांक राअवि/३७/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती यु. व्ही. इंदापुणे, ७ वे अति. न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.	२२-४-२०१७	दिनांक २४-४-२०१७ ते दि. २७-४-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दिनांक २३-४-२०१७ च्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्रीमती एस. डी. चराटे, ६ वे अति. न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.
२.	श्रीमती एस. वाय. शेख, १५ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	२२-४-२०१७	दिनांक २०-४-२०१७ रोजीची १ दिवसाची वाढीव अर्जित रजा मंजूर झाली आहे.	श्रीमती एस. एस. पिंगळे, १४ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.
३.	श्रीमती टी. एन. जाधव, १५ वे सह दिवाणी न्यायाधीश, लघुवाद न्यायालय, पुणे.	२४-४-२०१७	दिनांक १८-४-२०१७ ते दि. २२-४-२०१७ रोजीची ५ दिवसांची अर्जित रजा दिनांक २३-४-२०१७ च्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्रीमती एस. एस. पिंगळे, १४ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ६ जून २०१७.

आदेश (आर-१३८०)

क्रमांक राअवि/३०/सन २०१७.— मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती व्ही. एस. मलकलपट्टे-रेड्डी, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	१८-४-२०१७	दिनांक २०-४-२०१७ ते दि. २२-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. २३-४-२०१७ रोजीच्या सुट्टीस जोडून दिनांक १९-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २४-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. डी. डी. अलमले, ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.
२.	श्री. पी. डी. झांबरे, ११ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	१९-४-२०१७	दिनांक २०-४-२०१७ ते दि. २२-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा दि. २३-४-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून दि. १९-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. २४-४-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्रीमती एस. एस. पिंगळे, १४ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वैतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावैतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, २१ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१६०४)

क्रमांक राअवि/६८/सन २०१७.— मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तीत रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. एस. एच. साळुंखे, ११ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	६-६-२०१७	दिनांक ३१-५-२०१७ ते दि. ३-६-२०१७ रोजीची ४ दिवसांची दिनांक ४-६-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून परिवर्तीत रजा मंजूर झाली आहे.	श्री. व्ही. एस. मोरे, ११ वे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वैतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावैतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ७ जून २०१७.

आदेश (आर-१६०६)

क्रमांक राअवि/७०/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. आर. एन. गाडवे, सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	५-६-२०१७	दिनांक ६-६-२०१७ ते दि. ९-६-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दि. १०-६-२०१७ व दिनांक ११-६-२०१७ रोजीच्या सुट्टीला जोडून मंजूर झाली आहे.	श्री. व्ही. डी. पिंपळकर, दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

दुर्वाचनीय,

जिल्हा न्यायाधीश-२, पुणे.

पुणे, ८ जून २०१७.

आदेश (आर-१६००)

क्रमांक राअवि/६४/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तित रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. डी. डी. देशमुख, जिल्हा न्यायाधीश-१४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	१८-३-२०१७	दिनांक १४-३-२०१७ ते दि. १५-३-२०१७ रोजीची २ दिवसांची परिवर्तित रजा मंजूर झाली आहे.	श्री. एम. आर. पुरवार, जिल्हा न्यायाधीश-१६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ५ जून २०१७.

आदेश (आर-१६०१)

क्रमांक राअवि/६५/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्री. डी. जी. मुरुमकर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठस्तर, पुणे.	५-६-२०१७	दिनांक ६-६-२०१७ ते दि. ९-६-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दि. १०-६-२०१७ व दि. ११-६-२०१७ सुट्टीस जोडून दि. ५-६-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १२-६-२०१७ कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. आर. एच. मोहमद, जिल्हा न्यायाधीश-६ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

दुर्वाचनीय,

जिल्हा न्यायाधीश-१, पुणे.

पुणे, ५ जून २०१७.

आदेश (आर-१५९८)

क्रमांक राअवि/६२/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	परिवर्तीत रजेचा कालावधी	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती एस. व्ही. लाड, जिल्हा न्यायाधीश-१४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	८-५-२०१७	दिनांक ५-५-२०१७ ते दि. ६-५-२०१७ रोजीची २ दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर झाली आहे.	श्री. ए. जी. देशमुख, सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पिंपरी, पुणे.
१.	श्रीमती एस. व्ही. लाड, जिल्हा न्यायाधीश-१४ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, पुणे.	२०-५-२०१७	दिनांक १५-५-२०१७ ते दि. १९-५-२०१७ रोजीची ५ दिवसांची परिवर्तीत रजा मंजूर झाली आहे.	श्रीमती जे. जे. माने, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पिंपरी, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची परिवर्तीत रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

पुणे, ३ जून २०१७.

आदेश (आर-१५९९)

क्रमांक राअवि/६३/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत.

अ.क्र.	न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम	अर्जाचा दिनांक	अर्जित रजेचा कालावधी मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह	कार्यभार सांभाळणाऱ्या न्यायिक अधिकारी यांचे नाव व पदनाम
१	२	३	४	५
१.	श्रीमती जे. जे. माने, ४ थे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पिंपरी, पुणे.	३१-५-२०१७	दिनांक ३१-५-२०१७ ते दि. ३-६-२०१७ रोजीची ४ दिवसांची अर्जित रजा दि. ४-६-२०१७ रोजीच्या सुट्टीस जोडून दिनांक ३०-५-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दि. ५-६-२०१७ रोजीच्या कार्यालयीन वेळेपूर्वीपर्यंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर झाली आहे.	श्री. ए. ए. धुमकेकर, दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर, पिंपरी, पुणे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांची अर्जित रजा मंजूर करण्यात येत आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी यांच्या रजेच्या कालावधीत त्यांच्या पदाचा कार्यभार रकाना क्र. ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे त्यांच्या स्वतःच्या कार्यभारा व्यतिरिक्त सोपविण्यात आला आहे.

रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी रजेवरून परत आल्यानंतर त्यांच्या मूळ पदाचे काम पाहतील.

महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम क्रमांक ३९(२) नुसार प्रमाणित करणेत येते की, रकाना क्र. २ मधील न्यायिक अधिकारी जर उपरोक्त मंजूर केलेल्या रजेच्या कालावधीत रजेवर गेले नसते तर ते त्यांच्या मूळ पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.

वरीलप्रमाणे रजावेतन काढण्यात यावे.

तसेच कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र तयार करून या कार्यालयास पाठविण्यात यावीत.

दुर्वाचनीय,

जिल्हा न्यायाधीश-४, पुणे.

पुणे, ३ जून २०१७.

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा यांजकडून

आदेश (आर १६६४-१६६६)

क्रमांक कक्ष १/पो.नि.दु./सेवक पत/पाटबंधारे सेवक पत/१६८२/सन २०१६. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १३(३) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. महेश कदम, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा असा आदेश देतो की, **सातारा जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित**, सातारा, जिल्हा सातारा या संस्थेच्या दिनांक १३ ऑगस्ट २०१६ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये संमत झालेली पोटनियम दुरुस्तीबाबत खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

अ.क्र.	पोटनियम क्रमांक	मंजूर / नामंजूर	सुधारित उपविधीची शब्दरचना/नामंजूर करणेची कारणे
१)	फ - १.१	नामंजूर	पुरवणी क्रमांक ४ अन्वये नामंजूर उपविधीचा तपशील सोबत जोडलेप्रमाणे :- प्रस्तावित उपविधीतील राखीव जागा व्यवस्थापक समितीच्या सभेत नामनिर्देशनाने भरणा करणे ही बाब महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ महाराष्ट्र सहकारी संस्थांचे निवडणूक नियम २०१४ शी विसंगत असल्याने नामंजूर.
२)	फ - १.१०	नामंजूर	पुरवणी क्रमांक ४ अन्वये नामंजूर उपविधीचा तपशील सोबत जोडलेप्रमाणे :- प्रस्तावित दुरुस्ती मा. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडील परीपत्रकाशी विसंगत असल्याने.

संस्थेच्या दफ्तरी असलेल्या पोटनियमाच्या प्रतीला हे प्रमाणपत्र जोडून ठेवावे.

सातारा, २२ मार्च २०१७.

पुरवणी ४ थी

सातारा जिल्हा ग्रामसेवक सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा, तालुका सातारा, जिल्हा सातारा

दिनांक २६ फेब्रुवारी २०१७ रोजी भरलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मंजूर झालेल्या पोटनियमांची नक्कल.

दुरुस्त झालेले नवीन पोटनियम अनुक्रमांक

दुरुस्त झालेनंतर होणाऱ्या पोटनियमाची शब्दयोजना

फ - १.१ नामंजूर	व्यवस्थापक समिती : व्यवस्थापक समिती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व १९६१ अन्वये खालीलप्रमाणे २० सदस्यांची राहिल. <table><tr><td>१. संस्थेच्या सभासदातून सभासदांनी निवडलेले सदस्य</td><td>..</td><td>१२</td></tr><tr><td>२. अनुसूचित जाती/जमाती सभासदांसाठी राखीव</td><td>..</td><td>१</td></tr><tr><td>३. महिला प्रतिनिधी राखीव</td><td>..</td><td>२</td></tr><tr><td>४. इतर मागासवर्गीयांसाठी राखीव</td><td>..</td><td>१</td></tr><tr><td>५. भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव</td><td>..</td><td>१</td></tr><tr><td>एकूण</td><td>..</td><td>१७</td></tr><tr><td>६. तज्ज्ञ संचालक</td><td>..</td><td>२</td></tr><tr><td>७. कार्यलक्षी संचालक</td><td>..</td><td>१ किंवा २</td></tr></table> तज्ज्ञ संचालक यांना पदाधिकारी निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार असणार नाही. मात्र तज्ज्ञ संचालक यांना संस्थेच्या व्यवसायाच्या अनुषंगाने कामकाजात ठराव व निर्णय यामध्ये त्यांचे मत ग्राह्य धरले जाईल. कार्यलक्षी संचालक यांना सभेमध्ये आलेल्या विषयांच्या अनुषंगाने ते आपले म्हणणे मांडू शकतात. त्या ठरावाबद्दल आपले अभिप्राय नोंदवू शकतील. कार्यलक्षी संचालकांची संख्या १ असलेस संस्थेचा मुख्य प्रशासकीय अधिकारी जो मुख्य कार्यकारी अधिकारी महाव्यवस्थापक/व्यवस्थापक/सचिव/चिटणीस किंवा इतर पदनाम धारण केलेला अधिकारी हाच कार्यलक्षी संचालक असू शकतो. संचालक मंडळाची संख्या १८ ते २१ एवढी असल्यास संस्थेवर २ कार्यलक्षी संचालक असतील. स्पष्टीकरण : अ) राखीव जागेस पात्र अनुसूचित जाती/जमातीच्या सभासदांचा राखीव जागेसाठी निवडणूक लढविण्याचा हक्क राहिल, व्यवस्थापक समितीचे निवडणूकीत मतदान करण्यासाठी हक्क असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस राखीव जागेच्या निवडणुकीत मतदान करता येईल. ब) वरील राखीव जागेसाठी कोणीही सभासद निवडण्यात आला नाही तर निवडणुकीनंतर झालेल्या व्यवस्थापक समितीच्या सभेत फ-१.१ मधील (२) ते (५) नुसार निवडणूक लढविण्यास पात्र असलेल्या सभासदांतून ह्या जागा नामनिर्देशनाने भरण्यात येतील. तज्ज्ञ संचालक म्हणजे सहकारी पतसंस्था / सेवक पतसंस्था / सहकारी बँका / राष्ट्रीयकृत बँका / व्यापारी बँका यामधील अनुभवी व्यक्ती, सनदी लेखापाल. कार्यलक्षी संचालक म्हणजे सचिव / व्यवस्थापक / महाव्यवस्थापक / मुख्य कार्यकारी अधिकारी अथवा संस्थेचा व्यवस्थापनातील अधिकारी.	१. संस्थेच्या सभासदातून सभासदांनी निवडलेले सदस्य	..	१२	२. अनुसूचित जाती/जमाती सभासदांसाठी राखीव	..	१	३. महिला प्रतिनिधी राखीव	..	२	४. इतर मागासवर्गीयांसाठी राखीव	..	१	५. भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव	..	१	एकूण	..	१७	६. तज्ज्ञ संचालक	..	२	७. कार्यलक्षी संचालक	..	१ किंवा २
१. संस्थेच्या सभासदातून सभासदांनी निवडलेले सदस्य	..	१२																							
२. अनुसूचित जाती/जमाती सभासदांसाठी राखीव	..	१																							
३. महिला प्रतिनिधी राखीव	..	२																							
४. इतर मागासवर्गीयांसाठी राखीव	..	१																							
५. भटक्या विमुक्त जाती/जमाती व विशेष मागास प्रवर्ग राखीव	..	१																							
एकूण	..	१७																							
६. तज्ज्ञ संचालक	..	२																							
७. कार्यलक्षी संचालक	..	१ किंवा २																							

फ - १.१० नामंजूर	कर्ज विषयक धोरण : १) सर्व साधारण कर्ज :- संस्थेकडे उपलब्ध असलेले निधी सभासदांची पात्रता. शासकिय परिपत्रके लक्षात घेऊन व्यवस्थापक समिती आपले कर्ज मर्यादा, कर्जावरील व्याजदर, कर्ज फेडीचा निश्चित कालावधी. निश्चित करेल. मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाचे वेळोवेळच्या परिपत्रकाप्रमाणे कर्ज धोरण राहिल. अ) एकूण सर्व मिळून असणारे सर्वसाधारण कर्ज, देय पगाराच्या ४० पटीपेक्षा जास्त असणार नाही. अथवा साधे कर्ज रुपये १०,००,०००/- (अक्षरी रुपये दहा लाख फक्त) यापेकी कमी असेल इतपत कर्ज मर्यादा मंजूर केली जाईल. जर कर्ज कमाल मर्यादेपर्यंत मंजूर केले तर वसूल करण्यात येणाऱ्या कर्जाचा हप्ता, व्याज व वेतनातून एकूण करावयाची कपात ही पेमेंट ऑफ वेजेस अॅक्टप्रमाणे त्याच्या वेतनाच्या २/३ पेक्षा जास्त असणार नाही. अशी खात्री करूनच कर्ज अदा करावे. १० टक्के रक्कम त्यांची शेअर्स व ५ टक्के रक्कम दामदुप्पट ठेव म्हणून जमा करावी. २) ठेव कर्ज :- ठेवीच्या ८० टक्केपर्यंत देता येईल. परतफेडीचे मासिक हप्ते १० ते २५ पर्यंत राहतील. ३) आकस्मिक कर्ज :- रुपये ७५,००० पर्यंत आकस्मिक कर्ज देता येईल. परतफेडीचे मासिक २५ हप्ते राहतील.
--	--

दुरुस्त झालेले नवीन पोटनियम अनुक्रमांक	दुरुस्त झालेनंतर होणाऱ्या पोटनियमाची शब्दयोजना
नामंजूर	नियमावली : १) व्यवस्थापक समितीला सभासदांच्या गरजेनुसार फेर कर्ज मंजूर करता येईल. २) ज्या सभासदांची संस्थेने ठरविलेल्याप्रमाणे संस्थेस येणे रक्कम नियमितपणे येत नसेल तर त्याला कर्ज मागण्यापेक्षा अधिकार राहणार नाही. त्याने दरमहाची वर्गणी व इतर येणी पूर्ण केली पाहिजेत. ३) कमीत कमी दोन सभासदांच्या वैयक्तिक जामिनकीवर कर्ज दिले पाहिजे. मात्र एका सभासदास तीन पेक्षा अधिक कर्जदारास जामीन राहता येणार नाही. ४) आकस्मिक कर्ज मंजूर करण्याचा अधिकार संस्थेचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/सचिव/व्यवस्थापक यापैकी दोघांना संयुक्तपणे राहिल. मात्र अशा कर्जास पुढील व्यवस्थापक समितीच्या सभेत मंजुरी घेतली पाहिजे. ५) कर्जावरील व्याजाचा दर ठरविण्याचा अधिकार व्यवस्थापक समितीस राहिल. मात्र हा व्याजाचा दर दरसाल दरशेकडा ६ ते १२ टक्के राहिल. जिल्हा बँकेचे कर्ज घेतल्यास बँक ज्या व्याजाचे दराने कर्ज देते त्या दरापेक्षा १ ते ३ टक्केपर्यंत जादा व्याजदर ठेवता येईल. ६) सभासदास एकाचवेळी २ पेक्षा जास्त प्रकारचे कर्ज घेता येणार नाही. वार्षिक सभेच्या पूर्व मंजुरीने व्यवस्थापक समितीस वेळोवेळी केलेल्या नियमानुसार आणि उपविधीत विहित केलेल्या मर्यादांच्या उपबंधास अधिन राहून चालू खाते, बचत खाते किंवा ठराविक मुदतीकरीता ठेवी स्विकारता येतील. चालू, बचत अगर मासिक ठेवीद्वारा एक पासबुक दिले पाहिजे. त्यात व्याजाच्या नोंदी घेण्यात याव्यात. तसेच मुदत ठेवीच्या पावत्या देण्यात याव्यात. अ) मुदतीकरिता ठेवलेल्या ठेवीची मुदत संपल्यानंतर जर ठेवी पुन्हा पुढे नवीन मुदतीकरीता समितीने स्विकारल्या नसतील तर त्यावर बचत ठेवीच्या दराने व्याज दिले जाईल. ब) तसेच इतर ठेवीच्या योजना चालू करता येतील. क) ठेवीचे व्याजाने दर व नियम तयार करण्याचा अधिकार व्यवस्थापक समितीला असेल. इ) ५० टक्के कर्ज परतफेड झालेनंतर सभासदास नवीन कर्ज मागणी करता येईल. मात्र नवीन कर्ज मागणी अर्जांना प्रथम प्राधान्य राहिल.

आदेश (आर १६६७-१६६८)

क्रमांक कक्ष १/पो.नि.दु./सेवक पत/जिप.कर्म.आर्थिक सेवक पत/१६८५/सन २०१६. — महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १३(३) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, डॉ. महेश कदम, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा असा आदेश देतो की, **सातारा जिल्हा परिषद कर्मचारी आर्थिक सहाय्य सहकारी पतसंस्था मर्यादित**, सातारा, जिल्हा सातारा या संस्थेच्या दिनांक २६ जानेवारी २०१७ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये संमत झालेली पोटनियम दुरुस्तीबाबत खालीलप्रमाणे आदेश देत आहे.

अ.क्र.	पोटनियम क्रमांक	मंजूर / नामंजूर	सुधारित उपविधीची शब्दरचना/नामंजूर करणेची कारणे
१)	क्र. १-१ ३ ब -२	मंजूर	पुरवणी क्रमांक ४ अन्वये नामंजूर उपविधीचा तपशील सोबत जोडलेप्रमाणे :-

संस्थेच्या दफ्तरी असलेल्या पोटनियमाच्या प्रतीला हे प्रमाणपत्र जोडून ठेवावे.

पोटनियमचा अनुक्रमांक १	दुरुस्त व नविन पोटनियमाची पोटरचना २
क १-१ ३ ब-२ मंजूर	समाविष्ट : वर्गणीच्या रुपाने सदस्याकडून खालील दिलेल्या दराने संस्थेच्या प्रत्येक सदस्याने किमान मासिक वर्गणी भरली पाहिजे. प्रत्येक भागाची किंमत रु. ५००/- असेल व त्यांचे पहिले भाग घेता येतील संस्थेच्या प्रत्येक सदस्याने किमान मासिक वर्गणी दरमहा रक्कम रु. १५००/- भरली पाहिजे. (उपनिबंधकाच्या परवानगीने वेळोवेळी त्यामध्ये बदल केला जाईल.) वसुली भाग भांडवलाच्या १/५ किंवा २,००,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल तितकेच भाग धारण करता येतील.

डॉ. महेश कदम,
जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, सातारा.

**कौटुंबिक न्यायालय, सोलापूर यांजकडून
कार्यभार हस्तांतरण प्रमाणपत्र (आर १४६९)**

मुख्यालय-सोलापूर, दिनांक ६ मे २०१७, मध्यान्होत्तर (A.N.)

क्रमांक ४८३/सन २०१७. — ज्याअर्थी, न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, सोलापूर यांचे कार्यभाराचे हस्तांतरण ज्या अन्वये केले तो आदेश मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडील अधिसूचना क्रमांक ए-१२०९/सन २०१७, दिनांक ३-५-२०१७ व कौटुंबिक न्यायालय, सोलापूर यांचे कार्यालयीन हस्तांतरित केलेले स्थायी अग्रीम रु. ३,०५९/-.

पदमुक्त अधिकारी

१. नाव व आद्याक्षर (ठळक अक्षरात) :- श्री. शा. ना. रुकमे, न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, सोलापूर

२. (एक) रजेवर जात असल्यास :-

(अ) रजेचा कालावधी :-

(ब) रजेचा कालावधीतील पत्ता :-

(क) जेथून रजा वेतन घ्यावयाचे आहे ते ठिकाण :-

(दोन) सेवानिवृत्ती होत असल्यास किंवा निवृत्तीपूर्व रजेवर जात असल्यास आणि भविष्यनिर्वाह निधीची रक्कम तत्काळ काढावयाचे प्रस्तावित केलेले असल्यास, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम काढावयाचे अर्ज महालेखापालांकडे पाठविला आहे काय ?

किंवा

(तीन) बदली झाली असल्यास, जेथे बदली झाली ते-- कौटुंबिक न्यायालय, ठाणे.

(अ) पद :-

(ब) ठिकाण :-

३. सही- xxx (न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, सोलापूर)

४. इतर कर्तव्ये सांभाळून केवळ अतिरिक्त कार्यभार धारण करीत असल्यास पदभार --

पदमोचन अधिकारी

५. नाव व आद्याक्षर (ठळक अक्षरात) :- श्री. के. जे. जोशी, न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, सोलापूर

६. (एक) रजेवरून परत येत आहेत काय ? :- नाही.

(दोन) असल्यास, पदनियुक्तीचा आदेश जेथे मिळाला ते ठिकाण --

(तीन) नसल्यास, जेथे बदली झाली ते-- जिल्हा न्यायाधीश-३ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, जिल्हा न्यायालय, सोलापूर.

७. सही- xxx (न्यायाधीश, कौटुंबिक न्यायालय, सोलापूर)

८. इतर कर्तव्ये सांभाळून केवळ अतिरिक्त कार्यभार धारण करीत असल्यास पदभार :-

(अ) पदमोचन अधिकाऱ्याचे अधिकृत पदनाम :-

(ब) माहित असल्यास, पदनियुक्त अधिकाऱ्याचे नाव :-

श्री. के. जी. जोशी,

न्यायाधीश,

कौटुंबिक न्यायालय, सोलापूर.

सोलापूर, ६ मे २०१७.

जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे यांजकडून

आदेश (आर-१३९२)

क्रमांक राअवि/२१/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत. श्रीमती ए. एस. बारूळकर, १७ वे सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे दि. २-५-२०१७ ते दि. १२-५-२०१७ रोजीची ११ दिवसांची अर्जित रजा त्यांच्या विनंती अर्जानुसार रद्द करण्यात येत आहे.

पुणे, १७ एप्रिल २०१७.

आदेश (आर-१४७४)

क्रमांक राअवि/४७/सन २०१७. — मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, पुणे हे रजेबाबत खालीलप्रमाणे आदेश करीत आहेत. श्रीमती डी. पी. कडुस्कर, तत्कालीन सह दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठस्तर, पुणे (सद्या १६ वे सह.दि.न्या.व.स्तर, पुणे) दि. २४-४-२०१७ ते दि. २७-४-२०१७ रोजीची ३ दिवसांची अर्जित रजा त्यांच्या विनंती अर्जानुसार रद्द करण्यात येत आहे.

दुर्वाचनीय,

जिल्हा न्यायाधीश-५, पुणे.

पुणे, ६ मे २०१७.

उपविभागीय दंडाधिकारी यांजकडून

जाहीर नोटीस

क्रमांक फौजदारी/कावि-१६२३/२०१८.- अन्वये तमाम लोकांस कळविणेत येते की, खालील परिशिष्टामध्ये दर्शविलेली स्त्री/पुरुष हे आकस्मिकरीत्या मयत झालेले असून त्यांचे नावापुढे दर्शविलेल्या कारणास्तव त्यांचा मृत्यू झालेबाबतचा अंतिम गोषवारा मिळणेसाठी संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचेकडून इकडे अहवाल पाठविलेले आहेत. तरी सदर मृत्यूबाबत त्यांचे नावासमोर दर्शविलेले कारणाखेरीज इतर अन्य कारणाने मृत्यू झाला आहे, अशी कोणतीही तक्रार असल्यास सदरची नोटीस महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रामध्ये प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांचे आत इकडे लेखी कळवावे. जर मुदतीमध्ये कोणाची तक्रार प्राप्त झाली नाही तर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे अहवालाप्रमाणे इकडून तसा अंतिम गोषवारा देणेची शिफारस केली जाईल याची नोंद घ्यावी.

परिशिष्ट

मयत समरी केसेस फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३, कलम १७४ अन्वये

अ. क्र.	पोलीस स्टेशन	अ.म.र.नं.	मयत व्यक्तीचे नाव	वय	मृत्यूचे कारण	मृत्यूचा दिनांक
१	२	३	४	५	६	७
१	शिरूर	४९/२०१६	सुनिल पंढरीनाथ सागरे	३२ वर्षे	पाण्यात बुडून मृत्यू	१-५-२०१६

भाऊ गलंडे,

उपविभागीय दंडाधिकारी,
पुणे उपविभाग, पुणे.

पुणे, १३ ऑगस्ट २०१८.

पोलीस उपआयुक्त, वाहतूक यांजकडून

आदेश

क्रमांक पोउआ/वाहतूक/४७/२०१८.- ज्याअर्थी, पुणे शहरातील खालील ठिकाणी वाहतूक सुरक्षित व सुरळीतपणे चालणे इष्ट आहे, त्याअर्थी, महाराष्ट्र शासन, गृह विभाग क्रमांक एमव्हीए-०१९६/८७१/सीआर-३७/टीआरए-२, दिनांक २७ सप्टेंबर १९९६ चे नोटिफिकेशननुसार मोटार वाहन कायदा, कलम ११५, ११६ (१), (ए), (बी), ११६ (४) आणि ११७ अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून तसेच प्राप्त हरकती व सूचनांचा विचार करून मी, अशोक मोराळे, पोलीस उपआयुक्त, वाहतूक नियंत्रण शाखा, पुणे शहर, अत्यावश्यक सेवेतील वाहने (उदा. फायर ब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इत्यादी) खेरीज करून खालीलप्रमाणे अंतिम आदेश निर्गमित करित आहे. सदर ठिकाणी यापूर्वी पार्किंगबाबत असलेले निर्बंध रद्द समजण्यात येतील.

कोथरुड वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत

(१) राजपथ रॉयल इन्फिल्ड शोरूम व ओमकार सहकारी गृहरचना सोसायटीपर्यंत रोडचे दोन्ही बाजूस नो-पार्किंग करणेत येत आहे.

(२) रुणवाल पॅराडाईज सोसायटी ते राजपथ रस्त्यापर्यंत रोडचे दोन्ही बाजूस पी-१, पी-२ पार्किंग करणेत येत आहे.

अशोक मोराळे,

पोलीस उपआयुक्त,

वाहतूक शाखा, पुणे शहर, पुणे.

पुणे, २७ जून २०१८.